

वा द्वा य वि म श

श्रीनिवास नारायण बनहट्टी

१८८

B 21 V

चत्रशाला प्रकाशन, पुणे २

UNIVERSAL
LIBRARY

OU_192277

UNIVERSAL
LIBRARY

OUP—881—5-8-74—15.000

OSMANIA UNIVERSITY LIBRARY

Call No. M 88
B2IV Accession No. PGM 1633

Author

అనుష్టి; శి. ని;

Title

అస్సార్ ప్రాచీ-

This book should be returned on or before the date last marked below

वा ञ्च य वि म र्श

श्रीनिवास नारायण बनहट्टी

आवृत्ति पहिली

शके १८७७] किंमत साडेतीन रुपये [सन १९५५

चित्रशाला प्रकाशन, पुणे २.

प्रा. बनहट्टी लेखसंग्रह : ३

वा ज्ञा य वि म र्द्ध

मुद्रक व प्रकाशक
दामोदर च्यंबक जोशी
बी. ए. (टिळ्क)
व्यवस्थापक, चित्रशाळा प्रेस
१०२६ सदाशिव, पुणे २.

वेष्टनाचित्र : द. ग. गोडसे

सूची : वा. पु. कोलहटकर
ग्रथपाल, महाराष्ट्र ग्रंथालय, पुणे २

प्रथमावृत्ति : मे १९५५

प्रथमावृत्तीखेरीज बाकीचे सर्व स्वत्वाधिकार :
श्यामकान्त बनहट्टी, कॅम्पसनगर, नागपुर १.

संपादकीय निवेदन

गुरुवर्य श्रीनिवास नारायण बनहट्टी यांच्या वाढग्यातीन टीकात्पक लेखांचा संग्रह वाचकांच्या हाती देतांना आम्हाला आनंद होत आहे. प्रा. बनहट्टी यांच्या सर्व लेखांचे विषयवारीने वर्गीकरण करून त्यांचे खंडशः प्रकाशन करण्याची जी योजना आम्ही आखली तिच्यातील ‘वाढग्यविमर्श’ हा दुसरा खंड आज प्रकाशित होत आहे. प्रा. बनहट्टी यांच्या एकंदर लेख-संग्रहावैकी हा तिसरा संग्रह होतो. म्हणूनच त्यास तसा क्रमांक दिला आहे. ‘एकावळी’ हा त्यांचा पहिला लेखसंग्रह १९४१ साली प्रसिद्ध झाला असून ‘नाट्य व रंगभूमि’ हा दुसरा लेखसंग्रह नुकताच आमच्या संकलिपक योजनेतील पहिला खंड म्हणून प्रसिद्ध झाला आहे. यापुढे प्रसिद्ध बहावयाच्या लेखसंग्रहाच्या खंडांची व त्यांच्या योजनेची माहिती, या कार्यासाठी जे संपादक मंडळ नियुक्त झाले आहे त्याच्या नांवनिशीसह, या ग्रंथाच्या शेवटी दिली आहे.

‘नाट्य व रंगभूमि’ या खंडाचे काम संपून प्रस्तुतच्या खंडाचे काम सुरु होत असतानाच संपादक मंडळाचे एक सन्माननीय सदस्य श्री. भाऊराव बोरकर यांचा २ फेब्रुवारी, १९५५ रोजी सोनेगाव येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यु झाला. संपादकमंडळातून त्यांचे नाव वगळताना अत्यंत दुःख होते. लोकसभेचे सदस्य व हरिजनांचे आवडते नेते म्हणून कै. भाऊराव विख्यात होते. ते मराठी विषयात एम्. ए. असून साहित्याचे रसिक वाचक व भक्त होते ही गोष्ट फार थोड्यांना माहीत असेल. ‘साहित्य जनतेपर्यंत पोहचले पाहिजे. समाज करील तेब्हा करील, साहित्याने तरी आम्हाला सुश्य केले पाहिजे’ या शब्दात त्यांनी मराठी साहित्याविषयीची आकांक्षा प्रगट केली होती. आपल्या विद्यालयीन ग्रूप्स्या ~~उपर्युक्त नावाचे~~

हे कार्य हाती घेताच, त्यांनी मोळ्या तत्परतेने संपादक-मंडळात सामील होण्यास संमति दिली व पुढे हि मोळ्या आत्मीयतेने सहकार्य दिले. आता यापुढचे काम त्यांच्या अभावीच आम्हाला करावे लागणार या जाणिवेने मनात उत्पन्न होणारी हुरहुर येथे व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही.

कै. भाऊराव बोरकर यांचे ऐवजी त्यांच्याच कार्याची धुरा वाहणारे, दालितांचे प्रसिद्ध नेते श्री. बाळासाहेब तिरपुडे यांचे नांव संपादक-मंडळात समाविष्ट केले आहे. श्री. तिरपुडे हे प्रा. बनहट्टी यांच्या नावलौकिकास आलेल्या विद्यार्थ्यांपैकी असून हळी मध्यप्रदेशाच्या आदिवासी व अनुसूचित जाति खात्याचे उपमंत्री आहेत.

प्रा. बनहट्टी यांचे नामवंत विद्यार्थी, मराठी साहित्यशास्त्रज्ञ डॉ. माधव गोपाळ देशमुख यांनी या ग्रंथांतील लेखांचे वैशिष्ट्यशृणु आधिमूल्यन करणारा उपोद्घात या खंडासाठी लिहिला, याबद्दल संपादक मंडळातर्फे आम्ही त्यांचे आभारी आहो. माझील खंडाप्रभाणे याहि खंडाची सूची श्री. वा. पु. कोलहटकर यांनी मोळ्या आस्थेने करून दिली याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे योडेच आहेत. सूची करण्याच्या कामी श्री. मोहन बनहट्टी यांनी बहुमूल्य मदत केली. त्यांच्या आस्थेवार्इक पितृभक्तीबद्दल कोणीहि त्यांचे कौतुक करील. मुख्यपृष्ठावरील सुवक नक्षाई श्री. गोडसे यांनी काढून दिली याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहो. ग्रंथप्रकाशनाच्या व्यावहारिक बाजूची व मुद्रणाची जबाबदारी उचलून चित्रशाळेने ती उत्कृष्ट रीतीने पार पाडली याबद्दल ग्रंथप्रकाशन मंडळ त्यांचे फार उतराई आहे.

यापुढील खंड हा प्रा. बनहट्टी यांच्या व्यक्तिविषयक लेखांचा तयार होत असून तो लवकरच वाचकांना सादर करीत आहोत.

अक्षयतृतीया, शके १८७७
मराठी जग कार्यालय
सरनाइकांचा बंगला,
धनतोळी, नागपूर.

त्रिंबक गोपाळ देशमुख
कार्यवाह, प्रा. बनहट्टी-ग्रंथ
प्रकाशन मंडळ

वाङ्गयविमर्श

अनुक्रमाणिका

पृष्ठसंख्या

उपोद्घात : 'वाङ्गयविमर्श' कार प्रा. बनहटी (६)-(१६)

(लेखक : डॉ. मा. गो. देशमुख)

मराठी संतवाङ्गय आणि वैष्णव संप्रदाय १- ५५

(१) महाराष्ट्राच्या शात वाङ्गयाचे कांही विशेष, पृ. १

(२) शातावरून अज्ञात वाङ्गयाचा शोध, पृ. १४

(३) माध्व वैष्णवधर्म व महाराष्ट्रवाङ्गय, पृ. २९

(४) महाराष्ट्रवाङ्गयांत वैष्णव ग्रंथांचे अस्तिव, पृ. ४५

अनिष्ट वाङ्गयाच्या उत्पत्तीची कारणमीमासा ५६- ६९

आघुनिक मराठी वाङ्गयाची पाठशुद्धि ७०- ९१

झानेश्वरीचा अभ्यास ९२-१२३

साहित्याचें सर्वांगीण स्वरूप १२४-१५४

संपादणी व छाननो १५५-१५९

वाङ्गयनिर्मितीची प्रेरणा १६०-१८४

महाराष्ट्राचें पहिले अमृतमधुर प्रेमकाव्य १८५-२०६

सूची २०७-२१८

‘ वाढ्यविमर्श ’कार प्रा. बनहटी

प्रा. श्रीनिवास नारायण बनहटी हे विद्यमान मराठी टीकाकारांत अग्रगण्य असून ज्या एका प्रभावशाली पिढीचे ते प्रतिनिधि आहेत तिचे तर ते अग्रणी आहेत. या प्रभावशाली पिढीचे मूलपीठ आणि स्फूर्तिस्थान कोणतें यासंबंधी स्वतः प्रा. बनहटीनीच एका ठिकाणी असे उद्घार काढले आहेत— “ निबंधमालेने भाषाभिमानाची व देशाभिमानाची दीक्षा दिली आणि स्वभाषेमध्ये लेखन करण्याची प्रेरणा उत्पन्न केली...त्या बालवयांत झालेले हे परिणाम भावनामूळक होते. विवेकाचा आधार त्यांना फारसा नव्हता. निबंधमालेने प्रभावित केलेल्या अवस्थेतून माझें मन पुढे पुष्कळच वाढले व सार-असार पारखण्याचा विवेक करू लागले...तथापि चिपळूण-करांच्या लेखांनी त्याजवर केलेला परिणाम कधीहि पुसून जाणार नाही. त्यांनी माझ्या भावनांना जें वळण व उत्तेजन दिले, त्यांतील संदेश कायमच आहे व राहील ” (युगवाणी, मार्च १९४६)

‘ वृत्ति, कृति आणि अनुभूति ’ यासंबंधी वरील आत्मवृत्तपर लेखांत खुद प्रा. बनहटीनीच जें लिहिले आहे तें अगदी पारदर्शक आहे. केवळ वाढ्यावरच नव्हे तर त्यांच्या व्यक्तित्वावराहि चिपळूणकरांच्या ध्येयवादाचा ठसा कसा उमटला आहे हे लक्षांत घेतले तर प्रा. बनहटी यांच्या ‘ वाढ्यविमर्श ’तक कर्तृत्वाचे मूल्यांकन आणि महत्त्वापन यथार्थतेने होऊं शकेल.

महाराष्ट्र वाणीचा पति आणि मराठी गद्याचा जनक अशा गौरवपूर्ण पदव्या चिपळूणकरांना मोठमोळ्या विचारवतांनी स्वयंस्फूर्तीने बहाल केल्या आहेत. त्यांनी मराठी गद्याच्या सर्वच अंगोपांगांना नवचैतन्याचें सुरण दिले हे तर खरेच; पण त्यांतल्या त्यांत स्वीकृत विषयाचे डौलदार उद्घाटन करणारा ‘ निबंध ’ आणि अभिजात सारस्वताचे हार्द उकलून दाखविणारी ‘ ग्रंथावर टीका ’ या दोन वाढ्यप्रकारांना चिपळूणकरांच्या हातून कांही वेगळाच उजळा मिळाला. चिपळूणकरांनंतरच्या बहुतेक सर्व मराठी भाषा-

प्रभुंनी ठसठशीत, सकस व भारदस्त गद्य कर्ते लिहाचें याचा मालाकारांनी घालून दिलेला कित्ता आपल्यासमोर ठेवला व मराठी भाषा आणि मराठी बाणा याची उपासना व जोपासना केली.

‘वाढ्याविमर्श’ तील कोणताहि लेख वाचून पाहा, त्यांत ‘ग्रंथावर टीका’ या चिपळूणकर-प्रणीत वाढ्यायसमीक्षेचें वळणच अर्थंत साक्षेपाने गिरवून त्याला शास्त्रपूत केल्याचें आढळून येईल. संस्कृतातील साहित्यशास्त्र आणि इंग्रजीतील वाढ्यायसमीक्षा यांच्या मर्मग्राही व्यासंगाचा प्रभाव प्रा. बनहट्टीच्या कोणत्याहि वाढ्यायविमर्शीत दिसणे स्वाभाविक आहे. किंवद्दुना देशकालपरिस्थितीच्या अनुरोधाने घडलेले अध्ययन-अध्यापन व संपादन-संचालन यांतून मिळालेल्या अनुभवांचा कांहीसा निराळा संस्कार त्यांच्या लेखनांतून जाणवला आणि क्वचित् प्रसर्गी चिपळूणकरी वळण बरेचें पुस्ट होत गेलेले दिसले तरी मूळचें पाणी तेंच, हें निश्चित.

चिपळूणकरांनी वाढ्यायसेवेचे व्रत जसें आपल्या विद्याव्यासंगी वडिलां-पासून घेतलें, त्याचप्रमाणे बनहट्टीनाहि संस्कृत साहित्य आणि साहित्यशास्त्र यांचे प्रारंभिक पाठ पितृपरंपरेनेच प्राप्त झाले. थोरल्या शास्त्रीवृत्ताच्या पांडित्याचा प्रकर्ष आणि रसिकतेचा स्पर्श जसा चिपळूणकरांना लाभला, त्याचप्रमाणे कै. नारायण दासो यांच्या विद्वत्तेचा वारसा आणि अभ्यासाचे अनुशासन प्रा. बनहट्टीकडे चालत आले. ‘रासेलस’ या तत्त्वचित्तनात्मक कादंबरीचे भाषांतर करण्याच्या कामांत चिपळूणकरानी आपल्या वडिलांना विद्यार्थिद्दोतच साहाय्य करून वाढ्याय-सेवेचा पहिला आनंद लुटला, तद्वत् प्रा. बनहट्टी यांनीहि आपल्या तीर्थरूपांनी संपादन केलेल्या उद्घटाच्या ‘काव्यालंकारसारसंग्रहा’ची इंग्रजी प्रस्तावना आणि टीपा यांसह छापलेली आघृती तथार करण्यास हातभार लावून आपल्या साहित्यशास्त्रीय अभ्यासाची पायाभरणी केली.

चिपळूणकर पितापुत्रांप्रमाणे बनहट्टी पितापुत्रातहि कांही कुतूहल-जनक साम्यवैषम्य आढळतें. ‘मोरोपंताची कविता’ या चिपळूणकरांच्या निंबंधांत मराठी कवितेकडे दोषदृष्टीने पाहणाऱ्या पूर्वमुशिक्षितांच्या डोळ्यांत अंजन धातलेले आहे. प्रा. बनहट्टीच्या ‘मयूरकाव्यविवेचनां’तहि संस्कृत साहित्यशास्त्राच्या कांही मूळभूत सिद्धान्तांची मयूरकाव्याच्या अपेक्षेने कठोर

अशी छाननी केली आहे. चिपळूणकरांच्या कांही जहाल मतांशी थोरल्या शास्त्रीबुवांचा विरोध होता हें प्रसिद्धच आहे. प्रा. बनहट्टीची कांही साहित्य-शास्त्रविषयक मर्ते थोरल्या बनहट्टीना मान्य नव्हती ही गोष्ट प्रस्तुत उपोद्घात-लेखकाला एका प्रसंगाने माहीत झाली. त्याला कै. नारायण दासो बनहट्टी यांच्याजवळ १९३८ साली मधुसूदनसरस्वतीचा भक्तिरसाब्द्धल इथ वाचण्याची बहुमोल संधि मिळाली होती. त्या वेळी “आमच्या पंडिताने (हें प्रा. बनहट्टीचे पितृप्राप्त नंव) मोरोपंतावरील पुस्तकांत भक्तिरसाब्द्धल लिहिलेले मला मुळीच पसंत नाही. कारण ते आमच्या प्राचीन शास्त्राला सोडून आहे. भक्ति ही एक उपासना आहे. काव्यप्रांताशी तिचा कांही एक संवंध नाही ! ” अशा अर्थाचा आपला सडेतोड अभिप्राय त्यांनी एकदोन वेळां ऐकविला होता !

इ. स. १९४५ साली प्रा. बनहट्टीनी आपली अठरा वर्षांची सुखाची सरकारी नोकरी प्राकृतिक अस्वास्थ्यामुळे म्हणा किंवा अधिक व्यापक स्वरूपानें राष्ट्रकार्य करतां यावें म्हणून म्हणा, एकाएकी सोडून दिली ! त्यांनी ती सोडूं नये म्हणून वडिलांनी परोपरीने सागून पाहिले. पण प्रा. बनहट्टी तें कोठून ऐकणार ? त्यावें स्फूर्तीदैवत बनलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनीहि अशाच दुर्दम्य ध्येयवादाच्या मागे लागून आपल्या पायांतील सरकारी नोकरीची रुपेरी ढूऱ्याला ताडकन् तोडून टाकली होती ना ? त्यानी कुठे आपल्या वडिलांचा हितोपदेश कधी ऐकला होता ?

चिपळूणकरांनी ‘निबंधमाला’ काढली; प्रा. बनहट्टीनी ‘नवभारत ग्रंथमाला’ काढून ‘ज्ञानोपासने’ वर पाहिला ग्रंथ लिहिला. निबंधमाला हें मासिक होतें, म्हणूनच की काय, त्यांनीहि ‘विहंगम’ हें मासिक चालवून पाहिले. पण तेवढ्यानेहि समाधान होईना म्हणून ‘समाधान’ सासाहिक काढले. चिपळूणकरांप्रमाणें संस्थाचालन हेंहि प्रा. बनहट्टीच्या एरबी एकमार्गी असलेल्या आयुष्यांतील एक परमध्येय होऊन बसले आहे ! महाराष्ट्र-नाट्यसंमेलन, विदर्भ-साहित्य-संघ अशा साहित्य-संस्थांचें पुनरुज्जीवन व संचालन केल्यापासून त्यांना थोडीबहुत शांतता मिळाली असावी.

स्फूर्ति पित्यापासून घेतली असली तरी चिपळूणकरांनी वाढ्याच्या उपासनेचा नवा मार्ग अनुसरला. प्रा. बनहट्टीनीहि ऐन उमेदीच्या तरण

वयांत, समकालीन लेखकवर्ग लिलित वाङ्मयनिर्मितीत दंग असतां आपले लक्ष संस्कृत साहित्याएवजी मराठी संतकाव्याकडे—विशेषेकरून मोरोपंतांच्या कवितेकडे—वेचून घेतले. एकीकडे गद्यप्रभु चिपळूणकराची उन्मेशशालिनी निर्बंधमाला व दुसरीकडे पद्यप्रभु मोरोपंताचा अपूर्व भाषावैभवाने नटलेला विस्तीर्ण काव्यार्णव यांच्या आकर्षणाने व अवगाहनाने प्रा. बनहड्डीची मूळचीच निकोप असलेली वाङ्मयीन प्रकृति आधिकच सत्त्व-सोज्ज्वल आणि तत्त्वसंपन्न बनली, यांत कांहीच नवल नाही.

प्रा. बनहड्डीचे प्रारंभीचे अभ्यासविषय मोरोपंत व चिपळूणकर हे व्हावे हा योगायोग सूचक आहे. ‘मयूर-काव्यविवेचन’ या त्यांच्या पाहिल्याच ग्रंथकृतीत त्याचे बहुतेक सर्व वाङ्मयगुण प्रतिबिंबित झालेले दिसतात. मोरोपंतांच्या यन्वयावत् कवितेचा प्रदीर्घ व्यासंग, कांही तरी नवीन प्रतिपादन करण्याची आकांक्षा आणि सत्यसंशोधनाला प्राधान्य देऊन केलेले वाङ्मयीन महत्वमापन, या वाङ्मयविमर्शात्मक गुणांचा प्रत्यय हा ग्रंथ वाचतांना पदोपदी येतो. प्रसंग पडेल तर लो. टिळक, लक्ष्मणराव पांगारकर किंवा खुद चिपळूणकर यांच्यावरहि टीकेचें हत्यार चालविष्ण्यास लेखक कचरत नाही, हे पाहून ग्रंथांतील निलेप वातावरणाचा वाचकांच्या मनावर एक प्रकारचा उठाव उमटतो. याच स्वभावसिद्ध व व्यासंगसिद्ध वाङ्मयगुणांचा ‘विष्णु कृष्ण चिपळूणकर’ या प्रबंधात हृदयंगम उत्कर्ष झालेला दिसतो. माडखोलकर—बनहड्डी या एकाच परंपरेतील तुल्यबल विवेचकांनी चिपळूणकरांचे हैं जें ‘द्विविध दर्शन’ घडविले, तें परस्पर-पूरक असून माडखोलकरांच्या शब्दसौष्ठवाने व अलंकारकौशल्याने नटलेल्या शैलीच्या जोडीला बनहड्डीचे तर्कशुद्ध व भरदार विवेचन विशेष उठावदार वाटते.

मयूरकाव्यविवेचन, विष्णु कृष्ण चिपळूणकर हे दोन विवेचक ग्रंथ लिहिल्यानंतर एक महत्वाची माला त्यांनी गुंफिली ती प्रस्तुत ‘वाङ्मय-विमर्श’च्या प्रारंभीच आलेली आहे. ‘महाराष्ट्र सरस्वतीच्या महालांतील आणखी एक अज्ञात दाळन’ या नांवाने ‘रत्नाकर’ मासिकांत लिहिलेल्या या लेखमालेमध्ये प्रारंभी प्रा. बनहड्डीनी महाराष्ट्राच्या शातवाङ्मयाचे कांही विशेष सांगितले आहेत. मराठींतील संतवाङ्मय म्हणजे समाधानाचा, शांत-

बृत्तीचा व प्रेमळषणाचा एक मोठा ठेवा कसा आहे, याचे तेथील वर्णन लेखकाच्या संतवाढ्यांतील समरसतेची साक्ष देते. क्षुद्र वादविवाद, भांडणे, शब्दच्छल व खंडनमंडन या दोषांपासून संताचे वाढ्याय कसे आलिस आहे आणि वैराग्याचे मेरु व प्रेमाचे क्षीरसमुद्र असलेल्या संतांच्या प्रेममय ब्यक्तिमत्त्वाची व सात्त्विकतेची सावली संपूर्ण संतवाढ्यायावर कशी घनदाट पसरली आहे याचे प्रत्ययकारक वर्णन प्रा. बनहड्डीनीच करावे, इतके ते वैशिष्ट्यपूर्ण उतरले आहे. ‘मराठी संतवाढ्य आणि वैष्णवधर्म’ ही संपूर्ण लेखमाला प्रा. बनहड्डीनीची वाढ्यायाकडे पाहण्याची दृष्टि, ज्ञातावरून अज्ञाताकडे नेणारी संशोधनप्रवृत्ति आणि ज्याचे श्रेय त्याला देण्याची न्यायी मनोवृत्ति दिग्दर्शित करते.

‘वाढ्यविमर्श’ तील दुसऱ्या लेखात आधुनिक वाढ्यायातील अनिष्ट, अशील व हलक्या दर्जाची प्रवृत्ति कशी व का उत्पन्न झाली हे सागतांना लेखकाने आधुनिक मराठी वाढ्यायाच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडाचा एक जिवंत चित्रपटच उभा केला असून त्यायोगे स्वीकृत प्रमेयाचा मूलगामी व मार्मिक उपन्यास केला आहे.

त्यानंतरच्या ‘आधुनिक मराठी वाढ्यायाची पाठशुद्धि’ ह्या लेखांत वाढ्यायास्वादनाविषयी पुढील मननीय विचार व्यक्त केले आहंत. “उच्च दर्जाच्या वाढ्यायाचा मार्मिक अभ्यास करून त्यांतील रसाचे ग्रहण करणे म्हणजेच खरे वाढ्यायास्वादन होय. अशा वाढ्यायास्वादनानेच मन सुसंस्कृत होते, दृष्टि विशाल होते व आत्माला खंड्या आनंदाचा अनुभव येतो.” चांगला टीकाकार हा मार्मिक अभ्यासक असला पाहिजे आणि वाढ्यायाच्या मार्मिक अभ्यासकाचे लक्ष पाठशुद्धीकडे वळले पाहिजे ही गोष्ट प्रा. बनहड्डीनी या लेखांत सोदाहरण प्रतिपादिली असून पाठसंशोधनाच्या शास्त्रांतील महत्त्वाच्या तत्त्वांची मूलगामी चर्चा केली आहे.

वाढ्यायाच्या अभ्यासाच्या आणली काही दिशा ‘शानेश्वरीचा अभ्यास’ या लेखांत दाखविलेल्या असून अभिजात वाढ्यायाचा शास्त्रशुद्ध अभ्यास कसा करावा यासंबंधी तेथे केलेला ऊहापोह ‘आधी केले आणि मग सांगितले’ अशा प्रकारचा आहे. शानेश्वरीच्या अभ्यासकाजवळ कोणते गुण असले पाहिजेत, यासंबंधांत पद्धतशीरपणा, बिनचूकपणा व कष्टाळूपणा

या तीन गुणांचा नामनिर्देश त्यानी केला आहे. हे तिन्ही गुण असलेल्या ज्या थोड्या व्यक्ति महाराष्ट्रात होऊन गेल्या त्यांत भांडारकर् व टिळक याचा प्रा. बनहड्डी यानी उल्लेख केला आहे. निदान विद्यमान वाङ्मयविमर्शकारांत हे तिन्ही गुण ज्या थोड्या सुबुद्ध व सहदय अभ्यासकात आहेत त्यांत खुद प्रा. बनहड्डी यांचे स्थान फार वरचें आहे. “एकदा अभ्यासाची शास्त्रीय दृष्टि पत्करल्यावर भावनेला अजीवात रजा देऊन केवळ निर्विकार दृष्टीने अभ्यासविषयाचा परामर्श घेतला पाहिजे. कोणत्याहि प्रश्नासंबंधाने अनुकूल वा प्रतिकूल अशा कोणत्याहि पूर्वग्रहास अभ्यासकाने आपल्या मनात थारा देता कामा नये. ज्या ग्रंथाकडे अत्यंत पूज्यबुद्धीने पाहण्याची पूर्वीपासून परंपरा चालत आली आहे अशा ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाच्या बाबतीत अभ्यासकाने विशेषच खबरदारी राखली पाहिजे. शास्त्रीय दृष्टि केवळ बुद्धिप्रधान असते. प्रत्यक्ष व अनुमान या दोन प्रमाणांवरच तिची मिस्त असते. शास्त्रीय दृष्टि बुद्धिपुरस्तर कोणाविषयी अनादर बाळगते असें मुलीच नाही. परंतु आदराचें व पूज्यबुद्धीचे पटल डोळ्यावर येऊन तें सत्यशोधनास अडथळा करूं लागले तर तें तिला सहन होणार नाही” (पृ. १०२). या अवतरणावरून वाङ्मयाभ्यासाची बनहड्डीप्रणीत कसोटी कशी तर्काधिष्ठित आहे हें कळून येईल. ज्ञानेश्वरीसारख्या अतुल आणि असीम काव्यसौदर्याने नटलेल्या ग्रंथाच्या अभ्यासाला अशी तर्ककर्कश पद्धति कशी उपयोगी पडेल? – या आक्षेपाची प्रा. बनहड्डी यांना कल्पना नाही असें नाही. परंतु त्यांनी या आक्षेपाला जे संडेतोड उत्तर दिलें आहे, त्यावरून वाङ्मयविमर्शाची त्यांची बैठक कशी पक्की आहे हे तत्काल ध्यानांत येते. “हा प्राकृतिक स्वरूपाचा अभ्यास वाढत गेल्यास त्या त्या व्यक्तीपुरता कदाचित् आध्यात्मिक ज्ञानातहि परिणत होईल. परंतु तसें ज्ञाले नाही तरी तर्काधिष्ठित प्राकृत स्वरूपाच्या ज्ञानाची महतीहि कांही थोडी नाही. त्याचा कांही उपयोग नाही, हा आक्षेप असंस्कृत मनाचा द्योतक होय... निरपेक्ष रीतीने ज्ञानाकरितां ज्ञान-मग तें ज्ञान प्राकृतिक स्वरूपाचें असो वा आध्यात्मिक स्वरूपाचें असो—मिळविष्णुच्या उद्योगापेक्षा या जगांत आधिक पवित्र असें काय आहे?” (पृ. १२३).

‘साहित्याचें सर्वोगीण स्वरूप’ हें प्रा. बनहड्डीच्या इंदूर येथील विसाव्या

महाराष्ट्र साहित्य-संमेलनांतील साहित्यविभागाच्या अध्यक्षीय माषणास दिलेले नांव आहे. त्या विभागांत वाचवल्या गेलेल्या निर्बंधाची व त्यावरील चर्चेची प्रा. बनहड्डी यांनी छाननी केलेली असून, संस्कृति म्हणजे काय? ललित-कला व साहित्य, मुसलमानाचे महाराष्ट्राशी तादात्म्य, इत्यादि विविध विषयांचा समारोप करतांना एतद्विषयक त्यांचे स्वतःचे चितन व मार्ग-दर्शन याचाहि वाचकाना उद्बोधक परिचय होतो. ज्ञानेश्वांनी शब्दब्रह्मावर केलेल्या गोणेशाच्या रूपकाच्या धर्तीवर आजच्या साहित्यविषयक कल्पनेवर त्यानी मनुष्यदेहाचे एक रूपक बसविलेले आहे. गतिमान् इतिहास हे साहित्यदेहाचे पाय, क्रियावान् चरित्र हे त्याचे हात, दोषहारक व प्राणपूरक टीकावाढ्याय हीं त्याचीं कुळुसें, तुष्टि व पुष्टि देणारे प्रबंध हे त्याचे जठर व ललितवाढ्याय हें मस्तक असें हें रूपक असून ललित व गंभीर साहित्याच्या एकतेची कल्पना त्यांत प्रामुख्याने मांडली आहे. ‘ज्ञानेश्वरीना अभ्यास’ या लेखात जीं काही अभ्यासाची तस्ये प्रतिपादिली आहेत तीच आधुनिक साहित्याच्या वावर्तीतहि कशी प्रेरक होतील याचे त्यानी केलेले विवेचन आभिनव असून खुद ज्ञानेश्वरीनी ‘एथौनि शब्दश्री भली शास्त्रिक। आणि महाबोधीं कोवलिक दुणावली।’ हा जो ललित व गंभीर वाढ्याच्याय परस्पर पोषणाचा उच्च आदर्श अभ्यासकांसमोर ठेवला होता त्याचेच प्रात्यक्षिक प्रा. बनहड्डी यांच्या या समालोचनात्मक भाषणांत आभिव्यक्त झाले आहे.

वैष्णव संप्रदाय, अनिष्ट वाढ्याची मीमांसा, पाठशुद्धि, ज्ञानेश्वरीना अभ्यास आणि इदूरचें भाषण, या ‘वाढ्याचिमर्शी’ तील पहिल्या पाच लेखांत सामान्यतः परानिर्मित वाढ्याचेच समालोचन, संशोधन व मीमांसा व्यक्त शाली आहे. यांपैकी बहुतेक सर्व लेख वाढ्याच्यास्वादाची एक उद्बोधक वाट उजळीत असले व प्रसंगोपात्त त्यांत वाढ्याचेच अंतःशोधन व अंतः-प्रशृति यांविषयीहि कांही चिंतनपर सिद्धान्त मांडलेले असले तरी त्यांतील दृष्टि ही प्रायः वस्तुनिष्ठ म्हणजे परस्मैपदी आहे.

वस्तुतः वस्तुनिष्ठ व आत्मनिष्ठ धाग्यांची उभी आडवी वीण कशी वालावी याची कलाकृत्य प्रा. बनहड्डीच्या विवेचनात्मक लेखांत, तें समालोचनात्मक असलें तरी, मोळ्या चिन्नाकर्षक रीतीने व ढोळ्यात भरण्यासारखी साधली आहे. पण हा सर्वच वाढ्याचिमर्शी एका प्रकारे परप्रोरित आहे.

आत्मनेपदी, आत्मनिष्ठ व आत्मानिर्भर असा अंतर्मुख वृत्तीतून सुरलेला विचार त्यांत आला असला तरी अनुषंगाने, मुख्य प्रतिपाद्य म्हणून नव्हे. याचें कारण त्यांनीच एका ठिकाणी दिले आहे ते असें : “माझी स्वभावतःच प्रवृत्ति लेखनाकडे नाही. माझी प्रकृति आदानतत्पर (receptive) आहे, प्रदानतत्पर (expressive) नाही. माझे भाषण प्रसंगाविशेषी चांगले रंगत असले तरी आणि माहिती व युक्तिवाद यानी ते भरलेले असले, तरी माझ्या अर्गी वक्तव्यगुण नाही. त्याचप्रमाणे लेखन करण्यालाहि मला बरेच आयास पडतात. दुसऱ्याने लिहिलेले वाचणे, त्याचा आस्वाद घेणे, तसेच दुसऱ्यांने बोलणे ऐकणे, त्यांतील खब्या अनुभवणे हे मला मनापासून आवडते. असें असत्यामुळे दुसऱ्याच्या आप्रहास्तव व भागच पडल्याशिवाय माझ्या हातून सहसा लेखन होत नाही.”

या अवतरणांतील थोडासा विनयाचा भाग सोडून दिला तरी प्रा. बनहटीची वाढ्यायीन प्रकृति मूळतः आस्वादकाची व विमर्शकाची आहे यावर चांगला प्रकाश पडतो. अंतर्मुखदृष्टीचा व आत्मचितनाचा आनंद त्यांनी कधी अनुभवला नाही असें कोण म्हणेल ? किंवदुना ‘संपादणी व छाननी’ या त्यांच्या छोटेखानी लेखांत त्यानी वाढ्यायविमर्शाची एक चिंतनिका कांहशी लघुनिंबंधाच्या धर्तीवर मांडली आहे ती अतिशय मननीय आहे. “व्यावहारिक जीवनाचा मार्ग या सौंगाढोंगाचाच असतो. या मार्गीत ठेचा लागल्या की मनुष्याची वृत्ति अंतर्मुख होऊ लागते, त्यांतून आत्म-शोधनाच्या वृत्तीचा जन्म होतो.” या आत्मशोधनाच्या वृत्तीचे सफल्य भारतीय वाढ्यायांत कसें अनुभवास येतें व पाश्चात्य वाढ्यायांत अंतःशोधक वृत्तीची विफलता कशी वर्णिली असते याचें अतिशय मोजक्या शब्दांत येये दिग्दर्शन केले आहे.

‘वाढ्यायनिर्मितीची प्रेरणा’ या विदर्भ साहित्य समेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ‘संपादनी व छाननी’ मधील सूत्रांचेच अधिक विस्तृत विवरण केले असून त्यांत प्रा. बनहटी यांनी संस्कृत साहित्यशास्त्रावरोवरच मार्क्स-प्रणीत ऐतिहासिक भौतिकवाद, तसेच विकासवाद, मनोगाहनवाद इत्यादि उपसाहित्याच्या आधारे साहित्याचें विवेचन मुख्यतया सद्दृश्यलक्षी असावें; लेखकलक्षी विवेचन प्रत्ययोत्पादक होत नाही, तें वाचकांच्या मनांत

रेणा उत्पन्न करीत नाही, या सिद्धान्ताचें सांगोपाग विचारपूर्वक उद्घाटन केले आहे. सामाजिकाहून वैयक्तिक व शारीरिकाहून आत्मिक रेणा हीच कशी सत्, शाश्वत व सर्वश्रेष्ठ असते याचें या गाजलेल्या भाषणांमुळे प्रा. बनहट्टीनी केलेले विवेचन मूलगामी आहे. भारतीय आणि पाश्चात्य ग दोन्ही साहित्यप्रणालींचा व साहित्यशास्त्राचा अव्ययावत, डोळस व नैलनिक अभ्यास या भाषणात प्रतिविवित झाला आहे. त्याने वाङ्ग्यविमर्शाच्या मूलचितनाची उच्चतम पातळी गाठली असून भावी विमर्शकांना तो भ्रुवतान्याप्रमाणे चिरंतन मार्गदर्शक ठरेल, यांत शंका नाही.

‘महाराष्ट्राचें पाहिले अमृतमधुर प्रेमकाव्य’ या लेखात प्राकृतवाङ्ग्यांतील एक चमकदार हिरकणी ‘गाथासमशती’ हिचे मार्मिक रसिकावलोकन केले आहे. वाङ्ग्यविमर्शातील हा शेवटचा गोड घास असून प्रा. बनहट्टीच्या विवेचनांतील पांडित्यप्रधान चिकित्सेवरोबर आभिजात रसिकतेचीहि येथे प्रमोज ओळख पटते.

येथवर वाङ्ग्यविमर्शातील विविध विचारविद्वमांचे जें धावते अवलोकन केलें त्यावरून लेखकाचा मूळ पिंड आणि प्रेरणा ही जरी चिपळूणकरी प्रवृत्तीची असली तरी त्यांच्या वाङ्ग्यविमर्शाने वाङ्ग्यविवेचनाच्या क्षेत्रांत ‘ग्रथावर टीके’च्या मानाने विकासाचा फार लोंबन्चा पल्ला गाठला आहे हैं या लेखसंग्रहाचे वरवर वाचन केले तरी सहज ध्यानांत येते. चिपळूणकरांच्या गद्यशैलीत एक प्रकारचे नवानिर्मितीचे स्फुरण आहे. मराठी भाषेच्या विविध क्षेत्रांवरील मुळुवगिरीचे दुर्दम्य, उत्कट व धारदार प्रहरणहि त्यांत पदोपदी प्रत्ययास येते. तारुण्यमुलभ अशी दुर्मतध्वंसनाची घडाढी आणि परमतखंडनाची हिरिरी हिचाहि रोमहर्षक व दृद्यस्पर्शी उद्घोष आहे. किंवहुना ज्ञानदेवांनी वाणीचे अवगुण महणून जे जे सागितले, “विरोध, वाद, बळु । प्राणिताप ढाळु । उपहास छळु । वर्मस्पर्शु ॥ आढु वेगु विदाणु । अशा शंका प्रतारणु ॥” यांपैकी बहुतेक सर्व वाग्दूषणांचा दाहक अंश वेऊनच जणूं कांही मालाकारांनी मराठी गद्याला प्रखर तेज चढाविले. सारस्वताच्या सखोल आस्वादाने व आकंठ रसपानाने जी एक समाहित वृत्ति रसज्ज व अभिजात वाङ्ग्यविमर्शकाच्या ठिकाणी निर्माण न्हावयास हवी तिची प्रतीति निवंधमालेंत अगदी नाही.

प्रा. बनहट्टीनी नेमक्या याच वाग्दूषणाना वगळून आपला वाञ्छय-विमर्श भूषाविला. चिपळूणकरांचा अभिनिवेश, अहंकार आणि आग्रह याचा येथे अभावानेच आढळ होतो. वाञ्छयाचे तन्मयतेने गुणग्रहण करतांना त्यांनी स्वानुभूत आनंदाचे सद्वद्याच्या ठिकाणी संक्रमण केले. आपली मर्ते मान्य नाहीत अशा प्रतिपक्षीयांवर तुटून पडणे तर दूरच; पण त्यांना एखाद्या कठोर शब्दानेहि सहसा दुखविले नाही. मालाकाराचा स्वजन-गैरव व परजनपरिताप या दोहोंचाहि तारस्वर विमर्शकारांनी मंद्र केला. अभिजात सारस्वतातील वाञ्छयीन मूलतत्त्वाची मीमांसा करतांना विषदिग्ध वाकशरानी संधान करण्याचा उन्मार्ग त्यांनी साक्षेपाने टाळला व भावनोत्कट भाषेच्या भीषण तांडवाऐवजी अमृतात घोळलेल्या व समाधानी वृत्तींतून बुचकळून काढलेल्या वेचक विचारकणांनी रसिक मनोभावनांना अंकित केले.

अशा सोजवळ व संथ मनोवृत्तीमुळे वाञ्छयाच्या मुळाशी जाऊन त्यांतील सर्वसामान्याना सहसा न दिसणाऱ्या अज्ञात शक्तींना खेचून वर आणण्याचे सामर्थ्यहि प्रा. बनहट्टीच्या विवेचनांत खात्रीने आहे. त्याच्या गद्याला जें सकस, प्रसन्न आणि अकृत्रिम वळण लागले आहे, त्याचा उगम चिपळूण-करानी दिलेल्या स्फूर्तीत असला तरी त्याचे विकसित स्वरूप हैं प्रा. बनहट्टीच्या मननशील प्रवृत्तीचे व सखोल व्यासंगाचे योतक आहे. गरुड हा भगवान् श्रीकृष्णाचे वाहन आहे. त्याची भरारी इष्ट स्थळी उत्साहाने झेप घालून शकते व तो प्रसंगविशेषी आपल्या विनतामातेला अमृताचे भातुकहि आणून देऊ शकतो. प्रा. बनहट्टीच्या गद्यशैलीने उच्चविचारांचे वाहन बनून व वाञ्छयाचे मर्म उकळून दाखवून आपल्या मायबोलीला समतोल व मूलगामी विवेचनशैलीचे लेणे बहाल केले आहे. त्यांच्या समाहित व्यक्तित्वाबद्दल व वाञ्छयीन कर्तृत्वाबद्दल प्रत्येक मराठी वाचकाला कृतकृत्यता वाटावी इतके तें विलोभनीय आहे.

“माझे मन अद्यापि संस्कारक्षम राहिलेले आहे व तें एकसारखें परिणत होत आहे.” हे प्रारंभी उल्लेखिलेल्या लेखांत प्रा. बनहट्टीनी काढलेले उद्गार केवळ आत्मगौरवाचे नसून त्यांची यथार्थता वाञ्छयविमर्शच्या ओळीओळीतून दिसून येते. किंवदुना यापुढेहि त्यांच्या परिणत प्रज्ञेचे

अधिकाधिक तेजस्वी पैलू आपल्या घर्गभूत गुणोत्कर्षाने चमकत राहतील व त्याच्या वाढ्यविमर्शामुळे मराठी टीकाविभागाचें दालन उत्तरोत्तर समृद्ध होत राहील, अशी खात्री वाटते.

प्रा. बनहट्टी हे टीकाकारांच्या ज्या एका प्रभावशाली पिढीचे प्रतिनिधि आहेत, तिच्यांतील वाढ्यगुणांचे वैशिष्ट्य केवळ वाढ्यविमर्शातच नव्हे तर अध्यापनाच्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात आलेल्या एका महत्त्वपूर्ण पिढीच्या लेखनातहि दिसून येतें. प्रा. बनहट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यासंगी अभ्यासाकाची व लेखकांची एक पिढी तयार झालेली असून ‘प्रवर्तितो दीप इव प्रदीपात्’ या न्यायाने पद्धतशीर वाढ्यव्यासंगाची एक परंपरा निर्माण करण्याचें श्रेय त्यांना भावी वाढ्ययेतिहासकार देतील यात शिका नाही. ‘एकावळी’ या त्यांच्या पहिल्या लेखसंग्रहावर अभिप्राय देतांना ‘महाराष्ट्रा’ च्या एका प्रथितयश टीकाकाराने असें म्हटलें होतें—“शिष्यांकद्वन आपल्या लेखांचें संकलन, संपादन आणि प्रकाशन होण्याचा बहुमान कै. श्री. कृ. कोलहटकर यांना दहा वर्षांपूर्वी मिळाला. अशा तन्हेचा बहुमान मराठी साहित्यिकांना मिळाल्याचें उदाहरण चहुधा दुसरें सापडणार नाही...स्वतःच्या तोलाचे शिष्य निर्माण व्हावे आणि त्या शिष्यांनी गुरु-ऋणाची केड अशा भक्तिभावाने करावी हें तरी एक भाग्यच नव्हे काय?” या उद्भारांतहि प्रा. बनहट्टीनी निर्माण केलेल्या परंपरेची जाणीव दिसून येते.

वस्तुतः विद्यागुरुचे ऋण ही कांही केड करण्याची गोष्ट नाही. उलट ते अधिकाधिक शिरावर वागविण्यांतच धन्यता आहे. साक्षात् गुरुच्या ग्रंथाला उपोद्घात लिहिण्याचें भाग्य लाघणे हाहि त्या धन्यतेचाच एक भाग आहे. हें भाग्य प्रस्तुत लेखकांच्या वाढ्याला आणून दिलें याबद्दल मात्र संपादक-मंडळाला धन्यवाद.

माधव गोपाळ देशमुख

ਪ੍ਰਾ. ਬਨਹਵੀ ਲੇਖ ਸੰਗ੍ਰਹ

੩

ਵਾਡਿਆਵਿਮਰ්ਸ਼

मराठी संतवाङ्मय आणि वैष्णव संप्रदाय

१. महाराष्ट्राच्या ज्ञात वाङ्मयाचे कांही विशेष

आमचे जुनें महाराष्ट्रावाङ्मय अतिशय सौम्य, सोज्ज्वल व एकसूत्री आहे. पक्षभेद, विरोध व भांडणे त्यांत प्रायशः कोठे दिसून येत नाहीत. महाराष्ट्राच्या जुन्या उपलब्ध सारस्वतांतला मुख्यांश जें पद्यमय वाङ्मय (बलरी वगैरे गद्यमय अंश आपल्याला विशेष विचारांत ध्यावयाचा नाही) तें बहुतेक परमार्थमय वृत्तीच्या संतांनी व भगवद्भक्तांनी रचलेले आहे. हे वाङ्मय धार्मिक म्हटले तर धार्मिक आहे, त्याचप्रमाणे ते नीतिपोषकाहि आहे, म्हणजे मनुष्याच्या उदात्त वृत्तीचा परिपोष करून काया-वाचा-मनाने त्याला शुद्ध व सात्त्विक बनविणे आहे; असें असून तें तत्त्वविचारपरिष्कृताहि आहे, म्हणजे आत्मानात्मविचार त्यांत भरपूर केलेला आहे. त्यांतील पुष्कळसा अंश उत्कृष्ट काव्यगुणानी परिपूर्ण आहे, अत्यंत मनोहर व मधुर शब्दार्थानी युक्त आहे, ही गोष्ट सर्वसंमत आहे. त्यांत सापडत नाही काय ती एकच गोष्ट. ती म्हणजे पक्षभेद, वादविवाद व भांडणे ही होय. जिकडे पाहावें तिकडे समरसता व एकीभाव दिसून येतो. जो नवीन ग्रंथकार येतो तो मगे होऊन गेलेल्या संतांस वंदन करतो, ‘त्यांन्याच पावलावर पाऊल ठेवून मी चालत आहै, त्यांचीच उच्छिष्टे सेवीत आहै व त्यांचेच बोल बोलत आहै’ असा नम्रमावाने निर्वाळा देतो आणि स्वतःस जें काही कवन करावयाचे असेल तें करतो. एकाने दुसऱ्यास विरोध करणे व आपला भिज पक्ष अगर संप्रदाय स्थापन करणे, दुसऱ्या पक्षांचे साधेल तेथे खंडन व प्रसंगविशाल उपहास किंवा निंदा करणे या गोष्टी आपल्या जुन्या वाङ्मयांत केवळ अभूत-पूर्व आहेत असें म्हणण्यास चिंता नाही.

अबगलपासून अनेरपर्यंत या आमच्या जुन्या वाढ्यांत विचारभिन्नताच कोठेहि दृशीस पडत नाही, जेथे तेथे पूर्वीच्या ग्रंथकारांनी प्रतिपादन केलेल्या गोष्टीनीच पुनरुक्ति आढळून येते, असें अर्थातच म्हणणे नाही. प्रत्येकाने आपले विचार अल्यत निरपेक्षपणाने व स्वतंत्रतेने बोलून दाखविले आहेत. अर्थात् या स्वयंस्फूर्त उद्धारांमध्ये पुष्कळच वैचित्र्य दिमून येते. एकमेकांच्या मनःप्रवृत्तीमध्ये भेद असलेलाहि अनेक ठिकाणी दृग्गोचर होतो. परंतु ही भिन्नता जाणूनबुजून प्रतिपादन केलेली कर्हीहि आढळत नाही. प्रत्येकाने आपआपले विचार जसे स्फुरले तसे प्रकट केले. अर्थात् त्यांच्या उद्धारांमध्ये त्यांने विचारभेद सहजगत्या काय व्यक्त झाले असतील ते असतील. मुद्दाम पूर्वपक्ष उत्तरपक्ष करून मतभेदाचे प्रकाशन कोणी केले नाही. मग खंडनमंडन व प्रत्यक्ष विरोध तर दूरच ! या विरोधपराङ्मुख व सलोख्यांच्या वृत्तीचे उत्कृष्ट उदाहरण समर्थवाढ्याचे एक दाखविण्याजोर्गे आहे. समर्थसंप्रदायाच्या वाढ्यांत प्रकट झालेले विचार सर्वसामान्य भक्तिमार्गी संतांच्या विचारांहून पुष्कळ अंशी निराळे असे वाटतात व त्यांनी त्या वेळी केलेले कार्याहि कांही निराळ्या प्रकारचे असावे असें लक्षात येते. तेब्बा भक्तिमार्गीयांशी या समर्थसांप्रदायिकांची त्या काळीं चांगलीच झटापट झाली असावी अशी कल्पना एखाद्याच्या मनांत येण्याचा संभव आहे. परंतु या दोन्ही संप्रदायांतील संतांच्या उद्धारांत विरोधाचा व परस्परखंडनाचा मागमूसहि दिसून येत नाही. उलट कांही उद्धार व आख्यायिका यांगरून दोन्ही पंथ त्या वेळी पूर्ण सलोख्याने नांदत होते असेच म्हणण्यास आधार सापडतो.

या विवादविमुखतेचे स्वरूप त्या काळच्या वाढ्याची अलीकडच्या वाढ्याशी तुलना केल्याने स्पष्ट लक्षांत येईल. आधुनिक वाड्मयांतील विचारप्रवर्तक व सामर्थ्यवान् लेखक जर आपण पाहिले, तर पक्षभेद, भांडणे, वादविवाद, स्वमनसमर्थन, परमतर्खंडन, यापासून अलित असे त्यांत किती आढळून येतील ? राजकीय, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक या बाबीपैकी कोणती बाब्र अशी राहिली आहे, की जिच्यांत पक्षोपक्ष झाले नाहीत व जिच्याविषयी वादप्रत्युर असें वाढ्य निर्माण झालें नाही ? लोकहितवादी व विष्णुशास्त्री किंवा आगरकर व टिळक या जोड्यांचे लेख पाहिले तर

व्यापारांस काय दिसून येते? प्रतिपक्षाच्या खंडनाची, त्यास हाणून पाढण्याची जी जी साधने, जे जे मार्ग अस्तित्वांत आहेत, त्यांपैकी प्रत्यक्ष शीरीरबलाचा अवलंब करण्याले रीज इतर कोणत्या मार्गाचा अवलंब करण्याचे यांनी सोडले आहे? सार्वजनिक विषयावर लिहिणाऱ्या निवेदकारांची ही उदाहरणे झाली. परंतु वाङ्मयाच्या इतर शास्त्रांत हि कमीअधिक प्रमाणांत हाच प्रकार दिसून येतो. कादंबन्यांत हि सुधारक पक्षाच्या कादंबन्या आहेत; धर्माभिमानी पक्षाच्या आहेत. नाटकांत हि तोच प्रकार आहे. या रंजन-प्रधान वाङ्मयांत हि स्वतःस इष्ट वाटणाऱ्या गोष्टीचे मंडन व अनिष्ट वाटणाऱ्या गोष्टीचे खंडन किंवा अतिरिक्त दोषाविष्करण हे हमेशा दिसून येते. सारांश, आमचे आधुनिक वाङ्मय पक्षभेदानी, मतभेदानी व भांडणांनी संकुल झालेले आहे. या वाङ्मयाला 'तंटेखोर वाङ्मय' म्हणून जर कोणी एखाद्याने खुणेचे नांव दिले तर तें अगदी समर्पक होईल यांत शंका नाही. राष्ट्रांतील पुष्कळसे अव्यल दर्जाचे प्रतिभाशाली लेखक वङ्हर्शी मतभेदप्रेरित वाङ्मय उत्पन्न करण्यांत गुंतले आहेत असा देखावा इतरत्र क्वचितच दग्धोचर होतो.

इंग्रजी वाङ्मयाकडे नजर फेकली तर तें इतके तंटेखोर आहे असें दिसत नाही. कांही थोडे वादविवाद व भांडणे ही वेळेवेळी चालू असावयाचीच. शिवाय राजकीय बाबरीतले पक्षभेद इंग्लंडांत शतकानुशतके चालत आले आहेतच. तथापि कोणताहि मतभेद अगर भांडण निकरावर न नेतां गोडीने मिटविण्याचा अगर गोडीनेच चालू ठेवण्याचा जो एक अलौकिक शाहाण-पणा इंग्रज लोकांत वसत आहे त्यामुळे हमरीतुमरीची भांडणे व चिरडीस गेलेले हैदरावे त्यांच्यांत फारसे दिसून येत नाहीत, व त्यांनूनहि वाङ्मयांत प्रतिविंब फार थोड्यांचे उठते. याहून महत्वाची लक्षांत ठेवण्याजोगी गोष्ट अशी की, पक्षभेदप्रचुर अशा राजकारणाचा संपर्क त्यांच्या वाङ्मयास फारसा लागत नाही. राजकारणांत पढलेले लोक राजकारणाचे ढाव खेळतात, त्यांतील भांडणे भांडतात; परंतु वाङ्मय निर्माण करणारे विद्वान्, सरस्यतीचे उपासक निराळेच असतात. त्याचा राजकारणार्दी कधी संवंध येत नाही व तसा संवंध आणण्याविषयी ते उत्सुकहि नसतात. क्वचित् मोलेसारखा एखादा स्वाध्यायनिरत ब्राह्मण राजकारणाच्या धकाधकीच्या मामल्यांत

पडतो. परंतु कोठेहि कदाहि परिस्थितींत गेला तरी हंग्रज मनुष्याचा स्वाभाविक शहाणपणा त्यास सोडीत नसल्याने, वाढ्याय तें वाढ्याय व राजकारण तें राजकारण हें तस्य मोर्लेसारख्याकडूनहि अत्यंत दक्षतेने पाळले जातें. याच्या उलट राजकारणांत मुरलेले पुरुषहि केव्हा केव्हा फुरसतीचा व्यवसाय म्हणून वाढ्यायोपासना करतात, तेथेहि हाच प्रकार दिसून येतो. म्हणजे राजकारणांतल्या भांडणाचा व मतभेदाचा संपर्क आपल्या लेखनास लागू न देतां राजकारणापासून अलिस असेच सोज्बळ वाढ्याय ते निर्माण करतात. राजकारणांतील हटातटार्ची भांडणे भांडणरे वादि-मार्तड डिश्य-रायली हे वाढ्यायाच्या प्रांतांत उत्कृष्ट कांदव्रीकार म्हणून ओळखले जातात. अलीकडचे राजकारणी पुरुष लॉर्ड बाल्फर व मि. आस्किथ (लॉर्ड ऑक्सफोर्ड) हेहि असेच वाढ्यायाच्या प्रांतात नाणावलेले लेवक आहेत. कांही ताच्चिक, कांही चर्चापर, कांही वाढ्यायविवेचनात्मक असे भिन्न भिन्न विषयांवरील यांचे सुंदर लेख पाहून मन प्रसन्न झाल्यावेरीज राहत नाही.

हंग्रज लोकांची वाढ्यायाच्या संबंधातहि दिसून येणारी ही शिस्त, दापटीप व सुव्यवस्था पाहिली म्हणजे त्यांच्यांत व आमच्यात अंतर किती आहे हें चटकन् लक्षांत येतें. आमच्यांत पाहावें तों जे वाढ्याय निर्माण करणारे प्रतिभाशाली लेवक, तेच राजकारण खेळणारे; समाजकारणाची धुरा त्यांच्याच खांद्यावर; धर्मोद्घाराचें काम त्यांनीच अंगावर घेतलेले; अर्थशास्त्रज्ञ तेच, इतिहासज्ञ तेच. फार काय, म्हुनिसिपालिटीच्या कारभारांत लक्ष घालणारेहि तेच !—अशी स्थिति आहे. या विलक्षण सलभिसळीचा परिणाम आमच्या आधुनिक वाढ्यायावर अतोनातच झाला आहे. वर वर्णिलेल्या तंटेलोरपणाला कार्यकर्त्यांची ही सार्वत्रिक गलत बयाच अंशी कारणीभूत झाली आहे हें सूक्ष्म विचाराअंती लक्षांत येईल.

ईंग्रजी वाढ्यायाच्या व आमच्या आधुनिक वाढ्यायाच्या तुलनेंत याहूनहि महस्त्वाची लक्षांत ठेवण्याजोगी गोष्ट अशी की, वाद किंवा कलह करण्याला आमच्याकडे जितकीं तोडे मोकळीं आहेत तितकीं इंग्लंडमध्ये नाहीत. कलहांचे मुख्य द्वार म्हणजे राजकारण; हें द्वार जरी इंग्लंडांत मोकळें असलें तरी यांतील कलहांचे प्रतिविच टिकाऊ वाढ्यायांत फारसें न उठेल अशा तनेची स्वाभाविक व्यवस्था तिकडे अमलांत आहे हें वर सांगितलेंच आहे.

बाकी धार्मिक बाबतीतले तंटे खुद हंगलंडांत फारसे झाले नाहीत. सामाजिक बाबतीत त्यांन्याकडे तंटे उपस्थित होण्यास जागाच नाही. आर्थिक बाबतीत व संपत्तिविभाजनाच्या संबंधांत मात्र देशामध्ये संपत्तीची वाढ होऊ लागल्यापासून तेथे तंटे सुरु झाले व अशा तंत्यांचे प्रतिविव त्यांन्या वाड्यायांत कांहीसे पडले आहे. अर्थात् एकदंर वाड्याच्या मानाने हा अंश फार थोडा होय. इकडे आमच्या समाजाच्या स्थितीकडे पाहावें तों तंत्यांना व वादविवादांना कोठेच वाण नाही ! राजकीय, सामाजिक, धार्मिक वैगैरे सर्व बाबतीत निरनिराळे तट पडले आहेत. अशा स्थितीत कोणत्याहि तज्जेव्या पक्षभेदापासून व मताभिनिवेशाहून ज्यांचे लेखन अलिस असते असे लेखक आमच्या समाजांत निपजत नाहीत असें नाही. परंतु गद्य-वाड्यायांत तरी अशा निलेंप वृत्तीचे ग्रंथकार थोडे व कोणत्या तरी पक्षाशी अगर मताशी आपला संबंध कल्पून लिहिणारे फार ही गोष्ट थोड्याशा अवलोकनाने सहज दिसून येणारी आहे.

याच्या उलट आपले जुने वाड्याय पाहावें. हे वाड्याय म्हणजे समाधानाचा, शांत वृत्तीचा व प्रेमवृणाचा एक मोठा ठेवा आहे. आमच्या जुन्या कर्वीनी नाना तज्जांनी परमार्थविचार केला, संस्कृत भाषेत साठवून ठेवलेला वेदान्त प्राकृतात आणला व त्यांचांत आपल्या स्वतःच्या विचारांची आणि अनुभवांची सुंदर भर घालून ठेवली. पारमार्थिक व विशेषतः भक्ति-पर ग्रंथ रचण्याची परंपरा महाराष्ट्रांत ज्ञानेश्वरंपूर्वीपासून सुरु झाली ती पुढे सहाशें वर्षे एकसारखी चालत आली. परंतु या दीर्घ कालावधीत निरनिराळे पैथ किंवा भिन्न भिन्न पक्ष उत्पन्न झाले, त्यांचे एकमेकांशी वादविवाद झाले, परस्परांनी परस्परांची घंडांने केली, असा प्रकार (यथार्थदीपिकेसारखा एखादा अपवाद वगळला तर) कोठे झाल्यांचे आढळून येत नाही. अगोदर आमच्या जुन्या ग्रंथकारांची रीत म्हणजे आपला विषय अत्यंत निरपेक्ष रीतीने मांडण्याची असते. एखाद्या विषयावरील आपलीं मतें प्रतिपादन करावयाचीं असल्यास, त्यांच्या विरुद्ध मते जीं कोणीं कधी प्रकट केली असतील, त्यांचा उपन्यास करून मग त्यांना उत्तरादाखल म्हणून आपल्या मतांचे विधान करावयाचें, अशी सापेक्ष विषयप्रतिपादनाची रीत किंत्येक ग्रंथकारांची असते. परंतु ही स्वतः होऊन वाद उपस्थित करण्याची रीत

आमच्या कर्वीची नाही. ज्ञानदेव, एकनाथ, मुक्तेश्वर इत्यादि प्राचीन कर्वीचे ग्रंथ पाहिल्यास या माझ्या म्हणण्याची तेब्हाच प्रतीति येईल. आपल्याला ज्या ग्रंथाचा अनुवाद करावयाचा असेल किंवा जें मत प्रतिपादन करावयाचे असेल तें अत्यंत सुगम रीतीने व काळ्यमय वाणीने, दृष्टान्तादिकांच्या साहाय्याने, भाषेत माडावयाचें; याउपर इतर मतांचा उपन्यास करून त्यांच्या खंडन मंडनांत पडावयाचे नाही; अशी आत्मसंतुष्ट दृष्टि आमच्या ग्रंथकारांची दृष्टीस पडते.

हें आपले जुनें सारस्वत बहुतांशी पारमार्थिक आहे. तत्त्वज्ञान, मगवद्यशोगान व भगवंताच्या लीला वर्णन करणाऱ्या पौराणिक कथा हेच आमच्या प्राचीन कर्वीचे मुख्य विषय होत. तेब्हा या वाढ्यायाची भूमिकाच्च पारमार्थिक असल्यामुळे भांडणतें, खंडन-मंडन, वादविवाद वैगैरे गोर्ध्नीचा त्यांस स्पर्श झाला नसावा असें सकृदर्शनीं कोणास वाटण्याचा संभव आहे. मोक्षमार्गाचा व धर्मनीतीचा उपदेश जे लोकांस करावयास वसले ते क्षुलुक व्यवहारिक जनांप्रमाणे भांडणे कशी करतील ? सर्व लोकांना उपदेशापर अशी कवनें करणारे, भगवंताच्या लीला गाणारे, वेदोपनिषदांनी सांगितलेल्या आत्मविद्येचा प्राकृत जनांसु सुकाळ करून देणारे हे आमचे संतकवि धर्यातच स्वमताभिमान, स्वपक्षाभिमान, दुराग्रह, पुरोभागिता इत्यादि दोषांपासून अलित असले पाहिजेत असें स्वाभाविक अनुमान कोणासहि करावेंसे वाटेल.

परंतु हें अनुमान बरोबर नाही. पारमार्थिक विषयावंवर लिहिणारे व सद्धर्माचा उपदेश करणारे लोक नेहमीच वाद व भांडणे यांपासून अलित असतात असें नाही. उलट धर्माच्या व परमार्थाच्या बाबतीतले मतभेद व्यवहारांतल्या मतभेदापेक्षा भाधिक विकोपाला जातात असा अनुभव आहे. धर्माच्या बाबतीत जर सहिष्णुता मनुष्याच्या मनांत वसत असती, धर्माचे व परमार्थाचे उपदेशक आमच्या महाराष्ट्र साधुसंतांप्रमाणे शांतिज्ञालघि असून समर्थांनी वर्णल्याप्रमाणे

जनी वाद वेवाद सोऽन्नि यावा

जनी सूक्ष्मवाद सूक्ष्मे करावा

जगीं तोचि तो शोकसंतापहारी

तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥

अशी जर त्यांची वागणूक असती, तर जगाचा इतिहास आजपर्यंत कांही निराळाच झाला असता ! सर्वांत ताजा व तरणाजवान असा जो महंमदीधर्म त्याच्या अनुयायांनी स्वधर्माचा प्रसार कशा रीतीने केला हैं सर्व जगास महशूर आहे. सर्व मनुष्यप्राणी एका परमेश्वराचीच लेकरे होत असें उदात्त तत्त्व खिस्ती धर्मांत प्रतिपादिले आहे. परंतु याच धर्मास अनुसरणाऱ्या युरोपीय लोकांनी धर्मसंवर्धी लहान-सहान मतभेदास्तव, मोळ्या उपदेशकांच्या व तत्त्वशांच्या प्रेरणेवरूनच, आपला सहोदरभाव अशा रीतीने प्रकट केला की, प्रातचे प्रात व राष्ट्राची राष्ट्रे उद्घवस्त होऊन धुळीस मिळून गेली. इतर्की की नंतर शेंकडो वर्षे ती आपले डोके वर काढू शकली नाहीत. परंतु धार्मिक मतभेदासाठी एकदम तलवारीच्या धारेचा अगर वंदुकीच्या गोळ्याचा आश्रय करणारे हे जहाली लोक सोडून गरीब मेट्रांची उपमा ज्यांस साजेल अशा आपल्या हिंदु लोकांकडे वळू. यांच्यामध्ये तलवारीचा खणखणाट अगर तोफांचा गडगडाट जरी ऐकू आला नाही तरी तोंडाचा बडबडाट मात्र भरपूर ऐकू येत होता. महाराष्ट्रांत भागवत धर्माची स्थापना होऊन त्याचा उत्कर्ष होत होता त्याच वेळेस भरतखंडांत इतरत्र काय चालले होते ? शंकराचार्य, रामनुजाचार्य, मध्याचार्य, वल्लभाचार्य, श्रीकण्ठशिवाचार्य हे जे सर्व एकामागून एक आचार्य इ. सन ८०० पासून १६०० पर्यंत (स्थूलमानाने) होऊन गेले त्यांनी काय केले ? प्रत्येकाने मी सांगतों तेंच मत खरे, इतर सर्व खोर्टी असें सिद्ध केले तरी शेवटीं रामदासांनी मृटल्याप्रमाणे :—

जनी सागतां ऐकतां जन्म गेला ।

परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥

असाच परिणाम झाला की नाही ? हा आचार्यसमूह समाजास धर्माचा व परमार्थमार्गाचा उपदेश करण्यासाठीच भरतखंडांत अवतीर्ण झाला होता. यांतील सर्व पुरुष महनीय योग्यतेचे पूज्यपाद असून विरक्ति, ज्ञान, पराहित-प्रवणता या गुणांचा त्यांच्याठार्यी परमोत्कर्ष झाला होता. इतरें असून त्यांनी काय केले ? त्यांच्यापैकी प्रत्येकाने वाद केले, समाजय केले, ग्रंथ लिहून परमतखंडन केले, स्वासिद्धान्ताची स्थापना केली व आपल्या मताची परंपरा चालू राहावी मृणून मठस्थापना करून शिष्यांचा वंश चालू केला. एवंच काय, की या सर्वांनी भरतखंडांत परस्परविरोधी असे अनेक पंथ

उत्पन्न केले व माझेच मत खरें, इतर सर्व खोदी, असा अभिमान सर्वत्र उत्पन्न केला. अशा रीतीने स्वमताभिमानाला आयतीच जागा मिळाल्यावर परमतदेपाने त्याच्या भागोमाग येऊन बळेच जागा करून घेतली आणि सर्वच पंथांच्या अनुयायामध्ये अनेक वादिमातंग उत्पन्न होऊन ते या दोन अंकुशांनी प्रेरित होत्याते दारूण वादयुद्धे करते ज्ञाले. सर्व पंथांच्या पंडितांनी लक्षावधि वादविवाद केले असतील, सहस्रावधि ग्रंथ (टीकाटिपणी धरून) लिहिले असतील. [एकच्या अद्वैत मताचे सव्या लक्ष ग्रंथ मध्याचार्यांच्या वेळेपर्यंत (इ. सन १२५०) ज्ञाले होते अशी आख्यायिका मध्याचार्यांच्या चारत्रित वाचावयास सापडते !] या सर्व पंथाचा सादृन्त इतिहास जर उपलब्ध ज्ञाला तर तो बहुताशी कलहांनी, वादविवादांनी, खंडनमंडनांनीच भरून गेलेला आढळेल यात कांही शंका नाही.

शंकराचार्यादि आचार्यांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्र व गीता यांच्यावर विद्वत्प्रचुर भाष्ये लिहिली व नवीन सिद्धान्तांची स्थापना केली. आपण विचार करा. ज्ञानेश्वर-एकनाथ-रामदासांनी जर अशाच तन्हेने प्रस्थानत्रयी-वर भाष्य लिहून स्वमतस्थापना करण्याचें मनात आणले असते तर तें त्यांस अशक्य होतें काय ? शुचिर्भूत ब्राह्मणकुलांत जन्म, प्रखर वैराग्य, गाढ विद्वत्ता, अद्भुत योगसामर्थ्ये व अनुभवसिद्ध ब्रह्मज्ञान इतकी सामग्री सिद्ध असतांना व ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिण्याइतकी वाणी वश असतांना भाष्ये लिहून मत-संस्थापक बनण्याचें कार्य त्यांस दुर्घट नव्हते. कोणी म्हणतील, की ज्ञानेश्वरी हा सर्वोगरमणीय काव्यग्रंथ आहे, तो कांही सिद्धान्तग्रंथ नव्हे; तेव्हा त्यावरून ज्ञानोचांची सिद्धान्त-ग्रंथ लिहिण्याची योग्यता कशी प्रस्थापित होईल ? परंतु ज्ञानेश्वरीमध्ये काव्य आहे, त्याचप्रमाणे सिद्धान्तहि आहेत. मधुर शब्दांची शर्करा आहे त्याप्रमाणे पुष्टिप्रद सिद्धान्ताचें मिश्रणहि त्या ग्रंथांत आहे. गहूं, तूप इत्यादिकांशिवाय नुसत्या साखरेचेच जसें कोणतीहि पक्काब बनत नाही, त्याप्रमाणे सिद्धान्ताशिवाय नुसत्या काव्यमय वाणीनेच कोणताहि ग्रंथ प्रभावशाली बनूं शकत नाही. शिवाय अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्वतंत्र सिद्धान्तग्रंथ आहेच. अंगीं योग्यता असली तरी अत्यायुषीपणामुळे ज्ञानेश्वरांना भाष्ये लिहिण्याचें व मतस्थापना करण्याचें काम उरकले नसतें असाहि आणखी आक्षेप येईल. वस्तुतः एकदा योग्यता

कबूल केल्यानंतर असल्या तन्हेच्या आक्षेपांत कांही स्वारस्य उरत नाही. थंगी योग्यता असूनहि एखादा पुरुष एखादें विशिष्ट काम हाती घेत नाही तेव्हा त्याच्या मनाची तिकडे प्रवृत्ति नाही हेच सिद्ध होतें. आयुष्य अत्यंत अल्प लाभले असूनहि ज्ञानेश्वरी, अमृतानुभव या अनुपम ग्रंथांची रचना व भागवत धर्माचा प्रसार हीं महानीय कृत्यें त्यांनी केलीची की नाही ? ज्ञानेश्वरांच्या बाबर्तीत अत्यायुष्याची नड आली. पण एकनाथांना तरी ती नड नज्हती. तेहि अगांच मोळ्या योग्यतेचे पुरुष होते. असें असून तेहि या भगवद्गत्तीच्या लोंद्यात सर्वस्वार्पण करून वाहात गेले. हे आमचे ज्ञानदेवादिक साधुवर्य ‘मुक्त लज्जाविरहित’ होऊन ‘नाम भीर्तिपवाडे’ गात लोकसमाजाला भत्तीच्या मोहरेस लावीत होते, त्याच वेळेस त्याच्या आजूबाजूस वेदशास्त्रादिकांचें अध्ययन अत्यंत कसोशीने चालले होतें, शब्दान् शब्दान्चा कीस निघत हेता, तपेच्या तपें एकेका शास्त्राच्या अध्ययनांत शालविणारे पंडित विद्वत्तामदाने गर्जत होते व अशा विद्वानाचा वादकंदू शमविणारे असंख्य वादप्रसंगहि घड्यावर येत होते. याच काळांत वर सागितत्याप्रमाणे निरनिराळ्या आचार्यांनी निरनिराळीं वेदान्तमर्ते स्थापून त्यांचा खंडन-मंडनाच्या जोरावर प्रसार चालविला होता. त्या वेळचा भरतखंडाचा सामाजिक इतिहास जर आपण बघितला तर सुविद्य व्राह्मणवर्गांची वर वर्णिलेल्याप्रमाणेच सर्वत्र स्थिति हेती हैं आपल्या लक्षात येईल. परंतु या मतामतांच्या गलबल्यात न शिरणारे व शान्तिक पांडित्याच्या वाज्यासहि न उभे राहणारे, प्रेममय भागवतधर्माचे पुरुस्कर्ते याच सुमारास भरतखंडांत प्रांतोप्रांतीं उत्पन्न होत होते. अगा भरतखंडभर पसरत चाललेल्या प्रेम-साम्राज्याचे महाराष्ट्रांतले सचिव ज्ञानदेव-नामदेवादिक संत हैं होत. त्यांना केवळ वेदवादांमध्ये गुरुफट्टन जाऊन वाचेचें अवडंबर माजवावयाचें नव्हतें. त्यांचें ब्रीदच निराळे होतें.

जाणोनि नेणते झाले तेणे मुखें ।
 न बोलोनि मुने बोलताती ॥
 अभेदूनि भेद राखियेला थंगी ।
 वाढावया जगी प्रेमसुव ॥
 टाळपोष कथा प्रेमाचा मुकाळ ।
 मूढ लोकपाल तरावया ॥

स्वतः ज्ञानी असूनहि नेणत्या मूढ लोकांच्या उद्घारकरितां त्यांनी हरि-भजनाचा व नामसंकीर्तनाचा सुकाळ करून सोडला. कारण—

ऐकतां हरिकथा । भक्ति लागे त्या अभक्तां ।

नासे सकळ दुष्ट बुद्धि । हरिकीर्तनीं समाधि ॥

हें तत्त्व त्यांनी ओळखलें होतें. समाजांतील अज्ञान व विद्याहीन वर्गास या हरिकीर्तनाच्या सोहळ्यांत प्रथम पाचारण होतें. किंवद्दुना यांतील मुख्य मानाचे वन्हाडी तेच होते. अर्थात् समाजांतील आशूद्रचांडाळ भगवद्धकांच्या या मेढ्यास मतस्थापनेच्या बडिवाराची कांही जरूर नव्हती. एका खांद्यावर कांबळें व एका खांद्यावर शिदोरी अशा थाटांत मजला मारणाच्या प्रवाशांना सामानाचे खटारे, गाडे व वाहनांचे संभार हे काय करावयाचे आहेत ? त्यांनी मठस्थापना केली नाही, आचार्याची परंपरा चालविली नाही किंवा मोर्ठी उत्पन्ने अगर जहागिरी मिळविल्या नाहीत.

आम्हां विष्णु जीवन । टाळचिपळीया धन ॥

विष्णुभक्तीची अशऱ्य जहागिर त्यांच्या स्वाधीनची असतांना इतर लौकिक जहागिरी व मानसन्मान यांचा पवाड त्यांच्यापुढे काय चालणार होता ?

तेब्दा आमच्या जुन्या संतकीर्तीची विचाराची व वर्तनाची दिशाच वर सांगितल्याप्रमाणे मतसंस्थापक आचार्यांच्या दिशेहून निराळी असल्यामुळे वादविमुखता ही सहजच त्यांच्या धंगीं बाणली होती. कोणच्याहि मताचा अभिमानच जर मुळांत नाही तर वाद तरी कशाविषयी करावयाचा ? स्वतः प्रेमाची खाण अशी श्रीकृष्णभक्ति त्यांना सर्वत्र प्रसुत करावयाची होती. तथापि त्यांचा स्वभाव जर वादप्रिय व भांडलोर असता तर श्रीकृष्णभक्तीचाच अभिमान धरून त्यांना पुष्कळ वाद माजवितां आले असते. परन्तु निरभिमानता, नम्रता व प्रेममयता या गुणांची ते मूर्ति होते. व त्यांच्या अंगांच्या या गुणांमुळेच त्यांनी निर्मिलेले वाङ्ग्य वादपराङ्मुख, सोज्बळ व सात्त्विक असें बनले आहे. ‘प्रेमभारें भरले अंगीं । निर्लज्ज रंगी नाचती ॥’ अशी त्यांची स्थिति झाली होती. ।

अद्वेष्टा सर्वभूतानां भैत्रः करुण एव च ।

निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षनी ॥

हें भगवन्दक्ताचें लक्षण आमच्यांतल्या मुख्य मुख्य संतांना तरी पूर्णिशाने लागू पडण्याजोगे होतें व वाकीच्या कर्वीनी आपल्या आचारोन्वारामध्ये या महानुभावाचेंच अनुकरण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आमच्या वाड्यांत सर्वत्र शांति, समाधान, प्रेममयता, सर्वभूतात्मभाव, यांचा सुकाळ दिसून येत असून मनस्थापना, भांडणे, खंडनमंडन, परमतनिदा, स्वमतसमर्थन या वाग्युदांतल्या आविर्भावांचा दुष्काळ पढलेला आढळत आहे.

परंतु या सर्वसामान्य नियमाला एवाददुसरा अपवाद आढळून आल्यास ती कांही नवल करण्याजोगी गोष्ट नाही. वादप्रिय विद्वानांना सुकाळ होता अशा त्या काळांत एवादा वादिमातंगपंचानन महाराष्ट्रांतहि झालेला असरें व त्याने आपल्या खरनखरांचे वण वाड्याच्या फलकावर उठवून ठेवलेले असरें कांही असंभवनीय नाही; हे अपवादभूत वादप्रिय ग्रंथकार म्हणजे वामनपंडित होत. ‘विद्या विवादाय’ अशी जी त्या वेळच्या भरतखंडांतील सुविद्य समाजाची स्थिति झालेली म्हणून मागे वर्णन केली, तिचें महाराष्ट्रातील उत्कृष्ट उदाहरण वामनपंडितांचे होय. पांडित्याचें प्रदर्शन करण्याच्या यांच्या प्रवृत्तीस्तवच इतर कोणत्याहि महाराष्ट्रकवीला स्पर्श करू न शकणारी ‘पंडित’ ही पदवी यांच्या नांवास कायमची चिकटलेली दिसते! शिवाय वादविवाद करून दिविविजय केल्याच्या, रामदासाकडून यांचा विद्वत्तामदहरण झाल्याच्या अशा अनेक आख्यायिकाहि प्रासिड आहेत. या आख्यायिका खंड्या असोत वा खोल्या असोत. त्यांच्या ग्रंथावरून त्यांचा जो स्वभाव सूचित होतो त्यास त्या साजणाऱ्या आहेत यांत शंका नाही! वामनपंडित हेहि मोठे तत्त्वज्ञानी व श्रीकृष्णभक्त होते. परंतु ज्याला वादच करावयाचा आहे तो श्रीकृष्णभक्तीचा विषय घेऊन त्यांत देखील वाद करीत बसेल असें जे मी मागे म्हटले त्याचे उदाहरण यांच्याठार्यी मिळण्याजोगे आहे. परमार्थाच्या व तत्त्वज्ञानाच्या विषयांतहि वादविवाद कसे आणतां येतात हें पाहावयाचें असल्यास यांची ‘यथार्थदीपिका’ पाहावी. भगवद्गीतेवरच्या या अवाढव्य टीकेत पंडितांनी आपल्या अगाध विद्वत्तेचे भांडार खुलें केलें आहे. त्याच-प्रमाणे स्वमताचा अभिमान, परमतखंडनाविषयी तत्परता, खणखणीत स्पष्ट-वक्तेपणा व अप्रातिम वादकौशल्य हे गुणहि या ग्रंथांत सर्वत्र स्पष्टपणे प्रतीत होतात. ‘आजपर्यंत गीतेचे अनेक समर्थ टीकाकार झाले, परंतु या क्षोकाचा

खरा वर्य या 'यथार्थदीपिके' नेच प्रकट केला आहे' अशी पंडितांनी एके ठिकाणी प्रौढी मिरविली आहे.

उदंड टीकाकार जाले समर्थ ।
परी या क्षोकाचा अचुंत्रितार्थ ।
या यथार्थदीपिकेनेच प्रकटला यथार्थ ।
अनन्यशरणगतिप्रतापे ॥ —९.६७८

क्षोकांचे विवरण करतांना सामान्य पूर्वपक्ष उत्तरपक्ष तर बहुतेक ठिकाणी कैला आहेच. परंतु किंत्येक ठिकाणी विशिष्ट टीकाकारांच्या विशिष्ट अर्थावरहि रोख ठेवून त्यांचे मागे कांही बाकी न ठेवतां खंडन केले आहे.

गीता जाते पश्चिमेकडे ।
टीका चटे पूर्वदिशापर्वताचे कडे ।
दोहीस हात लाविती बापुडे ।
अर्थ सापडे केवी तयां ॥ —९.६५५

ही सुप्रसिद्ध ओवी पुष्कळाच्या कानावरून गेली असेलच. केवळ क्षोकाच्या अर्थावद्दलच त्यानी वाद घातला आहे असें नाही तर श्रीकृष्ण-खेरीज इतर देवतांचे मंगलाचरण केल्यावद्दलहि इतर टीकाकारावर त्यांचा प्रत्यक्ष रोष झाला आहे.

मंगलाचरणी क्षुद्र देवता ।
त्यांस कठीण अल्यंत हे गीता ॥ —९.६७९

साराश, संस्कृतांतील अनेक वेदान्तविषयक टीकाग्रंथ व भाष्यग्रंथ यांमध्ये खंडनमंडनाची व वादविवादाची जी पद्धत दृष्टीस पडते तीच मराठीत यथार्थदीपिकेत वामनानी अवलंबिलेली आहे असें मृदण्डे वावर्णे नाही.

यथार्थदीपिकेचे एक असो. तो तत्त्वज्ञानाचा तरी ग्रंथ होता. परन्तु श्रीकृष्णलीलावर जीं वामनांचीं लहान लहान क्षोकबद्ध आख्याने आहेत, त्यातहि त्यांनी ठिकठिकाणी वेदान्तविषय आणिला असून कांही ठिकाणी परमतांचा उपहास करण्याचाहि प्रयत्न केला आहे. हें त्यांचे करणे मात्र

अगदी अप्रासंगिक, अतएव अनुचित झाले आहे असें म्हणै भाग पडते. त्यांचें नारदगार्हस्थदर्शनाच्या प्रसंगावर 'द्वारकाविजय' म्हणून एक काव्य आहे, त्याच्या चौथ्या सर्गीत श्रीकृष्णाच्या एका राजवाङ्मयात पंडितांची सभा भरली असून वादविवाद चालला आहे असा प्रसंग कल्पून भिन्न भिन्न वेदान्तमतांचा विषय उपस्थित केला आहे व अद्वैतमताखेरीज इतर कित्येक मताचा उल्लेख करून त्यांचा उपहास केला आहे. द्वैतवादी वैष्णवांची तर फारच कुचेष्टा केली असून त्याची काही ठिकाणी टर उडविली आहे. हे लोक काहीसे दुर्बोध आहेत, तथापि पुष्कळ ठिकाणी निंदा अगदी स्पष्ट आहे. एक सौम्यसे उदाहरण—

पाखंडखद्योताचि दुष्ट काळीं ।

प्रकाशती दुर्गतिरात्रिकाळी ॥

वाखाणीती भेदचि लोकरीती ।

सेवा हरीची कपटे करीती ॥ —४.५६

तथापि वामनाने केलेला हा प्रकार आमच्या वाढ्यात अभूतपूर्व म्हणून समजावयास हरकत नाही. ही कलहप्रवृत्ति, वादाची खुमच्यूम, आमच्या इतर कर्वीच्या अंगी बिलकुल दिसून येत नाही. भागवतधर्माचे व भक्ति-संप्रदायाचे मुख्य साधुवर्ये जे ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ व तुकाराम ते तर वैराग्याचे मेरु व प्रेमाचे क्षीरसमुद्र बनलेले होते. कलहाची प्रवृत्ति त्यांच्याठारीं असणे वस्तुगत्याच अशक्य होऊन बसले होते. याच्याच प्रेम-प्रयत्नेची व सात्त्विकतेची छाया इतर सर्व संतावर व कर्वीवरहि पडल्याकारणाने द्या सर्वोच्च्या कृतिहि आतिशय सात्त्विक, सोज्जव अशाच उतरल्या आहेत. नामदेवाच्या वेळवे सर्व संतमंडळ—गोरा कुंभार, सेना न्हावी, चोवा मेळा, विसोचा लेचर इ., त्याच्चरप्रमाणे एकनाथकालीन कविसमाज—जनार्दनस्वामी, रासोपंत, भानुदास, पुढे—रंगनाथस्वामी, वाडीचे नृसिंहस्वामी, मध्यमुनी-धर, बहिरामिसा, निळोचा, बाहिणाचाई, ज्योतिपंत महाभागवत, प्रल्हाद रङ्घवे, चातुर्मासेचोवा वैगेर संतमंडळीत जमा होणारा प्रेमळ भक्तसमूह; यांनी चलेले किंवा यांच्या प्रेरणेवरून उत्पन्न झालेले सर्व वाढ्याय काव्यगुणांत जरी श्यीजास्त भरले तरी वादपराङ्मुखता, प्रेमळपणा, सात्त्विकभाव वैगेरे गुणांत रील चान्ही शांतिजलधीच्या उद्घारांचेच अनुकरण करणारे आहे. त्याच-

प्रमाणे संतमंडळींत जमा न होणारे मुक्तेश्वर, आनंदतनय, अनंत, विष्णु, कृष्णदयार्णव, श्रीधर, मोरोपंत, अमृतराय, महीपतिबाबा,— आदिकरून जे वाङ्ग्यास ललामभूत असे कवि होऊन गेले, त्यांचेहि वाङ्ग्य ज्ञानेश्वर-दिकांच्या शिकवणीने भारले गेलेले, अर्थात् वर प्रपंचिलेल्या गुणांनी परिपूर्ण असेच आहे. सारांश, ही सर्व मंडळी प्रत्यक्षपणे अगर अप्रत्यक्षपणे भक्तिग्रेम-मय भागवत धर्माच्याच कश्चेत येणारी होत. या कक्षेच्या व्यतिरिक्त असलेले नांव घेण्यासारखे वाङ्ग्य म्हणजे समर्थ रामदास यांचे व त्यांच्या संप्रदायां-तील शिष्यप्रशिष्यांचे होय. यांचे कार्यसुद्धा भगवद्गतीचेच म्हणजे श्रीरामाची भक्ति समाजांत फैलावण्याचेच होते. तात्कालिक देशस्थितीकडे लक्ष देऊन समाजसंघटनाकडे व लोकांस कार्यप्रवृत्त करण्याकडे यांनी विशेष लक्ष दिले, तथापि आपण ज्या एका लोभनीय गुणाच्या दृष्टीने महाराष्ट्रीय वाङ्ग्याकडे पाहत आहो तो गुण यांच्यांतहि पूर्णपणे वसत होता. शुक्र वादविवाद, भांडणे, शब्दच्छल, खंडनमंडन वरैरे गोईपासून यांचेहि वाङ्ग्य अलितच आहे.

— ‘रत्नाकर’ नोव्हेंबर १९२६

२. ज्ञातावरून अज्ञात वाङ्ग्याचा शोध

हे आमचे उपलब्ध वाङ्ग्य कोणच्या वेदान्तसिद्धान्तास अनुसरून आहे, हा प्रश्न मोठा विचार करण्यासारखा आहे. हाच प्रश्न जास्त स्पष्ट भाषेत मांडावयाचा ज्ञाला तर असा माडता येईल की, आपल्या भरतखंडांत निरनिराळ्या आचार्यांनी प्रसुत केलेली जी चारपांच वेदान्तमते आहेत त्यांपैकी कोणते वेदान्तमत आमच्या कर्वीनी आत्मसात केलेले आहे? वौद्ध-धर्माचा लय ज्ञाल्यानंतर भरतखंडांत एकामागून एक वेदधर्मानुसारी आस्तिकमते उत्पन्न झालीं; तीं शंकराचार्यांचे अद्वैतमत, रामानुजाचार्यांचे विशिष्टाद्वैतमत, मध्वाचार्यांचे द्वैतमत, वल्लभाचार्यांचे शुद्धाद्वैतमत, आणि श्रीकाठशिवाचार्यांचे शैवमत याप्रमाणे होत. यापैकी कोणा एखाद्या मताचे अनुयायित्र आमच्या संतकवीनी पत्करिले होते की काय, याचा थोडासा विचार केला पाहिजे. प्रतिज्ञेने अद्वैताचे द्वैताचे किंवा दुसऱ्या कोणत्याहि

विशिष्ट मताचें प्रतिपादन करणारे असे ग्रंथ आमच्या भक्तिमार्गी कवीनी फारकरून लिहिलेच नाहीत. कारण खंडनमंडनपर चर्चा करून अमुक एखादे मत स्थापित करावयाचें असा आमच्या ग्रंथकारांचा हेतुच नवहता हें मागे आपण पाहिलेच आहे. तेब्हा आपल्याला विचार करावयाचा तो सामान्यतः भक्तिपर, परमार्थपर व पौराणिक अशा तळेचें जे वाङ्ग्याय आज उपलब्ध आहे, त्यांत अप्रत्यक्षपणे कोणती वेदान्तमतें गृहीत घरलेली आहेत व कोणते तत्त्वज्ञान अप्रत्यक्षपणे मान्य करून त्याच्यावर आपल्या विवेचनाचा पाया उभारला आहे, याविषयीचा होय. प्रत्यक्षपणे कोणत्या तरी वेदान्तमतास अनुलक्ष्यून जे थोडेबहुत ग्रंथ लिहिलेले दृष्टीस पडतात त्याच्याविषयी विचार कल्प्याचे कारणच नाही. ते कोणत्या आचार्यांच्या मतास अनुसरून लिहिले आहेत ते अगदी वरवर दिसून येणारे आहे. अशा तळेचे जे सिद्धान्तपर वेदान्तग्रंथ आपल्या महाराष्ट्रभाषेत लिहिले आज उपलब्ध आहेत ते सर्व शंकराचार्यांच्या वेदान्तमतास अनुसरणारे आहेत हे उघड दिसतें. ब्रह्मानुभव किंवा आत्मसाक्षात्कार, अध्यारोप (भासमान होणाऱ्या सृष्टीचा ब्रह्मावर आरोप) आणि अपवाद (भासमान सृष्टीचे निराकरण), त्याचप्रमाणे महावाक्यार्थ, पंचीकरण वैगेरे जे अद्वैतवेदान्ताचे मुख्य मुख्य विषय त्याचे प्रतिपादन मराठीतल्या कित्येक जुन्या ग्रथकारानी केलेले थाढलते. अर्थात् त्यांच्या या सर्व कृति अद्वैतपर होत हें उघड आहे.

तेब्हा हा उघडपणे अद्वैतपर असलेला वाढूमयाचा थोडासा अंश सोडून बाकीचे भक्तिपर, परमार्थपर व पौराणिककथापर असें जे आपल्या वाढूमयाचे मुख्य शरीर शिळ्क राहतें त्याच्यांतून एखादे विशिष्ट वेदान्तमत अनुस्यूत झाले आहे की काय, असल्यास कोणचे, या प्रश्नाचा थोडक्यात आपल्याला विचार करावयाचा आहे. हे उरलेले वाङ्ग्य बहुतेक सर्व भागवतधर्माच्या कक्षेखाली येणारे आहे, हें आपण मागे पाहिलेच आहे. तेब्हा भागवतधर्माच्या छायेखाली येणाऱ्या वाङ्ग्याविषयीच आपल्याला भवति न भवति करावयाची आहे एवढी मर्यादा प्रथमपासूनच स्पष्ट करून ठेवणे योग्य होईल.

हे भागवतधर्मानुयायी व श्रीकृष्णाच्या भक्तीत रंगलेले संत अद्वैती होते असे मानण्याचा सर्वत्र प्रचार आहे. सामान्य जनसमाजाची समजूत

अशी आहे, त्याच्याप्रमाणे वारकरीसंप्रदायाहि स्वतःची परंपरा अद्वैताचीच आहे असे समजतो. इतरें तर संतकर्मीन्या काव्यांत रंगलेले, भागवत-धर्मान्या तत्त्वांत मुरलेले असे जे अधिकारी विद्वान् अलीकडे होऊन गेले व सध्या हयात आहेत त्याचाहि ठाम ग्रह संतकर्मीचे वाङ्ग्य अद्वैतपर आहे असाच आहे.

आमचे साधुसंत व त्यांनी निर्मिलेले वाङ्ग्य अद्वैतपर आहे हा सिद्धान्त स्थूलमानाने कोणालाहि मान्य होण्याजोगा आहे. कारण नुसता ‘अद्वैत’ हा संदिग्ध शब्द उच्चारला तर निरनिराळी विशेषणे लावून त्याचे वाटेल तितके अर्थ करतां येतील. कांही आचार्यांनी आपल्या मतांना नांवे दिली आहेत तीहि अशाच रीतीने ‘अद्वैत’ शब्दाचा अर्थ विशेषणान्या योगाने आपल्यास पाहिजे तसा फिरवून घेतां येईल अशा योजनेने दिली आहेत. वल्लभाचार्यांचे अद्वैत हें ‘शुद्ध’ अद्वैत आहे, रामानुजाचार्यांचे ‘विशिष्ट’ अद्वैत आहे; ह० ह०. अर्दीच कांही विशेषणे अद्वैताला लावीत गेल्यास जवळ जवळ द्वैताच्या पायरीपर्यंत देखील ‘अद्वैत’ या शब्दाचा अर्थ ताणां येईल. तेव्हा मुख्य प्रश्न उपस्थित करावयाचा तो “शंकराचार्यांचे अद्वैत आमच्या साधुसंतास व भक्तिप्रधान कवीस तंतोतंत अभिप्रेत होतें की नाही ? ” — अशा स्वरूपांत केला पाहिजे. अशा स्वरूपांत जरी प्रश्नाचा पुनरुच्चार केला तरी सामान्य महाराष्ट्रसमाजाकडून त्याचे अस्तिपक्षीच उत्तर येईल. कारण शंकराचार्यांचे अद्वैत हेच काय तें एक वेदान्तमत अशी महाराष्ट्रसमाजाची समजूत आहे, इतर वेदान्तमतांन्या अस्तित्वाची त्यास फारशी जाणीव नाही; व शंकराचार्यप्रोक्त अद्वैतमताशी न जुळणारें असें कांही स्वतंत्र तत्त्वज्ञान असेल अशी शक्यताहि त्यास वाटत नाही. अधिकारी विद्वानांकडून देखील अस्तिपक्षीच उत्तर येणार, कारण आमच्या भागवतधर्मांचे तत्त्वज्ञान म्हणजे शंकराचार्यांचे वेदान्तमतच होय अशी त्यांची ठाम समजूत झाली आहे.

परंतु सामान्य समजुतीवर किंवा आतवाक्यांवर अवलंबून राहण्याची या बाबतीत कांही जरुरी नाही. प्रत्यक्ष प्रमाणाचे अभावी आतवाक्य हें प्रमाण होऊ शकेल. परंतु प्रस्तुत विषयांत प्रत्यक्ष सूर्यांचा भरपूर प्रकाश उपलब्ध असल्यामुळे चाकीन्या दीपशिखांची कांही आवश्यकता राहत नाही. शंकरा-

चार्याचें मत काय होतें हे दाखविण्यास त्यांचे स्वतःचे व त्यांच्या परंपरेतील विद्वानांचे ग्रंथ आज सामग्न्याने उपलब्ध आहेत. त्याच्यप्रमाणे इकडे आपले संतनिर्मित वाङ्मयाहि वाचकांच्या भाविकता, रसिकता व शोधकता या तिन्ही बृत्तीचें चोज पुराविण्यास सिद्ध आहे. तेव्हा शंकराचार्याचे सिद्धान्त काय आहेत हे त्यांच्या ग्रंथांतून प्रत्यक्ष पाहून त्या सिद्धान्तांशी आमच्या भगवद्गीतांचे काव्योदयगार कितपत जुळते आहेत हे पाहिले म्हणजे या प्रश्नाचा ब्रिनतोड निकाल लाविल्यासारखा होईल. खरोखर पायाशुद्ध रीतीने करावयाचा म्हणजे हा उद्योग मुद्दा कांही लहान नाही. सर्व महाराष्ट्रवाड्यमय सूक्ष्मपणे मननपूर्वक वाचून त्यांचे अद्वैतसिद्धान्ताच्या दृष्टीने परीक्षण करावयाचें हा उद्योग एखाद्या गाढ्या विद्वानास किंयेक वर्षेष्पर्यंत पुरण्याजोगा आहे. असो. आपणाला येथे विशेष विस्तार करावयाचा नसून केवळ सूचकादृष्टीने, अगदी थोडक्यांत, या प्रश्नाचें स्वरूप दिग्दर्शित करावयाचें आहे.

महाराष्ट्रीय कविमंडळ शंकराचार्याचें अनुयायी असावें असे म्हणण्याला आपाततः काही आधार आढळून येतात. ‘तैसा व्यासाचा मागोवा घेतु। भाष्यकारांते पुसतु।’ हा ज्ञानेश्वराचा एक अगर अनेक भाष्यकारांविषयाची उल्लेख संदिग्ध म्हणून सोडून दिला तरी एकनाथांनी आपल्या भागवतांत प्रारंभी शंकराचार्याचा स्पष्ट उल्लेख करून त्यांना नमन केलेले आढळते. त्याच्यप्रमाणे आमच्या सर्व कर्वींनी भागवताच्या टीका, अनुवाद वैरे करतांना अद्वैतमतानुसारी श्रीधरी टीकेचाच पुष्कळसा आश्रय केला आहे असे दिसून येते. याप्रमाणे बाह्यात्कारीं शंकराचार्यांस अनुकूल असा निर्णय होण्याजोरीच परिस्थिति आपल्या नजरेस पडते यांत शंका नाही.

परंतु ही बाब्य परिस्थिति निर्णयक मुळीच मानतां येत नाही व अंतरंगाकडे जसजसे लक्ष देऊ लागावें तसतसें हे परिस्थितीचें आनुकूल्य कायम टिकत नाही असें दिसू लागतें. आमच्या भागवतधर्मी संताचा साधनमार्ग मुख्यत्वेकरून भक्तिप्रेमाच्या सुखाने रंगलेला आहे. तो मार्ग सरतेशेवटीं सर्वशक्तिमान्, दयाधन, अनंतकल्याणगुणगणपरिपूर्ण अशा परमेश्वराच्या मंदिरांत जाऊन पोंचो अगर निरुपाधिक अद्वैताच्या शून्यांत नाहीसा होवो, तो मार्ग प्रथमपासून शेवटपर्यंत भक्तीचाच होय यांत तिळ्मात्र संशय वेण्यास जागा नाही.

मोळिवेचे लेणे विष्णुदासा साजे । तेथे भाव दुजे हारपती ॥

अर्चन वंदन नवविधा भक्ति । दया क्षमा शांति तये ठार्या ॥

तये गांवी नाही दुःखाची वसती । अवशाचि भूर्ती नारायण ॥

अमें जें तुकोबांनी एके ठिकाणी परमपद पावलेल्या पुरुषाचें वर्णन केले आहे त्यात साधनत्वाने उल्लेख भक्तीचान्व केला आहे. परंतु या बावर्तीत जास्त प्रमाणे देत ब्रसण्याची मुळीच जरूर नाही. या सर्व संतांनी आजन्म भक्तिमार्गच आचरिला, तोच एक मुक्तीचे सर्वांत सोपे साधन म्हणून सर्वांस उपदेशिला व आपल्या ग्रंथांतहि त्यांनी त्याचीच सर्वस्वर्वी महती गायिली आहे. भक्तीने मोक्ष मिळतो येवढेच काय, परंतु भक्तिसुखापुढे मोक्षाचीहि पर्वा वाटेनाशी होते.—

रिद्धिसिंडी पाचारिता । त्या धुंडिती हरिभक्ता ।

मोक्ष सायुज्यता । वाट पाहे भक्तांची ॥

असती जेथे उभे ठेले । सदा प्रेमसुखे धाले । इ. इ.

भक्तीने देव पावेल इतकेच नव्हे, तर तो भक्तीनेच पावेल, ज्ञानाच्या खटाटोपाने प्रात होणार नाही असेहि तुकोबा कित्येक ठिकाणी खणकणीत वाणीने बजावून सागतात.—

मापडे हा देव भाविकाचे हाती । शहाणे मरती तरी नाही

* * *

नायकावे कार्णी तयाचे ते बोल । भक्तीविण फोल ज्ञान सांगे ।

* * *

तेहा भक्तीशिवाय दुसरे कांहीच न जाणणाऱ्या व न मानणाऱ्या या संतांची शाकरमताशी एकवाक्यता कशी करावयाची? संतांच्या साधन-मार्गीत भक्तीशिवाय दुसऱ्या कशाला वाव नाही तर आचायांच्या मतांत भक्तीलाच कोठे वाव नाही. ‘ज्ञानादेव तु कैवल्यम्’ ‘ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो’ हा तर शाकरमतानुयायांचा सिद्धान्त प्रसिद्धच आहे. ज्ञानाने मोक्ष मिळतो असें म्हणेसुद्धा त्याच्या मताच्या दृष्टीने फुकटच आहे! अविद्याकल्पित नामरूपात्मक मायेच्या आभासाची निवृत्ति होऊन स्वस्वरूपाचा

म्हणजे अखण्डचैतन्यात्मक परब्रह्माचा अनुभव होणे म्हणजेच मोक्ष होय. अज्ञानाची निवृत्ति होणे, म्हणजेच आत्मज्ञान होणे, म्हणजेच मुक्तावस्था प्राप्त होणे होय. तेव्हा ज्ञानाला साधन तर म्हणतां येत नाहीच; बरे, त्याला साध्य तरी कसें म्हणावे ? ती बाहेरची एखादी वस्तु असून आपल्याला प्राप्त करून ध्यावयाची आहे असे त्यांच्या मताप्रमाणे मुळीच म्हणतां येत नाही. तथापि साधन, साध्य, प्राप्तव्य, अनुभाव्य, साक्षात्कार्य असे जे कांही अद्वैतांच्या मतांत आहे ते ज्ञानच होय.

भक्तीला अद्वैतमतांच्या साधनमार्गीत थारा नाही, आणि असणेहि शक्य नाही. कारण भक्ति ही प्रेमस्वरूप आहे. उक्लट प्रेमाचे अंयत शुद्ध स्वरूप म्हणजे भक्ति होय. प्रेम ही एक अंतःकरणवृत्ति आहे आणि अंतःकरण, मन, बुद्धि व इंद्रिये ही सर्व अद्वैतवादांच्या मताप्रमाणे अविद्याकल्पित मायेच्या पसांच्यापैकी असल्याने त्या अंतःकरणवृत्तीच्या योगाने निरुपाधिक ब्रह्माचा अनुभव होणे त्यांच्या मतें संभवनीय नाही. ज्या अंतःकरणांतून प्रेम उद्भूत ब्हावयाचे तें अंतःकरण आभासभय म्हणजे मिथ्या, अर्थात् ते प्रेमाहि मिथ्या व तें प्रेम ज्याला अर्पण करावयाचे तो परमेश्वराहि मिथ्याच !

नाही म्हणावयास अद्वैतवेदान्तात एका ठिकाणी उपासनाचा (तो देखील भक्तीचा नव्हेच !) उलेक केलेला आढळतो. वेदान्तोपदेशाला आधिकारी कोण याचें लक्षण ‘वेदान्तसार’ नामक ग्रंथांत पुढीलप्रमाणे सांगितलेले आढळतें— “ आधिकारी तु—विधिवदधीतवेदवेदांगत्येनापाततो-धिगताखिलवेदार्थो, अस्मिन् जन्मानि जन्मान्तरे वा काम्यनिषिद्धवर्जन-पुरस्सर नित्यनैमित्तिकप्रायश्चित्तोपासनानुष्ठानेन निर्गतनिखिलकल्पतया नितान्तनिर्मलस्थ्यान्तः, साधनचतुष्टयसम्बन्धः, प्रमाता । ” ‘ काम्य व निषिद्ध कमें वर्ज्य करून नित्यनैमित्तिक कमें, प्रायश्चित्ते व उपासना यांचे सतत आचरण केल्याने ज्याचे सर्व दोष धुक्कन गेले आहेत व त्यामुळे जो अत्यंत निर्मळ अंतःकरणाचा बनला आहे, असा पुरुष वेदान्तशास्त्राचा आधिकारी होय. ’ असा यांतील मुद्द्यांच्या भागाचा अर्थ आहे. म्हणजे चित्त निर्मळ होण्याची धर्मशास्त्रोक्त जीं साधने आहेत त्यांपैकी उपासना हें एक साधन आहे. यापैकी कोणत्याहि साधनांनी चित्त निर्मळ झालेले असलें व आणखी वेदार्थज्ञान, नित्यानित्यवस्तुविवेकादि साधनचतुष्टयसंपत्ति, वैगेरे गुण अंगी

आले म्हणजे तो पुरुष वेदान्तज्ञानाचा केवळ आधिकारी झाला. आधिकारी ज्ञाल्यानंतर त्याने गुरुकडे जाऊन उपदेश घेतला पाहिजे. तो उपदेश श्रवण-मनननिदिध्यासनसमाधि इ० साधनांनी दृढ केल्यावर व ‘तत्त्वमसि’ इत्यादि महावाक्याचा बोध करून घेतल्यावर मग अज्ञानाची निवृत्ति होऊन साधकाचे ठारी आत्मज्ञान प्रस्फुरित होतें. अशी शांकरमताची स्थूलमानाने साधन-प्रणाली आहे. यांत उपासनाचें स्थान किती दूरचें व क्षुलक आहे, हें कोणाच्याहि लक्षांत येईल. उपासना हें चित्तशुद्धीचें एक कारण व तेंहि आवश्यक असें कारण नव्हे ! उपासनांनी चित्तैकाग्न्य होतें व त्यामुळे मन निर्मळ होण्यास मदत होते असें या वेदान्तांचें म्हणणे आहे ! ही चित्ताची एकाग्रता उपासनांदेरीज इतर उपायांनीहि होऊं शकेल, तशी झाली तर मग उपासनेचे कांहीच प्रयोजन उरत नाही. तात्पर्य, वेदान्तांच्या मतें उपासना ही आधिकारसुद्धा प्रात होण्याच्या पूर्वीच्या अवस्थेतली व त्या अवस्थेतहि आवश्यक न गणलेली अशी एक आचरणाची बाब आहे ! त्या उपासना म्हणजे देखील उपनिषदात सांगितलेल्या मन, प्राण इ० अव्यक्त प्रतीकांच्या उपासनाच वेदान्तांना विशेष अभिप्रेत होत. सगुण साकार परमेश्वराची भक्ति तर त्यांच्या फारशी गांवीहि नाहीं ! एवंच सनत्कुमारनारदां-पासून तुकोबापर्यंत परमेश्वराची केवळ अनन्यभक्ति करणारे जे महान् भगव-द्धक्त झाले त्यांनी आजन्म परमेश्वराला आळवून काय केले तर जास्तीत जास्त चित्तशुद्धीचें ‘सर्टिफिकेट’ अद्वैतवाद्याकडून मिळविण्याची स्वतःची पात्रता सिद्ध केली !

तेब्हा भक्तिमार्गी संतांच्या साधनमार्गात व शांकरमताच्या साधनमार्गात मूलतःच एवढा विलक्षण फरक आढळून येतो. परमेश्वरप्रातीच्या साधन-संबंधीचे सिद्धान्त हा खरोखर कोणत्याहि पंथाचा व संप्रदायाचा सर्वोत महत्त्वाचा भाग होय. कारण एकंदर सिद्धान्तांपैकी हाच भाग साधकाच्या आचरणात यावयाचा असतो व त्यामुळे याचीच काय ती प्रत्यक्षाच्या दगडावर कसोटी ठरावयाची असते. आमच्या भरतखंडांत जीं भिन्न वेदान्तमतें प्रचलित आहेत तीं केवळ तत्त्वज्ञानाचे बुद्धिगम्य सिद्धान्त म्हणून प्रतिपादिलेलीं नसून मोक्षप्राप्तीचे साधनमार्ग म्हणूनच त्या त्या आचार्यांनी उपदेशिलेलीं आहेत. अर्थात् साधनमार्ग हाच त्यांतील विशेष महत्त्वाचा

अंश होय. अशा महत्त्वाचा व मर्माचा अंश जो साधनमार्ग तो भक्तिमार्गी संतांचा शाकरमताशी मुळीच जुळण्याजोगा कसा नव्हता हें वर विशद करून दाखविलेच आहे. भगवद्गत्तशिरोमणि तुकाराममहाराज यांनी हाच अभिप्राय आपल्या कित्येक अभंगांमध्ये व्यक्त केला आहे.

भक्तिप्रेमसुख नेणवे आणिकां | पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥

आत्मानिष्ठ जरी ज्ञाले जीवन्मुक्त | तरी भक्तिसुख दुर्लभ त्यां ॥

तुका म्हणे कृपा करील नारायण | तरीच हें वर्म ठारी पडे ॥

‘मोठमोठे पंडित, ज्ञानी, आत्मानिष्ठ व जीवन्मुक्त जरी ज्ञाले तरी या भक्तीचें अनुपम सुख त्यांस काही प्रात होणार नाही’ म्हणजे ज्ञानाच्या योगाने मुक्ति मिळविण्याचा किंवा आत्मानिष्ठ होण्याचा अद्वैतवाद्यांचा मार्ग येथे तुकोबांनी निर्दिष्ट केला आहे, परन्तु त्यापेक्षा सुद्धा भक्तिमार्ग आधिक योग्यतेचा असून त्यांतील आनंद केवळ अलौकिक आहे असा स्वतःचा भाव त्यांनी व्यक्त केला आहे.

साधनमार्गाची चर्चा सोडून आपण तत्त्वज्ञानाकडे वळू. जीवात्मा, परमात्मा व बाह्य जगत् यांच्या परस्परसंबंधाविषयीचे जे बुद्धिगम्य सिद्धान्त तेच कोणत्याहि एखाद्या पंथाचें तत्त्वज्ञान होय. या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने जरी शाकरमत व आमच्या संतमंडळाचे उद्गार यांची तुलना केली तरी त्यातहि दोघांचें ऐक्य करून येते हें समजें फार कठीण आहे. आमचे संतकवि प्रथमपासून शेवटपर्यंत सगुण व साकार परमेश्वराचे उपासक होते. एकनाथ, तुकाराम यांसारख्या परम भगवद्गत्तांना आत्मज्ञान व परमेश्वरी साक्षात्कार झाला होता असें तुम्ही माना अगर झाला नव्हता असें माना. एक गोष्ट निश्चित आहे की, शेवटपर्यंत ते भक्तासाठी धावून येणाऱ्या व युंग अष्टावीस विटेवर उभा राहणाऱ्या नारायणाचे भक्तच राहिले होते. त्यांना त्रिहासाक्षात्कार झाला असल्यास तो त्यांच्या सगुणभक्तीचा कधीहि लोप करूं शकला नाही. विशेषत: तुकोबांचे निरनिराळ्या अवस्थांतील जे उद्गार आपल्यास दिसून येतात त्यांवरून हरिनामसंकीर्तन व पांडुरंगाची भक्ति त्यांची कधी सुटली होती असें मुळीच दिसत नाही. अगदी निर्वाण-प्रसंगीचे त्यांचे अभंग आहेत त्यांतदेखील सगुण परमेश्वरालाच ते आळवीत आहेत व तोच त्यांच्या उद्घारासाठी धावून येत आहे.--

पैल आले हरि । शांकचक शोभे करी ॥
या निर्वाणीच्या अभंगामध्येच त्यांनी—

घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हार्ती ।
मुक्तां आत्मास्थिति सांडवीन ॥
ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी ।
भाग्य तरी कळणी देवाएसा ॥

असा भक्तीचा महिमा वर्णन केला आहे.

तेज्हा शेवटपर्यंत सगुण ईश्वराच्या भक्तीत रंगलेले हे संत अस्सल शांकर-
मताचे अद्वैती होते असे म्हणणे कठीण आहे. भक्ति म्हटली म्हणजे तेये
सेव्यसेवकभाव आला, परमेश्वराच्वै सगुण स्वरूप आले. म्हणजे शाकरमता-
प्रमाणे अद्वैतशितीला बाध आलाच. जीवब्रह्मकृत्व व जगन्मिथ्यात्व हे तर
गांकरमताचे मुख्य सिद्धान्त. अर्थात् देव, भक्त व त्यांचा परस्परामधील
भक्तिप्रेमाचा संबंध हैं सर्व अद्वैत्याच्या मते मायेच्या नामरूपात्मक पसान्या-
पेकीच होय. तुकोबाचा मिथ्या, त्यांचा पंढरीचा पाढुरंग मिथ्या व त्यांनी
केलेली त्याची भक्तिहि मिथ्याच ! असला भक्तीच्या मुळावरच येणारा
मायावाद तुकोबांस कधी तरी पसंत पडला असता काय ? ते तर उलट
म्हणतात—

देवभक्तगण सुखाचा सोहळा ।
ठेवुनी निराळा दार्वी मज ॥

* * *

तुका म्हणे हेंचि देई । मीतूंपणा खंड नाही ॥

त्याचप्रमाणे अद्वैतविषयी अरुचि दाखविणारे व भक्तीचेच पसायदान
मागणारे अनेक उद्भार त्यांच्या अगंगांत दृष्टीस पडतात—

अद्वैती तो माझें नाही समाधान ।
गोड हे चरणसेवा तुझी ॥
करूनी उचित देई हेंचि दान ।
आवडे कीर्तन नाम तुझें ॥

* * *

नको ब्रह्मज्ञान आत्मास्थिति भाव ।

मी भक्त तूं देव ऐसे करीं ॥

दावी रूप मज गोपिकारमणा ।

ठेवीन चरणावरी माथा ॥

या व अशाच अनेक उद्धारांवरून एवढें मात्र दिसून येते की, अद्वैत-
मताशीं त्यांचा परिचय होता; त्यांतील जीवब्रह्मक्यसिद्धान्त व ‘ज्ञाना-
न्मोक्षः’ हा सिद्धान्तहि त्याना माहीत होता.

बहुधाप्यागमैर्भिन्नाः पन्थानः सिद्धिहेतवः ।

त्वयेव निपतन्त्योन्नां जान्हवीया इवार्णये ॥

या कालिदासोक्तीर्त वर्णित्याप्रमाणे सर्व मार्ग सरतेशेवर्टीं त्या अनंत
नारायणाचे पार्थी जाऊन पोचावयाचे अशी त्यांची उदार भावना असत्या-
कारणाने अद्वैत्यांचा ज्ञानमार्ग हाहि अशांपैकी एक मार्ग म्हणून त्याचें
अस्तित्व त्यांना मान्य असेल. त्यांच्या विवादपराङ्मुख वृत्तीस अनुसरून ते
त्याचें खंडन करण्याच्या भानगडीतहि पडले नसतील. परंतु तो त्यांचा
स्वतःचा मार्ग नव्हता. वर दर्शविल्याप्रमाणे त्यांनी त्या मार्गाविषयी अनेक
ठिकाणी अरुचि व्यक्त केली आहे.

आता तुकोबांसारख्यांचे अभंग हे निरनिराळया वेळीं निरनिराळया
अवस्थांत त्यांच्या मुखांतून निघालेले स्वर्यस्फूर्त उद्धार असत्यामुळे त्यांतून
अद्वैतमताला साजणारीं अशींहि वचने काढून दाखवितां येतील. विशेषतः
पांडुरंगाची कृपा होऊन आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर ‘अवर्षे ब्रह्मरूप रिता
नाही ठाव’ अशी त्यांची ऐक्यात्मक भावना होत असे असें दिसतें. व
अशा स्थिरीतिले त्यांचे अभंग अद्वैतवाद्यांस अनुकूल असे दिसतात—

आनंदे दाटलीं तिंहीं त्रिभुवने । सर्वात्मकपणे भोग जाला ॥

देशकालवस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥

न जाला परंच आहे परब्रह्म । अहं सोहं ब्रह्म आकळले ॥

तत्त्वमसि विद्या ब्रह्मानंद सांग । तेंचि जाला अंगे तुका आतां ।

अद्वैत मतासच विशेष अनुकूल असा उद्गार मुद्दाम काढून वर दिला आहे.
सामान्यतः पाहिले तर परब्रह्माशीं झालेली स्वतःची समरसता वर्णन करणारे

संतांचे उद्गार अदैत मतालाच अनुसरणारे असे जरी वरवर भासले तरी
त्यांचा अर्थ इतर मतांना अनुकूल असाहि सहज लावतां येण्याजोगा असतो.
आता वर उद्धृत केलेल्या व अशाच तन्हेच्या तुकोबांच्या इतर कित्येक
उद्गारांचा, शांकरमताच्या सिद्धान्तांहून मिन्न अर्थ करणे कठीण जाईल हें
खरे. तथापि याच्यावरोबरच शांकरमतास फारसे अनुकूल न दिसणारे
असेहि ब्रह्मानंदाच्या अवस्थेतले त्यांचे कित्येक उद्गार हृषीस पडतात.
उदाहरणार्थ—

ध्यानीं ध्यातां पंढरिराया । मनासहित पालटे काया ॥
तेथे बोला कैंची उरी । माझें मीपण झाला हरी ॥
चित्तचैतन्यी पडतां मिठी । दिसे हरिरूप अवधी सुष्टी ॥
तुका म्हणे सांगों काय । एकाएकी हगिवृत्तिमय ।

* * *

मागे पुढे नाही । दुजें यावेगळे कांही ॥
नाही उरलें आणीक । केला झाडा सकळीक ॥
विश्वावाचून । नावे दुजियाचे शून्य ॥
देवावीण कांही । तुका म्हणे उरी नाही ॥

परब्रह्माचें व्यापकत्व व विश्वरूपत्व यांचें जरी येथे वर्णन केले असलें तरी
शंकराचार्याच्या भायावादाशीं या उद्गारांचा भेळ वसू शकत नाही हें सहज
लक्षांत येईल. पण याहिपेक्षा मुख्य गोष्ट अशी की, हें परमेश्वराशीं तादात्म्य
व ही ब्रह्मनिष्ठता तुकोबांनी व इतर संतांनी केवळ भक्तीनेच संपादिली
होती व त्या अखंड चैतन्यानंदाच्या स्थिरीतहि ते नामसरण कथाकीर्तन
करीतच होते.—

सदा नामघोष करूं हरिकथा । तें सदा चित्ता समाधान ॥
सर्वे सुख ल्यालों सर्व अलंकार । आनंदे निर्भर हुलतसों ॥
असो ऐसा कोठे आठवहि नाही । देहींच विदेहीं भोगूं दशा ।

परब्रह्मप्राप्तीचें साधन म्हणून भक्तीचाच महिमा त्यांनी सिद्धावस्थेतहि
सहस्रशः गायिला आहे.

भक्तीचिया पोर्टी रत्नाचिया खाणी ।
ब्रह्मीची ठेवणी सकल वस्तु ॥

* * *

नव्हे निर्गुण सगुण । जाणे कोण तयासी ॥
तुका म्हणे भावाविण । त्याचें मन बोलेना ॥

हा सर्व काळी सर्व अवस्थात चाललेला भक्तीचा बडिवार शंकरप्रोक्त अद्वैतमतास अभिप्रेत नाही व ज्ञानानंतर देवभक्त भाव त्या मतांत शक्यहि नाही हें वर स्पष्ट केलेच आहे.

याप्रमाणे आमचे भागवतधर्मी संतमंडळ शंकरप्रोक्त अद्वैतमताला सर्वस्वी अनुसरणारे नाही ही गोष्ट वरील विवेचनावरून नीट लक्षात येईल. तथापि या संतमंडळांच्या वाङ्ग्यावर, किंवहुना एकंदर उपलब्ध महाराष्ट्र वाङ्ग्यावर अद्वैतमताची छाप काहीशी बसलेली दिसून येते ही गोष्ट खरी आहे. अद्वैताचे सिद्धान्त व अद्वैती विचारसरणी हीच महाराष्ट्रांच्या मनांत पूर्वी-पासून मुरलेली आहे व तिचेच परिणाम समाजाच्या आचारव्यवहारावरहि झालेले दिसून येतात. अर्थात् वाङ्ग्यावरहि त्याच विचारसरणीचा बराचसा पगडा दिसून येत असल्यास त्यांत नवल नाही. तथापि आमचे कवि अद्वैती विचारसरणीच्या कक्षे—(Sphere of influence) खाली आले असले तरी ते तिचे अनुयायी व अंकित बनलेले नव्हते; त्यांचा मार्ग, त्याचें आचरण व त्यांचे प्रतिपादन हें सर्वस्वी स्वतंत्र होतें; हीच गोष्ट येथे ठळक रीतीने सांगण्याचा उद्देश आहे.

ज्याच्या अनुयायित्वाविषयी सामान्य जनसमाजापासून तों व्याधिकारी विद्वानापर्यंत सर्वोच्चा दृढ ग्रह झालेला आहे त्या अद्वैतमताचें अनुयायित्व अशा रीतीने असिद्ध ठरल्यानंतर इतर मतांच्या संबंधाने विशेष विचारपूस-देखील करावयास नको ! कांही वर्षीमागे ज्ञानेश्वरांच्या ग्रंथांवर रामानुजांच्या विशिष्टाद्वैतमताचा व काश्मीरक शैवपंथाच्या मताचा बराच परिणाम झालेला दृष्टीस पडतो असें सिद्ध करण्याचा एका शोधक गृहस्थांनी प्रयत्न केला होता. तथापि सामग्याने पाहतां अद्वैत (शांकर) मताच्या संबंधाने आपण जो सिद्धान्त ठरविला तोच इतर मतांच्या संबंधाने कायम करावा

लागेल यात शंका नाही. म्हणजे आमचा भागवतधर्म ज्याप्रमाणे शंकराच्चार्याच्या अद्वैताचा अनुयायी नव्हता, त्याचप्रमाणे रामानुजाचार्याच्या किंवा दुसऱ्या कोणाच्याहि संप्रदायाचा तो अनुयायी नव्हता. कांही विशिष्ट ब्राह्मीत विशिष्ट ग्रंथकारानी इतरांची मते आत्मसात करून घेतली असतील किंवा यद्दच्छयाहि दोघा तत्त्वज्ञांमध्ये काही गोष्टीत साम्य दिसून आले असेल, परंतु तेवढ्यावरून एक दुसऱ्याचा अनुयायी होता असे सिद्ध होत नाही. तेव्हा एकंदरीने महाराष्ट्रीय भक्तिमार्गाची विचारसरणी स्वतंत्र होती, तो स्वतःच्या स्फूर्तीनिच उत्पन्न झाला व स्वतःच्या अंगव्या चिवटपणामुळेच पुढे वाढत गेला यांत संशय नाही. कोणाची कधी वाद न घालतां भक्तीचा, प्रेमाचा व दयाक्रमाशांतीचा सुकाळ करावयाचा हे त्याचे ब्रीद होते.

तेव्हा—१, सोज्ज्वलपणा व विवादविमुखता आणि २, कोणत्याहि आचार्यप्रोक्त वेदान्तमताचे अनुयायित्व न पत्करता स्वयंस्फूर्त, स्वतःच्या समाजाला हितकर अशा प्रेममय तत्त्वाचे प्रतिपादन;—हे महाराष्ट्रांतील भागवतधर्माच्या कक्षेखाली येणाऱ्या वाढ्याचे दोन विशेष होत असे आतापर्यंत प्रतिपादन केले. परंतु यापुढे असा प्रश्न उपस्थित होतो की, निरनिराळ्या वेदान्तमताचा अभिनिवेश धरून त्यांचे प्रतिपादन करणारे असें वाढ्याय महाराष्ट्रांत मुळी उत्पन्नच झालें नाही की काय? ज्ञानेश्वर-एकनाथांचा भागवतधर्म महाराष्ट्रांतच स्वतंत्र रीतीने उत्पन्न होऊन विकास पावला. परंतु या भागवतधर्माच्या उदयाच्या काळातच निरनिराळ्या वेदान्तमताचे प्रतिपादक आचार्य भरतखंडात इतरत्र उत्पन्न होते होते व त्यांच्या मतस्थापनेची धामधूम सर्वत्र चालू होती. या मतसंस्थापकांपैकी सर्वोत प्राचीन जे शंकराचार्य ते ह. सन ८०० च्या सुमारास होऊन गेले. त्यानंतर विशिष्टाद्वैत मताचे प्रणेते रामानुजाचार्य इ. सन १०१६ ते ११३७ पर्यंत होऊन गेले. द्वैतमताचे संस्थापक मध्वाचार्य यांचा अवतार ११९९ मध्ये होऊन काल १२७६ मध्ये झाला. शुद्धाद्वैतमताचे पुरस्कर्ते वल्लभाचार्य यांचा जन्म १४७९ मध्ये झाला. ब्रह्मसूत्रावर भाष्ये लिहून स्वतंत्र वेदान्तमतांचे प्रणयन करणारे हे मुख्य आचार्य होत. यांशिवाय आणखीहि किंत्येक भाष्यकर्ते आचार्य या काळांत होऊन गेले. या सर्व आचार्यांनी स्वतः देशभर संचार करून उपदेशाच्या व वादविवादांच्या योगाने स्वतःच्या संप्रदायाचा

विस्तार तर केलाच; परंतु त्याच्या असंख्य शिष्यप्रशिष्यानी व अभिनिविष्ट अनुयायानी देशात चौहोंकडे केवढी चळवळ करून सोडली असेल याची सहज कल्यान होण्याजोगी आहे. या मतामताच्या कोलाहलातून मुख्यतः संस्कृतात निर्माण झालेले वाङ्मयाहि प्रचंड आहे. तेव्हा याप्रमाणे त्या काळी सर्व देशभर चालू असलेल्या धामधुमीचा महाराष्ट्र समाजावर कांही ठसा उमटला की नाही व उमटला असल्यास त्याचे वाङ्मयात काही प्रतिबिंब पडले आहे की नाही, असा प्रश्न कोणाच्याहि मनात सहज उपस्थित होण्यांजोगा आहे. वाङ्मय हें राष्ट्राच्या जीवनाचे वाणीच्या किंवा सरस्वतीच्या प्रवाहात पडलेले प्रतिबिंब होय. निदान आपले जुने वाङ्मय म्हणजे महाराष्ट्राच्या पारमार्थिक जीवनाचे स्वच्छ व पूर्ण प्रतिबिंब आहे एवढे तरी म्हणावयास हरकत नाही. तेव्हा वर उल्लेखिलेल्या भिन्न भिन्न संप्रदायाचा महाराष्ट्रावर काही परिणाम झाला असल्यास वाङ्मयात त्याची खून दिसून येण्याचा संभव आहे, ही गोष्ट लक्षात ठेवून त्या दृष्टीने आपण विचार व शोध केला पाहिजे.

या मतापैकी अद्वैतमताचे प्रतिपादन करणारे व त्या मताने प्रेरिलेले असे ग्रंथ महाराष्ट्रभाषेत पुष्टकळ झाले आहेत. हें अद्वैती वाङ्मय भागवत-धर्मी संताच्या वाङ्मयाप्रमाणे कवित्वाच्या दृष्टीने उत्कृष्ट व मोहक नसलें व सामान्य समाजाच्या वृत्ति त्याने इतक्या आकर्षिल्या नसल्या तरी संख्येच्या दृष्टीने पाहता त्याचा विस्तार अगदी उपेक्षणीय आहे असें नाही. अद्वैतानुभव, स्वात्मानुभव, आत्मबोध अशा किंवा यासारख्या नावाचे अनेक ग्रंथ निरनिराक्षया वेदान्त्यांनी लिहिले आहेत. पंचीकरणे तर मराठीत शैकडो झाली असतील. योगवासिण्यावरहि काही ग्रंथकारानी मराठीत टीका लिहिल्या आहेत. मुकुंदरायनामक साधुवर्यांनी वियेकसिंघु, परमामृत हे ग्रंथ लिहिले आहेत. खुद ज्ञानेश्वरमहाराजाचे नांवावरदेखील योगवासिणु, अद्वैत-निरूपण, पंचीकरण इ० ग्रंथ मोडले जात आहेत! तेव्हा अद्वैतपर ग्रंथाचा महाराष्ट्रात मुळीच तुटवडा नाही. आणि महाराष्ट्रांत पूर्वीपासून अद्वैतमतच सामान्यतः प्रचलित असल्यामुळे ही गोष्ट केवळ स्वाभाविक अशीच झाली आहे यांत शंका नाही.

अर्थात् यानंतर, अद्वैताव्यतिरिक्त इतर मताचा महाराष्ट्रावर कांही परिणाम झाला काय व त्याचें कधीकाळी वाङ्मयात प्रतिबिंब उमटले असण्याचा

संभव दिसतो की काय याचाच आपल्यास विचार केला पाहिजे. या दृष्टीने विचार करू लागले असतां निकटवर्तिल्यामुळे महाराष्ट्रसमाजावर ज्याची छाप थोडीबहुत तरी बसली असण्याचा संभव असें श्रीमध्याचार्यांनी प्रतिपादिलेले द्वैतमत सहज लक्षांत येते. हें द्वैतमत तुलव देशांत, म्हणजे स्थूलमानाने कर्णाटकांत उत्पन्न झाले व पुढे त्याचा प्रसार कर्णाटकांतच विशेष जोमाने झाला. तेव्हापासून आतापर्यंत कञ्जडदेशांतच या मताची प्रथा विशेष असून इतर सर्व मतांच्या अनुयायांपेक्षा माध्वमतानुयायांची संख्या अजूनहि कर्णाटकांत जास्त आहे असे म्हणतात. कर्णाटकाचें महाराष्ट्राशीं सान्निध्य किती निकट आहे हे कोणास सांगावयास नको. तेव्हा कर्णाटकांतील बहुसंख्य ब्राह्मणांचा (सर्व आचार्यप्रतिपादित मते मुख्यत्वेकरून ब्राह्मणवर्गांतच प्रचलित झालेली आहेत) आज कित्येक शतकें जो धर्म होऊन राहिला त्याने महाराष्ट्रब्राह्मणांवर आपली थोडी तरी छाप ठेवली असली पाहिजे असें प्रबल अनुमान होतें.

कर्णाटकाचा महाराष्ट्राशीं संत्रंघ पूर्वीपासूनच फार निकटीचा आणि जिब्बाळ्याचा आहे. तसा गुजरात, आंध्र, माळवा इत्यादि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या इतर देशाचा नाही. यास कारणे भौगोलिक, आनुवंशिक, सामाजिक व ऐतिहासिक अशी तीनचार प्रकारस्ती आहेत. भूगोलदृष्ट्या कर्णाटक व महाराष्ट्र हे दोन भिन्न देश नाहीत. सह्याद्रीच्या पाठीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेले जे विस्तृत पठार आहे, त्याच्याचमध्ये महाराष्ट्र व कर्णाटक या दोन्ही देशांचा अंतर्भाव होतो. गुजराथ, माळवा १० प्रांत महाराष्ट्रापासून पर्वतानी विभागिलेले आहेत. त्यांचें हवापाणी निराळें, कांही थंशीं झाडझाडोराहि निराळा आहे. परंतु महाराष्ट्र व कर्णाटक हे या दृष्टीने पाहतां एकच देश आहेत. अमुक ठिकाणी महाराष्ट्र संपला व कर्णाटक सुरु झाला असें कोणतीहि नैसर्गिक मर्यादा दाखवून संगतां यावयाचें नाही. मानववंशाच्या दृष्टीने पाहिले तरीहि कञ्जडसमाज व मराठासमाज यामध्ये साम्य, किंवुना ऐकात्म्य आहे. मानववंशशास्त्राचे पाश्चात्य अभ्यासक या दोन्ही प्रातात दिसून येणाऱ्या मनुष्यजातीस ‘शक्द्रविडोत्पन्न’ (Scythio-Dravidian) असें नांव देतात. याच वंशसाम्याची खूण सामाजिक दलणवळणामध्येहि दिसून येते. भरतखंडांतील ब्राह्मणांचे पंच-

द्रविड व पंचगौड असे जे दोन भेद मानलेले आहेत त्यांस अनुसरून मराठी ब्राह्मणांचा गुजराथी अगर हिंदुस्थानी ब्राह्मणांशी संबंध होत नाही; परंतु महाराष्ट्रीय व कर्नाटकीय हे दोन्ही ब्राह्मण द्रविडांपैकी गणले गेले असल्या-मुळे त्यांचा सर्वांस संबंध होतो ही गोष्ट सुप्रसिद्ध आहे. त्याच्या प्रमाणे दोन्ही प्रांतांच्या भेदरेषेवर राहणाऱ्या इतर जारीचेहि असे कनक्या-मराठ्यांत संबंध चालू असतात. (‘कानडीने केला मळ्हाटा भ्रतार। एकाचे उत्तर एका नये॥’ ही तुकोवांची उक्ति सर्वश्रुतच आहे.) इतिहासांत पाहिले तरी हाच निकट संबंध तेथेहि दिसून येतो. पूर्वी चालुक्यांच्या व राष्ट्र-कूटांच्या अमदार्नीत कर्नाटकस्थ राजवंशांनी किंवेक शतके महाराष्ट्रावर राज्य केले तर अर्वाचीन काढी मराठ्यांनी तुंगभद्रेच्या तीरावर आपला भगवांशेडा रोवला.

इतरत्र प्रत्ययास येत असलेला हा निकट बंधुभावाचा व जिब्हाळ्याचा संबंध धर्मांच्या व परमार्थांच्या बाबतींहि दिसून आला तर त्यांत कांही नवल नाही. कर्नाटकांत उत्पन्न होऊन वृद्धि पावलेला वैष्णवधर्म कर्नाटकाने महाराष्ट्रास दिला व महाराष्ट्राने या बंधूच्या भेटीचा प्रेमाने स्वीकार करून वैष्णवधर्मांच्या उत्कर्षास कारणीभूत होणारी अशी अमूल्य परतभेट त्याला केली. हा प्रकार कसकसा घडून आला याचे दिग्दर्शन करण्यासाठी मध्वाचार्यांनी स्थापिलेल्या वैष्णवधर्मांचा इतिहास थोडक्यांत निवेदन केला पाहिजे.

— ‘रत्नाकर’ जानेवारी १९२७

३. माध्व वैष्णवधर्म व महाराष्ट्रवाङ्मय

एक शंकराचार्यांचे अद्वैतमत खेरीजकरून बाकीच्या सर्व वेदान्तमतांचा प्रसार एखाद्या विशिष्ट प्रांतामध्येच अतिशय झालेला दिसून येतो. मध्वाचार्यांच्या द्वैतमताचा कर्नाटकांतच प्रसार विशेष; रामानुजमताचे अनुयायी मुख्यतः तामिळ देशांतच दिसून येतात; तर वल्लभमत गुजरातेत स्थायिक झालेले दिसून येतें. चैतन्यपंथ बंगाल्यालाच व्यापून राहिलेला आहे.

अशा रीतीने प्रत्येक संप्रदाय बहुतार्थी त्या त्या प्रांतापुरताच अवशिष्ट राहिलेला दिसून येतो. अद्वैतमताची गोष्ट अशी नाही. ते सर्व भरतखंडभर पसरलेले आढळून येते.

या सार्वात्रिक प्रसाराची कारणेहि फारशी गृह नाहीत. एक तर ते मत इतर सर्व मतांच्या किंत्येक शतके अगोदर उत्पन्न झाले असल्याकारणाने अग्रगामिल्याचा फायदा त्यास भरपूर मिळाला. इतर मते उत्पन्न होण्यापूर्वीच हे मत सर्व भरतखंड व्यापून वसले. याहिपेक्षा महत्त्वाचें दुसरें कारण म्हणजे अद्वैतमताला आचाराचीं कोणतीच बंधने नाहीत. अद्वैतमतानील ब्रह्माप्रमाणे अद्वैतमतहि स्वतः निर्गुण निराकार असेंच आहे. अद्वैताचा साधनमार्ग म्हणजे ज्ञानाचा. ते ज्ञान लाखातून एखाच्याच्या ठिकाणी विंबलेले आढळावयाचें; परंतु त्याच्या ठिकाणी, अगर इतर अज्ञानी साधकांच्या ठिकाणीहि, संप्रदायिक आचाराचे वैशिष्ट्य आढळावयाचे नाही. इतर वेदान्त मतांची अशी स्थिति नाही. ते तत्त्वज्ञानाचे केवळ बुद्धिगम्य सिद्धान्त नसून पारमार्थिक आचारांचे विशिष्ट संप्रदाय आहेत. त्यांचे अनुयायी म्हणविणारांस काही विशिष्ट आचार व बंधने पाळावीं लागतात. अद्वैतमत अशा बंधनापासून केवळ अलिस आहे. ज्या ठिकाणी दुसरा कोणताहि पदार्थ नाही. तेथे ज्याप्रमाणे आकांग किंवा वातावरण भरून राहिलें आहे त्याप्रमाणे जो दुसऱ्या कोणत्याहि संप्रदायाचा अनुयायी नाही तो अद्वैताचा अनुयायी, अशी साधारणपणे स्थिति आहे. तेब्बा अद्वैतमत हे निर्लेप, निर्गुण असल्याकारणाने तें सर्वत्र पसरलें व विशिष्ट आचारवृत्तवारांची बंधने घालणारे संप्रदाय ज्या प्रातांत उत्पन्न झाले त्याच्याबाहेर फारसे धाव मारू शकले नाहीत ही गोष्ट सहज लक्षात येण्याजोगी आहे. बाकी अमक्या प्रातातील लोकांनाच तेवढा रुचावा व इतर लोकांना रुचू नये असा कांही भाग मूलतःच या अद्वैतेतर संप्रदायांत होता असें मुळीच नाही. दिव्याची प्रभा ज्याप्रमाणे जवळच्या प्रदेशांत विशेष उज्ज्वल असून जसजसे दूर जावै तसेनशी विरल होत जाते, त्याप्रमाणे या संप्रदायांचा प्रभावहि उत्पत्तिस्थानापासून जितके दूर जावै तितका कमी कमी होत गेलेला दिसून येतो. असो.

द्वैतमताश्रित वैष्णवधर्माचे उत्पत्तिस्थान कर्नाटकाच्या पश्चिम सीमेवर असलेला लहानसा तुलुव देश होय. महाराष्ट्राला जशी कोकणपट्टी आहे, तशी

कर्नाटकालाहि आहे. या कर्नाटकान्या कोकणपट्टीत मुंबई इलाख्यांतील उत्तर कानडा व मद्रास इलाख्यांतील दक्षिण कानडा हे दोन जिल्हे अंतर्भूत होतात. दक्षिण कानडा जिल्ह्यांत अंतर्भूत होणाऱ्या प्रदेशाचेच प्राचीन नांव तुळुव देश म्हणून असून त्यांत मंगळूर, उडुपी वैगैरे शहरे आहेत. त्यांपैकी उडुपी शहराजवळ पाजक नांवाच्या खेड्यामध्ये द्वैतमतप्रस्थापक श्रीमध्याचार्य यांचा जन्म झाला. त्याचे मूळचे पाळण्यातले नांव ‘वासुदेव’ असेहोतें. उत्कृष्ट आचारसंपन्न श्रोत्रिय ब्राह्मणाच्या पोटी म्हातारपर्णी या एकुलव्या एक सुलक्षणी पुत्राने जन्म घेतला, तेव्हा आईबापास त्याचे कौतुक विशेष असेल हें सांगण्याची जरुरी नाही. यथाकाल बालवयांत उपनयन होऊन गुरुगृही वेदशास्त्रादिकांचे अध्ययन केल्यानंतर या तेजस्वी व महाबुद्धिमान् वासुदेवाचार्यांस चतुर्थश्रम घेण्याची अंतःप्रेरणा झाली. लगेच त्यांच्या मनाचा निश्चय झाला. अत्यंत कष्टाने वृद्ध मातेची व पित्याची अनुजा घेऊन त्यांनी अन्युतप्रेक्ष नामक यर्तीकडून संन्यासाश्रमाची दीक्षा घेतली. अन्युतप्रेक्ष यतीनी त्यांचे आश्रमनामधेय ‘पूर्णप्रज्ञ’ असे ठेवले. चतुर्थश्रम स्वीकारण्याच्या वेळेस त्यांचे वय १६ वर्षांचे होते असेहणतात.

संन्यास घेतल्या वेळेपासून पूर्णप्रज्ञाचार्यांनी स्वमतप्रसारास व परमत्खंडनास प्रारंभ केला. देशोदेशींचे दिग्बिजयी पंडित वादासाठी येऊन यांच्यापासून पराजित होऊन हताश होत्साते परत जाऊ लागले. यांचे गुरु अन्युतप्रेक्षाचार्य प्रथमपासून अद्वैतमताचे पक्षपाती होते. परंतु श्रीमदाचार्यांनी लवकरन्व सच्छास्त्रासिद्धान्ताचा उपन्यास करून त्यांचे मन निःशक केले. शिष्याची ही अपूर्व विद्वत्ता व हा अधिकार पाहून संतुष्ट झालेल्या अन्युतप्रेक्षांनी आपल्या प्रिय शिष्याला युवराजपदाचा अभिषेक केला व ‘आनंदतीर्थ’ हें नवीन अभिधान मोळ्या प्रेमाने त्यास अर्पण केले. आनंदतीर्थ मुनीनी स्वतः संचार करण्यास सुरुवात केली. पाहिल्या यात्रेत दक्षिणेकडे मोर्चा वळवून रामेश्वरापर्यंत सर्व प्रदेश त्यांनी आक्रमण केला. वाटेंत शृंगेरी मठाचे पीठस्थ आचार्य विद्याशंकरयति यांच्याशी त्यांची गांठ पडून वादप्रसंग झाला. वादांत स्वतःचा पराजय शाल्यावरून विद्याशंकर-यर्तीनी व त्यांच्या अनुयायांनी कलह करण्याचा यत्न केला व ठिक्ठिकाणी

आनंदतीर्थोना ब्राच्च उपद्रवाहि दिला असा उल्लेख आहे. रामेश्वरास चातुर्मास्य निवास करून श्रीमदाचार्य परत स्वस्थानी आले. आल्यानंतर बहुधा लगेच त्यांनी आपले गीतेवरील भाष्य लिहिले. आचार्यांनी लिहिलेल्या ३७ ग्रंथांपैकी हा त्याचा पहिला ग्रंथ होय. त्यांनी संन्यास घेतला: त्या वेळेस ते १६ वर्षांचे होते हे जर खरें मानले तर गीताभाष्य लिहिण्याच्या वेळेस त्यांचे वय विसाच्या आंत बाहेर असावे असें दिसते.

त्याच्या स्वमतस्थापनेला या वेळेपासूनच पद्धतशीर अशी सुरुवात झाली असे म्हणण्यास हरकत नाही. हा वेळपर्यंत वादामध्ये परमतांतील दोष दाखवून त्यांचे खंडन करण्याचे कार्यच तेवढे होत असे. स्वतःचा अभिप्राय व्यवस्थित रीतीने व सिद्धान्तसूपाने मांडण्याचे काम नुसत्या वादविवादांनी होत नाही. तें ग्रंथलेखनानेच होऊ शकते. तेब्हा या गीताभाष्याची रचना म्हणजेच संप्रदायस्थापनेची व द्वैतसिद्धान्तप्रतिपादानाची मुहूर्तमेढ होय. एथ-पासूनच प्रचलित मतांशी विशद असा कांही नवीन बुद्धिवाद या तरुण यतीला सांगावयाचा आहे असें सर्वांना ज्ञान झाले.

यानंतरचे आचार्यांचे सर्व चरित्र एखाद्या जयशाली मतस्थापकास साजेसेच आहे. श्रीमदाचार्यांची शरीरयष्टि गौर, बालिष्ठ व तेजःपुंज होती, असें वर्णन आहे. त्याप्रमाणे त्यांचे वक्तृत्व, समयसूचकत्व व विवादकौशल्य अवर्णनीय होतें. अशा दिव्य गुणांनी संपन्न असलेला पुरुष असंख्य जनांच्या उद्धारारांचे महनीय कार्य करून दाखविण्यास समर्थ झाला तर त्यांत काय आश्रय? दक्षिण देशप्रमाणे उत्तर देशांतहि आचार्यांनी सर्वत्र संचार केला. गीताभाष्य लिहिल्यानंतर लगेचच ते बदरिकाश्रमी जाण्यास निघाले. बदरिकाश्रमी श्रीनारायणाचे दर्शन घेतल्यानंतर पुढे हे व्यासाश्रमी गेले; तेथे श्रीबियासांचा व त्यांचा प्रेमप्रसंग झाला. व्यासानी आचार्यांना आलिंगन देऊन त्यांचे अभिनंदन केले व ब्रह्मसूत्राच्या वास्तविक अर्थाचा बोध करणारे भाष्य लिहिण्याची त्यांना अनुशा दिली अशी कथा आहे. व्यासाच्या आज्ञेस अनुसूत बदरिकाश्रमाहून परतल्याबरोबर ब्रह्मसूत्रावरील पूर्वीच्या एकवीस भाष्यांचे खंडन करून द्वैतमताची स्थापना करणारे स्वतःचे 'ब्रह्मसूत्रभाष्य' श्रीमदाचार्यांनी लिहिले. ब्रह्मसूत्रभाष्याच्या रचनेपासून द्वैतमताची स्थिर आधारावर स्थापना झाली असें म्हणण्यास हरकत नाही. आचार्यांना अभि-

मत असलेल्या द्वैतमताचे सर्व तिद्वान्त याच ग्रंथांत प्रथम संपूर्णतेने समाविष्ट झाले. जगताच्या बुडाशी असलेल्या सर्वच प्रश्नांचा परामर्श वादरायण व्यासानी आपल्या सूत्रग्रंथांत घेतलेला होता. तत्त्वज्ञानाची कोणतीहि बाजू त्यानी वगळलेली नव्हती. अशा ग्रंथावर भाष्य लिहिणारा पुरुष मोठमोळ्या गहन प्रश्नांचा विचार करून स्थिरमति बनलेला तत्त्वज्ञ असला पाहिजे. आचार्यांनी भाष्य लिहून अशा अकुटोभय बुद्धीच्या तत्त्वज्ञान्यांमध्ये आपली गणना करून घेतली व भेदभावासहित वैष्णवधर्म सांगोपाग रीतीने जगास निवेदन केला. यानंतर आचार्य आणखी एकदा बदरिकाश्रमी जाऊन श्रीनारायण व व्यास यांच्ये दर्शन घेऊन आले. या समर्थी व्यासांनी त्यांना कृपाप्रसाद देऊन महाभारताचें तात्पर्य विशद करणारा असा ग्रंथ मुमुक्षु-जनाच्या उद्घारासाठी रचण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे परत आल्यावर आचार्यांनी ‘श्रीमहामारततात्पर्यनिर्णय’ हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला.

या तीन ग्रंथांशिवाय इतर अनेक ग्रंथ श्रीमदाचार्यांनी लिहिले आहेत. ‘दशोपनिषद्ग्रन्थ’, ‘ऋग्भाष्य’, ‘भागवततात्पर्यनिर्णय’, ‘अनु-व्याख्यान’ हे त्यांपैकी कांही ठळक ठळक ग्रंथ होत. याच्या एकंदर ग्रंथांची संख्या ३७ आहे, हें वर सागित्रेंच आहे. त्यातील काही परमेश्वराची स्तोत्रे आहेत. ‘द्वादशस्तोत्र’ नामक परमेश्वराचें अतीव मधुर स्तोत्र यांपैकीच होय.

आचार्यांनी इतके ग्रंथ लिहिले तथापि लेखनापेक्षा तोंडी वादविवाद करून परपक्षपराजय करण्याकडे त्यांची विशेष प्रवृत्ति असावी असें दिसतें. त्यांचे ग्रंथ संख्येने पुष्कळ असले तरी बहुतेक आकाराने लहान आहेत व चोटक, सूत्रमय भाषेत लिहिले आहेत. महत्त्वाच्या मुद्द्याची संक्षिप्त टिप्पें केलेली असावी असें त्यांचे लिहिणे भासतें. वाढूम्यदृष्ट्या त्यांचे स्वरूप अतिशय रमणीय, आकर्षक व उदात्त आहे असें म्हणतां येत नाही. स्पष्टी-करणाशिवाय त्यांतील आशय समजांने कित्येक प्रसंगी दुर्वेट होतें. यावरून ग्रंथलेखन त्यास मनापासून नको असे असें दिसतें. याच्या उलट, वाद-विवादांचे उहाऱ्येख त्यांच्या चरित्रातून पुष्कळच आढळतात. उतारव्यांत त्यांचे जे जे शिष्य व अनुयायी झाले ते सर्व वादविवाद करून आपल्या बाजूला बळवून घेतलेले परमताचे दिंगंतकीर्ति पंडितच होते.

प्रसंगोपात्त इतर मतेंहि आचार्यांनी खोडून काढलीं असली तरी त्यांच्या शांकरमतावरै विशेष कटाक्ष असे. कोणत्याच बाबर्तीत या दोन मतांचे परस्परांशी जमण्यासारखें नसून सर्व बाबर्तीत विरोध होण्याजोगा होता. एकाच्या मतें जग हें मिथ्या व आभासमय तर दुसऱ्याच्या मते तें अगदी खरें; एकाच्या मतें जीवशिवांमध्ये पूर्ण ऐक्य, तर दुसऱ्याच्या मताने त्यांचे ऐक्य कधीच होणे शक्य नाही; एकाच्या मते व्रह्म म्हणजे निरुण, निराकार, अनिर्वचनीय अशी वस्तु तर दुसऱ्याच्या मतें अनंतकल्याणगुणगणपरिपूर्ण, शैक्षक्रगदापद्मधारी असा परमेश्वर! अशी स्थिती असल्यामुळे दोषांमध्ये तीव्र विरोध उत्पन्न झाला असल्यास त्यांत काही नवल नाही. परंतु हा विरोध वादविदापुरताच न राहता एकमेकांस उपद्रव देण्यापर्यंत त्याची मजल श्रीमदाचार्यांच्या वेळेपासूनच जाऊ लागली हे विशेष होय. आचार्यांच्या दक्षिणदेशसंचारामध्ये त्यांना शृंगेरीपीठस्थ यर्तीच्या अनुयायांकडून बराच उपद्रव पोचला अशी कथा मागे वर्णन केलीच आहे. यानंतर पुष्कळ वर्षांनी, शांकरमठाचे अधिपति असलेल्या पद्गतीर्थ नांवाच्या एका यतींनी श्रीमदाचार्यांना त्रास देण्याचा यत्न केला असा उल्लेख चरित्रात आढळतो. श्रीमदाचार्यांचा ग्रंथसंग्रह नेहमीं शंकराचार्य नावाच्या ब्राह्मणाकडे असे. तो ग्रंथसंग्रह हरण करून नाहीसा केला असतां द्वैतमताच्या प्रसारास पुष्कळ आढळ बसेल अशी कल्पना होऊन पद्गतीर्थांनी काही हस्तकांकरवी शंकराचार्यांजवळील ग्रंथसंग्रह लंबविला व आचार्यांच्या अनुयायांनी पाठलाग कण्ठाच्या प्रयत्न केला असता ते सर्व द्रुतगतीने पदून गेले. पुढे ही गोष्ट त्या देशाच्या जयसिंह नामक राजास कळून त्याने शोध चालविला तेव्हा राजदंडाच्या भीतीने पद्गतीर्थाच्या अनुयायांनी मध्यस्थाच्या द्वारे ग्रंथ परत आणून दिले, अशी कथा आहे.

अशा प्रकारे सन्मार्ग, सदाचार, श्रुतिस्मृतिविहित कर्मानुष्ठान व श्रीविष्णुभक्ति यांजकडे जनसमुदायाची प्रवृत्ति करीत आचार्य एकंदर ७९ वर्षे, ६ महिने, २१ दिवस पृथ्वीतलावर विद्यमान होते. दूरदेशी केलेल्या संचाराशिवाय बाकीचा काळ त्यांचे वास्तव्य बहुतेक त्यांच्या जन्मस्थानाच्या आसपास, म्हणजे उत्तर कानडा, दक्षिण कानडा, मलबार व कर्नाटक या प्रांतांतच असे. अर्थात् या प्रांतांत त्यांचे अनुयायी विशेष झाले. इतर

प्रांतांतूनहि त्यांचा संचार अनेकदा: होत असे, नाही असे नाही. अशा संचारांत ते एकवार महाराष्ट्रांतून गेल्याचा एक मनोरंजक उल्लेख सांपडतो. आचार्य दुसऱ्या खेपेस बद्रीनारायणांच्या यात्रेस निघाले असतां महाराष्ट्रातून जात होते. त्या वेळेस महाराष्ट्र देशांत देवगिरीच्या यादव वंशांतला महादेवराय (शके ११८८-११९३) राज्य करीत होता. विहिरी, तलाव, कालवे व गैरे प्रजेच्या उपयोगाची कामे वाटेने येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरास वेठीस धरून त्यांना करायला लावायची अशी या राजाची एक विलक्षण पद्धत असे. त्याप्रमाणे त्याने वाटेने शिष्यांसहवर्तमान जात असलेल्या आचार्यांस अडवून, त्यांस कुदळी घेऊन खोदकाम करावयास सागितले. “तेव्हा आचार्यांनी, आपण कधी हें काम केलेले नाही व ते कसें करावे हेहि आपणास माहीत नाही; परंतु राजेसोहेबांनी जमीन कशी खणतात हें स्वतः खणून दाखविल्यास आपण त्यांचे अनुकरण करू,” असे महादेव राजास सागितले. आचार्यांचे वाक्य ऐकून तो राजा मंत्रस्तब्ध झाल्याप्रमाणे एखाद्या साधारण मजुराप्रमाणे कुदळ घेऊन जमीन खणून लागला व आचार्यांस प्रातिबंध करण्याचे विसरून गेला. हा प्रकार पाहून श्रीमदाचार्य मंदस्मित करून सशिष्य पुढे निघून गेले.(श्रीमन्मध्यचरित्रामृत).महाराष्ट्रांत आचार्यांचा निदान एकदा तरी संचार झाला असाया असे या कथेवरून दिसून येते.

स्वतःचा अवतार संपविण्याचा समय प्रात झाला तेव्हा श्रीमदानंदतीर्थांनी आपल्या शिष्यांपैकी पद्मनाभतीर्थ, नरहरितीर्थ, माधवतीर्थ व अक्षोभ्यतीर्थ या चौघां प्रमुख शिष्यांस अनुक्रमाने मठाधिपत्य करून वैष्णव धर्मांचे साम्राज्य पुढे चालविण्याविषयी आज्ञा केली. त्याप्रमाणे पद्मनाभतीर्थांनी ७ वर्षे, नरहरितीर्थांनी ९ वर्षे, माधवतीर्थांनी १६ वर्षे व अक्षोभ्यतीर्थांनी १७ वर्षे अनुक्रमाने वैष्णवपीठांचे आधिपत्य केले. अक्षोभ्यतीर्थांनंतर संस्थानाचे अधिपति जयतीर्थ नांवाचे झाले. मध्याचार्यांनी स्थापिलेल्या मठांच्या परंपरेत जयतीर्थाचार्य हे अत्यंत प्रख्यात स्वामी होऊन गेले असून वैष्णव मतांच्या इतिहासांत त्यांचे नांव मध्याचार्यांच्या खालोखालच महत्वाचे उरेल. त्याचा एकदर जीवनवृत्तान्त, विशेषतः त्यांनी संन्यासाश्रम घेतला तो प्रसंग फार मनोरंजक व अद्भुत असून त्यांचे अभिजात श्रेष्ठत्व सूचित करणारा आहे.

जयतीर्थांचे पूर्ववयांतले जीवनवृत्त व त्यांच्या आश्रम-ग्रहणाचा बृत्तान्त हीं निरनिराळ्या ठिकार्णि थोड्याफार मिन्ह तज्हांनी सांगितलेली आढळतात. त्यांतील, जयतीर्थांचे चरित्र वर्णन करणाऱ्या ‘जयतीर्थविजय’ नामक पंच-सर्गात्मक संस्कृत काव्यांत सांगितलेली हकीकत विशेष संभवनीय व विश्व-सनीय दिसते. त्यास अनुसरून व अवश्य तेथे इतर माहितीची भर घालून जयतीर्थांच्या आयुष्याची रूपरेखा येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

श्रीमध्वाचार्यांचे साक्षात्क्षिण्य व पीठावर आरूढ होणारे चौथे स्वामी श्रीअक्षोभ्यतीर्थ संचार करीत करीत एकदा भीमानदीच्या तीरी असलेल्या रमणीय ‘पांडुरंगक्षेत्री’ म्हणजे पंढरपुरी आले व तेथेच त्यांनी कांही काळ वसाति केली. तेथेच ‘सत्पुंडरीकवरद’ पांडुरंगमूर्तीची सेवा करीत असतां एक दिवस त्यांना स्वप्रांत दृष्टान्त झाला की,—‘उद्या स्वाराच्या पलटणीचा एक नायक आपल्या स्वारसेनेसह येथे येईल. झपणाऱ्याने नदीमध्ये घोडा घालून तो तोडाने पाणी पितांना तुला दिसेल. तो तरुण अत्यंत शुचिर्भूत कुलांत उत्पन्न झालेला असून तुझे स्थानी अधिरूढ होण्यास सर्वस्वी योग्य आहे. यास्तव त्याला पाहतांक्षणीच कांही विचार न करतां त्याला चतुर्थी-श्रम देऊन यौवराज्याचा तूं अभिषेक कर.’ गुरुप्रसादामुळेच आपणाला हा शुभ दृष्टान्त झाला असें समजून आनंदित होऊन दुसरे दिवशी अक्षोभ्यतीर्थ नदीवर स्नानादि कर्म करण्यास गेले. तेथे दृष्टान्तांत वर्णित्याप्रमाणेच तोंडलावून पाणी पिणारा तरुण स्वार त्यास दिसला. लगेच त्यांनी त्यास हाक मारून त्यास चतुर्थीश्रम देऊन आपला पट्टशिष्य करण्याचा हेतु निवेदन केला. ते ऐकून त्या सत्प्रवृत्त परंतु समयसूचक तरुणाने उत्तर केले—‘आपला शिष्य होऊन संस्थानाधिपत्य करण्याची माझी योग्यता नाही; तथापि आपल्या म्हणण्याबाबैर मी नाही. आपण म्हणतां तसें करण्याविषयी आज जर मला दृष्टान्त झाला तर आपल्या आजेच्चा स्वीकार करून माझ्या भाग्यापुढे आभाळ ठेंगणे झालें असें मी मानीन.” त्या रात्री त्या तरुणासहि संन्यास घेण्यावहाल दृष्टान्त झाला. लगेच त्याने यतिवर्योपासून कौपीन दंड धारण करून उपदेश घेतला; अक्षोभ्यतीर्थांनी त्यांचे आश्रमनाम जयतीर्थ असे ठेविले.

अक्षोभ्यतीर्थांना अकस्मात् लाभलेले हें नवरत्न पंढरपुराजवळील मंगळवेंद्रे गांवच्या देशपांडे कुळांत जन्मलेले होतें. पूर्वी हिंदु राजांच्या व बादशाहांच्या

अमदार्नीत देशपांड्यांकडे परगण्याच्या वसुलांचा अधिकार असून त्यांची वतने व इनामें पुष्कळ असत. (देशपांडे कुळाची सत्ता व वैभव पुढे पेशवाईत बरेच कमी केले गेले व आता आंगलाईत तर नष्टच झाले आहे. असो.) अशा वैभवसंपत्र देशपांड्यांच्या कुळांत ‘धोंडो खुनाय’ हे जन्मास आले. यांच्या आईचें नांव रखमावाई. तेराव्या वर्षी यांचा विवाह झाला असून यांच्या पत्नीचें नांव भीमावाई असें होतें. पुढे मराठ्यांच्या काळांत ज्याप्रमाणे ब्राह्मणांस शिपाईगर्हीत शिरून नांव काढण्याचा मार्ग मोकळा असे, त्याच्यप्रमाणे त्यापूर्वी हिंदु राज्यांत व मुसलमानी अमदार्नीतहि स्थिति होती. तिला अनुसरून धोंडोपंतांनी सैन्यांत असामी पत्करली असून थोड्याच अवकाशांत ते धोडदळाचे नाईक झाले होते असें दिसतें. या संपाति, मानमान्यता व अधिकार प्राप्त करून देणाऱ्या पेशांत आपण लवकरच आपल्या आकांक्षेस अनुरूप असें महत्पद पावू, अशा रम्य कल्पनावाटिकें विहार करीत असतांनाच दैवाने एकदम त्यांस हाक मारली व तत्कर्णीच धर्मकार्याकरिता सर्वसंगपरित्यांग करून ते मोकळे झाले ! या संन्यास-ग्रहणाच्या प्रसंगाविषयी जयतीर्थविजयांत म्हटले आहे.—

श्रीमन्मातापितृमुखजने बांधवे वर्तमाने
कातायुगमे कमलवदने चार्वशेषप्रतीके ।
तारुण्येऽलं रजतकनकाधारिके वैभवेऽपि
न्यस्ताशेषो यतिरयमभूत्वैव लोके विरक्तिः ॥ ३. २२.

‘प्रेमळ आईबाप, मुस्वरूप भार्या, ऐन पंचविशीचें तारुण्य, सोन्यारुण्याच्या वैभवाने भरलेले घर, सेनापतित्वाचा अधिकार, हीं सर्व असतां त्यांचा त्याग करून संन्यास घेणे याचें नांव विरक्ति ! ’

दैवाचा हा निकाल धोंडोपंतांनी राजीखुषीने मान्य केला. परंतु तो मान्य करण्याची धोंडोपंतांच्या बंधुवर्गांची मात्र मुळीच इच्छा नव्हती. धोंडो-पंतांना एका संन्याशाने भुलवून संन्यास दिला, अशी बातमी त्यांच्या पथकांतील सैनिकांनी लगेच मंगळवेद्यास त्यांच्या घरीं कळविली. ताडवतोच त्यांचे आईबाप शोकाने ऊर बडवीत व संतापाने जळत पंढरपुरास अक्षोभ्य-तीर्थाकडे आले; व रोषाने अंध होऊन भलभलतीं दुरुक्तरें त्यांना बोलू,

लागले. स्वार्मीनी शांतपणाने उतर केले, “तुमच्या मुलाच्या बाबतीत मीं कांही अन्याय केला नाही. त्याने देवकार्याकरिता संन्यास घेतला आहे. त्यांतून मुलाची ममता वाटत असेल तर अजूनहि त्याला तुम्ही घरी घेऊन जा.” असें म्हणतांकर्णीचि वापाने आपल्या मुलाला घरी आणले. त्याला सर्व सुनोपचार केले व रात्री त्याच्या स्त्रीला त्याजकडे पाठवून दिले. बायकोविषयी प्रेम उत्पन्न होऊन हा आता तिच्या पाशांत गुंतेल असें मनोराज्य करीत शयनमंदिराच्या बाहेर मंडळी थांबली आहे तोंच धोंडो-पंतांची स्त्री आंतून ओरडतच बाहेर आली. शययेवर धोंडोपंतांचे ऐवजी एक महाभयंकर साप मात्र आपली फणा उभारून बसलेला तिला दिसला ! साप दिसल्याची आख्यायिका खरी असो वा नसो. पतिसंगतीची इच्छा उपशम पावून ती स्त्री बाहेर आली ऐवढे खरें. हा प्रकार घडून आल्यानंतर मात्र मंडळीचे डोळे उघडले. धोंडोपंत संसार करण्याकरिता जन्मले नाहीत अशी त्यांची खात्री होऊन मोठ्या दुःखित अंतःकरणाने त्यांनी त्यांना स्वामीकडे नेऊन पोचते केले.

जयतीर्थीच्या आश्रमग्रहणाचा हा प्रसंग जितका अद्भुत तितकेच त्यांचे पुढील कर्तृत्वहि अलौकिक आहे. लहान वयांतच सैन्यांत शिरले असल्यामुळे धोंडोपंत बहुधा निरक्षरच होते. ज्या धर्मीठाचे अधिपति व्हावयाचें त्याला साजेशी कांहीच विद्रूता अगर अधिकार आपल्या अंगीं नाही या विचाराने विनामनस्क असतां एक महाभुजंग येऊन त्यांस दर्शन देऊन गेला व त्या क्षणापासून त्यांची बुद्धि जागृत होऊन त्यांस सर्व शास्त्रांचे एकदम अवगत झाली, अशी दंतकथा आहे. जयतीर्थविजयांत ही चमत्कारपूर्ण आख्यायिका वर्णिलेली नाही. चमत्कारप्रिय जनांनी निर्मिलेल्या या आविश्वसनीय आख्यायिकेवरून बोध एवढाच ध्यावयाचा की, ही आख्यायिका खरी आहे असें वाटावें इतक्या जलदीने जयतीर्थीनी सर्व शास्त्रांचे व विद्यांचे ग्रहण केले. जयतीर्थीची प्रतिभा एकदम उदित होऊन तिने ज्ञानाचा सर्व प्रांत व्यापून टाकला. स्वतःचे गुरु अक्षोभ्यतीर्थ यति यांज-जवळ श्रीमध्बाचार्याच्या ग्रंथांचे त्यांनी अध्ययन केले. याप्रमाणे परिनिष्ठित ज्ञाल्यानंतर गुरुंच्या अनुज्ञेने मठांतील मूलरामसीता प्रतिमा घेऊन जयतीर्थीनी संप्रदायवृद्धर्ध देशोदेशीं संचार केला, मायावादाचा सर्वत्र परिहार

केला, मोठमोठे दिविजय केले व असंख्य जयपत्रे आणून गुरुंच्या चरणांवर समर्पण केली. पुढे भीमा नदीच्या तीरावर एका गांवी सरस्वतीची प्रतिमा होती तेथे जयतीर्थोनी तयश्चर्या करण्यास सुरुवात केली. कित्येक वर्षे तपश्चर्या केल्यानंतर सरस्वतीने प्रसन्न होऊन

कृतिविलेखनसाधनमायसं
सुनिशिताग्रमदाळमुकं च सा ॥
विवरणानि लिखन् परिशोधया-
त उरुब्रोधनिबंधततेरिति ॥

‘चागले टोक केलेली लोखंडी लेखणी व सुपारी दिली; आणि यापुढे मध्वाचार्याचा ग्रंथांवर टीका लिहून त्याचे शोधन कर अशी आज्ञा केली.’ देवीची आज्ञा प्रमाण मानून जयतीर्थ आपल्या गुरुंचे दर्शन घेण्याकरिता जवळच यरगोळ मुक्कामी गेले. कांही दिवस गुरुसाक्रिध वास केल्यानंतर गुरुंनी समाधि घेण्याचे मनांत आणले व त्याप्रमाणे ककुर्विणी नदीच्या तीरावर जाऊन त्यांनी समाधि घेतली. तेथे गुरुंच्या समाधीवर वृद्धावन बांधवून त्याची भक्तीने पूजा करून जयतीर्थाचार्य परत यरगोळच्या डोगरावर आले.

जयतीर्थोच्या आयुष्याचा पहिला भाग संन्यास घेईपर्यंतचा जर मानला तर गुरुंच्या समाधीपर्यंतचा त्यांच्या आयुष्याचा दुसरा भाग मानतां येईल. पुढे ते स्वतः पीठारूढ झाल्यापासून तों आयुष्याच्या अंतापर्यंतचा तिसरा भाग होय. त्याच्या जीवनाचा हाच अंश खरा महत्वाचा होय. याच अवकाशात त्यांनी आपले अवतारकार्य पूर्ण केले व भरतभूर्मींत झालेल्या कर्तृत्वशाली महात्म्याच्या मालिकेत आपले नांव गोदून ते निजधामास गेले.

हे त्यांचे अवतारकार्य म्हणजे मध्वाचार्योच्या सर्व ग्रंथांवर टीका लिहून स्वमत उज्ज्वलित करण्याचें होय. टीकाकार या शब्दास साहजिकच एक प्रकारचा कमीपणा चिकटून राहिला आहे. परंतु जयतीर्थोनी लिहिण्यापूर्वी द्वैतमतसाधक अशी कांही अक्षरे मध्वाचार्योनी लिहून ठेविली होतीं म्हणूनच जयतीर्थोच्या ग्रंथांस टीका म्हणावयाचें. बाकी ते स्वतंत्र ग्रंथच आहेत. ब्रह्मसूत्रांवरच्या शंकराचार्योच्या भाष्यास टीका कोण म्हणेल? किंवा पाणिनि-

सूत्रांवर पतंजलींनी टीकारूप महाभाष्य लिहिले म्हणून त्याची योग्यता स्वतंत्र ग्रथापेक्षा कमी कोण लेखील ? या टीकाग्रंथांशी जयतीर्थाच्या टीकांची तुलना करण्यांत मुळीच अतिशयोक्ति होण्याचा संभव नाही. मध्वाचार्यांचे ग्रंथ कसे सूत्रमय व दुर्बोध आहेत याचा उद्देश्य मागे आलाच आहे. अशा ग्रंथांचा अर्थ विशद करून द्वैतमताचें रहस्य विस्तरशील वाणीने प्रकट करणारा ग्रंथकार कोणी तरी अवश्य व्हावयास पाहिजे होता. तो जयतीर्थाच्या रूपाने अवतरला व त्यांच्यामुळे द्वैतसंप्रदाय या अवनीतलावर स्थिर झाला. जयतीर्थ ऊर्फ टीकाचार्य यांनी मध्वाचार्याच्या बहुतेक ग्रंथांवर टीका लिहिल्या आहेत, भगवद्गुणगान करणारी स्तोत्रे व दशोपनिषद्ग्राह्ये (त्याच्या एका शिष्याने ती स्वतः टीका करण्यासाठी मागून घेतल्यामुळे) मात्र वगळली आहेत. या टीकांशिवाय प्रमाणपद्धति वैगैरे द्वैतमताधारभूत कांही सुंदर ग्रंथहि जयतीर्थांनी निर्माण केले आहेत. ही सर्व ग्रंथरचना जयतीर्थांनी सरस्वतीचा प्रसाद झाल्यावर व गुरुंचे अवसान झाल्यावर केली असें जयतीर्थविजयावरून दिसते. सर्व ग्रंथांची रचना त्यांनी यरगोळ गांवच्या ढोंगरावरीलगुहेत राहून यद्यच्छाप्राप्त मिक्षान्नाचें सेवन करून केली व अंतकाल समीप आला तेब्दा जवळच नदीचे तीरी मलखेड नावाच्या गांवी आपला देह ठेविला. पीठावर आरूढ झाल्यानंतर त्यांनी कोठेच संचार केला नाही. सर्व काल यरगोळच्या ढोंगरांतील गुहेत राहून ग्रंथरचनेत घालविला असें दिसते. हे यरगोळ गांव व त्याच्या वृद्धावनाचें मलखेड गांव हीं निजाम इलाख्यांत जी. आय. पी. रेल्वेच्या वाढी स्टेशनजवळ असून तेथे अद्याप दरसाल जयतीर्थांची पुण्यतिथि आषाढ वद्य ५ या दिवशी यात्रेकरूळचा मेळा जमून उत्सव होत असतो.

मांधाता नामक राजास तो लहान असतां इंद्राने आपली अमृतसाविणी अंगुलि चौखावयास देऊन जगविले व वाढविले अशी कथा आहे. द्वैत संप्रदायरूपी अर्भकासाहि जयतीर्थांनी स्वग्रंथरूपी अमृतसाविणी अंगुलीनेच वांचाविले व वाढीस लाविले असें म्हणण्यांत किंचितहि अतिशयोक्ति नाही. त्यांची वाणी अस्येत रसाळ व मधुर, प्रतिपादनशैली अस्येत विशद व कोटिक्रम मार्भिक व बिनतोड आहे. याप्रमाणे वाङ्ग्यवृष्टीनेहि त्यांचे ग्रंथ उज्ज्वल व कमनीय असल्यामुळे द्वैतसंप्रदायांत तर ते आद्वितीय ठरले आहेत.

परंतु गीर्वांगभाषेसहि ते ललामभूत होऊन राहिले थाहेत. विशदता, प्रसाद-माधुर्य इत्यादि गुणांबद्दल शंकराचार्यांच्या ग्रंथांचें वर्णन नेहमी करण्यांत येत असते. ते रास्तच आहे. परंतु जयतीर्थीची रचनाशैली या वाङ्ग्यगुणांत शंकराचार्यांच्यापेक्षा उणी तर खास ठरणार नाही असें तज्जांचें मत आहे.

या पुरुषाच्या गुणराशीकडे जो जों आधिकाधिक लक्ष द्यावें तों तो त्याचा भव्यपणा पाहून मन आश्रयचकित होतें. वैष्णवमतानुयायी व त्यांचे स्वामीहि उद्घत, गर्विष्ठ व परपक्षाविषयी तुच्छता बाळगणारे असतात असा कित्येकांचा ग्रह केला झालेला असतो. मनमोकळेपणा वगैरे स्वभावविशेषांतहि औढत्यादिकांचा कांहीना भास होत असतो. परंतु तें कोंसेहि असो. जयतीर्थीचार्यांच्या ठिकार्णी वरील दोषांचा भाससुद्धा होण्यास जागा नव्हती. विनयाची व शालीनतेची ते केवळ मूर्तिच होते. त्यांची शालीनता दर्शविणारी व दुसऱ्या एका तत्कालीन प्रसिद्ध व्यक्तीशी संबद्ध असलेली आख्यायिका जयतीर्थीविजयांत सांगितलेली आहे. अखिल वेदभाष्याचे निर्माते व अनेक अद्वैत ग्रंथाचे कर्ते विद्यारण्य यति हे एकदा वाद करण्याच्या इच्छेने यरगोळास आले. शिष्यांनी जयतीर्थीना अगोदर ते आल्याची वार्ता सांगितलेली होतीच. नंतर ते स्वतः गुहेपाशी येऊन ‘आत कोण आहे’ म्हणून विचाराते झाले. आंतून जयतीर्थीनी ‘अहं’ म्हणून उत्तर दिले. त्यावरोबर आनंदित होऊन विद्यारण्यस्वामी आत जाऊन जयतीर्थीना मोळ्या प्रेमाने भेटले. जयतीर्थीनीहि त्यांचे अत्यंत प्रेमाने व नम्रभावाने स्वागत केले. प्रश्नोत्तरे चालू असतां जयतीर्थीनी श्रीमदाचार्यांचा ‘प्रमाण-लक्षण’ नामक ग्रंथ देऊन त्यांतील पंक्ति विद्यारण्यांना लावावयास सांगितल्या. विद्यारण्यांना तें काही जुळेना. तेव्हा विद्यारण्य म्हणाले— “हे कांही तरी उन्मत्तप्रलपित आहे, हा कांही ग्रंथ नव्हे. याचा अर्थ कसला लावावयाचा ? ” यावर जयतीर्थीनी त्या ग्रंथावरील आपली टीका विद्यारण्यास दाखविली. तें अद्भुत कौशल्य पाहून तो गुणज्ञ पुरुष कौतुकसागर-मध्ये केवळ बुडून केला. पुढे जयतीर्थीनी न्यायसुधादिक आपल्या इतर टीकाहि विद्यारण्यांस दाखविल्या. तेव्हा विद्यारण्य स्वतः दिग्विजय केल्यानंतर ज्या गजावर आरुढ होऊन मिरवत असत त्या गजावर जयतीर्थीना बसवून त्यांनी जयतीर्थीची वाजतगाजत मिरवणूक काढली.

विद्यारण्यासारख्या प्रचंड पुरुषाने ज्यांचा इतका सन्मान केला त्या जयतीर्थाची योग्यता कोण वर्णन करूं शकेल ?

वरील वृत्तान्तावरून विद्यारण्य यति हे जयतीर्थाचे समकालीन होते असें स्पष्ट होतें. विद्यारण्यांचा काल शके १२५३ ते १३०८ असा सांगितला जातो. अर्थात् जयतीर्थाचा जीवनावधि साधारणपणे तोच समजाण्यास हरकत नाही. मठपरंपरेस अनुसरून श्रीमज्यतीर्थाचा मृत्यु शके ११९० मध्ये झाला असें सांगण्यात येते. परंतु अनेक कारणांस्तव हैं मान्य करतां येत नाही. खुद मध्वाचार्यांच्या कालाविषयीच तीन मिन्न मर्ते आहेत. त्यांचा काल— १. मठपरंपरेस अनुसरून शके १०४० ते १११९; २. भांडारकराच्या Vaishnavism and Shaivism या ग्रंथात प्रतिपादिलेल्या मतास अनुसरून १११९ ते १११८ व ३. सी. एम. पद्मनाभाचार्य (मध्वाचार्यांचे इंग्रजी चरित्रकार) याच्या मतास अनुसरून ११६० ते १२३९— असा आहे. यापैकी पहिला मठपरंपराप्राप्ती काल अनेक कारणांस्तव अग्राह्य ठरत असून पुढील दोहोपैकी कोणता तरी एक खरा असण्याचा संभव आहे. मध्वाचार्यांनंतर ४९ वर्षांनी जयतीर्थ पीठाधिपति झाले व बावीस वर्षे पीठाचें आधिपत्य त्यांनी केले. म्हणजे त्यांच्या पीठाधिपत्याचा अवधि शके १२४७—१२६९ (भांडारकरमत) अगर १२८८—१३११ (पद्मनाभाचार्यमत) असा प्रात होतो. सारांश, शा. शकाच्या तेराच्या शतकाचे उत्तरार्ध (१२५०—१३००) हा जयतीर्थाचा जीवनावधि स्थूलमार्गाने निश्चित समजाण्यास हरकत नाही. हा काल म्हणजे राजकीय दृष्टीने दक्षिणेतील अत्यंत धामधुमीचा व अंदाधुंदीचा काल होय. मुसलमानांची धाड या वेळी दक्षिणेवर नुकतीच कोसळली असून त्यांचा धुमाकळ यापुढे दक्षिणेत एकसारखा चालू झाला. मुसलमानांची पहिली स्वारी दक्षिणेत इ. सन १२९५ म्हणजे शके १२१७ सार्ली झाली. या पहिल्या स्वारीतच दक्षिणेतील मोठमोळ्या हिंदू राज्यांच्या डोलान्यांस जबरदस्त धक्का बसून ते खिळखिळे झाले. देवगिरीचा यादवराजा रामदेवराय अलाउद्दीन खिलजीचा माडलिक बनून त्यास खडणी देऊ लागला. पुढे शके १२४० त यादवांच्या राज्याचा विघ्वंस करून सर्व महाराष्ट्र मुसलमानांनी आपल्या सतेखाली आणला व शके १२४९ त हाळेबीडच्या होयसळांचा नाश करून कर्ना-

टकावरहि आपला अंमल बसविला. परंतु दिलीच्या सुलतानांची ही दक्षिणे-वरील एकछत्री सत्ता फार दिक्स टिकली नाही. १२५७ त विजयनगराच्या पूर्ण हिंदु राज्याची तुंगभद्रेच्या दक्षिण तीरावर स्थापना झाली व १२६९त तुंगभद्रेच्या उत्तर तीरावर स्वरूपतः मुसलमान परंतु कांही अशी हिंदुमिश्र अशा बहामनी राज्याची स्थापना झाली. जुनी राज्यछत्रे मोहून त्यांच्या ठिकाणी नवीन सत्ता स्थापन होण्याच्या या संधिकालांतच जयतीर्थाचा अवतार झाला ही गोष्ट त्यांच्या वर दिलेल्या कालावरून दिसून येईल.

पूर्ववयामध्ये जयतीर्थ हे घोडेस्वारांच्या पलटणीचे नाईक होते, हें मागे सांगितलेंच आहे. तथापि अशा अंदाधुंदीच्या स्थिरीत ते कोणच्या राजांच्या पदर्दी होते, मुसलमानी सत्तेचे नोकर होते किंवा एखाद्या हिंदु राजांच्या आश्रयास होते, याचा अंदाज करणे आता अशक्य आहे. त्यांच्या चरित्रकारानी नाना तळेचे चमत्कार वर्णन करण्यातच कृतकृत्यता न मानतां ज्या राज्यांच्या आश्रयास ते होते त्यांचे नांव व वर्णन दिले असेते तर फार बरें झालें असेते असे आपणास आता वाटौं. परंतु त्या वाटण्याचा कांही उपयोग नाही. एवढे मात्र खेरे की, पूर्ववयांतील शिळेदारी व उत्तर वयांतील धर्मकार्याकरिता आणि ग्रंथरचनेकरिता पत्करलेला गुहानिवास या दोन्ही गोष्टी त्या काळची राजकीय अस्वस्थता स्पष्टपणे सुचवितात. कोणाच्याहि पदर्दी असले तरी जयतीर्थ हे महाराष्ट्रीय होते ही गोष्ट महाराष्ट्रीय वाचकांनी विशेष लक्षांत ठेवण्याजोगी आहे. मंगलवेढे हें त्यांचे जमस्थान व घोडो रघुनाथ देशपांडे हें त्यांचे पूर्वाश्रमींचे नांव. या दोनच गोष्टी त्यांच्या महाराष्ट्रीयत्वाची साक्ष पूर्णपणे पटविण्यास पुरेशा आहेत. वैष्णवमताच्या परंपरेतील सर्वाधिक योग्यतेचे स्वामी अस्सल मराठी कुळांतले होते ही गोष्ट सर्वच महाराष्ट्रीयांस अत्यंत अभिमानास्पद वाटण्याजोगी आहे. त्यांचे वैष्णवधर्मवर्धनाचे अलौकिक कार्य व संस्कृत वाङ्मयामध्ये सर्वोत्तम शिरोधार्य झालेले त्यांचे ग्रंथकर्तृत्व यामुळे त्यांच्याविषयी नितान्त आदर आपल्याला वाटावयास पाहिजे. इतक्या प्राचीन काळच्या घोड्याच महाराष्ट्रीयांची नांवे आजतागायत उपलब्ध आहेत. मग त्यांचे कर्तृत्व व्याज संगूणपणे ज्ञात होण्याची शक्यता तर दूरच राहिली. मिळूम, सिंघण, रामदेव, हेमाद्रि इ० पांच-चार राज्यकर्ते व मुसल्ही यांची नांवे

ब ज्ञानदेव, नामदेव इत्यादि दहावीस साधुसंतांची नांवे यापलीकडे त्या वेळच्या कर्तृत्वशाली महाराष्ट्रीयांची फारच थोर्डी नांवे आपणांस माहीत आहेत. अशा कर्तृत्वशाली पुरुषाच्या अल्पशा नाममालिकेत श्रीमज्यतीर्थांचे नाव प्रामुख्याने समाविष्ट होण्यास योग्य आहे यांत संशय नाही. तसे ते समाविट न झाल्यास त्यांत महाराष्ट्रीयांचीच कृतग्रन्थ दिसून येणार आहे.

धोंडो रघुनाथांची व अक्षोभ्यतीर्थीची भेट भीमातीर्थी पंढरपुरासच झाली असा जयतीर्थविजयांत उल्लेख आहे. यावरून मध्वस्वार्मीचा त्या वेळीहि महाराष्ट्रात पुष्कळ संचार होत असे, अर्थात् महाराष्ट्रांत माध्वमताचे अनुयायी त्या वेळेसच पुष्कळ झालेले होते असे दिसून येते. पुढे जयतीर्थीनी आश्रम घेऊन वैष्णवधर्मांचा प्रसार केला. तेव्हातर मध्वप्रणीत द्वैतमताचा प्रसार महाराष्ट्रात पूर्वीपेक्षां फारच अधिक झाला असला पाहिजे. मध्यंतरीं भिन्न भिन्न कालीं अनेक भरतीओहोटीचे प्रसंग आले असतील, परंतु तेव्हा पासून आजतागायत वैष्णवमतानुयायांचे प्रमाण महराष्ट्राब्राह्मणामध्ये बरेंच्यांने टिकून राहिलेले आहे. आचारनिर्बंध न पाळतां आल्यामुळे माध्वसंप्रदायांतून हक्कहक्क निसटत जाऊन त्या संप्रदायास शेवटी कित्येक घराणी पारखीं झाली असल्याचाहि दाखला सांपडतो. कसेहि असले तरी, वाई शहरावरून महाराष्ट्रास छेदून जाणारी पूर्व-पश्चिम रेषा काढल्यास तिचे दक्षिणेस माध्व-वैष्णवांचे बरेंच प्रमाण सध्या दृष्टीस पडतें, ही गोष्ट कोणाच्याहि अनुभवास येणारी आहे. वाईच्या सामक घराण्यांतील एक पुरुष वैष्णव स्वार्मीच्या पीठावर अलीकडेच आरूढ झालेले होते ही गोष्ट सर्वांत ज्ञात आहे. आणवीहि कांही महाराष्ट्रीय पुरुष स्वार्मीच्या पीठावर आरूढ झालेले असतील.

तेव्हा वैष्णवधर्मांचा इतका प्रसार महाराष्ट्रांत झालेला इतिहास दाखवीत असता वाङ्ग्यांत त्याचे प्रतिविव अगदीच कसे दिसत नाही, असा प्रश्न कोणाच्याहि मनांत उत्पन्न होणारा आहे. गुप्तपणे आस्तित्वांत असलेला अल्प-संख्याक महानुभाव पंथ जर इतके वाङ्ग्य निर्माण करू शकतो तर भरतवंडांत प्रख्यात झालेल्या वेदान्तमतांपैकी एक मत महाराष्ट्रांत सहादे वर्षीपूर्वीपासून बरेंच्यांने प्रचालित झालेले असतांना त्या मतांचे कांहीच वाङ्ग्य मराठीत निर्माण होऊ नये ही गोष्ट कशी शक्य आहे? अर्थात् वैष्णव

मतास अनुसरणारें व त्या मताच्या कक्षेखाली येणारें बरचसें वाङ्मय मराठीत निर्माण झाले असले पाहिजे असें प्रबल धनुमान वर दर्शविलेच्या समाज-स्थितीवरून होते. आपले जुनें वाङ्मय हें महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनाचें यथातथ्य प्रतिविंव आहे ही गोष्ट लक्षांत घेतली असतां महाराष्ट्रांतला बराचसा सुविद्य समाज शतकानुशतके ज्या धर्ममताचा अनुयायी होता, त्या मतास अनुसरून कांही तरी उद्दार त्याने आपल्या मातृभाषेत काढले असले पाहिजेत हें कोणासहि सहज दिसून येणारे आहे.·

— ‘रत्नाकर’ मार्च १९२७

४. महाराष्ट्र वाङ्मयांत वैष्णव ग्रंथांचे अस्तित्व

तथापि अनुमानावर व अर्थापत्तीवरच अवलंबून राहण्याची या बाबर्तीत आता सुदैवाने आवश्यकता राहिलेली नाही. वैष्णवमतास अनुसरून लिहिलेले ग्रंथच आता प्रत्यक्ष उपलब्ध झाले आहेत व त्यांवरून महाराष्ट्रीय वैष्णव समाजाने आपल्या इतर बाधवावरोवरच मातृभाषेत ग्रंथ-निष्पत्ति करण्याचा कौतुकायह यत्न केला होता ही गोष्ट सिद्ध होत आहे. हे नवीनच उपलब्ध झालेले ग्रंथ कोणते, त्यांचें स्वरूप काय, त्यांची योग्यता काय, इत्यादि गोष्टीच यापुढे प्रामुख्याने सांगण्याचा उद्देश आहे.

या माध्वमतानुसारी ग्रंथांचा प्रथम शोध लागला कसा याची हकीकताहि मोठी मनोरंजक आहे. कांही वर्षीमागे वैष्णव मठाधीश स्वामी श्रीसत्यध्यानतीर्थ याची स्वारी पुण्यपत्तनास आली होती. पुण्याचा वैष्णव समाज अर्थातच मोळ्या आस्थेने व श्रद्धेने स्वामीसन्निध जमत असे व पाठ-प्रवचन वैगरे होऊन त्यानंतर कांही चर्चा व बोलणे चालणेहि होत असे. एके समव्याच अशाच तप्हेने शिष्यसमूह जमला असतां त्यांतील कांही मंडळींनी उदगार काढले की, “‘वैष्णव मतास अनुसरणारे ग्रंथ महाराष्ट्र भाषेत मुळीच नाहीत. मध्वाचार्याच्या ग्रंथांची भापांतरेदेखील मराठीत झालेली नाहीत. त्यामुळे पोटापाठीमागे लागलेला असा जो अल्पज्ञ वैष्णव समाज महाराष्ट्रांत ठिकाठिकार्णी आहे त्यास आपल्या धर्माचे योग्य ज्ञान होण्याचा सोइस्कर

मार्ग कांहीच उपलब्ध नाही. त्यामुळे महाराष्ट्रांतील वैष्णव मंडळी आपली तत्त्वे सर्व विसरत चालली आहेत. तेव्हा आपल्या मताचें प्रतिपादन करणारे असे सुलभ ग्रंथ मराठींत होण्याची तजवीज बऱवी.” ही आपल्या शिष्यांची तकार ऐकून स्वार्मीनी सितपूर्वक उत्तर केले, “ आपल्या मताचे प्रतिपादक ग्रंथ अगोदरच मराठींत झाले आहेत त्यांची दाद तुम्हांस कोठे आहे ? ” तेव्हां अर्थातच असे ग्रंथ कोणते आहेत व ते कोठे आहेत याबद्दलची पृच्छा शिष्यांनी केली. तेव्हा स्वार्मीनी उत्तर केले, “ आजघट-केस आमच्या बंगल्यार येथील मठांत श्रीमदाचार्यांच्या ग्रंथांच्या मराठी टीका पडलेल्या आहेत.” स्वार्मीन्या तोंडून ही आश्रव्येजनक वार्ता ऐकल्यानंतर जमलेल्या मंडळींनी त्या टीकाच्या पोथ्या ताबडतोव पुण्यास आणविष्णवद्दल स्वार्मीना आग्रह केला. तेव्हा स्वार्मीनी आपल्या बंगल्यार येथील मठाधिकाऱ्यास तार करून त्या पोथ्या पुण्यास आणविल्या व पुण्याच्या त्या वेळच्या श्रीमध्वसिद्धान्तप्रचारिणी समेचे एक प्रमुख कार्यकर्ते वे. शा. सं. रा. रंगाचार्य रङ्गु यांच्या हवालीं त्या करून घाकल्या. त्याच शुमारास रंगाचार्यशास्त्रीविवो यांनी ‘ श्रीमध्वसिद्धान्तसुधाकर ’ नांवाचें मासिक सुरु केले होतें. त्या मासिकाच्या कामातील रंगाचार्यांचे एक प्रमुख साहाय्यक लक्ष्मणाचार्य कालगावकर यांनी त्या नवोपलब्ध पोथ्या तपासून पाहून त्यांतील एका ग्रंथाचा (भारततात्पर्यनिर्णयाचा) उतारा मध्वसिद्धान्तसुधाकरातून दर महिन्यास थोडा थोडा देण्याचा क्रमहि आरंभिला होता; परंतु पुढे लवकरच लक्ष्मणाचार्य कालवश झाले; यामुळे तो उतारा देण्याचा क्रम एकदम बंद झाला व आरंभापलीकडे त्याची मजल कधीच गेली नाही. ‘ मध्वसिद्धान्तसुधाकर ’ हें सांप्रदायिक मासिक होतें. त्यांत प्रसिद्ध झालेली गोष्ट सान्या महाराष्ट्रास ज्ञात झाली असें कधीच म्हणतां येणे शक्य नव्हतें. शिवाय त्यांत या ग्रंथाविषयी माहिती अशी फारशी दिलेली नसून वाञ्छयदृष्टीने ग्रंथाचें महत्त्व दाखविण्याचा प्रयत्न मुळीच केलेला नव्हता. एकटथा भारततात्पर्यनिर्णयाचा उतारा देण्याचा प्रयत्न सुरु झाला होता; परंतु तोहि दुर्दैवाने सुरक्षातीसच लय पावला. अशा स्थितीत या अपूर्व परंतु अप्रसिद्ध ग्रंथांची माहिती सर्वसामान्य महाराष्ट्र जनतेस सांगावी व वाञ्छयदृष्ट्या त्यांचें खरें महत्त्व काय आहे याची जाणीव तिला करून

यावी अशी इच्छा प्रस्तुत लेखकांच्या मनांत प्रादुर्भूत झाली व त्या इच्छेचेंच कळ ही प्रस्तुतची लेखमाला होय.

वर दिलेल्या इकीकीतवरून या वैष्णव ग्रंथांचा शोध लावण्याचें किंवा तो प्रथम जाहीर करण्याचें श्रेय प्रस्तुत लेखकाचें नाही हें दिसून येईल. ग्रंथांचा शोध केवळ सहजगत्या लागला हें वरील वृत्तान्तावरून स्पष्ट होतच आहे. त्याचें श्रेय कोणास द्यावयाचेंच झालें तर तें, ग्रंथांची वार्ता प्रथम पुणेकरांस सांगणाऱ्या व ग्रंथ त्यांच्या हवालीं करणाऱ्या श्रीसत्यध्यानतीर्थ यतिवर्यांनाच दिलें पाहिजे. त्यानंतर ते ग्रंथ इतके दिवस व्यवस्थित रीतीने जतन करून ठेवल्याबद्दल व प्रस्तुत लेखकासारख्या जिज्ञासूस ते दाखविल्या-बद्दल रंगाचार्य रङ्गी शास्त्रीबोवांचेहि आभार मानणे अवश्य आहे. कारण त्यांच्या संमतीशिवाय हा लेख लिहिणे शक्य झालें नसरें.

असो. बंगलूरुच्या मठांत उपलब्ध झालेले हे ग्रंथ दोन असून मोठी खेदाची गोष्ट ही की, हे दोन्ही ग्रंथ अपूर्ण व त्रुटित अशा अवस्थेत मिळालेले आहेत. हे ग्रंथ जर संपूर्ण उपलब्ध झाले असते तर फारच बहार झाली असती. यांपैकी एक ग्रंथ म्हणजे श्रीमद्भागवत दशमस्कंधाचें समश्लोकी रूपानंतर आहे. या ग्रंथांपैकी १ ते २५ अध्यायापर्यंतचा भाग बहुतेक सर्व उपलब्ध असून पुढे ३७ व्या अध्यायांतर्लीं कांही पत्रे उपलब्ध आहेत. वाकीचा पोथीचा सर्व भाग गहाळ झालेला आहे. दुसरा ग्रंथ म्हणजे श्रीमध्वाचार्यांच्या ‘भारततात्पर्यनिर्णय’ नामक विस्तृत ग्रंथाचा समश्लोकी अनुवाद होय. या ग्रंथांच्या ३२ अध्यायापैकी ४, ५, ९, १५, १६, १७, १८, १९, २०, २१ असे एकंदर दहा अध्याय पोथीतून गहाळ झालेले असून वाकीचे वावीस अध्याय उपलब्ध आहेत. या वाविसांपैकी १६ अगदी साद्यन्त असे असून वाकीचे सहा अध्याय एखाददुसरे पत्र गहाळ झालेले अगर कसरीने खालीले आहे अशा स्थितीत आढळतात. एकंदरीने दोन्ही ग्रंथांच्या पोथ्या-विशेषतः भागवताची पोथी-अत्यंत जीर्ण झालेल्या आहेत. त्या पोथ्यांची व त्यांवरील लेखनाची वारीकसारीक वर्णने येथे देत न बसतां लिहिण्याऱ्या ज्या अनेक जुनाट लकडा त्यांमध्ये दिसून येतात त्यावरून हें लिखाण पुकळच जुनें असावें असे अनुमान होतें, एवढें मात्र येथे सांगतों.

पहिला ग्रंथ, म्हणजे 'भागवत दशमस्कंधाची टीका' याच्याविषयी कित्येक गोष्टी लक्षांत ठेवण्याजोग्या आहेत. पहिली मुख्य गोष्ट ही की, हा मराठी अनुवाद इकडच्या बाजूस सामान्यतः प्रचलित असलेल्या श्रीधरी भागवताचा नसून माध्ववैष्णवांस मान्य असलेल्या 'विजयध्वजी' भागवताचा आहे. श्रीधरस्वामी हे ज्ञेय भागवताचे एक मान्य टीकाकार होऊन गेले, त्याप्रमाणे 'विजयध्वजस्वामी' हेहि भागवताचे टीकाकार होऊन गेले असून त्यांची टीका आजतागायत वैष्णवांमध्ये सर्वमान्य होऊन बसलेली आहे. हे विजयध्वज स्वामी उडुणी येथे श्रीमध्वाचार्यांनी स्थापलेले जे आठ मठ आहेत त्यांपैकी 'पेजावर' मठाचे अधिपति होते. ते जयतीर्थाचे समकालीन असून जयतीर्थांनी मुचविल्यावरून त्यांनी श्रीमद्भागवताची टीका लिहिली अशी कथा आहे. ही 'पदरत्नावली' नांवाची टीका 'विजयध्वजी' या टोपण नांवानेच सामान्यतः संबोधिली जाते. या टीकेत विशेष मतभेदाचे प्रसंगी द्वैतमतास अनुसरून अर्थ केलेला तर हष्टीस पडतोच; परंतु विशेष लक्षात ठेवण्याची गोष्ट ही की, या टीकेच्या मूळ ग्रंथाची प्रतच श्रीधरी भागवताहून निराळी आहे. इतकी की, विजयध्वजी भागवत हा एक श्रीधरी भागवताहून निराळाच ग्रंथ आहे असें म्हणें प्राप्त होते. श्रीधरी भागवताच्या दशमस्कंधाचे अध्याय नव्वद आहेत व श्लोक-संख्या ३९४६ इतकी आहे; तर विजयध्वजी भागवतांतील दशमाचे अध्याय एकशें तीन असून एकंदर श्लोकसंख्या ४३७० आहे! अध्यायांचे विभाग पाढण्यामध्ये या दोन्ही प्रतींमध्ये पुष्कळच फरक असलेला दिसून येतो. उदाहरणार्थ, श्रीधरी प्रतींतील पहिलाच अध्याय विजयध्वजी प्रतींत दोन अध्यायांत विभागला आहे. कांही कथा व वृत्तान्त कमजास्त असलेलेहि आढळून येतात. श्रीधरी प्रतींतील १२, १३, १४, या अध्यायातील श्रीकृष्णकृत ब्रह्मदेवगर्वपरिहार व ब्रह्मस्तुति, इत्यादि कथाभाग विजयध्वजी प्रतींत मुळीच्च आढळत नाही. ब्रह्माने गो-गोपांना पळवून नेणे, श्रीकृष्णाने गो-गोपांचे रूप घेऊन एक वर्षपर्यंत बृदावनांत वावरणे, पुढे ब्रह्माचा गर्व-परिहार होऊन त्याने कृष्णाची स्तुति करणे वैरे श्रीधरी प्रतींतील कथाभाग वाचतांनाच कांहीसा चमत्कारिक व गोंधळ उत्पन्न करणारा असा वाटतो. या मागल्या पुढल्या मजकुरांतील खुणांवरून तो प्रक्षिप्त असावा असेंहि भासते.

अशा स्थिरीत नेमका तोच कथाभाग विजयध्वजी प्रतीत आढळत नाही ही गोष्ट फारच महत्वाची असून भागवताचा चिकित्सापूर्ण अभ्यास करू इच्छिणाऱ्यांना उपयुक्त वाटण्याजोगी आहे.

तेव्हा महाराष्ट्रांत सामान्यतः प्रचलित असलेल्या श्रीधरी भागवताहून पाभेदाने अत्यंत भिन्न अशा, वैष्णवांस मान्य असलेल्या, भागवताचा हा अनुवाद आहे, हा या ग्रंथाचा अत्यंत महत्वाचा विशेष होय. आजपर्यंत माहीत असलेले महाराष्ट्रवाङ्मयांतील भागवताचे अवतार एकजात श्रीधरी प्रतीचे अनुवादक आहेत. आमच्या जुन्या भागवतसांप्रदायी कर्वीना श्रीधरी प्रतत्र तेवढी माहीत, अर्थात् तिचाच अनुवाद पुन्हा पुन्हा निरनिराळ्या तज्ज्ञेने त्यांनी केला; परंतु नवीन उपलब्ध झालेली ही भागवताची टीका अभ्यासकांना अगदी अभिनव व अभ्यासार्ह अशा नवीन प्रांताची जाणीव करून देत आहे. पाठ निराळे, अध्यायांची विभागाणी निराळी, मजकूर निराळा, कथाप्रसंग निराळे, मतप्रतिपादन निराळे. सारांश, या सर्वच गोष्टी या ग्रंथांत प्रचलित प्रतीहून निराळ्या व नवीन आहेत.

हा अनुवाद समश्लोकी आहे, हा याचा दुसरा मोठा विशेष होय. नुसता समश्लोकीच नव्हे, तर समवृत्त समश्लोकी आहे ही त्याहूनहि महत्वाची गोष्ट होय. समश्लोकी अनुवाद सुंदर रीतीने करणारे मराठीत वामनपंडित हे प्रख्यात कवि झालेले आहेत; परंतु मुळातले वृत्त देखील तेच कायम ठेवलेले असें वामनांच्या अनुवादांत क्षित्रित दृष्टीस पडते. ‘गंगालहरी’, ‘विष्णुध्यानमाला’ (भागवत, सं. ३-२८), ‘रुक्मिणीपत्रिका’ (भागवत १०-५२), ‘भगवद्गीता’ इत्यादि प्रकरणांत वामनांनीहि समवृत्त समश्लोकीचा चमत्कार दाखविलेला दृष्टीस पडतो; त्याप्रमाणे आणखीहि कांही जुन्या व नव्या कर्वीनी समवृत्त रूपान्तरे केली आहेत. परंतु भागवत दशमाएवढ्या मोळ्या ग्रंथाचें समवृत्त रूपान्तर अद्याप कोणी केले असल्याचे दृष्टीस पडत नाही. तेव्हा प्रस्तुतची दशमाची समवृत्त समश्लोकी मोठी अपूर्व म्हणून गणली जाण्यास मुळीच हरकत नाही. या अपूर्व काव्याची समग्र पोथी उपलब्ध नाही हें वर सांगितलेलं आहे. तथापि समग्र दशमाचें रूपान्तर या कवीच्या हातून झाले असावें असें वाटते. निदान आज २५ अध्याय समग्र उपलब्ध आहेत व ३७ व्याची कांही

पाने आहेत. यावरुन ३७ अध्यायापर्यंत रचना शाळी होती हैं उघड दिसते व हा देखील भाग कांही थोडा नाही.

मूळ भागवतांतले नेहमीचे वृत्त अनुष्टुभ् होय. अर्थात् या समवृत्त रूपान्तरामधील बहुतेक रचना अनुष्टुभ् वृत्तामध्ये आहे व तें अनुष्टुभ् मुळाप्रमाणेच निर्यमकाहि आहे. मराठीमध्ये अनुष्टुभ् वृत्तांत रचलेली आणि निर्यमक अशी काऱ्ये फारच थोर्डी आहेत. तेव्हा हा एक या काव्याचा आणखी लक्षांत ठेवण्याजोगा विशेष आहे असें म्हणण्यास हरकत नाही. प्रसंगानुसार मूळ भागवतांत उपजाति, वर्मतिलका इत्यादि इतर वृत्तेहि आलेली आहेत. त्याचप्रमाणे ती या अनुवादांतहि आलेली आहेत.

या अनुवादाची रचना सर्वत्र सरळ, सुंदर व साधी अशी आहे. मूळ श्लोकांतील आशय जशाचा तसा मराठी श्लोकांत उतरण्याचेच काम हेतुपुरस्सर ग्रंथकर्त्याने केले असल्यामुळे, संक्षेपविस्तार, स्वतंत्र कल्पनाशक्ति, स्वर्यभू रसपरिणोष इत्यादि काव्यगुणांचा विकास होण्यास या ग्रंथामध्ये मुळीच सवड मिळालेली नाही. तेव्हा काव्यगुणांच्या दृष्टीने या ग्रंथाचें परीक्षण होण्याजोरे नाही. तथापि काव्याचें अंतरंग सोळून भाषाशैलीच्या दृष्टीने पाहिल्यास या अनुवादाची भाषाशैली उत्तम काव्यास साजेशी, प्रसादपूर्ण व सुंदर आहे असें म्हणण्यास हरकत वाटत नाही. आणि श्लोकास श्लोक व त्या वृत्तास तेंच वृत्त इतके कडक बंधन पाळून अशा तज्जेचें प्रसादपूर्ण व सुंदर रूपान्तर करणे ही गोष्ट अभिजात कौशल्याशिवाय होणारी नाही.

या सुंदर भागवती टीकेचा कर्ता ‘मळारी अंबाजी’ नामक कोणी एक गृहस्थ आहे. प्रत्येक अध्यायाचे शेवटी पुढीलप्रमाणे एक श्लोक याने रचून घातलेला आहे—

श्रीमद्भागवतांतःस्थ दशमस्कंध अंतरी ।

(प्रथमा) ध्याय मळारी तङ्गीका प्राकृते करी ॥

येथे नांव नुसते ‘मळारी’ एवढेच दिलेले आहे, परंतु भारत-तात्पर्यनिर्णयाची टीका यानेच केलेली असून त्या टीकेत ‘मळारी अंबाजी’ असें नांव श्लोकांत गोवलेले आढळते. ‘मळारी अंबाजी’ येवढ्या नांवा-

खेरीज या गृहस्थाने स्वतःची जात, गोत, स्थळ, काळ वैरे संबंधाची कांही एक माहिती दिलेली नाही. अर्थात् याविषयीची जिज्ञासा सध्या मुळीमुद्दा तृत होऊ शकत नाही, ही मोळया दुःखाची गोष्ट आहे. याच्या दोन्ही काव्यात प्रकट झालेल्या भाषेच्या स्वरूपावरून हा कवि निदान वामनपंडिताहृतका तरी प्राचीन असावा असें वाटते. याच्या भाषेत ठळक-पणे लक्षांत येण्याजोगे असे कांही विशेष आहेत. त्यांचा विचार करण्यास किंचुना उल्लेखहि करण्यास येथे अवकाश नाही. कांही थोडेसे पुढे दिलेल्या उताऱ्यांत दृष्टोत्पत्तीस येतील.

आता याच्या काव्यांतून अगदी संक्षिप्त असे कांही उतारे पुढे देतो म्हणजे त्याच्या रचनेची वाचकांस कल्पना येईल. खरोखर मूळ भाग-वतांतला श्लोक व त्यापुढे त्याचे भाषांतर असे उतारे शावथास हवे होते, परंतु तसें करण्यास येथे अवकाश नाही. पहिल्याच अध्यायांतील परीक्षित राजाचा प्रश्न व त्यावरील शुकाचार्याचें उत्तर—

(परीक्षित उवाच ।) शुभाश्रुमें दे सकलां जनांस जो
 वसेत अंतःपुरुष स्वरूप जें ।
 कालस्वरूपें बाहि राहतो तया
 मायानराचें वद वीर्य अन्वया ॥ ७
 रोहिणीचा पुत्र उक्त बलराम अहीश तो ।
 देवकी गर्भसंबत्थ कैसा देहांतराविना ॥ ८
 मोक्षदाता कृष्ण कां तो गोकुळाप्रति जातसे ।
 पितृगेहा सोङ्गनीयां कोठे राहे यदृत्तम ॥ ९
 गोकुळी वसतां कृष्ण करी यदुपुरीसही ।
 काय कायें किती मास्या वधानर्हा वधी कसा ॥ १०
 मनुष्यदेह पावोनी किती वर्षे यदूसहें ।
 मथुरेत वसे राज्य करीत भगवान्विभुः ॥ ११
 हे आणि अन्यही सर्वे मुनी ! कृष्णविचेष्टितें ।
 सांगाया योग्य तू होसी शिष्याप्रति साविस्तरे ॥ १२
 (सु) दुःसह क्षुधा मातें बाधीना निर्जलास ही
 तुक्ष्या मुखवाङ्मयसंभूत-अमृतप्राशनास्तव ॥ १३

(सूत उवाच)

ऐकोनि भूपवचना भगवान् शुकार्य
बोले प्रसंसुनि वृपाप्रति योगवर्य ।
पूजोनि कृष्णचरिते कलिकल्मषम्भ्रें
आरंभितो कथन भागवती आविन्नें ॥ १५

वरी ज्ञाली सिद्ध बुद्धि तुक्षी राजर्षिसत्तमा ।
वासुदेवकथेठाईं ज्ञाली निष्ठा जयास्तव ॥ १४
वासुदेवकथाप्रश्न त्रिविधा पूत तो करी ।
वक्त्याला प्रुच्छका श्रोत्यां हरीपादोदकापरी ॥ १६

* * *

कंस देवकीन्या आठव्या कन्येला मारतो तो प्रसंग—(अ. ५)

उठे विवहल शश्येचा ‘तो काल मज’ हे वदे ।
सूतीगृहा ल्वरं गेला अटखले मुक्तकेश की ॥ ३
करुणा ये असें बोले त्या बंधुप्रति देवकी ।
तुसीं हे सून कंसा रे ये कन्येस नको वधू ॥ ४
बहूत मारिलीं बाळे माझीं बंधू सुतेजसें ।
दैवेशप्रेरितें त्वां रे हें कन्या एक दे मला ॥ ५
धाकटी मी स्वसा तुक्षी हतपुत्र सुदीनसी ।
सेवटील प्रजा हे तूं द्याया आहेस योग्य रे ॥ ६
हातीं घेऊनि कन्येला दीनवाणी रडेतसे ।
तैं स्वसेला निखंदूनि कन्या हीरुनि घे नृप ॥ ७
स्वार्थमूळें स्नेहहीन कंस पार्यीं धरूनि तैं ।
तत्कालोत्पन्नही बाळा शिळेवारिच आपटी ॥ ८
त्याचे हस्तास्तव तदा उद्धनी अंतरिक्षगा ।
देवी दिसे अष्टमुजा सायुधा हरिची स्वसा ॥ ९

.....

बहू विस्त ज्ञाला तो देवीचें वाक्य ऐकुनी ।
देवकीवसुदेवातें सोहुनी कंस बोलिला ॥ १४

भावोजी हो हे स्वसे गे म्यां कूरे राक्षसापरी ।
 मारिलीं बालके फार तुम्हां श्रमहि दीधले ॥ १५
 दाका शोक महाभागा सुर्तीं प्राचीन भोगिले ।
 न यकत्र सदा प्राणीं दैवाधीन वसेति की ॥ १७
 भुवि पार्थिव वस्तू ह्या जैस्या उप्जेत नासती ।
 नसे हा चेतन तसा निर्विकार सदा असे ॥ १८
 तस्मात्स्वसे शोक नको बाळे म्यां मारिलीं जन्ही ।
 त्वत्सुर्तीं भोगिलीं कर्मे सर्वीं प्रारब्ध भोगिजे ॥ २०
 बंधास्तव तयां सोडी दुर्गाविचन मानुनी ।
 देवकीवसुदेवाला दाखवीं स्नेह आपुला ॥ २३
 देवकीवसुदेवाहीं प्रसन्नत्वे सुभाषिती ।
 आज्ञापिला कंस तेब्हा जाय तैं स्वगृहाप्रति ॥ २७

* * *

भाषेच्या दृष्टीने विशेष लक्षात ठेवण्याजोगे शब्दप्रयोग वरील उताऱ्यात ठळक ठशांत छापले आहेत. विशेषतः ‘वसेति’, ‘करेति’, ‘उपजेति’, ‘रडेतसे’ असे ‘ए’ कारयुक्त क्रियापदाचे प्रयोग या काव्यांत फार आढळतात. त्याचप्रमाणे ‘स्तव’ या अव्ययाचा उपयोगहि लक्षांत ठेवण्याजोगा आहे.

हे एका ग्रंथाचें दिग्दर्शन झाले. दुसरा ग्रंथ म्हणजे मध्वाचार्यच्या ‘महाभारततात्पर्यनिर्णय’ नामक ग्रंथाचा मराठी अनुवाद होय. हाहि ‘मळारी अंग्राजी’ नेच केलेला असून भागवताच्या अनुवादाप्रमाणेच समवृत्त समक्षोकी आहे. मात्र समक्षोकीचा निर्विध भागवतांतल्या इतका कडक पाळलेला नसून कोठे कोठे एका क्षोकास दोन अगर अधिक क्षोक व लहान वृत्ताच्या रूपान्तरास मोठें वृत्त वापरलें आहे. बाकी एकंदर सर्व रचना वर वर्णिलेल्या भागवताच्या टीकेप्रमाणेच आहे. हाहि ग्रंथ संगूण उपलब्ध नाही हें मागे सांगितलेंच आहे. तथापि जवळजवळ दोनतृतीयांश भाग उपलब्ध असून गहाळ झालेला भाग त्या मानाने थोडा आहे ही आनंदाची गोष्ट होय. मूळ ‘भारततात्पर्यनिर्णय’ ग्रंथांत पहिल्या तीन

अध्यायांत सर्व शास्त्रार्थीचा निर्णय, सर्गानुसरै प्रादुर्भावनिर्णय वैष्य आले आहेत. पुढे अ. ४ ते ९ यांत रामावताराची कथा वर्णन केली आहे. १० व्या अध्यायांत व्यासावताराची कथा असून ११ व्या अध्यायापासून ग्रंथाच्या शेवटापर्यंत भारतांतील कौरव पांडवांचे कथानक स्वतःच्या शब्दांत सांगितले आहे. मळारीच्या अनुवादात हाच सर्व विषय जशाचा तसा आला आहे हे सांगणे नकोच. तो स्वतःच एका अध्यायाच्या शेवटा पुढील उद्धार काढतो.

मलारि सजनालार्गी माझाष्ट्रप्राकृतोत्तरी ।
तोचि भावार्थ छंदाने सांगे श्लोकोत्तरी ॥

आणखी आठव्या अध्यायाच्या शेवटी—

तीर्थाहूनिहि पावना विरचिली आनंदतीर्थी कथा
आनंदप्रद सजना अतिशये हे युद्धकाडस्थिता ।
ते केली पुरती यथामति महाराष्ट्र (कली ?) या जना
मळारी विनये करून करितो विज्ञास विज्ञापना ॥

असो. याप्रमाणे वैष्णव-वाङ्ग्याचे महाराष्ट्रास आजपर्यंत अज्ञात असलेले दालन थोडेवहुत आज खुले केले आहे. गेल्या तीस चाळीस वर्षांत अनेक विद्वान् संशोधकांनी महाराष्ट्रवाङ्मयाचीं अनेक अज्ञात असलेली दालने शोधून काढून सामान्य जनसमाजास खुली केली. तथापि वैष्णव-मताच्या ग्रंथांचे एक दालन महाराष्ट्र सरस्वतीच्या प्रासादात असेल अशी शोकाहि कोणा संशोधकास आली असल्याचें दिसत नाही. वैष्णवमताचे जे कांही ग्रंथ पूर्वी झाले असतील ते सर्व अज्ञातच राहिले आहेत. त्यांपैकी कियेक नष्टहि झाले असतील, कियेक कोनाकोपन्यांत कुजत पढून नष्ट होण्याच्या मार्गाला लागले असतील. सुदैवाने आता हे दोन ग्रंथ त्रुटित अवस्थेत का होईना पण उपलब्ध झाले आहेत. कोणीं सांगावें, अशाच कांही चमत्काराने हे दोन्ही ग्रंथ संपूर्ण अवस्थेतहि हाती येतील ! कदाचित् आणखी दुसरे वैष्णव ग्रंथहि उजेडांत येतील ! ज्यांना ज्यांना महणून आपल्या जुन्या वाङ्ग्याची आस्था आहे त्यांनी यासाठी खटपट व शोध मात्र अवश्य केला पाहिजे. या सापडलेल्या दोन ग्रंथांचें-वृत्तें, भाषाशैली,

व्याकरणशास्त्र, भाषाविकासशास्त्र ह० शास्त्रांच्या दृष्टीने—परीक्षण होणेहि अवश्य आहे; परंतु तसें करण्याची वेळ अजून आली नाही. कधी काळीं हे ग्रंथ प्रकाशित करण्याचा योग येऊन त्यांचा सूक्ष्म अभ्यास करण्याचा प्रसंग प्राप्त झाला तरच ही गोष्ट घडणारी आहे. तूत ज्यांन्या कृपेमुळे हे दोन्ही ग्रंथ महाराष्ट्रसमाजास जात झाले त्या श्रीसत्यध्यानतीर्थ यतिवर्यांचे उपकार-स्मरण करून लेखणीस विश्रांति देणे हेच योग्य वाटते.

[१९२६ सालच्या सर्वेंवर महिन्यांच्या अखेरीस ' Some unexplored regions of Marathi literature ' या विषयावर मुंबईच्या मराठी ग्रंथ-संग्रहालयांत प्रस्तुत लेखकाने तीन व्याख्याने दिली. त्या व्याख्यानांतील मजकूरच, त्यांत यथायोग्य फेरफार करून, प्रस्तुत लेखमालेच्या रूपाने ' रत्नाकर 'च्या वाचकांस सादर केला आहे.]

— ' रत्नाकर ' एप्रिल १९२७



अनिष्ट वाढमयाच्या उत्पत्तीची कारणमीमांसा

वाढमय आणि नीति यांचा परस्पर संबंध काय असावा याविषयी सध्या बराच ऊहापोह चालू आहे. ‘अनीतिकारक व अश्लील वाढमयाचा प्रसार फार होत चालला आहे,’ असें म्हणून शुद्धतावादी सोवळे लेखक भयचकित मनाने या अश्लीलतेच्या संकटाचें कसें निवारण करावें या विषयीच्या उपाययोजनेत चूर झाले आहेत, तर नीतीचा वाढमयार्शी काही संबंध नाही, कलेची उपासना करण्याकरितां लेखकांनी मनाला इष्ट वाटेल तें लिहावे असें आग्रहाने सागणारे, व खेल तें लिहावे असें साहसी लेखकांच्या उच्छ्रृंखल लेखणीस प्रोत्साहन देणारें तत्व निर्भाडपणाने उपदेशिणारे विवेचकहि पुढे येत आहेत. अश्लील वाढमयाची जी ही लाट सध्या समाजावर आली आहे-निदान आली आहे असें कित्येकांस वाटते-तिच्या कारणांची खरी मीमांसा काय याचा सूक्ष्म व मर्मग्राही विचार केलेला कोठेच फारसा दिसत नाही. गेल्या दोनतीन वर्षांपासून अशा तज्ज्ञाया हीनवृत्तीच्या लेखांची लाट ज्याप्रमाणे महाराष्ट्रावर आलेली दृष्टीस पडत आहे, त्याप्रमाणे सुमारे बारा वर्षांपूर्वीहि अशीच एक क्षुद्र, चटोर आणि पाणचट वाढमयाची लाट महाराष्ट्रसमाजावरून वाहून गेली. १९१० ते १९१५ पर्यंतच्या काळांत सध्या निघताहेत तशाच तज्ज्ञाया मालांचा व मासिकांचा सुकाळ झाला होता व या मासिकांतून आणि मालांतून ‘गोर्धी’ चा, ‘चुटक्यां’चा ‘विनोदी’ (!) लेखांचा ‘कादंबन्यां’चा, ‘चित्रां’चा महाराष्ट्रावर नुसता वर्षाव होत होता. हें त्या वेळचें ‘वाढमय’ देखील तत्कालीन विवेचकांना पोकळ, पाणचट आणि ग्राम्य असें वाढून त्यांनी त्या वेळेस वर्तमानपत्रांतून अशा ‘वाढमया’ विरुद्ध हाकाटीहि केली होती. महाराष्ट्राचे मुप्रसिद्ध कथाकार रा. नारायण हरि आपटे-जे आपल्या ओजस्वी लेखणीच्या

प्रभावाने त्या वेळी नुकतेच वाञ्छयप्रांतांत प्रकाशूं लागले होते—त्यांनी ‘केसरी’ पत्रांत ‘अर्वाचीन चित्रकलेचे स्वरूप’ (केसरी, मे १९१४) या नांवाची लेखमाला लिहून त्या वेळच्या मालामासिकांत येणाऱ्या चित्रांच्या चटोर-पणाविरुद्ध बरीच चरचरीत टीका केली होती. चित्रांप्रमाणेच पाणचट गोष्टी, कादंबन्या व लेख यांच्याकडे हि टीकाकारांची करडी नजर वळली होती. उदाहरणार्थ, ‘एक महत्त्वाची सूचना’, ‘महाराष्ट्रांतील मासिके व माला’, ‘आधुनिक लेखक व त्यांचे लेख’ हे त्या वेळच्या केसरीत (एप्रिल व मे १९१४) आलेले लेख पाहिल्यास विचारी वाचकांकळून त्या वेळेसाहि हीन वासनांना जागृत करणाऱ्या वाढूमयाचा सध्याप्रमाणेच निषेध केला जात होता असें दिसून येते. सामान्यतः १९१४ सालच्या मध्यापासून या पाणचटपणाच्या वाह्यात वाहावत चाललेल्या ओघास ओहोटी लागली व १९१५ च्या सुमारास तो ओघ बहुधा आटून गेला असें म्हणण्यास हरकत नाही. त्यानंतर ही गुप्त झालेली ‘गंगा’ बारा वर्षानंतर पुन्हा १९२२—२३ च्या सुमारास प्रगट झाली ! दाक्षिण्याचें, पवित्रतेचे, ओजस्वितेचे व सर्व पुष्टिप्रद भावनांचे श्राद्ध करण्यास सदैव सज असलेल्या वाढूमय-प्रांतांतील ‘भटा’ ना ही मोठी सिंहस्थ पर्वणीच आली ! त्यानी आपला व्यवसाय किती उल्लासाने व तत्परतेने सुरु केला हैं सर्वोस दिसतच आहे. पूर्वीप्रमाणेच ‘मालां’ची निपज फारच मोळ्या प्रमाणावर होत आहे. पूर्वी मालाच्या जोडीला मासिके असत. आता मासिकांच्या ऐवजी साताहिके झळकत आहेत. हैं एक प्रगतीचे पाऊल (‘वाकडे’ की सरळ !) पुढे पडलेले आहे असे कोण म्हणार नाही ? पण असें कां व्हावें ? अशा कोणच्या पूर्वाच्या कारणाचा प्रभाव आजहि लागू झाला आहे, की त्या पूर्वाच्या काळी दिसून आलेल्या आनिष्ट प्रवृत्तींची पुनरावृत्ति आज होत असलेली दृष्टीस पटावर्वी ? ही अश्लीलतेची एक प्लेगासारखी किंवा मरी आईसारखी ठराविक अवकाशाने वाढूमयाच्या प्रदेशावर येणारी रोगाची साथ आहे की काय ? कांही नियमित वर्षांनी वाढूमयक्षितजावर उगवणारा हा एखादा अवलक्षणी धूमकेतु आहे, की केव्हा तरी मधून मधून होणारा अनर्थकारी उल्कापात आहे ?

वाढूमय हैं समाजाचें प्रतिचिन्त आहे. समाजाचे विचार, त्याच्या भावना, त्याच्या कल्पना, त्याच्या हालचाली, त्याच्या चलवळी या सर्वांचा भाषेमध्ये

उद्गाररूपाने उठलेला ठसा म्हणजेच वाङ्ग्य होय. तें नेहमीच अत्यंत जिव्हाळ्याच्या धाग्यांनी समाजादीनी निगडित झालेले असतें. समाजाच्या समष्टिरूप मनामध्ये किंवा त्यातील कोणाहि व्यक्तीच्या व्यष्टिरूप मनामध्ये कोणतेहि विचार प्रबल झाले, की ते वाङ्ग्यरूपाने बाहेर पडल्याखेरीज राहात नाहीत. वाङ्ग्य हा शब्द येथे अर्थात् त्याच्या धात्वर्थाने म्हणजे ‘जें जें वाक्स्वरूपाने प्रगट होतें तें’ अशा अत्यंत व्यापक अर्थाने वापरलेला आहे. समाजाच्या जीवनाचा अंशान् अंशा अशा वाङ्ग्यांत प्रतिविवित होत जातो ही गोष्ट सहज पटणारी आहे. अर्थात् समाजाचा इतिहास अत्यंत सूक्ष्मपणे ज्याला अभ्यासावयाचा असेल त्याला या वाङ्ग्यासारखे विश्वसनीय व विस्तृत दुरुरें साधन नाही. याच्या उलट वाङ्ग्याच्या विकासाचे व त्याच्या स्थित्यंतराचे सोपपत्तिक ज्ञान करून ध्यावयाचें असल्यास त्यास तत्कालीन समाजाच्या इतिहासासारखे साहाय्य दुसरीकळून कोठून मिळणें शक्य नाही.

वाङ्ग्य हा शब्द आपण वर अत्यंत व्यापक अर्थाने योजिला आहे. तेच्हा त्याचें ‘चिरंतन वाङ्ग्य’ व ‘तात्कालिक किंवा क्षणभंगुर वाङ्ग्य’ असे दोन विभाग केले पाहिजेत. पैकी पहिला विभाग उच्च गुणानी मंडित असलेल्या चिरकाल टिकणाऱ्या वाङ्ग्याचा होय. समाजातील विचारवान्, बुद्धिमान्, प्रतिभावान् व व्यासंगी अशा लेखकांनी निर्माण केलेले वाङ्ग्य तें या पहिल्या विभागांतील चिरंतन वाङ्ग्य होय. हें वाङ्ग्य निर्माण करणाऱ्या लेखकांचे विचार व त्याच्या भावना क्षणिक नसतात. त्याचे विचार गंभीर, स्थिर व दीर्घकालपरिपक्व असल्यामुळे त्यानी निर्माण केलेल्या वाङ्ग्यांत एक प्रकारची शाश्वतता दिसून येते. अशा उच्च दर्जाच्या वाङ्ग्यांत विचाराचें व प्रवृत्तीचें स्वाभाविक व सावकाश विकसन झालेले दिसून येतें. या वाङ्ग्याचें अथवा सारस्वताचें स्वरूप उदार, ललित व धमिजात असें असतें. समाजाच्या मनावर शाश्वत व हितकर असा परिणाम करण्याचें सामर्थ्य या वाङ्ग्याचें असतें.

उपर्युक्त चिरंतन वाङ्ग्याखेरीज बाकी जें जें भाषेत बोलले अगर लिहिले जाते तें सर्व तात्कालिक किंवा क्षणिक वाङ्ग्य होय. चिरंतन वाङ्ग्याची प्रवृत्ति फार करून पुस्तकरूपाने प्रगट होण्याची असते, तर हें तात्कालिक

वाढ्य बहुधा वर्तमानपत्रांतून व इतर नियतकालिकांतून प्रसिद्ध होते. राष्ट्रपुरुषाच्या मनावर शाश्वत परिणाम करण्याची या वाढ्याची शक्ति नसते. परंतु तात्कालिक परिणाम मात्र अशा वाढ्याचा शाश्वत वाढ्यापेक्षा आधिक शालेला दिसून येतो. या वाढ्यांतील विचारांचे, प्रवृत्तींचे व रचनाप्रकारांचे स्वाभाविक व सावकाश विकसन झालेले नेहमी दिसून येतेच असे नाही. एकदम उसळीसरशी एखादा नवीन प्रकार किंवा एखादी दूम वाहेर येते व ती लोकांना आवडली असे यत्किंचित् चिन्ह दिसताच तशा तन्हेचे लिखाण भराभर वाहेर पडू लागते. चिरंतन वाढ्य हे समाजातील विचारी लोकांच्या गंभीर व शाश्वत भावनांचे प्रतिविव असते, तर तात्कालिक वाढ्य हे समाजातील उत्तान खळबळींचे व दैनंदिन व्यवहारांचे चित्र असते.

तेव्हा वाढ्य हे समाजाच्या जीवनाचे चित्र आहे, हा सिद्धान्त लक्षांत घेतला व चिरंतन वाढ्य आणि तात्कालिक, अस्थिर वाढ्य या वाढ्याच्या दोन्ही प्रभेदांचे वर वर्णिलेले स्वरूप लक्षांत घेतलेले, म्हणजे वाढ्यविषयक प्रश्नांचे खरे उत्तर कोठे पाहावयाचे हे स्पष्टपणे लक्षांत येईल. तात्कालिक वाढ्य व चिरंतन वाढ्य ही दोन्ही समाजाच्या विचारभावनाची व हालचाली-चळवळीची प्रतिविव असतात. अर्थात् वाढ्याच्या इतिहासांत घड्हन आलेल्या, आपल्यास इष्ट किंवा अनिष्ट वाटणाऱ्या स्थित्यंतरांचे खरे कारण शोधावयाचे असल्यास तत्कालीन समाजाच्या इतिहासाकडे आपणांस वळलेले पाहिजे. असें न करतां, अनिष्ट वाटणाऱ्या गोर्झीविषयी नुसता आक्रोश केला, थोडीवहुत हुलढ करून चार ठिकाणी चार ठगाव पसार केले तर तेवढ्याने कार्यभाग होईल असे नाही. खरी कारणमीमांसा झाल्यानंतरच विनचूक उपाययोजना होऊ शकते, या सामान्य सिद्धान्ताकडे या बाबतीत दुर्लक्ष करून चालावयाचे नाही.

कोणत्याहि समाजाच्या किंवा राष्ट्राच्या जीवनांत तीव्र खळबळीचे, उत्साहाचे आणि क्षोभाचे प्रसंग मधून मधून येत असतात. विशेषतः आपण सध्या ज्या स्थितींत आहों त्या स्थितींतल्या राष्ट्रावर असले उच्च ध्येयाच्या प्रातीसाठी घडपड करण्याचे प्रसंग विशेषच येत राहणार हे उघड आहे. अशा प्रसंगी राष्ट्राच्या वीर्यांचे, उत्साहांचे, दमदारपणांचे, स्वार्थत्यागांचे

व इतर अनेक उदात्त गुणांचे जै प्रदर्शन होतें, त्याने स्वर्गीचे देव देखील राष्ट्राचा हेवा करू लागतात. जितके जितके संकटांचे दडपण अधिक, जितकी जितकी दास्याची शृँखला अधिक आवश्लेली, तितका तितका राष्ट्रांतील लोकांना नेट अधिक करावा लागतो. अशा प्रसंगी राष्ट्राचे सर्व सर्व विचार, त्याच्या सर्व भावना व शक्ति त्या एका दास्यविमोचनाच्या प्रयत्नांत एकवटतात. उच्च ध्येयासाठी निकराचे प्रयत्न करण्यांत त्यांची इतकी एकतानता होते, की त्यांस दुसरें काही दिसत नाही, कळत व ऐकूंहि येत नाही. राष्ट्रांतील सर्व बुद्धिमान् व भावनाप्रधान कार्यकर्ते या उद्धाराच्या प्रयत्नांत सामील होतात व सर्वत्र त्याच कार्याची घोषणा होत असते. अर्थात् अशा वेळी निर्माण होणारे वाञ्छय ओजस्वी व स्वातंत्र्याच्या, शौर्यवीर्याच्या कल्पनांनी भरलेले असते. परंतु अशा तज्ज्ञेची भावनोद्रेकाने एकतान झालेली राष्ट्राची क्षुब्ध स्थिति फार वेळ टिकून राहत नाही. क्षुब्धतेचा पारा काही एका अंशापर्यंत वर चढत जातो; परंतु तेथेच तो स्थिर न राहतां लवकरच तो उतरूं लागतो. राष्ट्राच्या सामर्थ्याची पराकाष्ठा होऊन प्रयत्नांचा कडेलोट झाला, अशा वेळेस जर फळ दृष्टीस पडले नाही तर कार्यकर्त्या लोकांच्या सेनेचा धीर एकदम खचतो व तेथून पुढे एकदम भयंकर वेगाने पिछेहाटीस मुरुवात होते. सार्वजनिक चळवळ एकसारखी पुष्कळ वेळपर्यंत चिकाटीने करावयाची माहीत नस-लेल्या आपल्यासारख्या राष्ट्रांत तर ही उद्वेगकारक पिछेहाट फारच लवकर सुरु होते. त्यांतून आमच्या देशांतील सार्वजनिक चळवळ प्रथमपासूनच व्यक्तिप्रधान असल्याने चळवळीतील पुढारी व्यक्ति कांही कारणाने नाहीशी झाली अगर तिने माघार घेतली, की सर्वच डोलारा एकदम कोसळून पडतो. अशा रीतीने फळप्राप्ति न होता चळवळीची वाताहत झाली म्हणजे तिचे परिणाम राष्ट्रावर फार शोचनीय होतात. सर्व राष्ट्र दमांत उलझून पडतें. कोणतेहि सार्वजनिक कार्य पार पाडण्याची शक्ति लोकांत उरत नाही. सर्व लोक-मोठमोठे देशभक्त व पुढारी मानले गेलेले लोकहि-स्वार्थपर व मुखासीन होऊं लागतात. संपत्ति मिळवावी, चैन करावी, मज्जा करावी, जिवाची करमणूक करून कसा तरी काळ कंठावा, यापलीकडे दुसरें कोणतेहि ध्येय राष्ट्रांतील लोकांच्या डोळ्यांसमोर येईनासें होतें. अर्थात्

अशा काळी सामान्य जनसमाजाचे मन हलक्या दर्जाच्या व गालिच्छ करमणुकीकडे वळतें व गालिच्छ वाढमयाची उत्पत्ति याच काळांत झापाळ्याने होऊं लागते. मनुष्याच्या मनाची वृत्ति स्थिर कधी असत नाही; जेव्हा ती ऊर्ध्वगामी नसेल तेव्हा ती अधोगामी व्हावयाची, असा सामान्य नियम आहे. देशोद्धारक चळवळीच्या भरांत सर्वसाधारण जनसमाजाचे मन देखील उच्च भावनांनी क्षुध झालेले असतें. अशा वेळी अत्यंत यःकश्चित् मनुष्यांनी मुद्दा उदात्त कृत्ये केल्याचें आपण ऐकतो त्याचें कारण त्या वेळी त्यांची मने खरोखरीच थोर झालेली असतात, हें होय. परंतु ही वरची ओढ नाहीशी झाली म्हणजे सामान्य असंस्कृत मनुष्यांचे मन एकदम खाली कोसळू लागते. मग तें किती खाली जाईल याचा नेम सांगतां येत नाही.

आपल्या महाराष्ट्राच्या अलीकडच्या इतिहासात अशा तऱ्हेचीं कोणती आदोलने झालीं हे मार्मिक वाचकास स्पष्ट करून सांगण्याची जरुरी नाही. सन १८९५ पर्यंत महाराष्ट्राचें वातावरण सामाजिक सुधारणेने व्यापलेले होतें. याच्या पूर्वी दहा बारा वर्षे सामाजिक सुधारणेचे अनेक प्रश्न निघून त्यांवर वर्षानुवर्षे महाराष्ट्रांतील सर्व कार्यकर्त्याच्या उत्साहाचा व्यय होत झोता. आमच्या अनेक वेडगळ व धातक चाली नाहीशा झाल्याखेरीज आमच्या समाजाचे ढोके वर निघणार नाही अशा भावनेने तळश्व प्रकृतीचे सुधारक समाजावर वाक्शरांचा वर्षांव करीत होते. धर्माभिमानी समाजहि त्या वेळेस चांगलाच जागा झाला असून तो या सुधारकांच्या हळूयास नेटाने प्रस्तुतर देत होता. त्या वेळच्या या अवस्थेचें त्या वेळच्या वाञ्छायांत किती उत्कृष्ट प्रतिक्रिंब पडलेले आपल्यास दृष्टीस पडते! त्या वेळचे वर्तमान-पत्रांतील लेख पाहा, भाषणे पाहा, नाटके पाहा, कादंबन्या पाहा; सर्वांत सामाजिक सुधारणेखेरीज प्रतिपादनाचा दुसरा विषय नाही! सन १८९५ पासून ही स्थिति बदलून लागली व सार्वजनिक खळवळीचा गुरुत्वमध्य समाजसुधारणेकडून राजकीय चळवळीकडे सरकूं लागला. सन १८९५ सालीच आगरकर वारले व टिळकांनी सुधारणाविषयक रणधुमार्ठीतून आपले अंग सोडवून घेतलें. यानंतरचा १८९५ ते १९०८ हा तेरा वर्षांचा अवधि म्हणजे टिळकांच्या कर्तव्याचा माध्यान्हकाल होय. या काळांत

अर्थात् सन १८९५ ते १९०८ या काळात निर्माण झालेले वाढाऱ्यकशा तन्हेचे असेल याची कल्पना वर दिलेल्या वृत्तान्तावरून सहज करतां येईल. देशभक्तीच्या उदात्त भाववेशी झालेला महाराष्ट्राचा तो पहिला प्रीति-समागम होता. त्याची उत्कटता, गाढता व निर्मलता कोणास वर्णन करता येईल? त्या वेळचे लेखक, वक्ते व कार्यकर्ते जगताच्या वस्तुस्थितीच्या मर्यादांसं विसरून जाऊन जणूं काय अंतराळांतच विहरत होते! एकंदर परिस्थिति काय आहे, बँधने किती निंबिड आहेत, आपली दुर्बलता किती प्रचंड आहे, वगैरे गोष्टीच्या अजमास येण्याजोगी त्यांची मनःस्थिति नव्हती. आज बूर लोकानी इंगिलिश सेनेस मेटाकुटीस आणून ब्रिटिश साम्राज्याचा ठाव पाहिला, उद्या जपान विजयी झाला, परवा रशियांत क्रांतिकारकांची हूल उठली, वगैरे हकीकती ऐकून त्यांची मने कांही विलक्षण स्वप्रसृष्टीत दंग झाली होतीं. अशा कल्पनामय परिस्थितीत देशभक्तिप्रेरित वाढाऱ्य त्या वेळी अतोनात उत्पन्न होत होते. वर्तमानपत्रांची संख्या खूप वाढली

होती व त्याचा खपहि पुष्कळ वाढला होता. कविता, पोवाडे, देशभक्तांची चरित्रे, स्थदेशी, बहिष्कार, स्वराज्य इत्यादि विषयांच्या विवरणाने भरलेली पुस्तके व चौपडींहि पुष्कळच प्रसिद्ध होत होती. या काळांतील बहुतेक लिखाण अर्थात् तात्कालिक स्वरूपाचै होते व ते आजला नष्टहि झाले आहे. परंतु त्यातील पुष्कळसा भाग, विशेषतः टिळक, परांजपे, सावरकर व खाडिलकर यांचे लिखाण चिरंतन वाङ्मयांत अग्रमान संपादील असेहि आहे. चिरंतन असो अगर तात्कालिक असो, त्या वेळेस निर्माण झालेल्या वाङ्मयांत एक प्रकारचे ओज दृष्टीपट ठेवले. प्रणयाचा पाणचटपणा, दुर्बलपणा, ग्राम्यता इ. दोष त्यांत दिसून येत नाहीत.

राष्ट्रीय चळवळीच्या तीव्रतेचा पारा अशा रीतीने १९०८ सालापर्यंत एकसारखा वर चढत होता व राष्ट्रप्रेमाकित ओजस्वी वाङ्मयाची निपज वाढल्या प्रमाणावर होत होती. अशा शिरीत १९०८ च्या जूळेत सरकारने एकदम टिळकांस उच्चदून मंडाले येथे नेऊन ठेवले. आणखी कांही पुढाऱ्यांस त्याच सुमारास शिक्षा झाल्या. झाले ! आमच्या व्यक्तिप्रधान चळवळीचे तेब्हाच पेकाट मोडले. तेरा वर्षे जिवाची तमा न धरता अटोकाट परिश्रमाने रचीत आणलेला विभु एका वर्षात पार ढासळून गेला ! आतापर्यंत लेखणीस वाटेल तशी दडपीत असलेल्या देशभक्त चमूची तर एका क्षणांत वाताहत होऊन गेली. सारांश, ओजस्वी वाङ्मयाच्या निर्मितीचे चक्र एक-दम बंद पडले. इकडे समाजहि पुढाऱ्याच्या अभावी हतवीर्य व हतप्रभ होऊन वसला. त्याला एक प्रकारची शिथिलता, एक प्रकारची ग्लानी आल्यासारखी झाली व काही काळाने ‘सुखं च मे, शयनं च मे’ अशी त्याची वृत्ति होऊन वसली.

तेरा वर्षांच्या एकसारख्या चळवळीने व वर्तमानपत्रांच्या फैलावाने या समाजाची वाचनाची भूक मात्र पूर्वीपेशा फार वाढली होती. जेथे पोस्ट ऑफिसमुद्दा नाही, अशा खेडेगावी देखील वाचनालये स्थापन होऊन त्यांत भाला, काळ, इ. वर्तमानपत्रे आणविण्यांत येत असत ही गोष्ट पाहिल्याचे प्रस्तुत लेखकास स्मरते आहे. देशभक्त चमूची वाताहत होऊन ओजस्वी वाङ्मयानिर्मितीचे चक्र बंद पडले, समाज हतप्रभ झाला, उच्च ध्येयावरून त्याचे मन उडाले, अशा स्थिरीत ही वाढलेली वाचनाची भूक शमविण्यास

कशा प्रकारचे वाढ्य पुढे आले असेल हे सांगावयास नकोच. तीव्र क्षोभाच्या चळवळी एकदम बंद पडल्या असता समाजाचे मन दुर्बल व लुळे होऊन क्षुल्क, पोकळ व पाणचट वाढ्यांत रम्य लागते. तशीच या वेळेला स्थिति झाली. मनोरंजनपर अशी जीं मासिके पूर्वीपासून चालू होतीं तीं या वेळेस एकदम पुढे आली. दोन तीन वर्षांतच त्याची इतकी भरभराट झाली की त्यांनी आपले आकार वाढविले, पृष्ठे वाढविलीं व आपले स्वतःचे छापखाने काढले. यांची भरभराट पाहून यांच्या अनुकरणाने इतरहि अनेक मासिके निघालीं. या मासिकाच्या मागून ‘माला’ निघाल्या व सर्वत्र गचाळ, पांचट व चटोर मजकुराचा पूर लोटल्यासारखा झाला. सन १९१४ सालापर्यंत हा प्रकार एकसारखा वाढतच गेला. त्या वेळी या माला-मासिकांनी कसा प्रलय मांडला होता, याचे मार्मिक वर्णन एका तत्कालीन लेखकाने केलेले येथे थोडेसे उतरून घेतल्यास अनाठार्यी होणार नाही.

“ महाराष्ट्रीय मासिककर्त्यांचें उच्च ध्येय म्हणजे विषयी प्रेमाच्या गोष्टी हेच होय. विषयी प्रेमविषयक मासिकाचा फैलाव जारीने होत आहे, हे पाहून गेल्या ४६ महिन्यात प्रेमी मालांचा जो सुव्युक्ताट झाला आहे तो सागतां पुरवत नाही. मुंबईसारख्या टिकारीं Cinematograph किती आहेत व त्यांपासून दर आठवड्यास कसकशा प्रकारचे न भूतो न भविष्यति अशा प्रकारचे किती चित्रपट दाखविण्यांत येतात; सर्व सिनेमाकंपनीची हृदांगिले गोळा करावीत, वाटेल तेवरीं कथानके त्यातून ध्यावीत, वाटेल तशी नांवे घुसद्धन लेखक ‘सरस्वतीकंठमाणि’ सारखी प्रचंड नांवे दफ्पून मन मानेल तशा गोष्टी छापाव्यात असा प्रकार चालला आहे ! मुंबईस तर मालांची साथच आल्यासारखी दिसते.

“ वाढ्याची मनोभावे सेवा करावी ह्या हेतूने आज मासिके-माला निघत नाहीत; तर अशी चटोर मासिके काढ्यन पैसे कमविण्याचा हा एक धंदाच होऊन वसला आहे.”

केसरी, ता. १९१५।१४

पाणचट वाढ्याचा फैलाव याप्रमाणे जारीने चालू असतांनाच १९१४ च्या जूनमध्ये टिळ्क सुटले. लवकरच

उदिते भास्करे क्वापि गम्यते तिमिरोत्कैः ।

तेजस्त्विनमनालोक्य प्रभवन्ति मलीमसाः ॥

या न्यायाने या पाणचट माला-मासिकांचा नष्टाश होऊन गेला. टिळ-कांच्या धडाडीच्या राजकीय चळवळीने पुनः एकवार सर्व महाराष्ट्र गजबजून गेले. ही नवीन निघालेली ‘होमरूल’ची चळवळ पूर्वीच्या चळवळीसारखी ध्येयवादी, अंतराळांत विहार करणारी, उदात्त कल्पनांनी स्फूरलेली, अशी नव्हती. अर्थात् या राजकीय चळवळीने उदात्त व स्फूर्तिदायक असे वाढ्याय फारसे निर्माण केले नाही. तथापि टिळकांची धडाडी व प्रेरकशक्ति या चळवळीच्या पाठीमागे असल्यामुळे तिने महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे वेधून घेऊन पाणचट वाढ्यायास खो देण्याचे काम उत्कृष्ट रीतीने बजावले. जनसमाजाची मनःस्थिति गंभीर होऊन त्याचे लक्ष क्षुल्क वाढ्यायावरून उड्हून जाण्यास दुसरे एक मोठे कारण झाले. सन १९१४ सालीच महायुद्ध सुरु झाले व लहान-थोर, अज्ञ-सुज्ञ, सर्व लोकाचे डोळे त्याकडे लागले. युद्धामुळे राहणी महागाईची होऊन जीवनकलहे तीव्र झाला. शिवाय कागद व छपाईची साधने अनेक पर्टीनी महाग होऊन तुटपुंज्या सामग्रीवरती चाललेला हा मालामासिकाचा धंदा राम म्हणण्याच्या बेतांत आला. पुढे सन १९१८ साली लढाई संपली, तरी देखील लढाईचे जाचक परिणाम नंतर दोन तीन वर्षे जाणवत होतेच.

सन १९१८ सालापासून हिंदुस्थानाच्या राजकारणांतील एका नवीन युगास सुरुवात झाली असे म्हणण्यास हरकत नाही. रौलटकमिटीचा रिपोर्ट व डॉपशाहीच्या कायद्यांची विले पुढे आली तेब्हापासून देशांतील ‘न भूतो न भविष्यति’ अशा प्रचंड खळवळीस सुरुवात झाली. या वेळेपासून आखिल भारतीय राजकारणाची धुरा गांधींनी आपल्या खाद्यावर बेतली. तेथून पुढे तीनचार वर्षे देशामध्ये आसेतुहिमाचल केवढी जागति झाली, काय काय अघादित बनाव घड्हून आले, किती एकतानतेने राष्ट्राने स्वदास्यविमोचनाचा प्रयत्न केला, वगैरे गोष्टी येथे नव्याने सांगण्याचें प्रयोजन नाही. या सर्व चळवळींत महाराष्ट्राने भाग घेतला होताच. अर्थात् या विलक्षण क्षोभाच्या समयास अनुरूप अशी गंभीर वृत्तिच सर्व समाजाची बनली असल्याकारणाने अश्लील वाढ्यायास आपले ढोके वर काढावयास अवसर मिळाला नाही.

समाजाच्या वृत्ति क्षुब्ध झाल्या असतील अशा वेळेस प्रत्येक व्यक्ति एक-सारखी नोंदीस तास क्षुब्ध मनःस्थिरीतच असते व मनोरंजक वाढ्य कोणीच वाचीत नाही असें म्हणण्याच्या भावार्थ नाही. तथापि एकंदरीने लोकांची वृत्ति नेहमीपेक्षा अधिक गंभीर झाल्यामुळे मनोरंजक वाढ्य इतर वेळेहीतके त्या वेळेस पसंत पडत नाही, व जी चळवळ त्या वेळी जोरांत असेल तिच्यासंबंधीचेच वाढ्मय वाचण्याकडे लोकाचें विशेष लक्ष लागल्याकारणाने निवळ मनोरंजक किंवा अश्लील अगर पाणचट वाढ्मयाच्या फारसा प्रसार होऊं शकत नाही. असो.

पूर्वी टिळकांनी प्रेरिलेल्या चळवळीचा सरतेशेवरीं जो प्रकार झाला, तोच प्रकार चौदा वर्षांनंतर गांधींच्याहि चळवळीचा झाला. १९२२ च्या मार्चमध्ये गांधींना अटक होऊन शिक्षा झाली, त्याबरोबर 'असहकारिता' या नांवाने जिला ओळखण्यांत येते त्या देशांतील प्रचंड खळबळीच्याहि एकदम शेवट झाला. फलप्राप्ति न होतां अशा राष्ट्रक्षोभांचा शेवट झाला म्हणजे त्यांचा परिणाम सामान्य समाजाच्या मनावर काय होतो, याचें वर्णन मागे केलेच आहे. तोच परिणाम या प्रसंगीहि झाला. समाजाचे मन दुर्बल हताशा व निर्विर्य झाले. गंभीर, उदात्त कृत्ये तर राहोच, परंतु असे विचारहि त्यास नकोसे झाले. अशा वेळी तळीरामाप्रमाणे अश्लील वाढ्याच्या मद्याचा प्याला हळूच पुढे करणारे लोक निघतातच. ग्राम्य गोष्टी व कादंबन्या, खटल्यांच्या अश्लील वार्ता, किळसवार्णी कुमांडे व लाथाळ्या वैगेरे गोष्टीनी भरलेली सासाहिंके, नियतकालिके व माला हीं बेसुमार बाहेर पडूं लागलीं. गेली चार पांच वर्षे हा प्रकार कसकसा चालला आहे व यामुळे पुष्कळशा विचारी विद्वानांस मोठा उद्देश प्राप्त होऊन ते कसे फिकिरींत पडले आहेत हें आपण सर्व पाहतच आहोत.

पूर्वी सन १९१० ते १९१५ या काळांत जें हलक्या दर्जाचें वाढ्मय उत्पन्न झालें व सध्या सन १९२२ पासून जें होत आहे त्याच्या स्वरूपांमध्ये थोडा फरक आहे. पूर्वीचे वाढ्मय फारकरून अश्लील नसे. पोकळ व कृत्रिम प्रणयाचा पाणचटपणा मात्र त्यांत पुष्कळ असे. परकी समाजाच्या चालींवरून घेतलेला मूर्खेपणाचा प्रणय घोळून घोळून वर्णन करण्यांतच त्या वेळच्या लेखकांना धन्यता वाटत असे. परभाषांतील हीन कादंबन्यांचीं

हीनतर भाषांतरे करण्याकडे त्या काळीं फार प्रवृत्ति असे. जेथे भाषातर नसे तेथे सर्व कथानकांत व पात्रांत बायकीपणा, छनोरपणा आणि विषयी प्रेम हें भरलेले दिसत असे.

अलीकट्टचे हलके वाङ्मय यापेक्षा अधिक साहसी, अधिक निघोर व अधिक व्रहकलेले आहे. सच्छील आणि सदभिश्चीच्या माणसाच्या अंगावर काटाच उभा राहील अशा तप्हेचीं बेफाम वर्णने या वाङ्मयांत सापडतील. स्त्री-पुरुषसंबंधांतील जितका अवर्ण भाग म्हणून मानलेला आहे, तितक्याचे वर्णन या वाङ्मयांत केलेले सांपडेल. नीचतम कृत्याचे ती प्रत्यक्ष घडत असतांना केलेले वर्णन येथे दिसून येईल. शिवाय आणखी एक नवी दूप यांच्यांत निघालेली दृष्टीस पडते. नाना तप्हेचीं कुभाडे रचून परस्परांत बेसुमार लाथाळी करण्याची एक विलक्षण हौस या लोकांत उत्पन्न झालेली दिसते. यांतहि अर्थात् सदभिश्चीस फाटा मिळालेला असतोच. रकाने भरून काढण्याकरितां परस्परांत नित्य भांडणे करण्याचा संकेत करूनच हे लोक पत्रे काढतात की काय असाहि संशय यावरून कोणास येईल. आणखीहि एक मुत्सदेगिरीचा डाव या पत्रकर्त्त्यांनी योजिलेला दृष्टीस पडतो. राजकारणाविषयी अत्यंत जागरूक असत्याचा, देशहिताविषयी कळकळ बाळगण्याचा व कोणत्या तरी एखाद्या पक्षास अनुसरून गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्याचा देखावा ही पत्रे प्रथमपासून सुरु ठेवतात. या युक्तीने एका दगडाने तीन चार पक्षी मारल्याचे श्रेय लाभते. भारदस्तपणाचा आवधालतां येतो, निर्भीड चर्चेच्या नांवाखाली नावडत्या व्यक्तींची कृत्स्तपणे निंदा करावयास सापडते आणि आवडत्या व्यक्तींचा जयघोष करावयास सापडतो.

तात्पर्य, पूर्वीच्या एका अनुभवानेच जणू काय या वाङ्मयाचे निर्माते आपल्या धंद्यांत अधिक वाकबगार झालेले दिसून येतात. त्यांच्या कार्यांचा पसारा अधिक वाढला आहे, माल अधिक सफाईदार व भपकेदार निर्धूलागला आहे व मालाच्या तप्हाहि वाढल्या आहेत.

दोन्ही काळांतल्या वाङ्मयांत दिसून येणाऱ्या या फरकाला समाज-स्थिरीतील फरकहि कारणीभूत झाला आहे. वाचावयास येणारा साक्षर समाज चौदा वर्षांपूर्वीच्या काळापेक्षा हळी फारच वाढला आहे. पूर्वी

जितका समाज साक्षर होत असे, तितका बहुतेक बन्याच्या वरच्या दर्जांचे शिक्षणहि घेत असे. सध्या, पूर्वीपासून शिक्षणाचा संस्कार मुळीच नसलेला परंतु अलीकडे साक्षर बनलेला व साक्षरतेपलीकडे फारसे शिक्षण न घेतलेला असा समाज फार वाढला आहे. गिरण्यांतील कामकरी, ओँझे वाहणारे व वाहने हाकणारे मजूर, नापित, चर्मकार, रजक, आचारी, पाणक्ये, वाढपे वगैरे समाज अशा तऱ्हेचा होय. या समाजाची अभिसृचि साधारणतः असंस्कृत व ग्राम्य असते. पूर्वीच्या काळापेक्षा सध्याच्या काळांतल्या हल्क्या वाढूमयांत साहसी गलिन्छपणा अधिक वाढला आहे, याने प्रमुख कारण चांगल्या वाञ्छयाची कल्पनाहि नसलेला हा अल्पशिक्षित वाचकवर्ग फार वाढला आहे हे होय. सुशिक्षित मानला गेलेला समाजहि या वाढूमयाची मनमुराद मजा चालवण्यास मागे घेत असेल असें नाही. तथापि त्यास मुख्य आश्रय अल्पशिक्षित समाजाकडून मिळतो हे उघड आहे.

वर वर्गिल्या प्रकारचा असंस्कृत व अल्पशिक्षित साक्षर समाज यापुढे झपाण्याने वाढत जाणार ही गोष्ट स्पष्ट दिसते आहे. या समाजाने आपली बाचनाची भूक कशी भागवावी हा समाजाच्या नेत्यानी मोठा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. त्यानी उच्च दर्जांचे वाञ्छय वाचावें, उदाहरणार्थ चिपकूणकरटिल्कांचे निवंध वाचावे, आपटे-जोशांच्या कांदऱ्याच्या वाचाव्या अगर खाडिलकर-कोहळकरांची नाटके वाचावी असे कोणी म्हणेल; परंतु उच्च दर्जांचे वाढूमय अशा लोकांच्या रुचीला व पचनशक्तीला मानवांने कठीण ! यास्तव, सोरें, मनोरंजक व बोधप्रद असे वाढूमय मुद्हाम या लोकांकरितां निर्माण करण्यांत यावें असेहि कोणी सुचवितात. परंतु असें बोधप्रद वाञ्छय निर्माण करावें कोणो व अशील वाञ्छयाकडून या समाजांचे मन परावृत्त करून तें बोधप्रद वाञ्छयाकडे वळवावे कोणी ? व कसें ! मांजराच्या ही गळ्यात घाट बांधावी कशी व कोणी ?

असो. अनिष्ट वाञ्छयाच्या उत्पत्तीची खरी कारणमीमांसा वर निवेदन केली आहे. त्यावरून या अनिष्ट स्थितीवर उपाययोजना काय ज्हावयास पाहिजे हेहि सूचित होत आहे. सर्व समाजाची एकतानंता होऊन तो एखाद्या वीरपुरुषाच्या प्रेरणेने एखाद्या महत्कार्याच्या मागे उत्साहाने लोगेल

तेज्ज्ञाच त्या उत्साहाच्या महापुरांत ही साचलेली धाण व हा कर्दम वाहून जाईल. तोपर्यंत आपणासारख्या सामान्य माणसांनी चिन्ता, आशा व प्रार्थना करीत राहावे व जे कांही लहानसान उपाय सुचतील ते योजीत राहावे, येवढेच या बाबर्तीत शक्य आहे. लेखांच्या द्वारा हूल उठविणे, सभामध्ये उराव पास करणे, बऱ्या नावांच्या कमिश्या नेमणे वगैरे कागदी घोडे नाचविण्यापासून विशेष फलप्राप्तीची आशा नसली तरी त्याचा थोडासा परिणाम होतो व तसा होऊंहि लागला असावा असे वाटते. समाजाचें मन ही एक प्रचंड व कोटिशः विभागिलेली वस्तु आहे. तिला अनिष्ट गोष्टीकडून इष्ट गोष्टीकडे वळविणे सर्वसाधारण व्यक्तींच्या कोणांच्याच आवाक्यातले नाही. एखाद्या महत्कार्याची प्रेरणा जेव्हा उत्पन्न होईल तेज्ज्ञाच ते वळेल.

— ‘विहंगम’ जुलै १९३८



आधुनिक मराठी वाङ्याची पाठशुद्धि

मन्त्रो हीनः स्वरतो वर्णतो वा मिथ्याप्रयुक्तो न तमर्थमाह ।
स वाग्वंज्रो यजमानं हिनस्ति यथेन्द्रशत्रुः स्वरतोपराधात् ॥

—भगवान् पाणिनि

वाङ्याच्या उपासनेला सध्या घरीच जोराची चालना मिळालेली दिसत आहे. जिकडे तिकडे ‘वाङ्योपासक मंडळे’ अस्तित्वात आलेली दिसत आहेत; व आपण मोठे कविं ब्हावे, ग्रंथकार ब्हावे, अशा ईर्ष्येने प्रेरित होऊन तरुण मंडळी वाङ्याच्या प्रांतांत मोळ्या अहमहामिकेने पुढे सरसावूऱ्या लागलेली दृष्टीस पडत आहे. वाङ्योपासनेला ही जी भरती आलेली दिसत आहे ती आभिनंदनीय नाही असे कोण म्हणेल ? वाङ्योपासनेचे शक्तिभेदानुसार दोन प्रकार होतात. प्रत्यक्ष वाङ्ययनिर्मिति करणे हा पहिला प्रकार होय. स्वभाषेची सेवा करण्याचा, शारदेची उपासना करण्याचा हा पहिल्या प्रतीचा व श्रेष्ठ मार्ग होय यात शंका नाही. परंतु ही पहिल्या प्रकारची वाङ्योपासना सध्या महाराष्ट्रांत कशा तप्हेने चालली आहे याचा विचार प्रस्तुत लेखांत आपल्याला करावयाचा नाही. वाङ्योपासनेचा दुसरा प्रकार ‘वाङ्यास्वादन’ किंवा ‘वाङ्याभ्यास’ हा होय. हे वाङ्यास्वादनाचे किंवा वाङ्याभ्यासाचे कार्य मात्र सध्या आपल्यामध्ये जसें चालावै तसें चाललेले दिसत नाही. वाङ्ययनिर्मिति करण्यास समर्थ असे लोक या जगांत केब्हाहि थोडेच असतात. परंतु उत्कृष्ट ग्रंथकारांच्या ग्रंथांचा अभ्यास करून त्यापासून होणाऱ्या अनुपम आनंदाचा आस्वाद घेणे हें सर्वोसंच शक्य असते. तथापि आपल्या सध्याच्या स्थिरीत ही सर्वोसंच शक्य असलेली गोष्टच समाधानकारक रीतीने चाललेली दिसत नाही.

चांगल्या चांगल्या ग्रंथकारांचे ग्रंथ स्वतः विकत घेऊन त्यांचा अभ्यास करणे व त्यापासून होणाऱ्या सांचिक आनंदाचा अनुभव घेणे या प्रवृत्तीचा आपल्या समाजामध्ये बहुताशी लोप होत चाललेला आहे असे कोणीहि सभोवार दृष्टि फेकल्यास त्यास आढळून येईल. गावोगाव सर्वत्र पसरलेले जे वकील, शिक्षक, व्यापारी व सरकारी आधिकारी यापैकी वज्याच लोकांचा वेळ जो आलस्यात, परनिंदेत, वायफळ गापात किंवा 'त्रिज' वेळण्यांत जातो, तो जर त्यांनी वाङ्ग्यास्वादनाऱ्या कार्याकडे लावला तर केवढी तरी सुधारणा होणार आहे ! पण हे व्हावे कसे ?

अलीकडे जे चटोर, निंदाप्रचुर व वरवर मनोरंजन करणारे असे टाकाऊ वाङ्ग्य झापाऱ्याने प्रकाशित होत आहे ते वाचणे म्हणजे वाङ्ग्यास्वादन करणे नव्हे हे मात्र लक्षात ठेवले पाहिजे. असल्या वाङ्ग्याचे आस्वादन पुष्कळच होत आहे; ते कमी होईल तितके बरे. उच्च दर्जाच्या वाङ्ग्याचा मार्मिक अभ्यास करून त्यांतील रसाचे ग्रहण करणे म्हणजेच खरे वाङ्ग्यास्वादन होय. अशा वाङ्ग्यास्वादनानेच मन सुसंस्कृत होतें, दृष्टि विशाल होते व आत्म्याला खन्या आनंदाचा अनुभव येतो.

अशा तळ्हेने वाङ्ग्याचे आस्वादन करण्यास मार्मिक अभ्यासाची अत्यंत जरुरी असते हैं सांगणे नको. मार्मिक अभ्यासाशिवाय होणारे आस्वादन हैं चागल्या चर्वणाशिवाय केल्या. जाणाऱ्या भक्त्यासारखे होय. मार्मिक व सूक्ष्म अभ्यासामुळे वाङ्ग्याभिरुचि प्रदीप होते व खरे रसिकत्व अंगी येतें. चागलै चर्वण केलेल्या अन्नाची चव जशी कांही औरच लागते, त्याप्रमाणे मार्मिक अभ्यास करून रसज मनाने वाङ्ग्याचे सेवन केल्यास त्याची गोडी कांही अनुपमेय अशीच अनुभवास येते. परंतु आमच्या लोकांत वाङ्ग्याच्या आस्वादनाची प्रवृत्तिच फारशी वसत नाही, तर मग मार्मिक व सूक्ष्म अभ्यास करण्याच्या हव्यासाची गोष्ट दूरच !

कोणत्याहि वाङ्ग्याचा मार्मिक व पायाशुद्ध असा अभ्यास करावयाचा असेल तर त्याच्या शुद्ध व खन्या पाठाचा निश्चय अगोदर झालेला असला पाहिजे. कोणत्याहि ग्रंथाचा खरा पाठ उपलब्ध असल्याशिवाय त्या ग्रंथाचें मार्मिक व सूक्ष्म अध्ययन करणे कधीहि शक्य होणार नाही, ही गोष्ट अगदी उघड आहे. ग्रंथाचा पाठच जर निश्चित नाही, म्हणजे तो ग्रंथकार अमुक

एका ठिकार्णी कोणचे शब्द योजितो हेंच जर ठाम सांगतां येत नाही, तर ग्रंथकाराच्या उद्गारांपासून होणारा आनंद पूर्णपणे कसा अनुभवास येणार व त्यापासून जीं कांही अनुमाने काढावयाचीं ती तरी कशीं काढतां येणार ? कित्येक वेळां अपपाठांपासून कांहीच अर्थ नीटसा निघत नाही, कित्येक वेळां अर्थ निघालाच तरी तो अनुचित अथवा विरस करणारा असा निघतो. कित्येक अपपाठ हे ग्रंथकाराच्या काही लकडा किंवा भाषाशैलींतील विशेष अजीवात नष्ट करणारे असतात. जुन्या ग्रंथकाराच्या ग्रंथांमध्ये शिरणारे अपपाठ हे बहुतकरून त्याच्या भाषेचें जुनाट स्वरूप बदलून टाकून तिला नवीन स्वरूप देणारे असे असतात. भाषेचें नवीकरण करणाऱ्या अशा तज्जेच्या अपपाठांमुळे जुन्या ग्रंथाचें स्वरूप किती विलक्षण बदलून जातें हें ज्ञानेश्वरीच्या उदाहरणावरून स्पष्ट होणारें आहे. राजवाडे यांनी प्रसिद्ध केलेली ज्ञानेश्वरीची प्राचीन प्रती व सध्या वारकर्यांमध्ये प्रचलित असलेल्या व कुटे प्रभृतींनी प्रसिद्ध केलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रती यांमध्ये केवढे जमीन-असानाचें अंतर दिसून येते हें त्या प्रती नुसत्या वरवर जरी चाकून पाहिल्या तरी सहज नजरेस येणारे आहे. राजवाडी ज्ञानेश्वरी व त्या वेळचे आणखी कांही महानुभावी ग्रंथ अस्सल स्वरूपांत उपलब्ध ज्ञाल्यामुळे तत्कालीन भाषेचा अभ्यास करूं पाहणाऱ्यास केवढी सामग्री उपलब्ध झाली आहे हें लक्षांत घेतले म्हणजे अस्सल पाठाचा तत्कालीन भाषेच्या व एकंदर भाषाशास्त्राच्या अभ्यासास केवढा उपयोग होतो, हें दिसून येईल. एखाद्या ग्रंथाचा मूल पाठ निश्चित स्वरूपात उपलब्ध असला म्हणजे त्या ग्रंथाचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून त्यापासून नाना तज्जेचीं प्रमेये कशीं काढतां येतात याचें उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपले वैदिक वाङ्ग्य, विशेषतः ‘ऋग्वेद’ हा ग्रंथ होय. पाश्चात्य पंडितांनी ऋग्वेदाचा अभ्यास करून त्यावर एवढे जगद्व्याळ वाङ्ग्य निर्माण करून ठेवले आहे की, त्याच्याच अभ्यासाला एक संबंध आयुष्य वेंचले तर जेमतेम पुरे पडेल. याच्या उलट खेरे व निश्चित पाठ उपलब्ध नसले म्हणजे मोठमोळ्या विद्वानांचीहि लेखणी कशी कचरत चालते व त्यांचे सर्वच पांडित्य कसें ढळमर्फीत असते याचें उदाहरण महाभारत व रामायण यांच्या संवंधाने दृष्टीस पडते. एखाद्या शोकावरून एका पंडिताने कांही अनुमान काढावें, तों दुसऱ्या पंडिताने

तो क्लोकच प्रक्षित ठरवावा असा प्रकार या दोन ग्रंथांसंबंधाने चाललेला आपण नेहमी पाहतोंच.

वाङ्ग्याच्या अभ्यासामध्ये पाठशृङ्खीचें महत्व याप्रमाणे अतोनात आहे. पाश्चात्यानी इतर सर्व गोष्टीप्रमाणे हीहि गोष्ट केब्हाच ओळखलेली असून त्यांनी पाठसंशोधनाचें एक स्वतंत्र शास्त्रच निर्माण केले आहे. कोणच्याहि जुन्या ग्रंथाचा अभ्यास करतांना पाठशृङ्खीवर त्यांचा कटाक्ष फार असतो ही गोष्ट सुप्रासिद्ध आहे. आमच्या प्राचीन भारतीय आर्यानीहि पाठशृङ्खीचें महत्व फार उत्कृष्ट रीतीने ओळखलेले होतें. दहा हजार ऋड्यांहून अधिक विस्तृत असलेला जो ऋग्वेद तो हजारों वर्षांपूर्वी जसा म्हटला जात होता तसाच, त्यात न्हस्व, दीर्घ, अनुस्वार, विसर्ग यांचा किंवद्दुना उदाच्च, अनुस्वार, स्वरित या स्वरभेदाचाहि अणुमात्र फरक न करितां, आजच्या घटकेला विनचूक म्हटला जात आहे, ही गोष्ट प्राचीन भारतीयांस पाठशृङ्खीचे महत्व पूर्णपणे पटले होतें, याची साक्ष देत आहे. सगळेचं वैदिक वाङ्ग्य आजपर्यंत अत्यंत शुद्ध स्वरूपात वैदिक व्राजणांनी रक्षण केले आहे; आणि वेदमंत्र अगदी कानामात्रेचाहि फरक न करितां अत्यंत शुद्ध स्वरूपात म्हटला जावा असा कटाक्ष या वैदिकांनी डेविल्याकारणानेच त्या वेदमंत्राचें अशा अद्भुत रीतीने संरक्षण झाले आहे. वैदिकांचा तरी अशा तन्हेचा कटाक्ष राहण्याचें कारण म्हणजे ‘वेदमंत्र शुद्ध रीतीने न म्हणणे हैं अधार्मिकपणाचें आहे, तसे केल्याने पाप लागते’ अशी त्यांची फार प्राचीन काळापासून करून दिलेली समजूत हेंच होय. म्हणजे, पाठशृङ्खीच्या तत्त्वाला आमच्यामध्ये एक प्रकारचे धार्मिक महत्व पूर्वीपासून आलेले आहे व पाठसंशोधनाचें शास्त्र हें धर्मात समाविष्ट केले गेलेले आहे. अशा रीतीने हें एक धार्मिक बंधन होऊन बसल्यामुळेच आमचें सर्व धार्मिक वाङ्ग्य आज-तागायत शुद्ध स्वरूपांत रक्षिले गेले आहे.

परंतु पाठशृङ्खी हें एक धार्मिक बंधन करून डेविल्याचा परिणाम दुसऱ्या बाजूने मात्र फार विपरीत झाला. ज्या वाङ्ग्याला धार्मिक स्वरूप तितकेसे नाही, किंवा मुळीच नाही, अशा वाङ्ग्याच्या पाठाची काळजी जितकी वाहावी तितकी वाहिली गेली नाही. वेदांमध्ये अंतर्भूत होणारे धर्मदृष्ट्या पवित्र मानलेले तेवढे वाङ्ग्य बहुधा शाबूत राहिले, आणि वर्धवट धार्मिक

अधिकार ज्यास प्राप्त होत गेला, परंतु धार्मिक पवित्रता मात्र ज्यास मिळाली नाही अशा इतिहास-पुराणादि वाङ्मयाच्या पाठात भयंकर गोधळ माजला. आपल्या वचनास बहुमान्यता व अधिकार प्राप्त व्हावा या हेतू-स्तव आपला स्वतःचाच मजकूर या इतिहासपुराणांमध्ये घुसडण्याची प्रवृत्ति मात्र पुष्कळांत उद्भवली व पवित्रतेमुळे उत्पन्न होणारे वंधन नसल्यामुळे तिला व्याळा बिलकुल बसला नाही. त्यातल्या त्यात ज्या कांही थोड्या विभागांना पावित्र्य व विशेष अधिकार प्राप्त झाला असे भगवद्गीतेसारखे विभाग व्हुशः पाठभेदापासून अलित राहिले हे आपणास दिसतेच. हे अर्ध-वट धार्मिक स्वरूपाचें वाङ्मय सोडून सर्वस्वी लौकिक स्वरूपाच्या म्हणजे काव्य, नाटक, कथा, आख्यायिका, साहित्य, सुभाषित इत्यादि वाङ्मयाकडे पाहिल्यास त्यातहि पाठभेदांचा वराचसा गोधळ असलेला आढळून येतो. धर्मवंधनांचे शब्द असें नेहमी दुधारी असते. अंघळ्या धर्मश्रद्धेमुळे धर्मज्ञेन्या शाब्दिक अर्थाची जेवढी व्याप्ति असेल तेवढ्यापुरते तिचे प्रतिपालन कडक रीतीने केले जातें खरें; तथापि धर्मज्ञेन्या बुडाशी असलेल्या तत्त्वानुसार सर्व बाबतीत जे आचरण व्हावयास पाहिजे ते न होतां, तत्त्वप्रमाणे प्राप्त होणाऱ्या परंतु धर्मज्ञेन्या शब्दांमध्ये वंतर्भूत न होणाऱ्या गोर्धीमध्ये ब्रिनदिक्षित विश्वद्वाचरण सुरु होते. उपासाच्या तत्त्वाचा धर्मवंधनामध्ये समावेश करून धान्यादि पुष्कळसे पदार्थ उपासांत वर्ज करावे असें ठरविण्यांत आले. परंतु धर्माचे असें वंधन उत्पन्न ज्ञाल्यानंतर येथे आलेला चहा कडकडीत उपासांतहि ग्राह ठरून सोवळ्या आजीवाईचेहि त्याखेरीज चालेनासें झाले. हें का, तर धर्मज्ञेमध्ये चहा घेऊ नये असा निषेध कोठे केला आहे? त्याचा निषेध नाही त्या अर्थी तो ग्राह्यच ठरला! त्याचप्रमाणे पाठशुद्धता ही वैदिक वाङ्मयात रक्षण करावी म्हणून सांगितले आहे:—

कुतीर्थादागतं दग्धमपवर्णे च भक्षितम् ।

न तस्य पाठे मोक्षोऽस्ति पापाहेतिव किल्बिषात् ॥

मन्त्रो हीनः स्वरतो वर्णतो वा मिथ्याप्रयुक्तो न तमर्थमाह ।

स वाग्वंत्रो यजमानं हिनस्ति यथेन्द्रशत्रुः स्वरतोपराधात् ॥

अशा रीतीने पाणिनीने अशुद्ध पठनाचा जो निषेध केलेला आहे तो वेदमंत्रांसच लागू आहे. अर्थात् तेवढ्यापुरता आम्ही तो निषेध कडक

रीतीने पाळू. परंतु वेदोत्तर वाङ्मयासंबंधाने पाणिनि कांही आम्हांस निर्बंध घालीत नाही; मग त्या संबंधांत आम्हांला मनसोत्त वागण्यास काय प्रत्यवाय आहे? अशा प्रवृत्तीमुळे लौकिक वाङ्मयाची आवाळ झाली, व पाठशुद्धतेविषयी काळजी घ्यावी तशी घेतली गेली नाही.

पाठभेदामुळे व प्रक्षेपांमुळे सध्या माजला आहे त्याहिपेक्षा अधिक घोटाळा सहज माजला असता. परंतु सुदैवाने त्याला आढा घालणारे परिरक्षक वाङ्मयाच्या प्रांतांत कांही उत्पन्न झाले, त्यामुळे संस्कृतांतील पुष्कळशा वाङ्मयाचे पाठ सध्या दिसतात इतपत तरी शुद्ध राहिले आहेत. हे परिरक्षक म्हणजे टीकाकार होत. चागला टीकाकार हा मार्मिक अभ्यासक असलाच पाहिजे आणि वाङ्मयाच्या मार्मिक अभ्यासकाचे लक्ष पाठशुद्धी-कडे वळलेंच पाहिजे, ही गोष्ट वर स्पष्ट केलीच आहे. संस्कृत वाङ्मयामध्ये टीका लिहिण्याची पद्धति फार पूर्वीपासून सुरु झाली. यामुळे बहुधा महत्त्वाच्या कोणच्याहि ग्रंथावर टीका लिहिलेली नाही असे संस्कृतांत आढऱ्यात नाही. पुष्कळसे टीकाकार चांगले मार्मिक, विद्वान् व बहुश्रुत असल्यामुळे ते शुद्ध पाठांची दिशा चांगल्या रीतीने दाखवूं शकतात. कित्येक टीकाकार तर उपलब्ध पाठभेदांचा उल्लेख करून त्यांतील खरा पाठ कोणचा हेंहि दिग्दर्शित करतात. शिवाय बहुतेक टीकाकार हे मूळ ग्रंथातील एक शब्दाहि न सोडता शब्दशः टीका करणारे असल्यामुळे त्याच्या टीके-वरून त्यांनी स्वीकारलेला मूळ ग्रंथाचा पाठ आपल्यास बरोबर समजूं शकतो. असा एखादा सर्वमान्य टीकाकार एखाद्या ग्रंथावर झाला म्हणजे त्याने स्वीकारलेला पाठ हाच सर्वमान्य होऊन बसतो; व त्यानंतर तरी त्या ग्रंथाच्या पाठामध्ये बदल होण्याची फारशी भीति राहत नाही. एवंच टीकाकार हा नाना तज्ज्ञानी मूळ ग्रंथाचा पाठरक्षक व क्वचित् मूलपाठ-निर्णयकाहि बनतो व त्यामुळे पाठाची शुद्धता राहण्यास फार मदत होते. ज्या ज्या ग्रंथावर अशा मान्य व शब्दशः लिहिलेल्या टीका नाहीत अशा महाभारत, पुराणे इत्यादि वाङ्मयामध्येच पाठभेदाचा व प्रक्षेपाचा अतिशय धुमाकूळ दृष्टीस पडतो. मन्वादि प्रसिद्ध स्मृति, महाभाष्यशारीर-भाष्यादि भाष्यग्रंथ व काव्यनाटकादि लौकिक वाङ्मय या सर्वोवर चांगल्या चांगल्या टीका झालेल्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये पाठभेदांची इतकी प्रचुरता दृष्टीस पडत नाही.

संस्कृत वाङ्ग्याची पाठ्युद्धि राखण्यास टीकाकारांची याप्रमाणे मदत झालेली आहे. परंतु विचान्या मराठी वाङ्ग्यास असल्या टीकांची मदत कोठून मिळणार ? मूळ मराठी वाङ्ग्य हैच संस्कृत ग्रंथांचे हृद्रत प्राकृत वाचकांस चांगल्या रीतीने समजावै म्हणून टीकेच्या स्वरूपांत लिहिले असल्यामुळे त्याच्यावर आणखी होण्याची जरुरी व संभवनीयताहि विलकूल राहिली नाही. त्यामुळे पाठामध्ये बदल होऊन सर्वत्र घोटाळा माजण्यास आडकाठी अशी कांहीच राहिली नाही. शिवाय संस्कृताच्या वाचकांपेक्षा मराठी वाङ्ग्याचे वाचकहि अधिक अजाण, वाङ्ग्याच्या पद्धतशीर अभ्यासाची ज्यांना क्यना नाही असे भोळे भाविक असल्यामुळे त्याच्याकडून शुद्ध पाठांचे रक्षण होणे दुरापास्त होते. अशा स्थिरीत कालातिपातामुळे मराठीतल्या जुन्या जुन्या संतकर्वीच्या काव्यांचे स्वरूप बदलत बदलत मूळ ग्रंथाच्या भाषेची ओळख न पटेहतके भिन्न होऊन गेले असल्यास नवल नाही.

इंग्रजी अंगल सुरु झाल्यानंतर सुमारे चाळीस वर्षांनी या जुन्या कर्वीच्या काव्यांचे संशोधन व मुद्रण करण्याची बुद्धि लोकांमध्ये उत्पन्न झाली; व तीस अनुसरून जुन्या काव्यांचे मुद्रण करण्यास ‘सर्वसंग्रहा’दि मासिक पुस्तकांतून सुरवात झाली. परंतु या प्रारंभीच्या प्रयत्नांत पाठ-संशोधनाची दृष्टि फार करून अवलंबिलेली नसून केवळ जुने काव्य उपलब्ध होईल तसेच छापून काढण्यावरच विशेष भर होता. अजूनहि पुष्कळ अंशाने तीच स्थिति कायम आहे; तथापि राजवाङ्यांसारख्या संशोधकांच्या प्रयत्नामुळे व भांडारकरादि संस्कृतांतील विद्वानांच्या उदाहरणामुळे पाठशुद्धीचे महत्त्व आमच्या लोकांस बरेच समजावयास लागले आहे. जुने कागदपत्र व जुनीं काव्ये हीं जर्शीच्या तर्शी छापल्यामुळे भाषेच्या अभ्यासाला कर्से अनुपम साहाय्य होते व इतरहि अनुमाने पायाशुद्ध रीतीने त्याजपासून कर्शी कादतां येतात हैं राजवाङ्यांनीच आमच्या लोकांस विनतोड रीतीने दाखवून दिले. राजवाडे यांनी ज्ञानेश्वरीची अतिशय प्राचीन प्रत मिळवून त्या प्रतीव्रहुकूम ज्ञानेश्वरीची व्यावृत्ति छापिली; त्यांनीच उखाहरणादि काव्ये व हजारों कागदपत्र मुळाबरहुकूम छापून प्रसिद्ध केले; पांगारकरांनी पंत-काब्यांच्या अस्सल पोथ्यांचा शोध लावून त्यांचे महत्त्व लोकांच्या निर्दर्शनास

आणिले; दासबोध व रामदासांचे इतर ग्रंथ यांच्याहि जवळ जवळ अस्सल प्रती प्रसिद्ध झाल्या; भाव्यांनी तुकारामबुवांचा 'अस्सल' गाथा दोन भागांत प्रसिद्ध केला; अशा रीतीने पाठशुद्धीच्या दृष्टीने महत्वाचे असे बरेच प्रयत्न गेल्या तीस वर्षांत झाले असून या बाबतीत निदान विद्वानांची दृष्टि तरी पायाशुद्ध व शास्त्रीय बनत चाललेली आहे असे म्हणण्यास काशी हरकत नाही.

जुनें वाङ्मय प्रकाशित करण्याच्या बाबतीत वर सागितल्याप्रमाणे अभिनंदनीय प्रगती आजपर्यंत होत आलेली आहे, पण नव्या वाङ्मयाची वाट काय? नव्या वाङ्मयाच्या बाबतीत पाठशुद्धीची कितपत काळजी घेतली जाते हें पाहूं गेल्यास सर्वस्वी निराशा होते. आधुनिक वाङ्मयाचा प्रारंभ पेशवाईच्या अस्तापासून धरला तर त्यास ११० वर्षे होऊन गेलीं; निंबंध-मालेपासून जरी धरला तरी त्याच्या निम्मे म्हणजे ५५ वर्षे झालीं. इतक्या अवधीत ग्रंथकारांच्या परोक्ष पुस्तके छापण्याचे प्रसंग कांही थोडे थोडके आले आहेत असें नाही. अशा प्रसंगी बहुधा प्रकाशकाकडून पाठशुद्धीविषयी निष्काळजीपणाच दाखविला जातो; व पुस्तक खपतें म्हणून छापवान्यांतून कर्ते तरी भरडून काढण्यांत येते. त्यामुळे वाटेल तसे अपपाठ ग्रंथकाराच्या कृतीमध्ये घुसडले जातात. हे अपपाठ किंत्येक वेळां छापणाऱ्यांच्या हलगर्जी-पणामुळे उत्पन्न होतात, किंत्येक वेळां प्रकाशकांनी ग्रंथाचा पाठ शुद्ध राखण्याची जगाबदारी न घोळखल्यामुळे त्यांच्या हातून घुसडले जातात, तर किंत्येक वेळां कांही हेतूस्तव बुद्धिपुरस्सर मूळ ग्रंथावर लादलेले असतात. ग्रंथकाराच्या परोक्ष ग्रंथ छापला जात असतांनाच केवळ हे प्रकार होतात असें नाही; तर ग्रंथकार विद्यमान असतांहि त्याच्या ग्रंथाची पुनरावृत्ति निघाली असतां ती छापण्यांत अत्यंत असमर्थनीय असा निष्काळजीपणा दाखविला जात असतो. सामान्यतः आपली समजूत अशी असते की, सध्या विद्येचा प्रसार अतिशय झाला असल्यामुळे व छापण्याची कलाहि नुसत्या हाताने लिहिण्यापेक्षा अधिक बिनचूक असल्यामुळे सर्व वाङ्मय बहुधा शुद्ध रीतीने छापून निघत असेल; पूर्वीचे लेखक विचारे अडाणी व निष्काळजी, त्यांच्या हातून ग्रंथ लिहून काढतांना जितक्या चुका होत असतील त्याच्या मानाने सध्या होणाऱ्या चुका कांहीच नव्हेत. परंतु हा केवळ वृथा अम-

आहे. गवाळ लोक हे केवळाहि कोठेहि गवाळच राहणार, मग त्यांच्यामध्ये विद्येचा, शास्त्रीय ज्ञानाचा व मुद्रणादि कलांचा तुम्ही कितीहि प्रसार करा. गवाळपणा हा काढून टाकण्याचा बुद्धिपुरस्सर प्रयत्न केल्यानेच जाईल; तो केवळ मुद्रणादि कला आत्मसात् केल्यामुळे नाहीसा होईल असें नाही.

आता दोन तीन महत्वाच्या ग्रंथांतील उदाहरणे देऊन पाठाच्या बाबतीत कसा गोंधळ व कशी अशुद्धता माजली आहे हे वाचकांच्या सोदाहरण निर्दर्शनास आणावयाचें आहे; व हे ज्ञाल्यावर पाठाची अशुद्धता टाळण्यासाठी कोणते उपाय योजावे, कोणती तत्त्वे ध्यानांत बाळगार्वी व कोणच्या बाबतीत विशेष काळजी ध्यावी याविषयी सूचना करून लेव आटपावयाचा आहे. यापुढे पाठाच्या अशुद्धतेची जी उदाहरणे यावयाची आहेत त्यात वाचकांच्या सहज लक्षात येण्याजोग्या ज्या निवळ छपाईच्या चुका आहेत त्याचा समावेश अर्थात् केलेला नाही. जेथे अनुस्वार पाहिजे असेल तेथे न दिलेला, जेथे तो नको तेथे दिलेला; काना, मात्रा, वेळांटी, उडून गेलेली; अक्षराची उलटापालट झालेली; घ बद्दल घ किवा थ बद्दल य हीं अक्षरे पडलेली—अशा सर्व गोष्टी या छपाईच्या चुकामध्येच जमा होत. या चुकांचा अशुद्ध पाठांमध्ये समावेश करावयाचा महटल्यास सर्वच मराठी वाङ्ग्य येथून तेथून हजारो अशुद्ध पाठानी बुजबुजले आहे असे सहज दाखवून देता येईल. उदाहरणार्थ—‘त्यांच [त्यांच] काय आलं आहे रे !’, ‘शंरकमामंजीनी’ ‘चागल [चागलै] चीज’, ‘दिवस निघून गेलै’, ‘भास [त्रास]’, ‘डोळे पाहूं लागले’—(‘पण लक्ष्यात कोण घेतो !’ पृ. २५८, २५९) अशा तंहेचीं अशुद्धें प्रत्येक मराठी ग्रंथांत पानापाठीमागे पांच दहा तरी सांपडतीलच. तेब्हा तीं सोळून देऊन जेथे संपादकाच्या वा मुद्रितशोधकाच्या (प्रूफ्-करेक्टर) अज्ञानामुळे, गैर-समजुतीमुळे वा निष्काळजीपणामुळे, चूक म्हणून वाचकांच्या तात्काळ नजरेस न येणारा असा मोठाच प्रमाद बुसला असेल तीच स्थळे ‘अशुद्ध पाठ’ म्हणून येथे स्वीकारली आहेत.

‘निवंधमाला’ हा आधुनिक महाराष्ट्र वाङ्ग्यांतील कालक्रमाने व योग्यतेने पहिला ग्रंथ होय. त्याच्या आजपर्यंत पांच आवृत्त्या निशाल्या. पहिली खुद विष्णुशास्त्र्यांच्या देखरेलीखाली मासिक स्वरूपांत निघालेली;

दुसरी कृ. व. मांडे यांनी शिवाजी छापवान्यांतून काढलेली; तिसी 'कुलकर्णी आणि मंडळी' यानी आर्यभूषण छापवान्यात छापिलेली; आणि चौथी व पाचवी या दोन चित्रशाळेने अनुक्रमे १९१७ व १९२७ साली काढलेल्या. सबंध ग्रंथाच्या या पाच आवृत्त्या, शिवाय 'वाङ्गायविषयक निवंध' म्हणून मालेंतील आठ लहान निवंध चित्रशाळेनेच वेगळे काढून प्रसिद्ध केले आहेत; व 'इतिहास' व 'डॉक्टर जॉन्सन' या निवंधांच्याहि स्वतंत्र आवृत्त्या निघात्या आहेत. या सर्व आवृत्त्यांमधून मालेच्या मूळ पाठाची जी ओटाताण झालेली दृष्टीस पडते ती पाहिली म्हणजे फार खेद होतो. कुलकर्णी यांची आवृत्ति कांही तरी वरी छापलेली आहे; परंतु त्यानंतरच्या चित्रशाळेच्या सबंध आवृत्त्या व कुटकळ निवंधांची पुस्तके ही पाठशुद्धीच्या दृष्टीने फार गचाळ निघाली आहेत. मूळ निवंधमालेच्या ४७ व्या अंकार्थी कुलकर्णी आवृत्ति व चित्रशाळा आवृत्ति ताडून पाठून त्यात आढळलेल्या अशुद्धांपैकी कांही ठळक अशुद्धे पुढे दिलीं आहेत.

अंक ४७

मूळ निवंधमाला	कुलकर्णी आवृत्ति	चित्रशाळा आवृत्ति १९१७
१. चाहतात तेही	चाहतात तेही	चाहतात तेहि. पृ. ७७९, पं. १६
२. आलीकडील	आलीकडील	अलीकडील. पृ. ७७९, पं. १८
३. येवढे	येवढे	एवढे. पृ. ७७९, पं. २१
४. एकादी	एकादी	एकादी. पृ. ७७९, पं. २५
५. गोमुत्रिकावंध	गोमुत्रिकावंध	गोमुद्रिकावंध. पृ. ७८१, पं. २
६. प्रधात असा	प्रधात जसा	प्रधात जसा आढळतो.
आढळतो	आढळतो	पृ. ७८१, पं. १०
७. यथाकथंचित्	यदाकदाचित्	यदाकदाचित्. पृ. ७८२, पं. २३
८. पाहतां	पाहतां	पहातां. पृ. ७८३, पं. १
९. व्हीनस्	व्हीनस्	व्हेनिस पृ. ७८३, पं. २८
१०. इतके अंतर	इतके अंतर	इतकेच अंतर आहे कीं.
आहे कीं	आहे कीं	पृ. ७८७, पं. ३२
११. जुन्या संस्कृत कर्वीची	जुन्या कर्वीची	जुन्या कर्वीची. पृ. ७८८ पं. १८

पाठ नं. १. निंवंधमालाकार नेहमी 'चाहणे' असा शब्द लिहितात. मराठीमध्ये ज्या शेकडो शब्दाचें वैकल्पिक लेखन चालू आहे व ज्याच्या लेखनांत काही नियमवद्भुता असावी म्हणून अनेक वर्षे प्रयत्न चालू आहे अशा शब्दांपैकी हा एक शब्द आहे. याचे 'चाहणे', 'चहाणे' असेही लिहिण्याचे प्रकार आढळतात. 'ही' हे अव्यय मालाकार नेहमी दीर्घ लिहितात. सध्या ते न-हस्व लिहिण्याचाहि थोडासा प्रचार पडला असून त्याच्या लेखनाचा प्रश्नहि वादग्रस्त झाला आहे. अशा स्थितीत चित्रशाळा आवृत्तीच्या संपादकानी स्वतःस वरा वाटला तो प्रकार दडग्रन देऊन मालाकाराचा पाठ बुडविण्याचे श्रेय घेतले आहे! ४७ व्या अंकात 'चाहणे' हा शब्द दोन वेळा व 'ही' हा छप्पन वेळां आला आहे. अर्थात् या दोन शब्दामुळेच एकंदर ५८ अपपाठ केवळ एका अंकात झाले आहेत.

पाठ नं. २. 'आलीकडे,' 'आलीकडील,' 'आलीकडचा' हे शब्द मालाकार सर्वत्र 'आ' ने प्रारम्भ करून लिहितात. परंतु चित्रशाळेने मूळ निंवंधमालेकडे ढुऱ्ऱनहि न पाहता व कुलकर्णी आवृत्तीसहि न अनुसरता निवळ दडपेशिरी केली आहे. हे शब्द ४७ व्या अंकात एकंदर ९ वेळा आले आहेत.

पाठ नं. ३, ४, ८. मालाकार 'येवटे' हा शब्द यकारयुक्त, 'एकादा' हा शब्द ककारयुक्त लिहितात. कुलकर्णी आवृत्तीतहि हे शब्द तसेच छापले आहेत. निंवंधमालेने मात्र बुद्धिपुरस्सर अपपाठाचा स्वीकार केला आहे. हे दोन्ही शब्द ४७ व्या अंकात एकंदर ६ वेळां आले आहेत. 'चाहणे' या शब्दाप्रमाणे 'पाहणे,' 'राहणे' हे शब्द लिहिण्याच्याहि प्रत्येकी तीन तीन तन्हा प्रचलित आहेत. त्यापैकी निंवंधमालाकारांनी अर्थात् 'पाहणे,' 'राहणे' हीच तन्हा स्वीकारलेली आहे. परंतु चित्रशाळेने आपल्या आवृत्तीत सर्वत्र 'पहाणे, रहाणे' असें लिहिण्याची पद्धत अवलंबिलेली आहे.

वर विवेचिलेल्या पाठांतील, चाहणे, पाहणे, राहणे, येवटा, एकादा, आलीकडे, ही—हे सर्व शब्द सध्या मराठीत अनेक तन्हांनी लिहिले जात असून त्यांच्या लेखनाविषयी वाद चालू आहे; व या चावतीत लेखनांत एकरूपता यावी म्हणून अनेक विद्वानांचा यत्नहि चालू आहे. अशा सभी मालाकार हे शब्द कशा तन्हेने लिहीत असत हैं पाहणे विशेषच महत्वाचे व मार्गदर्शक झाले असते. तेव्हा उद्धलेखनाच्या चालू वादाच्या व एकंदर

भाषेच्या इतिहासाच्या दृष्टीने हि महत्वाचे असलेले हे शुद्ध पाठ बुडाविण्यात चित्र-शाळा आवृत्ति काढणाऱ्यांनी केवढा अन्याय केला आहे हे सहज लक्षात येईल.

पाठ नं. ६, ७, ११. हे चित्रशाळा आवृत्तीच्या अंधानुकरणप्रवृत्तीचे व मूळ मालेचे अंक पाहिले नसल्याचे घोतक आहेत. या तिन्ही पाठांत कुलकर्णी आवृत्तीने केलेल्या चुका जशाच्या तशाच चित्रशाळा आवृत्तीने उतरिल्या आहेत. कुलकर्णी आवृत्तीतील अपपाठ हे केवळ नजरनुकीने शुसलेले दिसतात. नं. ६ मध्ये 'असा'च्या ऐवजी 'जसा' प्रालय्याने व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्धता आली आहे व अर्थ नीट व्यक्त होण्यास अडचण उत्पन्न झाली आहे. नं. ७ मधील 'यथाकथचित्'च्या ऐवजी आलेले 'यदाकदाचित्' हे अव्यय मूळ पाठाइतके अर्थपोषक होत नाही. ११ व्या पाठामध्ये तर वाक्यांतील अत्यंत मुहूर्थाचा शब्द 'संस्कृत' हा गाळून टाकल्यामुळे त्या वाक्याचा नीटसा कांही अर्थंच होत नाही.

पाठ नं. १०. चित्रशाळा आवृत्तीने विनाकारण जावईशोध करून अर्थाचा अनर्थ केल्याचें हा अपपाठ हे सुरेख उदाहरण आहे. संस्कृत व मराठी कवितेत इतके अंतर आहे की, असें लिहिण्यामध्ये या दोन्ही कवितांमध्ये अतोनात अंतर, किंवडुना विरोध आहे असें प्रतिपादन करण्याचा मालाकारांचा आशय आहे, तर चित्रशाळा पाठाचा अर्थ बरोबर त्याच्या उलट होत आहे.

पाठ नं. ९. हा अपपाठ सर्वोत फार मौजेन्ना आहे. 'व्हीनस् म्हणून ग्रीक व रोमन लोकांची शृंगारदेवता होती.' असें मालेच्या मूळ अंकामध्ये टीपेत वाक्य आहे. कुलकर्णी आवृत्तीत 'व्ही' वरची वेलांटी थोडी पुढे सरकून 'व्हनिस्' अशी अक्षरे छापली गेली आहेत. चित्रशाळा आवृत्तीच्या संपादकांना ती खरीच 'नि' आहे असें वाटले, परंतु 'व्हनिस' याचा कांही अर्थ तर लागेना. तेव्हा रूपसाम्यावरून व्हेनिस हे नांव त्यांच्या लक्षांत येऊन छापताना कदाचित् 'न्ह' वरची मात्रा उडून गेली असेल अशी कल्पना करून त्यांनी त्रिनदिक्षक 'व्हेनिस' असा शब्द दड्यान दिला ! शृंगारदेवता खरोखर कोणची आहे, व्हेनिस हे शृंगारदेवतेचे नांव आहे की एका शहराचे आहे यासंबंधीचा विचार मनांत आणून मैत्रूस त्रास देतो कोण ? ग्रंथामध्ये अपपाठ हळू हळू कसे शुसत जातात याचें हे एक अत्यंत मनोरंजक व बोधप्रद उदाहरण आहे.

- चित्रशाळा आवृत्तीच्या नुसत्या एका ४७ व्या अंकांत सर्व तज्जेचे एकंदर ११६ अपपाठ आहेत असें गणती करतां दिसून येते. परंतु 'वाङ्ग्यविषयक निबंध' म्हणून जे मालेंतील आठ निबंध निराळे छापले आहेत त्यांची स्थिति यापेक्षाहि शोचनीय असलेली दिसून येते. त्यात तर बुद्धिपुरस्सर बदललेल्या पाठांची रेलचेल दिसून येते. 'वाचन' या निबंधां-तील कांही थोडेच अपपाठ नमुन्यादाखल दिले आहेत, त्यावरून या अप-पाठांनी माजविलेला गोंधळ स्पष्ट नजरेस येईल.

कुलकर्णी आवृत्ति	चित्रशाळा आवृत्ति १९१७	वाङ्ग्यविषयक निबंध १९२३
१. प्रस्तुत अंकांत	प्रस्तुत अंकांत. पृ. १७१, पं. १८	प्रस्तुत निबंधात
२.	विद्याप्रिय लोकांचा पुस्त- कांविषयी अतोनात हव्यास असतो. पृ. १७३, पं. १८	विद्याप्रिय लोकांचा वाचनाविषयी अतो- नात हव्यास असतो.
३. राजाला म्हणजे कांही करायाला नको	राजाला म्हणजे कांही करायाला नको. पृ. १७४, पं. १५	राजाला म्हणजे करायाला नको.
४. विद्येच्या सर्व शाखांवरही	विद्येच्या सर्व शाखांवरहि पृ. १७६, पं. १८	विद्येच्या सर्व शास्त्रावरही
५. त्यांच्या कृपाळू आईनें	त्यांच्या कृपाळू आईनें पृ. १७७, पं. १२	त्यांच्या कृपाळू युनिव्हर- सिटी मातेनें
६. प्रस्तुत मालेच्या पाहिल्या दोन अंकांत कांही लिहिलें आहे.	प्रस्तुत मालेच्या पाहिल्या दोन अंकांत कांहीं लिहिलें आहे. पृ. १७७, पं. २६	प्रस्तुत निबंधांत मार्गे कांहीं लिहिलें आहे.
७. माग तयार करण्याच्या	मार्ग तयार करण्याच्या पृ. १७९, पं. २२	माग तयार करण्याच्या

या अपपाठांविषयी काही विशेष लिहिण्याची जरुरीच नाही. ‘वाङ्मयविषयक निवंधा’चे पुस्तक विद्यार्थ्यांकरितां काढले असल्यामुळे त्यांस सर्व मजकूर समजावा म्हणून मुळांत हा बदल करण्यात आला असें याचें समर्थन कदाचित् करण्यात येईल. परंतु कोणत्याहि कारणाकरितां, कोणत्याहि सबबीवर मूळ ग्रंथाच्या पाठात बदल करणे अर्थंत गैरशिस्त होय, हा संपादकीय कर्तव्यातला पहिला नियम. स्पष्टीकरण करावयाचें होतें तर ग्रंथाच्या शेवटी स्वतंत्र टिपणी देतां आल्या असल्या; परंतु विद्यार्थ्यांस न समजणारे असे अनेक भाग या पुस्तकांत असूनहि त्यावर विलकूल टिपणी न देतां अनेक निरर्थक व अनर्थकारक असे बदल या पुस्तकातील मजकुरामध्ये संपादकांनी (हे गृहस्थ कोण होते कोणास ठाऊक !) केले आहेत. वरील पाठापैकी १, २ व ५ या नंबराचे ‘वाङ्मयविषयक निवंधा’तील पाठ निरर्थक आहेत व ३, ४ व ६ हे पाठ अर्थामध्ये भलताच विघाड करणारे आहेत हे सहज कोणाच्याहि लक्षांत येणारें आहे.

अतिशय महत्त्वाचें पुस्तक अतिशय गचाळपणाने छापले असल्याचा नमुना जर पाहावयाचा असेल तर आगरकरांच्या निवंधसंग्रहाचे तीनहि भाग अवश्य नजरेखाली घालावे. खराच छपाई, सिनेमाच्या जाहिराती ज्यावर छापतात तसला कागद, सुखसंचारक कंपनीचा अगर साढू व्रद्धसंचा कॅटलॉग ज्या पद्धतीने शिवलेला असतो त्यापेक्षाहि वाईट बाधणी अशा सामग्रीने हा आगरकरांच्या उदात आत्म्याचा वाङ्मयात्मक अवशेष सजलेला पाहून फार खेद होतो. आगरकरांच्या सुधारकांतील लेखाचा पहिला भाग कै. सीतारामपंत देवधर यानी तीस वर्षांपूर्वीच छापून काढलेला होता. प्रस्तुत लेखकाने आगरकरांचे कोणतेच लेख मूळ ‘सुधारक’ पत्रांत प्रसिद्ध झालेल्या पाठांशी ताढून पाहिलेले नाहीत; तथापि हा देवधरांनी छापविलेला ‘निवंधसंग्रहा’चा पहिला भाग पाठांच्या दृष्टीने बराच शुद्ध असावा. त्यानंतर अलीकडे, म्हणजे १९१५ क्या सुमारास, वर उह्येलिलेले आगरकरांच्या निवंधसंग्रहाचे तीन भाग छापून प्रसिद्ध झालेले असून तेच सध्या उपलब्ध आहेत. यांपैकी पहिला भाग हा देवधरांनी छापविलेल्या भागाचीच पुनरावृत्ति असल्यामुळे त्यांतील मजकूर देवधरांनी संपादिलेल्या प्रतीतील मजकुराशी ताढून पाहण्याची चागली सोय झाली आहे. अशा रीतीने

दोन्ही आवृत्तीतील मजकुराची तुलना केली असतां नव्या आवृत्तीमध्ये अप-
पाठानी केवळ प्रलय माजविलेला आहे हे चांगलेंच नजरेस येतें. शब्दांची
रुचें चुकीचीं लिहिणे, वाक्यामधील शब्द गाळणे, शब्दांच्या उलटापालटी
करणे, शब्दांचे गटाच्या गट किंवा संबंध वाक्येच्या वाक्यें अजीवात गडप
करणे वगैरे अनेक प्रकार, केवळ भुताटकीचा खेळ ब्हावा त्याप्रमाणे, ह्या
पुस्तकांत झालेले दृष्टीस पडतात. या सर्व प्रकाराची उदाहरणे येथे विस्ताराने
देणे शक्य नाही. केवळ दिग्दर्शनासाठी एक दोन नमुने येथे सादर करितों.
नवीन आवृत्तीन्या १९० न्या पृष्ठावर पुढील वाक्य आहे—‘चितन, चर्चा,
आणि आचार यांचे राज्य, धर्म, व रीति हे तीन मुख्य विषय होत. या
तिथांच्या अनुरोधाने पहिल्या तीन गोष्टी दुसऱ्या तीन विषयांच्या संबंधाने
घडत असतात.’ या वाक्याचा अर्थ लावण्यासाठी बृहस्पतीस जरी खाली
आणले तरी त्याचा काही उपयोग होईलसें वाटत नाही! त्यांतील एक
वाक्यखंड छापणाऱ्यांनी अजीवात गाळून टाकले आहे. पहिल्या आवृत्तीत
तें वाक्य (अथवा तीं वाक्ये) असें आहे—‘चितन, चर्चा आणि
आचार यांचे राज्य, धर्म व रीति हे तीन मुख्य विषय, व राजा, गुरु
आणि लोक हे यांचे मुख्य नियामक होत. या तिथांच्या अनुरोधाने पहिल्या
तीन गोष्टी दुसऱ्या तीन विषयांच्या संबंधाने घडत असतात.’ हीं वाक्ये
एकंदरीने गुंतागुंतीचींच असलीं तरी आता त्यांचा अर्थ व्यवस्थित लागतो.
पृ. २१३ वर सुधारणाविरोधकांच्या तोंडीं पुढील प्रश्नार्थक वाक्ये घातलीं
आहेत. ‘लहानपर्णी लग्ने केली म्हणून काय होतें? नियांना अक्षरशत्रु
ठेविल्या म्हणून काय होतें?’ पहिल्या आवृत्तीत या दोन वाक्यांच्या मध्ये
आणखी एक प्रश्नार्थक वाक्य आहे. तें असें—‘नियांना स्वातंत्र्य नसलें
म्हणून काय होतें?’ हे वाक्य नवीन आवृत्तीतून काढून टाकण्याचें कारण
सर्व जगाला कार्यकारणभावाच्या नियमाने बांधूं पाहणाऱ्या कणाद-गौतमांस
तरी सांगतां येईल की नाही याची शंकाच आहे!

याच ग्रंथांतील आणखी उदाहरणे देत बसून जागा अडविण्यांत कांही
तात्पर्य दिसत नाही. असेच प्रकार या ग्रंथांत शेकडो ठिकार्णी झाले आहेत.

ग्रंथकार दिवंगत झाल्यावर मागाहून छापलेल्या ग्रंथांपैकी कांहींची
उदाहरणे आतापर्यंत दिलीं. आता विद्यमान ग्रंथकारांच्या ग्रंथांचें एक

उदाहरण बेझे. श्री. चिंतामण विनायक वैद्य यानी पानपत्र्या संग्रामावर ‘दुर्दैवी रंगू’ नांवाची कांदंबरी लिहिली सुप्रसिद्ध आहे. तिची पाहिली आवृत्ति १९१४ साली प्रसिद्ध झाली व दुसरी आवृत्ति १९२४ साली छापून प्रसिद्ध झाली. ही कांदंबरी विद्यालयीन शिक्षणक्रमात नेमली असल्यामुळे ती विशेष बारकाईने वाचप्याचा प्रस्तुत लेखकावर प्रसंग आला; व त्या प्रसंगीच त्याच्या दृष्टोत्पत्तीस ज्या काही गोष्टी आल्या त्या जशाच्या तशा तो येथे निवेदन करणार आहे.

‘दुर्दैवी रंगू’च्या पहिल्याच आवृत्तीतील भाषा, शुद्धलेखन, विराम-चिह्नाची योजना हीं जर्णी असावीं तरी नाहीत. सर्वच तन्हेच्या अशुद्धाची भरपूर उदाहरणे त्या एका ग्रंथातून काढून दाखविणे विशेष जड जाणार नाही; तथापि सध्या येथे ‘दुर्दैवी रंगू’ या ग्रंथावर अभिप्राय द्यावयाचा नसल्यामुळे त्यांतील दोषांचा येथे उल्लेख करण्याचे काही प्रयोजन नाही. ग्रंथाचे कर्ते ग्रंथातील सर्व गुणदोषांचे मालक आहेत. त्यानी पहिल्या आवृत्तीत ग्रंथ जसा छापला असेल तसाच तो सर्वोनी स्वीकारला पाहिजे व त्यातील पाठ हाच मूळ पाठ म्हणून सर्वोनी ग्राह्य मानिला पाहिजे. दुसऱ्या आवृत्तीची गोष्ट मात्र तरी म्हणतां येत नाही. दुसरी आवृत्ति काढताना ग्रंथकार तीन मार्गपैकी कोणत्या तरी एका मार्गाचा अवलंब करतो. पहिला मार्ग म्हणजे ग्रंथ जशाचा तसा पहिल्या आवृत्तीचर-हुक्म छापून काढणे; दुसरा म्हणजे पहिल्या आवृत्तीत ज्या कांही छापाईच्या मजकुराच्या चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करून ग्रंथ छापणे; व तिसरा मार्ग म्हणजे ग्रंथांत प्रतिपादिलेल्या विषयांत कांही वैगुण्य असल्यास ते पूर्ण करून ग्रंथ वाढवून सुधारून प्रसिद्ध करणे; भारताचार्य वैद्यांनी ‘दुर्दैवी रंगू’च्या वाचतीं यांपैकी पहिलाच मार्ग स्वीकारला होता असें अनुमान करणे भाग पढते. दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेदाखल त्यांनी एक ओढहि लिहिली नाही, यावरून दुसरी आवृत्ति काढताना त्यांनी मूळ ग्रंथाकडे ढुँकनहि न पाहतां तो मुद्रकांच्या हवालीं केला हें उघड दिसते. याहीपेक्षा बळकट प्रमाण म्हटले म्हणजे पहिल्या आवृत्तीतील बहुतेक प्रमाद व अन्यवस्थितपणा दुसऱ्या आवृत्तीत कायमच असून आणखी अनेक विचित्र प्रमादांची मात्र त्यांत अनिष्ट भर पडली आहे हें होय. ग्रंथकारांनी स्वतःच

चुका दुरुस्त करण्याच्या दृष्टीने तो तपासला असता तर अशी गोष्ट घडली नसती. दुसऱ्या आवृत्तीच्या मुद्रितांवरून त्यांची नजर फिरली असलीच तर ती अत्यंत धाईने फिरली असली पाहिजे हेहि उघड दिसते.

पहिली आवृत्ति जरी कितीहि दोषग्रस्त असली तरी पाठाच्या बावर्तीत तांच प्रमाण धरून तिजशी तुलना करितां दुसऱ्या आवृत्तीत जी शेकडों अशुद्धे बुसलेली दिसतात त्यापैकी काही थोळ्यांचा येथे निर्देश करू. पहिल्या आवृत्तीस ग्रंथकारानी एक शुद्धिपत्र जोडले आहे. त्या शुद्धिपत्रामध्ये शुद्ध केलेली अशुद्धे पाहून ती दुसऱ्या आवृत्तीत दुरुस्त करणे ही किती साधी गोष्ट आहे ! परंतु ही अत्यंत साधी गोष्ट देखील दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशकानी केलेली नसून ती सर्व अशुद्धे तर्शीच कायम ठेविली आहेत. आता नवीनच निर्माण केलेल्या अशुद्धाचा थोडासा नमुना पाहूं.

पहिली आवृत्ति	दुसरी आवृत्ति
१. रघुनाथरावांचे भान सुटले. ते उमे होते ते धाडकन् जमिनीवर पडले.	रघुनाथरावांचे भान सुटले. ते धाडकन् जमिनीवर पडले. पृ. १२, पं. २८
२. चणक त्याच्या सर्वोगभर चमकून गेली.	चुणुक त्याच्या सर्वोगभर चमकून गेली. पृ. १४
३. त्यावेळच्या लोकांच्या इर्षेप्रमाणे व त्यावेळच्या राष्ट्रीय स्थितीप्रमाणे त्यानें आपले सर्व लक्ष्य शारीरिक उन्नतीकडे दिले होतें.	त्यावेळच्या लोकांच्या इच्छेप्रमाणे व त्यावेळच्या राष्ट्रीय स्थितीप्रमाणे त्यानें आपले सर्व लक्ष्य शारीरिक उन्नतिकडे दिले होतें. पृ. १४ पं. ११
४. काढे कुट्यात स्वतः आंग मेहनत करी. सारांश जी जी खटपट म्हणून त्याच्यानें करवेल ती ती तो करी.	काढे कुट्यात स्वतः आंगमेहनत करी. (पुढील वाक्य अजीबात गाळलें आहे.) पृ. ३४, पं. २२
५. तो याच वेळेस या कुशीवरून त्या कुशीवर वळला.	तो याच वेळेस या कुशीवर वळला. पृ. ३८, पं. २०
६. गोळ्यासही आपण आपल्या पदरांत घेतलाच आहे.	गोळ्यासही आपल्या पदरांत घातलाच आहे. पृ. ५२, पं. २४

पाठ नं. १. दुसऱ्या आवृत्तीमध्ये या पाठांतील शब्द पानाच्या शेवटच्या ओळींत अगदी शेवटी आले आहेत. ‘ते उभे होते’ हीं अक्षरे मावण्यास तेथे जागा उरली नाही. यास्तव तीं अक्षरे अजीबात गिळंकृत करण्याचा खासा उपाय मुद्रकांनी अमलात आणला असावा ! फारच सबळ कारण व फारच बिनतोड उपाय !

पाठ नं. २. हा विशेष मौजेचा आहे. मूळ उद्दिष्ट शब्द येथे ‘चमक’ (thrilling or shooting pain) हा असला पाहिजे. पहिल्या आवृत्तीत ‘म’ बद्दल चुकून ‘ण’ पडला. दुसऱ्या आवृत्तीच्या मुद्रकाचा तर्कतार्क्य जो एकदम झेपावला त्याने ‘चुणक’ या शब्दावर झाप घालन तो तेथे आणून ठेविला ! चुणक या शब्दाचा अर्थ ‘मासला’, (sample, specimen presented,) असा आहे, हे त्या विचान्याच्या कोठून लक्षांत यावे !

पाठ नं. ३. या वाक्यांत दुसऱ्या आवृत्तीत एकंदर चार अशुद्धे झाली आहेत. ‘ईषी’ (शुद्ध ईर्ष्या) याबदल ‘इच्छा’ हा अर्थहानि करणारा शब्द विनाकारण घातला आहे.

पाठ नं. ४, ५, ६ दुसऱ्या आवृत्तीतील हे तिन्ही अपपाठ अर्थहानि-कारक आहेत.

अशा तन्हेचे ढोबळ अपपाठ व नानातळेची लहानसान अशुद्धे या पुस्तकांत शैकडो आहेत हें वर सांगितलेंच आहे. काही ठिकाणी पहिल्या आवृत्तीत झालेली अशुद्धे शुद्धहि केली आहेत. पण अशी स्थळे थोडी.

आतापर्यंत या लेखांत केलेल्या प्रतिपादनावरून पुढील दोन प्रमेये वाचकांस पूर्णपणे पटलीं असतील अशी उमेद आहे:—(१) वाङ्ग्याचा खरा मार्मिक व रसोदूग्राही अभ्यास करावयाचा असेल तर त्याला पाठशुद्धीची अत्यंत जरूरी आहे; (२) सध्याच्या लेखकांना व प्रकाशकांना पाठशुद्धीच्या या तत्त्वाची फारशी जाणीव आहे असे दिसत नाही; व त्यामुळे आधुनिक मराठी वाङ्ग्यांतील अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथांतहि अशुद्ध पाठांचा फार गोंधळ माजून राहिला आहे.

हा अशुद्ध पाठांचा गोंधळ अशाच रीतीने माजत राहिल्यास कालक्रमाने त्याचा परिणाम किती आनेष्ट होईल याची कल्पना, ज्यांच्या पाठांविषयी

विशेष काळजी घेतली गेली नाही असे प्राचीन काळचे रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी इ० ग्रंथ किंती अशुद्ध व अनिश्चित स्वरूपांत आपल्याला सध्या उपलब्ध आहेत हैं पाहिले म्हणजे सहज लक्षांत येईल. कोणत्याहि ग्रंथाच्या जुन्या जुन्या आवृत्ति हळूहळू नष्ट होत जातात व नव्या नव्या आवृत्ति अस्तित्वात येतात. अशा स्थितीत वर दिग्दर्शित केल्याप्रमाणे प्रत्येक आवृत्तीत जर नव्या नव्या अपपाठांची भरतीच होत गेली तर बन्याच काळानंतर त्या ग्रंथाची काय दुरवस्था होईल याची कल्पनाच मोठी भर्यंकर वाटते. आज पन्नास वर्षाच्या आतच निवंधमालेचे मूळ अंक, सुधारकाचे मूळ अंक मिळेनासे झालेले आहेत आणि त्याच्या उपलब्ध आवृत्ति अपपाठांनी केवळ बुजबुजल्या आहेत. मग आणखी दोन अडीचर्यां वर्षीनी आमची प्रिय निवंधमाला, व आगरकर, टिळक, आपटे, वैद्य इत्यादि ग्रंथकाराचे अनुपम ग्रंथ कोणत्या छिन्नभिन्न स्वरूपात आटलतील याची कल्पनाच दुस्सह ज्ञात्यास त्यांत नवल काय? तीनर्यां वर्षीपूर्वी होऊन गेलेला शेक्सपियर, परंतु त्याचे ग्रंथ आजतागायत त्यांत अणुरेणु एवढाहि फरक होऊन न देतां त्याच्या राष्ट्रवांधवांनी कायम राखले आहेत! ही टापटीप, शिस्त व आस्था कोणीकडे, आणि पन्नास वर्षीतच ग्रंथाच्या मूळ पाठाच्या चिंधड्या उडवून देणाऱ्या आम्हां लोकांची ब्रेपर्वाई, शिथिलता व गवाळपणा कोणीकडे!

ही स्थिति सुधारण्याचा खरा उपाय म्हणजे आमच्यांतील सर्व प्रकाशकांना, मुद्रकाना, ग्रंथसंपादकांना व वाङ्ग्याच्या ब्यवसायांत वावरणाऱ्या सर्व लोकांना पाठशुद्धीचे महत्व मनापासून पटें हाच होय. अशुद्ध पाठाची एक प्रकारची चीड सर्वोच्चा मनांत उत्पन्न झाली पाहिजे. अशा रीतीने पाठशुद्धीचे महत्व मनांत विंबून सर्व प्रकाशकांनी अशुद्ध पाठांस आपण प्रसिद्ध केलेल्या वाङ्ग्यांत थारा म्हणून द्यावयाचा नाही असा निश्चय केल्यास अशुद्ध पाठाचे आपल्या वाङ्ग्यांतून उच्चवाटण होण्यास वैल लागावयाचा नाही. कारण, शुद्धपाठावरहुक्कम ग्रंथ छापें ही, निदान आधुनिक वाङ्ग्याच्या संवंधाने तरी, मोठीशी गहन किंवा असाध्य गोष्ट नाही. असें आहे तरी, या बाबतीत मनःपूर्वक प्रयत्न करू इच्छिगारांच्या उपयोगासाठी पाठसंशोधनाची कांही मूळ तत्त्वे त्रोटक रूपाने येथे दिली आहेत.

पाठशृङ्खीची कदर बाळगूं इच्छणारांस हीं चांगलीं मार्गदर्शक होतील अशी आशा आहे.

१. ग्रंथकर्त्यास किंवा लेखकास अभिप्रेत असा जो पाठ तोच कोणत्याहि ग्रंथाचा किंवा लेखाचा खरा किंवा शुद्ध पाठ होय. एकादा पाठ वाञ्छय-दृष्ट्या कितीहि रसहीन असला, व्याकरणदृष्ट्या कितीहि भशुद्ध असला तरी तो पाठ त्या ग्रंथकर्त्यास अभिप्रेत होता हें जर सिद्ध असेल तर तोच खरा व शुद्ध पाठ होय; व तोच सर्व लोकांनी स्वीकारला पाहिजे ही गोष्ट निर्विवाद होय.

२. ग्रंथकर्त्याने खुद स्वतःच्या देखरेखीखाली आपल्या ग्रंथाची जी आवृत्ति छापविलेली असेल तिच्यातील पाठ हे, विरुद्ध पुराव्याच्या अभावी, ग्रंथकर्त्यास अभिप्रेत असलेले पाठ म्हणून गृहीत घरून चालण्यास हरकत नाही.

हा सिद्धान्त सामान्यवेंकरून जरी खरा असला तरी याचा उपयोग करतांना जरा तारतम्याची दृष्टि ठेविली पाहिजे. घाईमुळे, नजरचुकीमुळे, मुद्रकाच्या प्रमादामुळे अथवा इतर अशाच कांही कारणानी ग्रंथकर्त्यास अभिप्रेत नसलेला पाठ सुद्धा त्याने छापलेल्या ग्रंथात आसन बळकावून स्थिर होऊन बसतो. शेकडो वेळां ‘मति, कृति, धेनु’ हे व यांसारखे शब्द न-हस्वान्त लिहिणाऱ्या मनुष्याच्या ग्रंथात एखाद्याच ठिकाणी कुठे ‘प्रकृती’ असा दीर्घांन्त शब्द आला तर तो तसा नजरचुकीने आला असावा असें सहजच अनुमान होतें. परंतु असे शब्द पुष्कळ ठिकाणी दीर्घांन्त व पुष्कळ ठिकाणी न-हस्वान्त लिहिणारा एखादा ग्रंथकार असला, तर त्यास या बाबतींत कांही नियन नको आहे असें स्पष्ट अनुमान होतें. अर्थात् त्याने जेथे जसे शब्द योजिले आहेत तसेच ते प्राह्य मानिले पाहिजेत असें उघड ठरतें.

३. ग्रंथकाराने आपल्या हयातींत आपल्या ग्रंथाच्या एकापेक्षा आधिक आवृत्त्या काढल्या असल्यास त्यांतील कालक्रमाने शेवटची जी आवृत्ति ती पाठाच्या बाबतींत प्रमाणभूत धरली पाहिजे. कारण पुढच्या पुढच्या आवृत्ती-मध्ये ग्रंथकर्त्याच्या लेखाचें आधिकाधिक पारिणत स्वरूप दृष्टीस पडत जातें व शेवटच्या आवृत्तींत अर्थातच परिणततम स्वरूप दग्गोचर होतें.

हा सिद्धान्त देखील निरपवाद नाही. एखाद्या ग्रंथाची नंतरची आवृत्ति पहिल्या आवृत्तीपेक्षाहि गचाळ असुं शकते हें ‘दुर्दैवी रंगू’ या काढवरीच्या

उदाहरणावरून स्पष्ट होतच आहे. तेव्हा या बाबतींत देखील ग्राह्याग्राह्य ठरविण्यास तारतम्याची फार जरुरी आहे.

४. एखाद्या ग्रंथाची खुद्द ग्रंथकाराने लिहिलेली अथवा ग्रंथकाराच्या देखरेखीवाली छापविलेली प्रतच उपलब्ध नसली तर त्या ग्रंथाच्या इतर जितक्या आवृत्ति वा हस्तलिखित प्रती मिळतील तितक्या मिळवून त्यातील पाठांची एकमेकांशी तुळना करून त्यावरून मूळपाठ ठरविण्याचा यत्न करावा. हे मोर्टें चातुर्यांचे व सूक्ष्म दृष्टींचे काम असून यास इंग्रजीत collation (पाठतोलन) असें म्हणतात. ज्ञानेश्वरीची माडगांवकरांची आवृत्ति अशाच रीतीने निरनिराळ्या पोध्यांचे पाठतोलन करून काढलेली आहे.

याप्रमाणे पाठसंशोधनाच्या शास्त्रांतील महत्त्वाची मूलभूत तस्वें कांही सांगितलीं. याशिवाय या बाबतींत कांही व्यावहारिक सूचनाहि करतां येतील. छापवानेवाल्यांनी व प्रकाशकांनी आपल्या पदरीं शोधक ठेवावयाचे ते चागले हुशार, कार्यक्षम व विनचूक काम करणारे असे ठेवावे. त्यांस पगार जास्त द्यावा लागला तर तो खुशीने द्यावा; कारण अंती त्यापासून फायदाच्च होईल. कोणत्याहि दिवंगत ग्रंथकाराचा ग्रंथ छापावयाचा झाल्यास तो पाठसंशोधनशास्त्राची तस्वें माहीत असणाऱ्या व पाठशुद्धीचे महत्त्व जाणत असलेल्या अशा विद्वान् संपादकाकडून संपादून घ्यावा आणि अशा संपादकांचे नांव ग्रंथावर संपादक म्हणून छापावे. पुस्तकपरीक्षण करणाऱ्यांनीहि पाठशुद्धीच्या बाबतींत करडी नजर ठेवून अशुद्ध पाठ आढळल्यास त्यांवर निर्भीड टीका करावी.

इच्छा असल्यास याप्रमाणे अनेक मार्ग सांपडतील. इच्छा मात्र झाली पाहिजे. तशी इच्छा सर्वोना, विशेषतः प्रकाशकांना, व्हावी हाच्च हा लेख लिहिण्यांत हेतु आहे. आपले महाराष्ट्रवाङ्ग्य वेदाक्षरांप्रमाणे पवित्र, शुद्ध व श्रुत असावें अशी मनीषा सर्वोनी बाळगावी व तिच्या सिद्धर्थ्यर्थ मनःपूर्वक झटावें. वेदमंत्रांची पाठशुद्धि कशी राखावी यासंबंधाने पाणिनीने जे नियम सांगितलेले आहेत तेच आपल्या वाङ्ग्याच्या पाठशुद्धीलाहि योग्याशा अर्थभेदाने उत्कृष्ट लागू पडतील. तेव्हा तेच येथे उद्धृत करून व ज्या पाठशुद्धीची प्राचीन मुर्नीनी इतकी महती गायिली तिजकडे आम्हां सर्वांचे

आता पुनः लक्ष वळो अशी आशा प्रदर्शित करून हा वराच लांबलेला लेख संपवितों.

“ कुतीर्थादागतं दग्धमपवर्णं च भक्षितम् ।
न तस्य पाठे मोक्षोऽस्ति पापाहेत्वं किल्बिषात् ॥
सुतीर्थादागतं व्यक्तं स्वाम्नाय्यं सुव्यवस्थितम् ।
सुस्वरेण सुवक्त्रेण प्रयुक्तं ब्रह्म राजते ॥

अर्थ—वाईट गुरुपासून आलेले, वेडेवाकडे उच्चारलेले, वर्णाची योजना नीट नसलेले व मधलाच मजकूर खाऊन टाकलेले असें जे वेदरूपी ब्रह्म त्याच्या पठनाने मोक्ष मिळत नाही, जसा पापरूपी सर्पाच्या दोषाने मिळत नाही. चांगल्या गुरुपासून आलेले, स्पष्ट रीतीने उच्चारलेले, उत्तम रीतीने म्हणण्याजोगे व ज्यातील मजकूर सुव्यवस्थित केलेला आहे असें उत्तम मुखाने उत्कृष्ट स्वराने म्हटलेले वेदरूपी ब्रह्म शोभून दिसते.

— ‘लोकशिक्षण’ फेब्रुवारी व मार्च १९३०



ज्ञानेश्वरीचा अभ्यास

अगा अभ्यासयोग महणिजे । तो हा एक जाणिजे ।
यें कांहीं न निफजे । ऐसें नाहीं ॥
विष कीं आहारीं पडे । समुद्रीं पायवाट जोडे ।
एकीं वाग्ब्रह्म थोकडे । अभ्यासें केले ॥

ज्ञानदेवी (माडगावकर) १२-११०, ११२

समाजाच्या अनेक स्थित्यंतरातून आज ६५० वर्षे ज्याने आपले उच्चतम स्थान कायम राखलें आहे असा ज्ञानेश्वरी हा मराठी वाळ्यांतील एकच एक ग्रंथ होय हैं कोणास सांगावयास नको. कालगतीनुसार समाजाच्या बाब्य परिस्थितीमध्ये जसे फरक पडत जातात तसा त्याच्या मनोवृत्तीमध्ये व अभिरुचीमध्येहि बदल होत जातो. हा बदल वाळ्यांतील बहुतेक ग्रंथांस भोवतो. समाजाच्या अभिरुचीने रंगणावर धरलेल्या ग्रंथरूपी वारूपैकी बरेचसे लवकरच मागे पडतात, काही दमात उखडतात, तर कांही अजीबात गतप्राण होतात. सदाचंचल अशा लोकाभिरुचीचे पालाण कायम ठेवून तिला पुरे पडणारे असे ग्रंथ फारच थोडे. खुद शेक्सपियरसारख्या कविश्रेष्ठांसहि एक शतकभर इंग्रज जनतेची नाराजी सोसावी लागली होती. महाराष्ट्रांत तर काय, इंग्रजी झाल्यानंतर मराठी अमदार्नीतले जुने कवि बहुतेक माजीच पढल्यासारखे झाले. मोठा अद्वाहास करून अनेक वेळां मुद्रणाच्या रूपाने त्यांचा 'उद्धार' करावा लागला व आता विद्यालयांतून त्यांचा सक्तीने अभ्यास करवावा लागत आहे हेच त्यांचा लोकसमाजांतील प्रचार कमी होत चालल्याचें निदर्शक आहे. अशा स्थिरीत ज्ञानराजांच्या या ज्ञानेश्वरी माउलीने आपली समाजांतील मान्यता व लोकप्रियता कायम

राखली आहे, जुन्या तज्ज्वल्या भाविक समाजास ती जितकी पूज्य तितकीच आधुनिक पद्धतीच्या सुशिक्षित विद्वानासहि ती मान्य झाली आहे, हें तिच्या असाधारण योग्यतेचेंच निर्दर्शक होय हें कोणीहि कबूल करील.

परंतु अशा अलौकिक ग्रंथासहि लोकामिस्त्रीतील फरक एका तज्ज्वले जाणवतोच. भिन्न भिन्न काळी समाजाच्या मनोवृत्तीतील बदलास अनुसरून रसिकाचा व अभ्यासकाचा दृष्टिकोणहि बदलत असतो. तदनुसार ग्रंथाची निरनिराळी अंगे, त्याचे निरनिराळे आविर्भाव किंवा पैलू निरनिराळ्या काळी प्रमुखत्व पावत असतात. एकोणिसाब्या शतकाच्या उत्तरार्धात शेक्सपियरच्या व्यक्तिस्वभावदर्शनाच्या चातुरीने वाढूमयरसिकांचे मन मुग्ध केले होते, तर अलीकडे विसाब्या शतकात त्याच्या नाट्यकौशल्याकडे विवेचकांचे लक्ष विशेष वेधलें आहे. आपल्याकडील गीता-महाभारतादिक ग्रंथांचे वाचन व अभ्यसन पूर्वी निराळ्या दृष्टीने व निराळ्या हेतूसंबव करण्यांत येत असे; सध्या त्याचे वाचन व अवलोकन अगदी भिन्न दृष्टीने व भिन्न हेतूसंबव होते. सध्या बहिरंग-परीक्षणाकडे लोकांचे लक्ष विशेष लागले आहे. पूर्वी केवळ अंतरंगाचा म्हणजे ग्रंथात प्रतिपादिलेल्या विचाराचा व प्रमेयांचा आस्वाद, आणि तोहि बहुताशी श्रद्धायुक्त मनाने, घेण्याकडे सर्वांची प्रवृत्ति असे. त्यांत जे पंडित असत ते स्वमतभिमानाने प्रवृत्त होऊन त्यावर खंडनमंडनात्मक चर्चा करीत आणि सामान्य जनसमाज त्यांतून आपल्याला कळेल तेवढे सार ग्रहण करून संतुष्ट मनाने असे.

खरें पाहिले तर, ग्रंथांच्या अभ्यासाची भाविकपणाची पद्धत व पंडिती पद्धत या दोन परस्परभिन्न अशा पद्धति किंवा प्रवृत्ति पूर्वीच्या काळी प्रचारांत होत्या. या दोन्ही पद्धतीचे विषयहि अर्थात् पुष्कळ अंशाने पृथक् असत. वेद, स्मृति, भागवतादि पुराणे, गीता-भारतादि ग्रंथ याचे अध्ययन बहुताशी श्रद्धायुक्त मनाने होत असे तर साख्ययोगादिक दर्शने, व्याकरण, अलंकार, गणित इत्यादि शास्त्रे यांचे अध्ययन पांडित्यप्रकर्ष घडवून आणण्याच्या बुद्धीने होत असे. हा विषयविभाग अर्थात् स्थूल मानाने केला आहे. कारण, तसें म्हटलें तर, वेदादिक ग्रंथांचे अध्ययन निवळ पंडिती तज्ज्वले करणारे लोक पूर्वी नसत असें नाही. उलटपक्षी व्याकरणादि शास्त्रे व विशेषतः घडदर्शने याच्या अध्ययनांत श्रद्धा ही कांही अंशाने अनस्यत

असे. पारलौकिक कल्याणाचा हेतु पद्दर्शनांच्या, त्यांतल्या त्यात वेदान्तांच्या, अभ्यासात प्रत्यक्षपणे व व्याकरणादि शास्त्रांच्या अभ्यासांत अप्रत्यक्षपणे वसत असे. निवळ सभाजिगीषेने अध्ययनास प्रवृत्त झालेले बुद्धिवादाने तर होणारे वादिमार्तड त्या वेळी नसतील असे नाही. परंतु पारलौकिक कल्याणाचा हेतु शास्त्राध्ययनाच्या बुडाशी असणे हेतु त्या वेळेस अगदी विलक्षण किंवा अस्वाभाविक खास वाटत नसे. म्हणूनच शास्त्रकाराच्या ग्रंथांमध्ये परलोकप्राप्ति किंवा मोक्ष हा शास्त्राध्ययनाचा हेतु असल्याचे उल्लेख सापडतात.

याशिवाय काब्यनाटकादि ग्रंथांच्या अध्ययनात कलात्मक सौदर्यदृष्टि प्रधान असे, तीहि येथे अवश्य जमेस धरली पाहिजे. एवंच पूर्वी आपल्याकडे ग्रंथावलोकन तीन दृष्टीनी चालत असे असे म्हणता येईल. यांपैकी प्रत्येक पद्धतीने वर्णन थोडेवहुत खुलासेवार रीतीने केल्यास येथे ते अस्थानी होणार नाही. भाविकपणाच्या पद्धतीत ग्रंथाचे पठन हा बराच महत्त्वाचा भाग असे. पठनाने पुण्य लागते ही समजूत सार्वत्रिक होती. किंवद्दुना ‘श्रुतं हरति पापानि’ या वचनास अनुसरून दुसऱ्याने ग्रंथ पठन केलेला केवळ श्रवण करण्याचासुद्धा प्रघात फार असे. श्रवण, पठन यानंतर अर्थग्रहण. अर्थाचे श्रवण श्रद्धेय व आधिकारी अशा पुरुषांच्या मुखांतून करणेच श्रेयस्कर, असें या पद्धतीत मानले जाते. पुराणिक किंवा निरूपणकार यास व्यासपीठावर अधिष्ठित करून त्याच्या मुखाने व्यास बोलत आहेत अशी श्रद्धायुक्त भावना ठेवून तो सागेल तो अर्थ योग्य व कल्याणकारक आहेच अशा भावनेने ग्रहण करावयाचा. स्वतः ग्रंथ वाचून कोशादिकांच्या साहाय्याने ग्रंथाचा अर्थ लावणे हेतु या पद्धतीत निषिद्ध आहे. कारण तसें केल्याने तर्कास व बुद्धिवादास वाव मिळतो हेतु उघडच्च आहे. तर्कास मज्जाव करून दुसऱ्याने सांगितलेला अर्थ निमूटपणे मान्य करीत गेल्याने संप्रदाय व परंपरा यांचे प्रस्थ या पद्धतीत फार वाढते हेतु साहजिकच आहे. अशा रीतीने सांप्रदायिक अर्थ निरूपणकाराकडून भावयुक्त अंतःकरणाने श्रवण केल्यावर त्याचे मनन, मननानंतर निदिध्यास, त्यानंतर धारणा व सर्वांच्या शेवटी सात्मीकरण, याप्रमाणे या भावप्रधान अभ्यासाचा क्रम असतो. साध्या भाषेत हीच गोष्ट सांगावयाची झाल्यास असे म्हणतां

येईल की, ऐकलेला अर्थ पुनःपुनः घोळून मनांत ठसवून घेंगे आणि त्यांतील प्रतिपाद्य विषयाशीं तन्मय होऊन 'प्रमेयाशीं झोंबी खेळणे' हैं या पद्धतींतील अभ्यासकांचे उत्तरोत्तर चढत्या पायरीचे कर्तव्य असते. या पद्धतीचा अवलंब करणारे सर्वजण या शेवटच्या पायरीपर्यंत येऊन पोचतात असें नाही. खालच्या खालच्या पायन्यांवर घोटाळणाऱ्यांची किंवा स्थिरावणाऱ्यांची संख्या अतोनात असावयाची व वरवरच्या पायन्यांवर चढणाऱ्यांची संख्या दशांशकमाने घटत जावयाची, ही स्थिति इतर सर्व मार्गात जशी दिसून येते तशी या मार्गातहि दिसून यावयाचीच. श्रीकृष्णापासून गीता एकणाऱ्या अर्जुनाप्रमाणे, व्यासापासून भागवत ऐकणाऱ्या शुक्रोर्गांद्राप्रमाणे, किंवा

कांही पाठ केलीं संतांचीं उत्तरे । विश्वासें आदरे करोनिया अशी ग्वाही देणाऱ्या तुकोबारायाप्रमाणे प्रमेयाशीं झोंबी खेळून तें हस्तगत करणारे चिकाटीचे अभ्यासक विरळाच. परंतु कधीकाळीं पुराण-प्रवचनास जाऊन तेथे अर्थज्ञानशून्य श्रवणभक्ति करून कोण्या करकरीत मनाने परत येऊन आपल्या अवहारांत निमग्न होणाऱ्या प्राकृत जनापासून तों तुकोबांसारख्या परिनिष्ठित भगवद्भक्तापर्यंतचे सर्व भाविक जन या अभ्यासमार्गांचेच 'कापडी' होत.

या भाविकपणाच्या अभ्यासमार्गाच्या बुडाशीं केवळ विषयज्ञानाव्यातिरिक्त असा कांही हेतु नियमाने असतो. या दृष्टीने पाहिले तर ही अभ्यासाची पद्धत उपयुक्तावादी ठरते; इतर तशा ठरत नाहीत. वेदान्तपर व भक्तिपर ग्रंथांच्या भाविक अध्ययनाचा हेतु स्वतःचे पारमार्थिक कल्याण हा असतो. स्मृत्यादि धर्मग्रंथांच्या अध्ययनाचा हेतु स्वतः उत्कृष्ट धर्मांचरण करणे व इतरांकडून करविणे हा असतो. हा अध्ययनाचा हेतु अध्ययन-विषयक ग्रंथांत सांगितलेले उपाय त्रुद्धिपुरस्सर अमलांत आणल्याने तर साध्य होतोच; परंतु भाविकतेच्या मार्गाचा विशेष हा आहे की, निवळ ग्रंथांच्या पारिशीलनानेच कांही आध्यात्मिक अधिकार किंवा विशेष सिद्धि प्राप्त होते असें समजलें जातें. उदाहरणार्थ, श्रीमद्भागवतांत उपदेशिलेल्या नवविधा भक्तिमार्गांचे अवलंबन केल्यास मनुष्यांच्या अंतःकरणांत भक्तीचा उदय होईल हैं तर सांगावयास नकोच; परंतु इतर कांही न करंतां निवळ

भागवताच्या परिशीलनाने मनुष्याची वृत्ति भक्तिमय बनते. इतकेंच काय, अर्थे न समजतां केलेल्या श्रवणपठनाने देखील आत्मोन्नति होते व पुण्य लाभतें अशी भाविकांची समजूत असते. म्हणजे नुसत्या श्रवणपठनाने पुण्याची प्राप्ति, अर्थ समजून केलेल्या अध्ययनाने चिन्तशुद्धि आणि उपदेशिलेली तत्त्वे प्रत्यक्ष आचरणांत आणल्याने ईप्सित श्रेयाची प्राप्ति, असा हा जितके हातून घडले असेल तितक्याचें फळ पदरांत टाकणारा श्रद्धावंतांचा राजमार्ग आहे. अर्थात् श्रद्धावंतांनाच हा गम्य व साध्य आहे. त्यांचे पूर्ण समाधान ज्या अर्थी हा करूं शकतो त्या अर्थी हा खोटा किंवा वायफळ आहे असे म्हणतां येणार नाही. तार्किक पंडितांच्या चिकित्सेखोर बुद्धीला हा गम्य झाला नाही म्हणून तो खोटा ठरूं शकत नाही. कारण श्रद्धाहीन तार्किकानी कितीहि अध्ययन केले तरी ते या मार्गास अनुसरले असें होतच नाही. आणि त्या मार्गांचे अनुसरणच ज्याला होत नाही त्याला त्या मार्गात येणारे अनुभव खरे किंवा खोटे यांपैकी कांहीच सांगण्याचा अधिकार नाही हें उघड आहे. ज्ञानेश्वरांनीच वारंवार घेतलेला दृष्टान्त वापरून असें म्हणतां येईल की, श्रद्धारूपी दिव्यांजनाने ज्याची दृष्टि फाकली आहे त्यालाच परमार्थरूपी महानिधि गवसेल; इतरांस केवळ मातीच्या डिखलाचीच प्राप्ति होईल.

ग्रंथाध्ययनाचा दुसरा जो पांडित्यपोषक मार्ग त्याचें येथे त्रोटक रीतीनेच विवेचन केले असतां चालणार आहे. या मार्गाने जाणारे अभ्यासक बुद्धिवादी व तर्ककुशल पंडित बनत असत. यांतहि गुरुमुखांचे महत्व असेच. तथापि शंका, युक्तिवाद, साधक बाधक चर्चा यांस मज्जाव नसे. व्याकरणकोशादिकांच्या साहाय्याने ग्रंथाचा अर्थ लावावयाचा, त्यांतील सिद्धान्त समजून ध्यावयाचे, सिद्धान्तस्थापनाच्या प्रक्रियेतील वादाचे मुद्दे शोधून काढावयाचे आणि या वादाच्या मुद्द्यावर आपली तर्कशक्ति एकवटून गूर्वपक्ष-उत्तरपक्ष लढवावयाचे-असें पंडिती अध्ययनाचे स्थूल मानाने स्वरूप असे. विशेष प्रतिभाशाली अभ्यासक असल्यास तो एखाद्या मुद्द्यांचे मथन करून स्वतंत्र ग्रंथ रची किंवा नवीन सिद्धान्तांचे प्रणयन करी; परंतु सामान्यतः पाहिले तर वर वर्णिलेल्या मर्यादेपर्यंत पंडिती अध्ययनाची मजल जात असे.

हा पंडिती मार्ग म्हणजे 'ज्ञानाकरिता ज्ञान' मिळविण्याचा निर्हेतुक विद्यासंपादनाचा मार्ग होय. आता व्यावहारिक दृष्टीने पाहतां, समाजय करणे, राजाश्रम मिळविणे, वगैरे हेतु या मार्गाने जाणाऱ्यांच्या डोळ्यांपुढे असत, परंतु हे हेतु या मार्गास आनुषंगिक रीतीने चिकटलेले होत—अवश्यं-भावी परिणामाच्या स्वरूपाचे नव्हेत. आत्मोन्नतीचा व पारमार्थिक कल्याणाचा हेतु जसा भाविकपणाच्या अध्ययनमार्गास अविनाभावित्वाने चिकटलेला दिसत आहे, तशी या पंडिती मार्गातील व्यावहारिक फलांची गोष्ट नव्हे. तशी व्यावहारिक फले भाविकपणाचा मार्ग चोखाळणाऱ्यांसाहि प्राप्त होतात हे सर्वांस माहीतच आहे ! परंतु ती फले म्हणजे या दोन्ही मार्गांचे प्रवृत्ति-निमित्त नव्हे. भाविकपणाच्या मार्गांचे प्रष्टत्तिनिमित्त जसें पारमार्थिक कल्याण हे निराळे सांगतां येते तसे पंडिती मार्गांचे केवळ ज्ञानप्राप्ति याखेरीज दुसरे सागतां येत नाही. म्हणूनच भक्तिमार्गी संतमहंत, जन्मभर शास्त्राध्ययन करून व घटपटांची खटपट करून तुम्ही काय मिळविले, असा अधिक्षेपपूर्वक प्रश्न पंडिती मार्गातील लोकांना विचारतांना दिसतात. भोळ्या भावाच्या आधारावर आम्ही 'वैकुंठाच्या राणिवे'चे अधिकारी झालो आणि जन्मभर बुद्धीला शीण देऊन तुम्ही काय मिळविले ?—एखाद्या फाटक्यातुटक्या राजाचा लहरी आश्रय !—हा भक्तिमार्गाचा सवाल त्यांच्या दृष्टीने सयुक्तिक नाही असें कोण म्हणेल ?

हाच सवाल परंतु निराळ्या आनुपूर्वीने काव्यसौंदर्यलोक्य रसिकाकळून पंडिताना विचारिला जातो. रसिकांना पंडितांची घटपटादि खटपट रुक्ष व अर्थ वाटावी हे साहजिकच आहे. परंतु खरे पाहिले असतां रसिकांचे काव्यास्वादन हे पंडितांच्या शास्त्राचैहतकेच निर्हेतुक व निरपेक्ष असते. जिज्ञासा तृत करण्याकरिता ज्याप्रमाणे शास्त्रांचे अध्ययन त्याचप्रमाणे सौंदर्यपिपासा शमविण्याकरिता काव्यरसान हीच हेतुमीमांसा दोन्ही बाबतीत स्वाभाविक दिसते. अर्थात् व्यावहारिक दृष्ट्या पंडितांच्या शास्त्राध्ययनाचे जसे अनेक हेतु असू शकतात तशाच प्रकारचे हेतु रसिकांचे व कवीचेहि काव्यास्वादनामध्ये असू शकतात. परंतु हे हेतु परंपरया सिद्ध होणारे; अवश्यंभावी परिणामाच्या स्वरूपाचे नव्हेत, हे वर स्पष्ट केलेच आहे.

एवंच, पाश्चात्य कल्पनांचा इकडे प्रसार होण्यापूर्वी ग्रंथपरिशिलनाच्या बन्याच अंशी पृथक् परंतु क्वचित् क्वचित् सांमिश्र अशा तीन प्रवृत्ति आस्तित्वांत होत्या. पैकी पंडिती वृत्तीचा व पद्धतीचा स्पर्श ज्ञानेश्वरीस झाला नाही हें उघडन आहे. त्याच्वप्रमाणे काव्यमध्यलोलुप रसिकभ्रमरांचे थेदेहि या माधवीलतेकडे पूर्वी फारसे वळले नाहीत. भाविकपणाच्या परिशिलनांतच काव्यदृष्टि असलेल्या किंत्येक भक्तांनी ज्ञानेश्वरीच्या काव्यसौंदर्याचा आस्वाद घेतला असेल. (उदाहरणार्थ, श्रीधर, मोरोपंत, यांसारखे भक्तकवि.) परंतु हा ‘ग्रामं गच्छन् तृणं स्पृशति’ या न्यायाने घट्टन आलेला आनुषंगिक परिणाम होय. मुख्य दृष्टि भाविकपणाची, व ग्रंथाचें पठण, निरूपण व श्रवण मुख्यतः भक्तांच्या मेळ्यांत-हाच पूर्वीचा सर्वसामान्य दंडक होय. अद्वेष्या आसनावर बैठक मांडून परंपरागत अर्थ रसाळ वाणीने दृष्टान्तासह खुल्दून सांगणारे वर्ते आणि ‘श्रवणीचि होती जिभा’ अशा भाविकपणाच्या उत्कंठेने भक्तिप्रेमरसांत तलीन होणारे श्रोते-अशाच्या परस्परसंगमाचा जो थाट पूर्वी उडत असे तेंच ज्ञानेश्वरी ‘माऊली’चे निरूपण थाणि तेंच पूर्वीच्या सर्वसामान्य लोकांचे या ग्रंथाचें वाचन. भक्तिमार्गात विशेष पुढारलेले जे अधिकारी पुरुष त्यांनी गुरुमुखातून अर्थाचें श्रवण करावयाचें, श्रवण केलेल्या अर्थाचें चिंतन करावयाचें, ग्रंथाचीं पारायणे करावयाचीं व हें सर्व करतांना मुच्छेल्या कल्पनांची परंपरागत अर्थाशीं सांगड घालून परंपरेस अविरुद्ध असा आपला निरूपणाचा सांगाढा तयार करावयाचा;—हें त्या ग्रंथाचें विशेष अध्ययन.

अर्थात् भाविकपणाच्या अध्ययनमार्गाचें प्रस्तुत लेखांत प्रारंभी जे विवरण केले आहे तें सर्व ज्ञानेश्वरीला समर्पक रीतीने लागू पडेल. किंवृत्ता ज्ञानेश्वरीला तें जितके लागू पडेल तितके एका भागवताशिवाय इतर कोणत्याहि ग्रंथास लागू पडेल की नाही याची शंकाच आहे. खुद गीता ही अष्टपैलू असल्याकारणाने भाविक, पंडित व रसिक या तित्रानीहि तिचा कवजा घेतला असून आपआपल्या सांप्रदायिक विचारांचे प्रासाद त्रित्या आधारावर उभारले आहेत. परंतु ज्ञानेश्वरीने श्रद्धालू भक्तगणाचे मेळेच नाचविले; पंडितांच्या पूर्वपक्ष-उत्तरपक्षांच्या पकडीत ती सांपडली नाही.

आणि यास ज्ञानेश्वरांचे ग्रंथरच्चनेचे धोरण हेच मुख्यत्वेकरून कारणीभूत झाले आहे. त्यांनी ग्रंथ रचला तो अगोदर पंडितांनी अव्हेरिलेल्या मराठीत; वरें तो रचतानाहि त्यांनी पंडितांची तर्ककठोर व वादप्रवण वृत्ति स्वीकारली नसून भाविकाची प्रेमळ व गोडवेषणाची वृत्ति स्वीकारली आहे व अर्थांची सूक्ष्म चिकित्सा करण्याच्या खटाटोपात न पडतां ‘भावार्थ’ सांगण्याच्या दृष्टीनेच आपली ‘दीपिका’ रचली आहे. ग्रंथ रचणारानेच याप्रमाणे पंडिती वृत्तीचा त्याग केलेला असल्यामुळे त्या ग्रंथाकडे पंडितांची दृष्टि फिरकूऱ्याने हे साहजिक आहे. शिवाय तत्कालीन परिस्थितीहि हा अमूल्य कौस्तुभमणि भगवद् भक्तांच्या गळ्यांत पडण्यास कारणीभूत झाली. गीतारूपी स्थमंतमण्याची जशी नाना प्रवृत्तीच्या लोकांकडून व नाना मतवाद्यांकडून ओढाताण झाली तसा प्रकार ज्ञानेश्वरीचा होणे शक्य नव्हते. खुद ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रांतील भक्तिमार्गाचे जिव्हाळ्याचे पुरस्कृते किंवद्भुना संस्थापकच होते. त्याच सुमारास विशेष भरभराटीस येत चाललेल्या पंढरीच्या भक्तिपंथास आपल्या तत्त्वांचे प्रणयन करणाऱ्या एखाद्या ग्रंथाची जरूरी होतीच. अशा स्थिरीत पंथाने ज्ञानेश्वरीस व ज्ञानेश्वरीने पंथास एकमेकांच्या गुणांवर लुब्ध होऊन तात्काळ वरिले असल्यास त्यांत नवल काय? या दोघांनी परस्परसंगत होऊन जो सुखाचा सोहळा साजरा केला त्याने अनंत आत्मे आजवर तृत व सुखित होऊन गेले आणि तसेच पुढेहि होत राहतील यांत संशय नाही.

‘पुढेही होत राहतील’ अशी शब्दयोजना मुहाम येथे केली आहे. कारण, भाविकपणाच्या अध्ययनाची परंपरा या ईंग्रजी अमलांतीहि अव्याहत सुरु असून ती यापुढेहि खंडित होईल असा संभव दिसत नाही. खुद आंग्लाशीक्षितांमधूनहि श्री. पांगारकर, दांडेकर, देशमुख यांसारखे भाविक अभ्यासक निर्माण होत असून ते ज्ञानेश्वरी माउलीच्या चरणी लीन होण्यांत स्वतःस धन्य मानीत आहेत, यावरून या भाविकपणाच्या परंपरेत किती जिवटपणा आहे हे उघड दिसून येत आहे.

ती भक्तिमार्गाची परंपरा, ती श्रद्धायुक्त अध्ययनाची पद्धत, ती आत्यंतिक समाधानाची ‘त्रिपुटी’ सर्वेकाळ अदल राहील व राहावी. परंतु त्यापरतें दुसरे या ग्रंथाच्या बाबतीत आपणास कर्तव्य नाहीच की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. हा उपस्थित होण्यांचे कारण पाश्चात्य देशांतील विचारांशी

आपला परिचय झाल्यामुळे सध्या आपली दृष्टि पालटली आहे, नवनव्या दृष्टिकोणांचा आपल्या विचारसर्णीत समावेश झाला आहे, हेच होय. पाश्चात्य राष्ट्रांनी केलेल्या प्रबंध बौद्धिक प्रगतीमुळे विचाराचें क्षेत्र इतके अफाट झाले आहे की पूर्वी जेथे अभ्यासाच्या तीन पद्धति चालू होत्या तेथे आता कदाचित् तीनशेंची गणना करावी लागेल. यांत अतिशयोक्ति नाही, हे, शेक्षणप्रयोगचा भिन्न भिन्न पद्धतींनी अभ्यास करून शेंकडे विद्वानांनी आजवर ग्रंथ लिहिले आहेत, किंवा नेपोलियनच्या चारित्रियाचा भिन्न भिन्न दृष्टींनी विचार करणारे शतशः प्रबंध लिहिले गेले आहेत, या दाखल्यांवरून कोणाच्याहि प्रत्ययास येईल. तेव्हा आपल्या भाषेंतील महनीय ग्रंथकारांच्या बाबतींत आपण आपले कर्तव्य कितीसे बजावले आहे, असा प्रश्न उपस्थित करणे सध्याच्या काळी अपरिहार्य हाले आहे.

प्रश्नाचें उत्तर निराशाजनकच देणे भाग आहे. इंग्रजी अमदानी झाल्यापासून पहिली सुपारे पनास वर्षे उपेक्षेत गेलीं. नंतर आमचें जुनें ठेवणे काय आहे, कसें आहे, याची जाणीव विद्वानांस झाली. जाणीव झाल्यावर कित्येक लोक या ग्रंथाच्या संशोधनास व परिशीलनास लागले हें खरें; परंतु स्यापैकी कित्येक भक्तिमार्गीत प्रविष्ट झाले व बाकीच्यांचें अंतःकरण काव्य सौंदर्यांने वेधून घेतले. पायाशुद्ध शास्त्रीय विवेचनाचा प्रांत अझूनहि बहुतांशी रिताच पडला आहे.

ज्ञानेश्वरीचें काव्यसौंदर्य अतुल, असीम आहे. त्याच्या आस्वादांत रसिक विद्वानांनी गढून जावै यांत वावरें कांहीच नाही. काव्यसौंदर्याचा आस्वाद घेण्याची प्रवृत्ति आमच्यांत पूर्वी होती. मात्र ती ज्ञानेश्वरीकडे फारशी वळलेली नव्हती. ती वळविण्याचें काम आधुनिक विद्वानानी केलें हें ठीकच झाले. परंतु गेल्या साठ वर्षांत यापुढे पुष्कळच मजल मारावयास पाहिजे होती. प्रत्यक्ष मजल मारण्याचे दूरच राहो, मजल मारण्यास कांही प्रांत रिता आहे ही जाणीवदेखील पुरेशी जागृत असल्याचीं चिन्हे सध्या दिसत नाहीत. यास्तव आपणास यापुढे काय करावयास पाहिजे याची स्थूल रूपरेषा प्रस्तुत लेखांत देण्याचें योजिले आहे.

कोणत्याहि अभिजात ग्रंथाचा-ग्रंथच कशाला, कोणत्याहि विषयाचा-अभ्यास करण्याच्या ज्या अनेकानेक पद्धति व दृष्टि सध्या अस्तित्वांत

आल्या आहेत त्यांचें सविस्तर वर्णन करून त्याचा हेतु व उपयोग सांगण्याचें स्थल हें नव्हे. या पद्धतीस अनुसरून खुद ज्ञानेश्वरीच्या बाबर्तीत आपणास काय करता येईल याचेंच किंचित्‌सें दिग्दर्शन येथे करण्याचे योजिले आहे.

निरनिराक्रया पद्धतीचें विवरण करावयास लागण्यापूर्वी सर्वोस सारखेच आवश्यक असे कांही गुण अभ्यासकास आपल्या अंगी बाणून घ्यावे लागतात, त्यांचा उल्लेख येथे करणे अप्रस्तुत होणार नाही.

आपणामध्ये ज्याची फारच वाण आहे असा पाश्चात्य अभ्यासकांचा एक प्रमुख गुण जर कोणता असेल तर तो चौकसपणाचा (spirit of enquiry)' होय. कोणतीहि गोष्ट त्याच्या नजरेस पडली की तो काय, कसें, केव्हा, कोणी, कोठे इत्यादि प्रश्न एकामागून एक विचारीत सुट्टो. प्रत्येक गोष्टीचे विशिष्ट महत्त्व (Significance) काय, हें जाणून घेण्याची त्यास मोठी तळमळ लागून राहते. आपल्याकडे मोठमोळ्या विद्वानाताहि ही तळमळ फार कमी प्रमाणांत दिसून येते असें मोळ्या दुःखाने म्हणावें लागते. मोठमोळ्या गाजलेल्या विद्वानांनी ज्ञानेश्वरीच्या तत्त्वज्ञानावर व अध्यात्मावर ग्रंथ लिहावा आणि त्यांत ज्ञानेश्वरीचें विशिष्ट असें तत्त्वज्ञान काय, तें त्यांनी कसें सागितलें आहे, याची फारशी चिकित्सा केलेली आढळून न येतां संकलन आणि अनुवाद यांवरच काम भागविलेले दिसावें असा प्रकार दुर्दैवाने आपल्याकडे होत असलेला दिसून येतो. याएवजी मँकनिकोलसारखा एखादा सामान्य पाश्चात्य लेखक पाहा, नाना तज्ज्ञेचे स्वतंत्र प्रश्न तो उपस्थित कील व त्यांवर 'कळे तैसी' मखलाशी कील. दुसरा काय म्हणतो, तें उत्कृष्ट रीतीने आकलन करून त्याचा अनुवाद आम्ही करू. परंतु चौकेर दृष्टि केळून निरनिराळे प्रश्न उपस्थित करावयाचे व प्रत्येक प्रश्नागणिक अभ्यासाची नवीन दिशा निर्माण करून त्या त्या दिशेने संशोधन चालू करावयाचे - ही गोष्ट आम्हास साधावयास पाहिजे तशी साधत नाही. भारतीय विद्या, वाड्याय, कला यांच्या संबंधीचे बहुतेक प्रश्न आजवर पाश्चात्यांनीच उपस्थित केले आहेत. आता त्यावरची त्यांची मखलाशी पुष्कळ वेळां चुकली असेल, आणि त्या चुका दुरुस्त करण्याचें श्रेय आमच्या इकडील पैंडितांनी मिळविलें असेल. परंतु मूळ प्रश्न उपस्थित करणारे ते, त्यांनी

काढलेल्या कल्पनांच्या अभावीं आमच्या इकडील पंडितांचें वरेंचें पांडित्य उदयास आले नसतें हें कोणासहि कबूल करावें लागेल.

लक्षात ठेवावयाची दुसरी गोष्ट ही की एकदा अभ्यासाची शास्त्रीय दृष्टि पतकरल्यावर भावनेला अजीबात रजा देऊन केवळ निर्विकार दृष्टीने अभ्यासविषयाचा परामर्श घेतला पाहिजे. कोणत्याहि प्रश्नासंबंधाने अनुकूल वा प्रतिकूल अशा कोणत्याहि पूर्वग्रहास अभ्यासकाने आपल्या मनांत थारा देतां कामा नये. ज्या ग्रंथाकडे अत्यंत पूज्य बुद्धीने पाहण्याची पूर्वीपासून परंपरा चालत आली आहे अशा ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांच्या बाबतीत तर अभ्यासकाने विशेषच खबरदारी राखली पाहिजे. शास्त्रीय दृष्टि केवळ बुद्धिप्रधान असते. प्रत्यक्ष व अनुमान या दोन प्रमाणांवरच तिची भिस्त असते. शास्त्रीय दृष्टि बुद्धिपुरस्सर कोणाविषयी अनादर बाळगिते असें मुळीच नाही. परंतु आदराचें व पूज्य बुद्धीचें पटल डोऱ्यावर येऊन तें सत्यशोधनास अडथळा करू लागलें तर ते तिला सहन होणार नाही.

आणावी ज्या गुणांची आपणामध्ये वरीच उणीच आहे ते म्हणजे पद्धत-शीरपणा (method), विनृकूपणा (accuracy) आणि धिमेपणा, कष्टाकूपणा (patience) हे होते. कितीहि उत्साही अभ्यासक असला तरी हे गुण अंगीं असल्याशिवाय त्याच्या अभ्यासापासून भरीव फलप्राप्ति कांही होणार नाही.

अभ्यासकाच्या अंगी अवश्य असलेले उपरिनिर्दिष्ट सर्व गुण ज्यांच्यात हात अशी कांही थोडी उदाहरणे सुदैवाने आपल्याकडे उपलब्ध आहेत ती भांडारकर व टिळक यांची होत. भांडारकरांचा अभ्यास परभाषेतून प्रकट झाला. परंतु टिळकांचे मराठीत लिहिलेले गीतारहस्य या बाबरीत इतके नमुनेदार आहे की तशा तन्हेचा पद्धतशीर व धिमेपणाच्या खंबरीने लिहिलेला ग्रंथ इतर भाषांमधूनहि क्वचितच आढळेल.

आपल्या अभ्यासाची दिशा व पद्धत आखून घेऊन, सर्वथा विश्वसनीय अशी सामग्री जितकी उपलब्ध होण्यासारखी असेल तितकी जमा करून तिचें वर्गीकरण व पृथक्करण करावयाचें, सावधपणाने व तर्कशुद्ध रीतीने जितकी अनुमाने त्या सामग्रीवरून निखालस निघण्याजोरी असतील तितकी काढा-

वयाचीं, कांही तर्क नुसते संमवनीय दिसत असल्यास ते तसेच मांडावयाचे. —याप्रमाणे स्थूलमानाने अभ्यासकाची पद्धत असावयास पाहिजे. आपल्या अभ्यासांत कल्पनांच्या वारेमाप भराऱ्या किंवा सिद्धान्तांचे उत्तुंग मनोरे नसले तरी चालतील. परंतु जें कांही काम आपण करू तें भरपूर व खंबीर पायावर आधारलेले, स्वतःच्या मेंदूस शीण देऊन तयार केलेले असें असावयास पाहिजे.

कोणत्याहि ग्रंथाचा किंवा ग्रंथसमूहाचा अभ्यास करतांना ज्या अनेक दृष्टि पाश्चात्य ग्रंथकार अवलंबितात त्यांचा परिचय, निदान नंवापुरता तरी आपल्या इकडे बऱ्याच लोकांस आता झाला आहे असें म्हणण्यास हरकत नाही. भाषिक दृष्टि, वाद्ययात्मक दृष्टि, सामाजिक दृष्टि, ऐतिहासिक दृष्टि, धार्मिक दृष्टि—इत्यादि अनेक दृष्टींनी यथासंभव कोणत्याहि ग्रंथाचा अभ्यास होऊ शकतो आणि या सर्व अभ्यासांत तुलनात्मक पद्धतीचा अवलंब केला जातो. तुलनात्मक पद्धत म्हणजे काय याचा खुलासा करणेहि अवघड नाही. समजा, एका ग्रंथांत एका ठिकाणी आलेल्या एका शब्दाचा अर्थ आपणास निश्चित करावयाचा आहे. जुन्या पद्धतीचा टीकाकार अशा प्रसंगांत काय करील ही गोष्ट स्पष्ट आहे. पाणिनीचे व्याकरणनियम व कोश यांचे साहाय्य तो घेईल व परंपरेने गुरुमुखांतून त्याला कांही विशेष अर्थ कळला असल्यास तो जमेस धरून त्या शब्दाचा अर्थ निश्चित करील. आधुनिक विवेचक पंडित व्याकरणाचें, कोशाचें व परंपरा कांही असल्यास तिचें तर साहाय्य पाहिल्या प्रथम घेईलच. परंतु तेवढ्यावर न भागल्यास तो संदर्भकडे लक्ष पुरवील. त्याच ग्रंथांत इतर ठिकाणी तो शब्द आला असल्यास ती सर्व ठिकाणे शोधून त्यांची परस्पर तुलना करील. याहीपुढे जाऊन तत्कालीन ग्रंथकारांनी तो शब्द कोठे वापरला असल्यास त्याचा तलास काढील. पूर्व-कालीन व उत्तरकालीन ग्रंथकारांच्या ग्रंथांत त्या शब्दाचा शोध घेत घेत तो हिंडेल आणि इतके केल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ त्या विशिष्ट काळीं व त्या विशिष्ट ग्रंथांत कोणचा आहे, पूर्वीच्या काळीं कोणचा होता व तो पुढे मिळ भिन्न काळीं कसकसा बदलत गेला या सर्व गोटींचा निश्चय करील. आता इतकेहि करून तो कदाचित् चुकेल; परंतु पूर्वीच्या टीकाकारापेक्षा त्याच्याकळून नुका होण्याचा संभव कमी; शिवाय इतक्या ग्रंथपर्यटनांत त्या शब्दाचा पूर्ण इतिहास माहीत होऊन इतर भाषाशास्त्रीय ज्ञानांतहि भर पडेल हा फायदा

वेगळाच. तुलनात्मक पद्धतीचा यशस्वी प्रयोग पाश्चात्य पंडितांनी क्रुणवे-दाच्या अर्थलापनिकेत केला आहे. एखादा विकट शब्दाचा अर्थ सायणाचार्य मिन्न ठिकाणी मिन्न तज्ज्ञे करतात. अशा अनेक विकट शब्दांची कोर्डी युरोपीय पंडितांनी तुलनात्मक पद्धतीचा अवलंब करून सोडविली आहेत.

धार्मिक व सामाजिक कल्पनांचा व संस्थांचा अभ्यास करतांना तर या तुलनात्मक पद्धतीचा फारच उपयोग होतो. प्राचीन पंडित गीतेवर भाष्य लिहिताना श्लोकांचा आपल्या मताने होणारा अर्थ सागतील, तद्रिशद्ध अर्थ कोणी केला असल्यास त्याचें साधकवाधक प्रमाणे देऊन खंडन करतील व ग्रंथाच्या आरंभी उद्देश, प्रयोजन वैग्रे सागून शेवटी एकंदर ग्रंथाचें सार निवेदन करतील. तुलनात्मक पद्धतीने विचार करणारा आधुनिक विवेचक पंडित काय करील याचा दाखला, किंवद्दुना आदर्श, ‘गीतारहस्या’च्या रूपाने आपल्या दृष्टिसमोर आहेच. तो गीतेच्या अर्थांची छाननी करून शोधक बुद्धीने व ऐतिहासिक दृष्टीने गीतेचे प्रतिपाद्य काय हैं निश्चित करील, त्यांत कोणचे तत्त्वज्ञान सांगितलें याचा आढावा घेईल, पूर्वीच्या उपनिषदादि ग्रंथाशीं व नंतरच्या वौद्धादि ग्रंथांशीं गीतेची तुलना करील, इतर देशातील तत्त्वज्ञानाशीं, परमार्थमार्गाशीं व धार्मिक संप्रदायांशीं गीतेची तुलना करील व प्रत्येक तुलनेत देवाण घेवाण, श्रेष्ठत्व कनिष्ठत्व वैगोरेचा विचार करण्यास चुकणार नाही. इतक्या सर्व गोष्टी करूं पाहणारा अभ्यासक जुन्या पंडिताच्या मानाने किती व्यापक दृष्टीचा, सूक्ष्म बुद्धीचा, चतुरख व कष्टाळू असला पाहिजे हैं कोणाच्याहि लक्षांत येईल.

(२)

असो, तर आधुनिक पद्धतीने ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावयाचा झाल्यास तो किती निरनिराळ्या दृष्टीनी करतां येईल याचे अल्पसें दिग्दर्शन येथे करावयाचे योजिले आहे. हैं जरी पूर्ण नसलें तरी सध्याच्या घटकेस जितक्या अंगांचा अभ्यास अवश्य व्हावयास पाहिजे तेवढ्यांचे परिगणन तरी यांत होईल अशी उमेद आहे.

१. पाठचिकित्सा—कोणच्याहि दृष्टीने अभ्यास करावयाचा असो, तो हातीं घेण्यापूर्वी ज्ञानेश्वरीची कोणती प्रत अभ्यासासाठी प्रमाणभूत मानावयाची याचा अगोदर निर्णय केला पाहिजे. त्यासाठी उपलब्ध प्रतीतील

पाठांची परस्पर तुलना व चिकित्सा करण्याचें काम अगोदर हातीं घेतले पाहिजे. या दिशेने पूर्वी रामचंद्र विष्णु माडगांवकर यांनी बहुमोल परिश्रम केलेले असून अनेक प्रतीतील पाठभेदासह त्यांनी प्रसिद्ध केलेली 'ज्ञानदेवी' सुविख्यात आहे. परंतु त्यानंतर ज्ञानेश्वरीच्या संशोधनपरंपरेत क्रांति घडवून आणणारी राजवाडे यांची प्रत छापून प्रसिद्ध झाली असून आणखीहि प्राचीनत्वावर हक्क सांगणाऱ्या एक दोन प्रती अगदी अलीकडे उपलब्ध झाल्या आहेत. या सर्व प्रतीतील पाठांची भाषाशास्त्राच्या दृष्टीने, व्याकरणाच्या दृष्टीने, संदर्भाच्या दृष्टीने पूर्ण छाननी केली पाहिजे. या सर्व प्रतीतीवर जे आक्षेप अनेकांकडून घेण्यात आले आहेत त्यांचा विचार करून खरोखरच कोणची प्रत किती प्राचीन आहे हैं ठरविण्याचे काम पाठचिकित्सकांनीच करावयाचे आहे. खुद ज्ञानेश्वरकालीन पाठ जसेच्या तसे आपणास कोणत्या तरी एका किंवा अनेक प्रतीतून मिळांय शक्य आहे की नाही हैं निश्चित केले पाहिजे. खुद राजवाड्याच्या प्रतीची तरी निष्णात भाषाशास्त्रज्ञांकडून निर्विकार दृष्टीने छाननी अद्याप कोठे झाली आहे ? सांप्रदायिक लोक संप्रदायाभिमानास्तव, भाविक लोक भोळेपणास्तव, अकारण विरोधक आपल्या निसर्गसिद्ध विरोधबुद्धीस्तव या प्रतीस नाके मुरडीत असतात ! तर उलट बाजूने राजवाड्यांचे पक्षपाती तितक्याच श्रद्धाकृपणाने ती प्रत मान्य धरतात. मिळून सर्वत्र अशास्त्रीय पूर्वग्रहांचे साम्राज्य ! सर्व प्रतीची छाननी करून त्यांतून अस्सल ज्ञानेश्वरांच्या काळचे पाठ आपणास निश्चित करता येतात असें ठरलें तर मग त्याच पाठांची पोथी पुढील सर्व अभ्यासासाठी ग्राह्य धरली पाहिजे. मग ही अस्सल पाठांची पोथी सर्वांशी अथवा बहुतांशी राजवाड्यांच्या प्रतीप्रमाणेच असो अथवा अनेक प्रतीतील पाठ संकलित करून तयार करावी लागो.

ज्ञानेश्वरीकालीन अस्सल पाठ कोणत्याहि प्रतीतून उपलब्ध होण्याजोगे नाहीत असें जर संशोधनाखंतीं ठरलें तर मग त्यांतल्यात्यांत सर्वोत आधिक प्राचीन असे पाठ निश्चित करण्याचा प्रयत्न करून ज्ञानेश्वरीची संशोधित संहिता (Variorum Edition) तयार केली पाहिजे.

वरील विवेचनावरून हैं पाठचिकित्सेचें काम किती चिकट व प्रचंड आहे हैं नीटसें लक्षांत न भरल्यास, नऊ हजार ओव्यांमधील शब्दन् शब्द

किंत्रुना अक्षरन् अक्षर या कामासाठी अनेक प्रतीतून पडताळून घ्यावयाचें आहे ही गोष्ट वाचकांनी आपल्या नजरेसमोर आणावी; म्हणजे या कामाचें खरें स्वरूप त्यांच्या ध्यानांत येईल. सारांश, महाभारताच्या नवीन आवृत्तीचें जे काम भांडारकर इन्स्टट्यूटमध्ये चाललें आहे तशाच तज्जेचें काम ज्ञानेश्वरी-संबंधाने ब्हावयास पाहिजे. अर्थात् हें काम एकव्याच्याने होणे शक्य नाही. पाठसंशोधनशास्त्राचे व भाषाशास्त्राचे तज्ज्ञ असे अनेक विद्वान् एकत्रित होऊन त्यांनी ‘संभूय समुथान’ केले पाहिजे. तरच हें काम पार पडेल.

२. भाषाशास्त्रीय अभ्यास— ज्ञानेश्वरीच्या बाबर्तीत हा अभ्यास फार महत्त्वाचा व आवश्यक आहे हें उघड आहे. माडगांवकर, राजवाडे प्रभृतींनी या बाबर्तीत प्रयत्न केले आहेत. शिवाय मासिकादिकांतून फुटकळ लिखाणहि कांही झालें आहे. परंतु हें जमेस धरून यापुढे पायाशुद्ध, व्यापक व संघटित असा एक मोठा प्रयत्न होणे जरूर झालें आहे. हा प्रयत्न ब्हावयाचा तो राष्ट्रो भरारीप्रमाणे न होता इंग्रज मुत्सद्ध्यांप्रमाणे भक्कम रीतीने पाय रोवीत पुढे जाणारा असा झाला पाहिजे.

भाषाशास्त्राची साधारणतः तीन अंगे मानण्यांत येतात—उच्चारशास्त्र (Phonology), शब्दरूपशास्त्र (Morphology), शब्दार्थशास्त्र (Semantics) यांतील एकेका शाखेचा पूर्णपैरंग सांगोपांग अभ्यास यांनी केलेला आहे असे दोन दोन पंडित व या सर्वांवर देखरेख करून सुसूत्रपैरंग काम चालविणारा एक मुरब्बी अष्टपैलू विद्वान् भाषाशास्त्रज्ञ याप्रमाणे सात पंडितांच्या मंडळाने हें काम हाती घेऊन पुरें करून दाखवावें. ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी तपासून त्यातील प्रत्येक शब्दाचें निर्वचन, त्याची रूपचिकित्सा व अर्थाचिकित्सा या मंडळाने केली पाहिजे. हें करावयासाठी जे लोक सिद्ध होतील ते भाषाशास्त्राच्या त्या त्या शाखेचे तज्ज्ञ तर असलेच पाहिजेत, परंतु त्यांचा संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या भाषांचा व द्राविडी भाषांचा अभ्यासाहि फार चांगला असला पाहिजे. त्यांनी ज्ञानेश्वरसमकालीन महानुभावीय वाङ्ग्य व उत्तरकालीन सर्व वाङ्ग्यमय जमेस धरून त्याचाहि उपयोग तुलनेसाठी केला पाहिजे.

इतक्या कष्टांनी केलेल्या भाषाशास्त्रीय अभ्यासाचा उपयोग तरी काय ! असा प्रश्न कोणी विचारील. या उपयोगाच्या प्रश्नावर सरतेशेवरीं सामान्य

रीतीने थोडे लिहावयाचेंच आहे. परंतु भाषाशास्त्रीय अभ्यासाचा इतर दृष्टीनी होणारा उपयोग इतका ठळक आहे की तो येथेच थोडक्यांत दिग्दर्शित केल्यास वावर्गे होणार नाही. या अभ्यासाने ६५० वर्षांपूर्वीच्या मराठी भाषेचे स्वरूप आपल्या डोळ्यांसमोर परिपूर्ण रीतीने उमें राहील. तत्कालीन भाषेचे व्याकरण, कोश, म्हणी, भाषासंप्रदाय इत्यादि सर्व गोष्टी या अभ्यासांतून आयत्या तयार होऊन आपणांस मिळतील व या सर्वांचा पुढे वाटेल तो उपयोग आपणास करून घेतां येईल. शिवाय भाषाशास्त्रीय अभ्यासाने ज्ञानेश्वरीच्या अर्थलापानिकेस फार मदत होईल.

३. अर्थलापानिका—म्हणजे (ज्ञानेश्वरीचा) सरळ, सुसंगत असा शब्दशः अर्थ लावणे. ज्ञानेश्वरीच्या सार्थ व सटीप आवृत्त्या इतक्या निधाल्या असतांना हें काम अजून करावयासच पाहिजे आहे असें प्रतिपाद-णारा प्रस्तुत लेखक निवळ ‘अहंकारविमूढात्मा’ आहे असें कित्येक वाचकांस कदाचित् वाटेल. परंतु राजवाड्यानी आपल्या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेत ज्ञानेश्वरीचा अर्थ करणाऱ्या लोकांची केलेली फटफजिती ज्यांनी वाचली असेल त्यांना वरील प्रतिपादनांतील तथ्यांश कळून येईल. (ज्ञानेश्वरी—प्रस्तावना पृ. ९१—९६ पाहा.) राजवाडे भरमसाट लिहिणारे, असा ज्यांचा ग्रह असेल त्यांनी माढगांवकर हे आपल्या ‘ज्ञानदेवी’च्या प्रस्तावनेत या बाबतीविषयी काय उद्गार काढतात इकडे लक्ष पुरवावै—“गेल्या तीस वर्षांत या ग्रंथास मुद्रणकला लागू ज्ञाल्यापासून अनेक प्रकाशकांनी हा ग्रंथ छापिला आहे. परंतु यांपैकी कोणीतरी हल्हीच्या विद्वज्ञानांच्या शोधन-पद्धतीस अनुसरून विवेचक कुद्दीने पाठांचा शोध केला आहे काय ? एकच शब्द निरनिराळ्या स्थळीं येतो त्या सर्व स्थळांचा विचार करून त्या शब्दाचा अर्थ ठरविण्याचा प्रयत्न केला आहे काय ? सहजसाध्य अशा हस्तलिखित पोथ्या पाहून व्याकरणाची रूपे तरी त्यांनी समजून घेतली आहेत काय ? व्याकरणशुद्ध अन्वय लावून अर्थ करण्याचे कोणाच्या मनात तरी आले आहे काय ? एका शब्दाचा अर्थ एके स्थळीं एक व दुसऱ्या स्थळीं दुसरा, एवढेच नाही तर एकाच पानावर शब्दांवर दिलेल्या टीपेत अर्थ एक व ओवीच्या भाषांतरांत अर्थ निराळाच, असा प्रकार छापलेल्या ग्रंथांत आढळतो.” (ज्ञानदेवी, प्रस्तावना पृ. ८)

माडगांवकरांनी वरील मजकूर १९०७ साली लिहिला. त्यानंतरहि ज्ञानेश्वरीच्या सार्थ व सटीप आवृत्त्या अनेक प्रसिद्ध ज्ञात्या आहेत. परंतु या सर्वोंस माडगांवकरांचे उद्गार सामान्यतः लागू पडावे अशीच त्यांची रचना आहे. या सर्व सार्थ व सटीप आवृत्त्यांचा कांहीच उपयोग नाही असे नाही. राजवाड्यानी त्यांच्या केलेल्या धिक्काराचा अनुवाद न करितां त्यांच्याविषयी एवढेंच म्हणें रास्त होईल की, भाविकपणाने ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या सामान्य जनांच्या उपयोगाला जरी या सार्थ आवृत्त्या येत असल्या तरी विनचूक शब्दशः अर्थ जाणून घेऊ इच्छिगाऱ्या अभ्यासकाने हातांत धरण्याच्या लायकीच्या त्या नाहीत. अर्थ सागणाऱ्यानी विवेचक अभ्यासकाची भूमिकाच धारण केलेली नसल्यामुळे त्यांच्यावराहि या वाचर्तीत फारसा दोष घेऊ शकत नाही. परंतु दोष कोणाचाहि नसला तरी विवेचक पद्धतीने, सर्व उपलब्ध सामग्रीची मदत घेऊन ज्ञानेश्वरीचा अर्थ लावण्याचें काम हाती घेणे अगदी निकटीचे होऊन बसलें आहे, एवढी गोष्ट वर वर्णिलेल्या सावळ्यांचे धावरून सर्वोंस खास पटेल.

हे अर्थलापनिकेचे काम देखील वाटते तितके सोपे नाही. ज्ञानेश्वरीतील संपूर्ण वाक्ये निश्चित करून त्यांचा एकमेकांशी संबंध कसा जुळला आहे हे निश्चित केले पाहिजे. मागील पुढील संदर्भ, एकंदर प्रतिपादनाचा रोख हाहि ध्यानांत घेतला पाहिजे. इतक्या बाहेरच्या गोष्टी पारखल्यानंतर मग वाक्याच्या अंतरंगांत शिरावयाचें. वाक्यातील शब्दाचे प्रत्येकशः अर्थ निश्चित करावयाचे. लाक्षणिक प्रयोग, भाषासंप्रदाय, उपमादृष्टान्तादि अलंकार ह. सर्व गोष्टीचे सम्यक् निरीक्षण करावयाचे, क्रियापदांशी, नामांशी व्याकरणरूपे निश्चित करावयाची, आणि मग वाक्याचा सरळ परंतु विनचूक व संपूर्ण अर्थ मांडावयाचा. हे काम कांही थोड्योडके नाही. परन्तु हे सांगोपाग व गायाशुद्ध रीतीने केल्याशिवाय ज्ञानेश्वरीचे रहस्य समजण्याचा मार्ग खुला झाला असें म्हणतां येणार नाही.

अर्थलापनिकेस पाठचिकित्सा व भाषाशास्त्रीय अभ्यास या दोहीची मदत कार होईल हे सांगावयास नको. किंवहुना हीं दोन सदरें अर्थलापनिकेची सामग्रीच तयार करून देतील, खरें म्हटलें तर अभ्यासाची ही तिन्ही

सदरे परस्परावलंबी आहेत. पाठचिकित्सा करतांना भाषाशास्त्रीय प्रश्नाकडे व अर्थलापनिकेडे लक्ष दिलेंच पाहिजे. भाषाशास्त्रीय अभ्यास करतांना खेरे व उत्तम पाठ आधारास घेण्याची आवश्यकता स्पष्टच आहे. त्याचप्रमाणे शब्दांच्या व वाक्यांच्या अर्थांकडे लक्ष दिल्याशिवाय भाषाशास्त्राचे भागणार नाही. अर्थलापनिकेसाठी बाकीच्या दोघांची आवश्यकता तर स्वयंसिद्धच आहे. परस्परांमध्ये असा अन्योन्याश्रय असल्यामुळे हीं तिन्ही सदरे एकाच अधिकारी विद्वन्मंडळाने हातीं घेतल्यास फार चांगले होईल. तथापि ही गोष्ट अगदी आवश्यकच आहे असें मात्र नाही. तिन्ही प्रयत्न स्यतंत्र व पृथक् रीतीने चालू क्षाले तरी, अभ्यासक जर सुयोग्य असतील तर, ते यशस्वी रीतीने पूर्णतेस जाणें काही अशक्य नाही. त्यांतहि प्रथम पाठचिकित्सा, नंतर भाषाशास्त्रीय अभ्यास व तदनंतर अर्थलापनिका असा क्रम सुदैवाने लागल्यास एका सदरावाली विद्वानांनी केलेले परिश्रम दुसऱ्या सदरांतील अभ्यासकांच्या उपयोगास येतील.

अर्थलापनिकेमध्ये उद्भूत होणाऱ्या प्रश्नांकैकी परंपरागत अर्थ स्वीकारावा की नाही, हा एक महत्वाचा प्रश्न होय. साप्रदायिक लोक परंपराप्राप्त अर्थच सर्वस्वी ग्राह्य मानून व्याकरण-व्युत्पत्तिवाल्या विवेचक पंडितांचा उपहास करतात, याचा वचपा काढण्यासाठीच जणू काय राजवाड्यांसारखे व्युत्पत्तिवादी पंडित परंपरावाल्या भाविकावर तुटून पडतात. परंतु खरा सत्यान्वेषी विवेचक अभ्यासक कोणत्याहि पूर्वग्रहाने लित होणार नाही. पुराब्यांत जसे सर्व प्रकारचे साक्षीदार तारतम्याने ग्राह्य असतात, त्याच-प्रमाणे खरा अर्थ ठरविण्यासाठी सर्व प्रकारची सामग्री हीहि तारतम्याने सेव्य असते. जेथे अर्थाविषयी संशय पडला असून व्याकरणादि शास्त्रे तो संशय नाहीसा करण्यास असमर्थ आहेत, अशा ठिकाणी परंपरा समाधान-कारक व भाषावृष्ट्या, तर्कवृष्ट्या संभाव्य असा अर्थ सुचवीत असेल तर तिचा आदर करण्यास हरकत कोणती? अर्थात् तारतम्यबुद्धि ही सर्व ठिकाणी पाहिजेच.

अर्थलापनिकेत मतभेदास जागा पुष्कळच राहणार हें उघड आहे. ऋग्वेदाचा अर्थ लावतांना पाश्चात्य पंडितांनी भिन्न भिन्न मतांचा नुसता कोलाहल माजाविला आहे. मतभेदास सर्वत्र अवकाश असला व कांही

मर्यादेपर्यंते तो प्रगट होणे इष्टहि असले तरी अर्थाचा गोंधळ होऊन वाचक बुचकळ्यांत पडेल इतके अतिरिक्त मतभेदाचे प्रदर्शन न झालेले चागले. यास्तव पूर्ण अधिकारी अशा चार पाच विद्वानांनी मिळूनच सर्व जनतेच्या संमतीने हे अर्थलापनिकेचे काम हाती घ्यावें व त्यांनी शक्य तो आपआपसांत एकवाक्यता करून अर्थ निश्चित करावा—असा उपक्रम या बाबतींत केल्यास चागले. अधिकारी विद्वानामध्येच एकवाक्यता न झाल्यास मतभेदाचे मुहे व निरनिराळे संभवनीय अर्थ हे स्पष्टपणे मांडण्यांत यावे. म्हणजे मतभेद तरी खरोखर कोणचे संभवनीय व आदरणीय आहेत याचे सामान्य लोकांना निश्चित ज्ञान होऊन अनधिकारी लोकांच्या वारेमाप भराऱ्यांची खरी किंमत काय हें जनतेस अजमावता येईल. अशा रीतीने संबंध ज्ञानेश्वरीच्या सरळ अर्थ सर्वमान्य रीतीने निश्चित करण्यांत आला तर किती व्हारीची गोष्ट होईल !

४. मुळाशीं तुलना—ज्ञानेश्वरीच्या विशिष्ट स्वरूपास अनुसरून अर्थ-लापनिकेनंतर याची पाळी अगदी अपरिहार्य रीतीनेच येते. ज्ञानेश्वरी हा एक टीकाप्रथ आहे. असे असतां टीकाकाराने मूळ ग्रंथाचे स्पष्टीकरण कसकसे केले आहे याचे तपशीलवार निरीक्षण करण्याची साधी गोष्टहि कोणास सुचुं नये याचे मोठे आश्र्य वाटते. गीतेवरील संस्कृत टीकाकार व भाष्यकार यांनी निरनिराळ्या श्लोकांचे अर्थ कसकसे केले आहेत व ते गीतेच्या स्वाभाविक अर्थास कोठे कोठे सोडून आहेत हे पाहण्यासाठी विद्वानांनी आजवर वरेच परिश्रम केले आहेत. परंतु तसा प्रयत्न ज्ञानेश्वरीच्या बाबतींत कोणी केला असल्याचे दिसत नाही. फुटकळ लेखांतुन थोळ्याशा श्लोकां- बाबत अशा तज्ज्ञेची चर्चा क्वचित् कोणी केली असेल, नाही असें नाही. परंतु सांगोपांग रीतीने हे तुलनात्मक निरीक्षण अझून व्हावयाचेंच आहे. ४

मूळ ग्रंथाचा नुसता तर्जुमा करणारा भारवाहक टीकाकार असला तरी त्याच्या स्वतःच्या मनोवृत्तीचे व विचारसरणीचे थोडे तरी प्रातिविव त्याच्या टीकेत पडल्यावेरीज राहणार नाही. मग ज्ञानेश्वरानी ज्या आपल्या रचनेची

तैसी गाणीव ते मिरवी । गीतेविण रंगु दावी ।
ते लोभाचां बंधु थोवी । केली मियां ॥

आतां चंदनाचां सेजारीं । परिमिलालागि निमिषभरी ।
पारुखणे जिया परी । न लगे तेथ ॥
तैसा प्रबंधु हा श्रवणी । लागतखेझो समाधी आणी ।
आइकलेयां वाखाणी । व्यसन न लवी ॥

(राजवाडे प्रत, १८-१७२०, २२, २३)

अशी स्वतंत्र योग्यता स्वतःच्याच शब्दांनी वर्णन केली आहे. तिचे अध्ययन किंवा कसेणीने केले पाहिजे हें काय वर्णन करावें? कोणास असें बाटेल की गीतेचा सरल श्लोकार्थच ज्ञानेश्वरांनी सांगितलेला असणार, त्यांत तुलना करून विशेष अभ्यासाण्याजोर्गे काय असणार आहे? परंतु सगडे टीकाकार आपणारुद्दून गीतेचा सरल अर्थच सागत असता त्यांच्या अर्थीत परस्पर इतका विलक्षण फरक पडलेला आपणास दिसतोच की नाही? तेव्हा ज्ञानेश्वरांनी गीतेच्या शब्दांचा अर्थ कसा केला आहि, मुळातील अर्थाच्या कोठकोठे कसऱ्यांची वळणे दिली आहेत, मुळात नसलेल्या हेतुंची व कारणांची प्रसंगविदेशी करी कल्पना केली आहे व एकंदर गीतेचे व्याख्यान कोणच्या धोरणाने रचिले आहे, हें जर आपण पाहिले नाही तर ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचे सर्वीत महत्वाचे अंग अब्हेदिले अमें होईल.

५. तुलनात्मक अभ्यास—आतापर्यंत वर्णिला हा अभ्यास पुढील सर्व प्रकारच्या अभ्यासास पायाभूत असा पांक्त (textual) अभ्यास होय. यामुळे जो ब्हावयाचा तो विवेचक अभ्यास मतलाशीच्या स्वरूपाचा होय. पांक्त अभ्यासाच्या योगाने त्याचे विशिष्ट महत्त्व, त्याचा उपयोग, त्याचे सौंदर्य वैरे गोळी सरु होतात. दोन्ही अभ्यास सारखेच महत्वाचे असले तरी त्याच्यामवील पौर्वार्पणकम अवश्य राखला पाहिजे. पांक्त अभ्यासाकडे दुळेक्ष करून जो केळ मतलाशी करण्याच्या मोहांत पडेल त्याचा अभ्यास नक्षीदार ताबुनाप्रमाणे भरकेवाज परंतु तगळुगी होईल. देवतायतनाची त्यास प्रतिष्ठा येगार नाही. तथापि पांक्त अभ्यास एकदा कांही पंडितांनी समाधानकारक रीतीने सिद्ध करून ठेवला म्हणजे पुढे त्याचाच आधार घेऊन त्यांच्यानंतर येणाऱ्या अभ्यासकांनी चालावयास हरकत नाही. प्रत्येक

नवीन अभ्यासकाने सर्व गोष्ठी पहिल्यापासून स्वतःच्या श्रमाने नवीन केल्या पाहिजेत असा आग्रह धरण्याचे कांही कारण नाही.

या मखलाशीच्या स्वरूपाच्या अभ्यासांत अगदी पाहिला प्रकार म्हणजे तुलनात्मक अभ्यासाचा होय. कोणत्याहि वस्तूची तुलना जी करावयाची ती तज्जातीय व तुल्य वस्तूशीच करणे संभवनीय असते. या नियमानुसार पाहतां ज्ञानेश्वरीसारख्याच गीतेवरील ज्या अनेक टीका, भाष्ये, अगर व्याख्याने आहेत त्याच्याशी ज्ञानेश्वरीची तुलना करणे ओधानेच प्राप्त होते. गीतेवर टीका असंख्य आहेत. सर्व उपलब्ध टीकांशी ज्ञानेश्वरीची तुलना करूळ जाणे हैं शारीरावरील रोमरन्धे मोजण्यासारखे अपरंपार किंवा ‘काकस्थ कृति वा दन्ताः ।’ या चौकदीसारखे अप्रयोजकपणाचे होईल. तथापि अंस्कृतांतील मुख्य मुख्य शांकररामानुजादिक चार पांच भाष्ये, इतर महत्वाच्या, विशेषतः भक्तिमार्गी लोकांनी केलेल्या दोन चार टीका आणि मराठींतील दासोपंताचा गीतार्णव, वामनपंडितांची यथार्थदीपिका, टिळकांचे गीतारहस्य इतके ग्रंथ तरी तुलनेसाठी घेणे अवश्य आहे.

ही तुलना करावयाची ती दोबळ मानाने वरवरची अशी होतां उपयोगी नाही. गीतेंतील प्रत्येक श्लोक व श्लोकांतील प्रत्येक शब्द मिन्न मिन्न टीकाकारानी कसा विवेचिला आहे, याचे सम्यक् परीक्षण ज्ञाले पाहिजे. नंतर अध्ययवार, विषयवार, व मुद्देवार तुलना झाली पाहिजे. अशी तुलना केली तरच या सर्व ग्रंथकारांच्या अर्थलापनिकेंतील, धोरणांतील, मनोवृत्तींतील व तत्त्वज्ञानांतील फरक पूर्णपणे आपल्या लक्षांत येईल. अर्थात् ही तुलना करीत असतां ‘भाष्यकारांतै वाट पुसतु’ या वादग्रस्त उल्लेखांत कोण एक अथवा अनेक भाष्यकार उद्दिष्ट आहेत याचाहि उलगडा सहजासहजी होऊन जाईल.

यानंतर विवेचक दृष्टीला जितक्या सुचतील तितक्या दिशांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालविण्यास क्षेत्र मोकळेंच आहे. आपाततः सुचणांच्या कांही कांही प्रमुख दिशांचा उल्लेख येथे करणे अप्रासंगिक होणार नाही.

६. ऐतिहासिक अभ्यास—ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या परिस्थितींत निर्माण झाला, त्या परिस्थितींचे प्रतिबिंब ग्रंथांत कसकसे पडले आहे, महाराष्ट्राच्या विचारपरंपरेत तत्त्वज्ञानांत या ग्रंथाने किती व कोणती भर घातली,

ज्ञानेश्वरीनंतरच्या परिस्थितीवर, वाद्यायावर व व्यक्तीवर ज्ञानेश्वरीचा काय परिणाम झाला, इ. प्रश्नाचें विवेचन या अभ्यासांत अंतर्भूत होऊ शकेल.

७. सामाजिक अभ्यास—ऐतिहासिक अभ्यासाशींच पुष्कळ अंशांनी सहश असा हा अभ्यास होय. ज्ञानेश्वरी निर्माण झाली त्या वैदेश महाराष्ट्रीय समाजाची रचना व स्थिति कडी होती, समाजाच्या कोणत्या वर्गासाठी ज्ञानेश्वरी लिहिली गेली, ज्ञानेश्वरीमध्ये तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब कसकसें पडले आहे, तत्कालीन समाजस्थितीचा परिणाम ज्ञानेश्वरीच्या रचनेवर व धोरणावर कितपत व कोणचा झालेला दिसतो, उलट ज्ञानेश्वरीच्या शिक्खणुकीचा परिणाम तत्कालीन समाजस्थितीवर काय झाला—वैगेर अनेक संशोधनाचे व अभ्यासाचे मुद्दे या सदराखाली निघूं शकतील.

८. ज्ञानेश्वरी व महाराष्ट्रीय भागवत धर्म—निर्विकार व निःपक्ष-पाती संशोधनास योग्य असा हा एक फार महत्वाचा विषय अभ्यासवांची वाट पाहत आहे. या विषयाला धरून पुष्कळसें लिखाण आजवर मराठींत झालें आहे व तें अपल्या परीने चागलेहि आहे. परंतु तें बहुतांशी भाविक अभ्यासकांच्या लेखणीतून उतरलें असल्याकारणाने निरपेक्ष सत्य व शास्त्रीयता यांच्या कसोटीस उतरणारा असा अभ्यास स्वतंत्र रीतीनेच करणे अगदी जरूर झालें आहे. वैष्णव धर्म म्हणजे काय? भागवत धर्म या शब्दाचा खरा अर्थ काय? महाराष्ट्रांत भक्तिभारग केव्हा सुरु झाला? भक्तिमार्गाशी ज्ञानेश्वरीचा खराखुरा संबंध कशा तन्हेचा आहे? वारकरी संप्रदायाचा इतिहास, त्याचें स्वरूप, त्याची तत्त्वे, त्याची संप्रटना इत्यादिकाचा विवेचक पद्धतीने अभ्यास करून या संप्रदायाशी ज्ञानेश्वरीचा संबंध केव्हा व कसा जडला, त्या संबंधांत कालक्रमानुसार कांही फरक होत गेला की काय, या मुद्यांचीहि अभ्यासपूर्वक छाननी झाली पाहिजे. वरच्यांपैकी बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे आजवर अनेक विद्वानांनी दिली आहेत. परंतु सर्व चर्चा भाविक वा अर्ध-भाविक अभ्यासकांकडून झाली आहे, नाहीतर शास्त्रीय दृष्टिच्या परंतु अनभ्यासी लोकांकडून झाली आहे. वर्षानुवर्ष चिकाटीने अभ्यास करून सर्व प्रश्नांचा छडा लावणारे निर्विकार, सत्यान्वेषी व तर्ककुशल असे अभ्यासक इतर प्रांताप्रमाणेच या प्रांतांतहि घुसले पाहिजेत; म्हणजे सामान्य जनांस तर्कपूत व विश्वसनीय अशा ज्ञानाचा लाभ होईल.

आणखी किती निकषांवर ज्ञानेश्वरीरूपी हिरा घासून त्याचे निरनिराळे पैलू जगाच्या निर्दर्शनास आणणे अवश्य आहे याचें संपूर्ण निर्दर्शन या लहानशा निर्बंधाच्या अवकाशांत करणे अशक्य आहे. पूर्वीच्या वाङ्मयाचा ज्ञानेश्वरीवर झालेला परिणाम, ज्ञानेश्वरीची वाङ्मयविषयक योग्यता, तिचे काव्यसौदर्य, इत्यादि विषय विद्वानांनी आजवर बरेच हाताळले आहेत. तरी यांत हि अश्वन काम करण्यास क्षेत्र अमूप आहे. याशिवाय स्वतंत्र बुद्धीचा विवेचक पुरुष ज्ञानेश्वरी वाचूऱ्यास त्याच्या स्वतःच्या हृषीला अभ्यासाची अनेक ‘असुर्दीं राने’ पडलेली आढळतील. पराक्रमी पुरुष आपलीं आक्रमणार्ची क्षेत्रे आपणच हुडकून काढतो—अगर स्वतः निर्माण करतो—हाच न्याय अभ्यासाच्या क्षेत्रासाहि लागू पडणारा आहे.

(३)

एथवर अभ्यासाच्या ज्या निरनिराळ्या पद्धति अथवा हाष्टि वर्णन केल्या, त्यांतील कांहीचा किंचित्तिसा नमुना वाचकांस येथे सादर केल्यास प्रस्तुत विवेचनास अधिक पूर्णता येईल हैं जाणून तसें करण्याचें योजिले आहे. बहुतकरून पाठचनिकित्सा, भाषाशास्त्रीय अभ्यास व अर्थलापनिका या तीन सदरांखाली येणारे प्रश्नच पुढील विवेचनांत उल्लेखिष्यांत येतील. तथापि प्रत्येक सदराखालील प्रश्न अलग काढून निरनिराळ्या पारिच्छेदांत पृथक्कूपणे न माडतां एकेका घोवीसंबंधाने उद्भवणारे प्रश्न एकत्रच उल्लेखिष्यांत येतील. प्रत्यक्ष अभ्यासाचा पसारा येथे मांडावयाचा नसून निरनिराळ्या हृषीनी उद्भवणाच्या प्रश्नांचें केवळ दिग्दर्शनच करावयाचें आहे. त्यासाठी स्वतंत्र सदरें करण्याचें कांही कारण नाही व सर्व सदरांमधील विषय परस्परावलंबीच असल्यामुळे तसें करणे येथे सोयीचेंहि होणार नाही.

गीतेच्या अठराब्या अध्यायांतल्या पुढील ओव्या सर्वच बावर्तीत अभ्यास-कांची कसोटी पाहण्यास उभ्या आहेत.

परि मन्हाटे बोल रँगें । कवलितां जैं गीतांगे ।

तैं गा तेयाचेनि पांगे । एकावट जाले ॥ १७१५

म्हणौनि गातां गाझों म्हणे । तैं गाणिवे होये नेंगे ।

ना मोळैं तरि उणे । गीता ही न आणिती ॥ १७१६

वरील उतारा राजवाढ्यांच्या प्रतीवरहुक्तम आहे. साखरे प्रतीत या ओळ्या पुढीलप्रमाणे दिलेल्या आढळतात—

परी मन्हाठे बोलरंगे । कवाळितां वै गीतारंगे ।

तैं गातयाचेनि पांगे । येकाळ्यता नोहे ॥ १७३६

म्हणौनि गीता गावंगे म्हणे । तैं गाणिंवै होती लेंगे ।

ना मोकळे तरी उंगे । गीताही आणित ॥ १७३७

यांचा अर्थ साखरे प्रतीत पुढीलप्रमाणे दिलेला आढळतो.

१७३६— परंतु मराठी भाषेत गीतेचा अर्थ स्पष्ट केला आहे, तो जरी कोणी वक्ता नसला तरी नुसती वाक्येच वाचली असतां उदासीन न दिसतां स्पष्टपणे समजतो.

१७३७— म्हणून गीतेचे वक्तृत्व करणाराच्या बोलण्याला माझा अर्थ भूषणेच होतात, व गाणारा नसला तरी नुसती वाचली असतां, वक्ता जरी नसला तरी उणेपणा दिसत नाही.

या अर्थाचा पुनः सुसंगत अर्थ लावण्यास एखादी अभ्यासकाची सामिति नेमिली पाहिजे !

ह्या ओळ्यांत पाठांचा घोटाळा, भाषाशास्त्राचे प्रश्न व अर्थलापनिकेचीं कोर्डी यांची एकमेकात इतकी गुंतागुंत शाली आहे की त्या सर्वांचा एक-त्रच विचार करणे प्रात आहे. ‘परि-परी’, ‘मन्हाटे-मन्हाठे’, ‘गाओ-गावो’, असे पाठभेद भाषाशास्त्रदृष्ट्या जरी लक्षणीय असले तरी ह्या त्रोटक विवेचनात त्यांजकडे दुर्लक्षण केलेले बरें. ‘बोलरंगे’ असा एकशब्दात्मक पाठ साखरे प्रतीत असून त्याचा अर्थ ‘भाषेत’ असा दिला आहे ! त्याचा विचार करण्याची जरूरी नसून ‘बोल (शब्द, भाषा), रंगे, (प्रेमाने)’ असा इतर सर्व आवृत्त्यानी दिलेला पाठ व अर्थच योग्य दिसतो. पुढे दुसऱ्या चरणांत ‘वै-जैं’ असा जो पाठभेद आहे त्यांपैकी ‘जैं’ हा जास्त बरा. ‘कवलितां (व्यापिले असता) या धातुसाधिताच्या योगाने ‘जैं-तैं’ याचा अर्थ वाक्यांत येत असला तरी पुढे ज्या अर्थी तैं हैं अव्यय ज्ञानेश्वरानी घातले आहे त्या अर्थी येथे ‘जैं’ हैं

त्थाचें अनुयोगी अव्यय ज्ञानेश्वरांनी घातले असण्याचा संभव फार आहे. ‘गीतांगे’ या शब्दाची निरानिराळया अर्थ (अनर्थ!) कारांनी फार मौज केली आहे. कुंठ्याच्या आवृत्तीत ‘गीतांगे’ (कदाचित् मुद्रणदोष असेल) असा पाठ असून अर्थ ‘गाण्याच्या’ असा दिला आहे. साखरे-प्रतीत ‘गीतेचा अर्थ’ अमें याचे स्पष्टीकरण दिले आहे. या सांप्रदायिकांस शब्दार्थ, व्याकरण, विभक्ति वर्गेरे गुंडाळून ठेवण्याची कां बुद्धि ब्हावी ते कळत नाही! गीतांगे या तृतीयेचा अर्थ घटीसारखा किंवा प्रथमेसारखा कसा असू शकेल? परन्तु सांप्रदायिकांच्या अनेक आवृत्त्यांमधून दिला जाणारा अर्थहि एकरूप नसतो हैं उघ्रड दिसत असल्याकारणाने डोम्बर माणसाने त्याची बूज कितपत ठेवावी याचा अजमास लागू शकतो. ‘रंगे’ व ‘कवालितां’ या शब्दांकडे लक्ष देतां ‘गीतांगे’ याचा अर्थ लावणे मोठेंसे कठीण नाही. ‘गीतारूपी शरीराने, गीतारूपी व्यक्तीच्या अवयवांनी’ प्रेमाने माझे मराठे बोल स्वीकारिले असतां-असा या दोन चरणांचा संभवनीय अर्थ दिसतो.

तिसऱ्या चरणात ‘गा तेयाचेनि’ (राजवाढे) व ‘गातयाचोनि’ (इतर) याप्रमाणे दोन पाठ आहेत. चौथ्या चरणात ‘एकावट झाले’ व ‘एकाक्षता नोहे’ असे परस्परविलक्षण पाठ आहेत, त्यांन्यावर तिसऱ्या चरणांतील पाठ अवलंबून आहेत. “‘गीतारूपी शरीराच्या अपेक्षेने-अधीन-पणामुळे-ते मराठे बोल (विषुरलेले होते ते) एकत्रित झाले’” असा राजवाढे प्रतीचा अर्थ प्रतीत होतो. “‘गीतारूपी शरीराने (माझे) मराठे बोल धारण केले असतां (गीतेचा अर्थ) गाऊन दाखविणाराच्या अभावामुळे कांही अपूर्णता वाटत नाही.’” म्हणजे, गीतेच्या अर्थांचें निरूपण करणारे दुसरे कोणी जरी नसले तरी गीतार्थार्शीं संगत झालेले माझे बोल अशा निरूपणकाराची उणीच पूर्णपणे भरून काढतील, असा भावार्थ इतर प्रतीतील पाठामधून निष्पत्त होतो.

राजवाढे प्रत व इतर प्रती यांतील पाठांत अस्सल कोणचा हैं केवळ अर्थाच्या दृष्टीने ठरवावयाचें म्हटल्यास प्रस्तुत स्थलीं निर्णय करणे फार अवघड होणार आहे. सरसनिरस पाहिल्यास दुसरा अर्थ अधिक सरस वाटतो:

परंतु सरस पाठ तोच मूळ पाठ असें नेहमी समजें धोक्याचे असते. त्याच्प्रमाणे अवघड पाठ तोच मूळ पाठ किंवा उलट सोपा पाठ तोच मूळ पाठ, असा कोणताहि ऐकांतिक नियम पाठपरीक्षाशास्त्रांत बसावितां येत नाही. प्रस्तुत स्थळीं ‘एकाद्यता’ हा शब्द जरा विलक्षण वाटतो. ज्ञानेश्वरीत दुसरीकडे कोठेहि बहुधा तो आला नसावा. कोशकारहि मुग्धच आहेत. तत्कालीन वाङ्मयांत इतरत्र कोठे याच अर्थी योजिलेला आढळल्यास तो या पाठाच्या विश्वसनीयतेविषयी एक पुरावा होईल. त्याच्या अर्थाविषयी भाषाशास्त्राच्या दृष्टीनेहि छाननी झाली पाहिजे. तात्पर्य, या स्थळासंबंधाने चांगलेंच संशोधन व चर्चा झाली पाहिजे.

दुसऱ्या ओवीतहि प्रत्येक चरणांत महत्वाचे पाठभेद अभ्यासकाची कसोटी पाहण्यास उमे आहेत. गातां-गीता, होये-होती, नें-लें, मोँ-मोँकँ, न आणिती-आणित, इतके भिन्न पाठ राजवाडे प्रत व इतर प्रती यांमधून सापडतात. यांच्या चर्चेतहि अनेक भाषाशास्त्रीय प्रश्न उपस्थित होण्याजोगे आहेत. अर्थाच्या दृष्टीने पाहतां ही ओवी पूर्वीपेक्षाहि बिकट आहे. परंतु विस्तारभयास्तव येथे तिची चर्चा अधिक लांबवितां येत नाही.

आता बाराच्या अध्यायाकडे वकून त्यांतील कांही स्थळे वाचकांपुढे मांडू. या अध्यायांतील दुसरी ओवी (राजवाडे प्रत) —

विषयव्याळे मीठी । दीघलेयां उठणे नाहिं ताठि
तूळेने वो गुहाद्रिई । होये माए ॥

साखरे प्रत—

विषयव्याळे मिठी । दिघलिया नुठी ताठी ।
ते तुक्षिया गुरुकृपादृष्टी । निर्विष हाय ॥

मिठी दीघलेया—‘मिठी दिली असता’ हा ज्ञानेश्वरकालीन प्रयोग लक्षांदे टेवण्याजोगा आहे. सध्या ‘मिठी देणे’ असें प्रचारांत नसून ‘मिठी मारणे. असें आहे. प्राचीन काळीं ‘मिठी देणे’ असाच प्रचार अमून राजवाडे ‘उडी मारणे’ वगैरे प्रचाराविषयी म्हणतात त्याप्रमाणे सध्याचा प्रचार फारसी भाषेच्या संसर्गाने आला आहे की काय याचा शोधघेणे अवश्य आहे.

‘उठणे नाहि ताठि-नुठी ताठी’ या पाठभेदासंबंधाने वैयाकरणी चर्चा होणे अवश्य आहे. साखरे प्रतीतील ‘ताठी’ हें उघड उघड नाम असून नुठी याचा कर्ता आहे. परंतु राजवाडे पाठांतील ‘ताठि’ हें पद नाम आहे की अव्ययासारखे (‘ताठ’ या सध्याच्या भाषेतील शब्दाप्रमाणे) आहे याविषयी चर्चा ब्हावयास पाहिजे. ताठि-ताठणा, मूर्छावस्था-ही उठणे नाही म्हणजे नाहीशी होऊ शकत नाही. असा पाहिल्या पक्षी अर्थ होईल, तर विषयव्यालाने मिठी मारलेल्याला ताठ उठणे (उटून वसणे) होत नाही, असा दुसऱ्या पक्षी अर्थ होईल. एकंदरीने राजवाड्याचा पाठ प्रशस्ततर दिसतो. ‘मिठी’ व ‘ताठि’ या शब्दांचे निर्वचन होणे अवश्य आहे. दुसऱ्या दोन चरणामधील राजवाड्यांचा पाठ हाच मूळचा दिसतो.

अ० १२ ओवी ५ उत्तरार्थ, राजवाडे प्रत—

दृदयकोशापालकीं । हालवीसि वैं ॥

साखरे (व इतर) प्रती—

दृदयाकाशपालकीं । परिये देसी निवैं ॥

‘कोश-आकाश’ ह्यावैकी कोश हाच पाठ बरा. आकाश म्हणजे पोकळी. निवळ पोकळीला पाढ्याची उपमा देण्यापेक्षा ‘कोशा’ ला देणे केव्हा हि प्रशस्ततर. चौथ्या चरणातील साखरेवादि प्रतीतील ‘परिये’ शब्द ज्ञाने-शकाळीं प्रचलित होता की काय, त्याचे विर्वचन काय, याचे संशोधन माषाशास्त्रज्ञांकळून होणे अवश्य आहे. एकनाथी भागवतांत हा शब्द आढळतो हें खरें. पण भागवतात आढळतो म्हणूनच तो ज्ञानेश्वरीत मागाहून प्रविष्ट झाला नसेल कशावरून ?

नाना भानगडी एकदम वाचकांच्या पुढे ठेवून त्यांच्या मनात गोंधळ उत्पन्न करू नये या हेतूने हा वेळपर्यंत गीतेच्या श्लोकांवरील टीकेच्या ओव्या वेऊन पाठचिकित्सा, भाषाशास्त्रीय शोध व अर्थलापानिका या तीन सदरांचेच किंचित् दिग्दर्शन केलै. यापुढे श्लोकासह टीकेतून कांही स्थळांचे दिग्दर्शन झूळून ज्ञानेश्वरांनी मुळाचा अर्थ करतांना कसकशीं वळणे घेतलीं आहेत पाचे थोडे मासले दाखावितो.

बाराव्याच अध्यायांत अव्यक्तोपासकांचे वर्णन पुढील श्लोकांत केले आहे—

संनियम्येद्रियग्रामं सर्वत्र समवुद्धयः ।
ते प्राप्नुवान्ति मासेव सर्वभूतहिते रताः ॥

या क्लोकाचा सरल अर्थ पाहिल्यास त्यांत पातंजलयोगाचा संबंधाहि दिसत नाही. परंतु ‘संनियम्येद्रियग्राम’ याचा ज्ञानेश्वरानी वेवळ पातंजलयोगपर अर्थ केला आहे. मुळात प्रत्यक्ष संबंध नसेल तेथेहि पातंजलयोगाच्या प्राक्रियेचें वर्णन करण्याची हुक्की ज्ञानेश्वराना अनेकदा येते. त्यापैकीच हा एक प्रसंग आहे. ह्या ठिकाणी लक्षांत ठेवण्याजोगी गोष्ट ही की मुळांत ह्या अव्यक्तोपासनेच्या मार्गाविषयी अरुच्चि दाखविलेली असल्यामुळे पातंजलयोगावर ती अरुच्चि उघडपणे येत असतांना सुद्धा ज्ञानेश्वरांनी असा अर्थ करण्यास मागेपुढे पाहिलेले नाही.

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ञानाद्वयानं विद्यिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ॥

या क्लोकाचा सरल अर्थ काय होतो हैं टिळकांच्या शब्दात पुढे दिलें आहे.—“कारण, अभ्यासापेक्षा ज्ञान अधिक चागले, ज्ञानापेक्षा ध्यान अधिक योग्यतेचें, ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग (श्रेष्ठ), आणि या (कर्मफलाच्या) त्यागापासून पुढे लोगेच शांति प्राप्त होत्ये.” गी. र. ७७६.

अभ्यास, ज्ञान, ध्यान व कर्मफलत्याग या एकमेकांहून स्वतंत्र व एक-मेकांच्या ऐवजी बाचरणांत आणण्याजोग्या गोष्टी असून त्यांत पूर्वपूर्व गोष्टीपेक्षा उत्तरोत्तर गोष्टी श्रेष्ठ असें या क्लोकात सांगितलें आहे. टिळकाप्रमाणे इतरांनीहि असाच अर्थ केला आहे.

परंतु ज्ञानेश्वरांनी याचा अर्थ पुढीलप्रमाणे केला आहे.—

‘अभ्यासाच्या पायरीवरून चढून गेल्याने ज्ञान प्राप्त होतें, ज्ञानाच्या योगाने ध्यान साध्य होतें; दृदयाचे सर्व भाव जेव्हा ध्यानाने व्यापिले जातात तेव्हा सर्व कर्म दुरावतात, कर्म दुरावतात तेव्हा कर्मत्यागहि शक्य होतो व त्यागामुळे शांति अंगीं बाणते. अर्थात् अभ्यासापेक्षा ज्ञान हैं गहन आहे, ज्ञानापेक्षा ध्यान हैं विशेष आणि ध्यानाहून कर्मफलत्याग चांगला. त्यागामुळेच शांतिसुखाचा उपभोग घेतां येतो. अशा तर्हेने या वाटेने वर

वर्णिलेल्या टाप्यांनी जाऊन शांतीचे साध्य जे प्रात करून घेतात—’ (राजवाडे प्रत अ. १२ ओव्या १३६—१४२ चा भावार्थ).

म्हणजे, ज्ञानेश्वराच्या मर्ते या श्लोकांत एकच मार्ग वर्णिला असून, अभ्यास, ज्ञान, ध्यान, फलत्याग है त्यांतील टप्पे आहेत व एखाद्या अभ्यासक्रमामध्ये प्रारम्भीच्या इयत्तापेक्षा वरच्या इयत्ता जशा साहजिक अधिक उच्च दर्जाच्या असतात त्याप्रमाणे है टप्पे उत्तरोत्तर अधिकाधिक योग्यतेचे आहेत.

हा अर्थ मोठा मजेदार आहे. गीतेच्या अभ्यासकानी हा कितपत सयुक्तिक आहे याचा विचार करावा.

बारावा अध्याय मूळ गीतेचा नसला तरी ज्ञानेश्वरीचा मध्यभाग होय. आपण प्रथम ज्ञानेश्वरीच्या अंतिम भागाचे, म्हणजे १८ व्या अध्यायाचे दर्शन घेतले. नंतर आता मध्यभागाचा परामर्श घेतला; आता आदीकडे म्हणजे प्रथमाध्यायाकडे वळू. परमेश्वराच्या मूर्तीचे ध्यान पादादिकेशान्त, म्हणजे एका अर्थाने शेवटापासून प्रारंभापर्यंत, करण्याचा प्रशात असतो, तोच प्रकार परमेश्वराच्या वाङ्ग्यायी श्रीमूर्तीच्या बाबर्तीत केल्यास अनुचित न ठरावा.

पहिल्या अध्यायांत मुलाशीं तुलना करण्यावरच भर द्यावयाचा असून इतर अभ्यासाच्या दृष्टि थोड्या बाजूला ठेवावयाच्या आहेत. सर्व दृष्टीचा भडिमार करून ओव्यांचा कीस काढीत बसण्यास या निंबंधांत सवड नाही.

दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा । १. २

‘ दुर्योधन पांडवांचे व्यूहयुक्त सैन्य पाहून (म्हणाला) ’ एवढाच अर्थ मुळांत आहे. परंतु ज्ञानेश्वर म्हणतात—

ते देखिलेयां दुर्योधने । अव्हेरिले कवणे मानें ।

जैसे न गणिजे पंचानने । गजघंटाते ॥ ९२

हा ‘ अव्हेरिले—तुच्छ लेखिले ’ असा अर्थ मुळांत नाही. दुर्योधन म्हणजे एक मदांध पुरुष, गर्वाचा पुतळा, अशी समजूत आमच्या प्राकृत कर्वीची असते, तिलाच अनुसरून गीतेत नसलेल्या अर्थाची ही भर ज्ञानेश्वरानी टाकिली आहे. वस्तुन: ‘ दृष्ट्वा ’ याचा अर्थ ‘ अव्हेरिले ’ असा करणे हैं मुळांतील रोख व संदर्भ पाहतां योग्य नाही.

पुरुजित् कुंतिभोजश्च शैव्यश्च नरपुंगवः । १. ५

पुरुजित् व कुंतिभोज या दोन व्यक्ति नसून कुंतिभोज कुळांतला पुरुजित् असा अर्थ आहे. परंतु ज्ञानेश्वरांनी या दोन व्यक्ति आहेत असें वर्णन केले आहे.

याहिपेक्षा चमत्कारिक प्रकार

गवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिजयः । १. ८

ह्या श्लोकाचा अर्थ करतांना झाला आहे. समितिजय (युद्ध जिंकणारा) हें कृप याचें विशेषण आहे. परंतु ज्ञानेश्वरांनी तें विशेषनाम गणिले असून त्याला सौमदत्तीच्या शेजारी स्थान दिले आहे ! नावांच्या परिगणनांत मुळांतील क्रमाचा व्युत्कम ज्ञानेश्वरांनी पुष्टकळच ठिकाऱ्या केला आहे.

एकोणिसाब्या श्लोकाचा अर्थ करताना ज्ञानेश्वरांनी अद्भुत करामत करून दाखविली आहे.

स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।

नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥ १. १९

“आकाश व पृथिवी निनादित करून सोडणाऱ्या त्या तुंबळ आवाजाने कौरवांचीं अंतःकरणे फाडून टाकलीं,” असा याचा सरळ अर्थ आहे. ज्ञानेशांनी यावर केलेल्या व्याख्यानाचा संक्षिप्त अनुवाद येणेप्रमाणे— “त्या महाघोषाच्या आघाताने शेष व कूर्म हे दोघे धावरून गेले व त्यांनी आपापले भार टाकून देण्याचा बेत केला. तिन्ही लोक डळमळूळ लागले, मेरु मांदार कंप पावूळ लागले, समुद्र उसळूळ लागला, नक्षत्रांचा जमिनीवर सडा पडला; सारांश, सर्वत्र प्रलयकाळ प्रात होऊन हाहाकार माजला, तेव्हा आदिपुरुष (परमेश्वर) विस्मित झाला आणि कदाचित् सृष्टीचा अंत होईल या भयाने त्याने ती भयंकर गडवड थांबविली, त्यामुळे विश्व सावरलें, नाहीतर प्रलयकाळच ओढवला होता. तो शिवांचा नाद याप्रमाणे थांबला खरा परंतु त्याचा प्रतिध्वनि जो शिळक राहिला त्यानेच कौरवांचा सेनाविस्तार विध्वंसून टाकिला. त्यांतील जे महारथी वीर होते त्यांनी पुनः सैन्याला आवरिले; इ. इ.” (ज्ञानेश्वरी-राजवाडेप्रत अ. १ ओ. ५४-६६).

ज्ञानेश्वराच्या काव्यमय अत्युक्तीचे व मूळ गीतार्थीशीं केलेत्या सलगीचें हें एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

पंचविसाव्या श्लोकांत तर घडधडीत मुळाच्या विरुद्ध अर्थ ज्ञानेश्वरांनी केला आहे.

भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ।

उवाच पार्थं पश्यैतान्समवेतान् कुरुनिति ॥ १. २५

येथे 'उवाच' याचा कर्ता (मागील श्लोकांतून घेतलेला) 'कृष्ण' हा असून 'पार्थ' हे संबोधन आहे ही गोष्ट अगदी उघड आहे. पण ज्ञानेश्वरांनी या श्लोकाच्या अर्थात, “‘अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला ‘हे गोत्रगुरु आहा चरे’” असा मजकूर घातला आहे व अर्जुनाच्या या उद्गारानी कृष्णाला विसमय वाटला, परंतु पुढे होणाऱ्या गोष्टीचा आठव जेव्हा. त्याने केला तेव्हा त्याच्या लक्षांत सर्व येऊन तो गुपचूप बसला, असेहि वर्णन केले आहे. वाचकानी मूळ ओव्याच पाहाव्या म्हणजे झाले— (माडगांव-कर आवृत्ति) —

तेथे स्थिर करुनियां रथ । अर्जुन असे पाहत ।

तो दलभार समस्त । संप्रमेसी ॥ १७६

मग देवा म्हणे देव देख । हे गोत्रगुरु अशेख ।

तंव कृष्णा मर्नी नावेक । विस्मो जाला ॥ १७७

ऐसी पुढील से घेतु । तो सहजे जाऱे हृदयस्थु ।

परि उगा असे निवांतु । तिये वैले ॥ १७९

एथवर दिलेल्या उदाहरणांवरून ज्ञानेश्वरीच्या ओवी-ओवीमध्ये गूढ स्थळे, विकट प्रश्न व चमत्कृतिजनक दृश्ये कशीं भरलेली आहेत याची योडीबहुत कल्पना वाचकांस येईल अशी उमेद आहे. निरनिराळ्या अभ्यासप्रकारांची पद्धतशीर मांडणी अवकाशाभावास्तव येथे केली नसली तरी पांकत (textual) अभ्यासाच्या निरनिराळ्या शाखांचीं बीजे वरील विवेचनांत ठिकठिकार्णी निर्दिष्ट केलेली वाचकांस आढळतील. तेवढेच येथे करणे शक्य होते.

या सर्व खटाटोपाचा उपयोग काय, असा एक 'मूळे कुठार' स्वरूपाचा आक्षेप आमच्याकडील कित्येक लोक काढल्याशिवाय राहणार नाहीत

त्यावर दोन शब्द लिहून वाचकांची रजा घेऊ. हा आक्षेप काढणारे लोक खरेखुरे अध्यात्मवादी, परमार्थात रंगलेले असे असले तर त्यांच्याविषयी प्रस्तुत लेखकास कांही म्हणावयाचे नाही. त्याच्या दृष्टीने हा खटाटोप, इतर ऐहिक खटाटोपांप्रमाणे खरोखरीच व्यर्थ होय. परंतु असे केवळ अध्यात्मांत गढलेले जे महाभाग असतील ते आक्षेप काढण्याच्या तरी खटाटोपात कशाला पडतील? भाविकपणाच्या मार्गात खालच्या पायऱ्यां-वरच कोठेतरी घोटाळणारे, किंवा स्वतः खरोखरी कोणच्याच मार्गात नसून 'यांत काय आहे? त्यांत काय आहे?' अशी सर्वत्र तुच्छताबुद्धि दाखविणाऱे असेच लोक आक्षेप काढणारे निघतील. हा प्राकृतिक स्वरूपाच्या अभ्यास वाढत गेल्यास त्या त्या व्यक्तीपुरता कदाचित् आध्यात्मिक ज्ञानांतहि परिणत होईल. परंतु तसें झालें नाही तरी तर्काधिष्ठित प्राकृत स्वरूपाच्या ज्ञानाची महतीहि कांही थोडी नाही. त्याचा कांही उपयोग नाही हा आक्षेप असंस्कृत मनाचा घोतक होय. न्यायादि शास्त्रांचा कांही उपयोग नाही असा लोकहितवादीनी आक्षेप काढला असतां त्याला निंबधमालाकारांनी जै उतर दिले, तेंच उतर प्रस्तुत प्रसंगी देखील देतां येण्यासारखे आहे. निरपेक्ष रीतीने ज्ञानाकरिता ज्ञान-मग तें ज्ञान प्राकृतिक स्वरूपाचे असो वा आध्यात्मिक स्वरूपाचे असो-मिळविण्याच्या उघोगपेक्षा या जगांत अधिक पवित्र असै काय आहे? हे पावित्र्य ज्यांस पटले आहे त्यांच्या तोडून अशेपाचे अवाक्षरहि निघणे शक्य नाही. ज्यांस तें पटले नाही त्यांने समाधान शेंकडो प्रमाणे देऊनहि होणार नाही. तेव्हा आक्षेपांकडे लक्ष न देतां ज्यांना हा अभ्यासयोग पटला व ज्यांच्या मनावर तो ठमला त्यांनी

म्हणौनि अभ्यासासि कांही। सर्वथा दुष्कर नाही।

ही ज्ञानेश्वरांची वरदायिनी वाणी लक्षांत ठेवून प्रत्यक्ष कार्यासन आरंभ करावा एवढें विनवून एथवर आनंदाने शिणलेल्या लेखणीस विराम देतो.

— 'ज्ञानेश्वरदर्शन', खंड पहिला, १९३५

साहित्याचें सर्वांगीण स्वरूप

अनेक थोर आणि विचारवंत साहित्यसेवक येथे उपस्थित झालेले अस-
तांना आपल्या साहित्यचर्चेचा समारोप करण्याची कामगिरी माझ्याकडे
कां सोपविली गेली, हे मला कळत नाही. संमेलन—कार्यकर्त्त्वाच्या माझ्या-
वरील विशेष लोभाची ही खूण असेंच मी समजतो. माझा अधिकार किती
अल्प आहे याची मला जाणीव आहे. तथापि ज्या आपल्या प्रेमाने
माझ्याकडे ही कामगिरी देण्यास आपणाला उद्युक्त केले ते आपले प्रेम माझ्ये
हें भाषण गोड करून घेईल अशी मला आशा आहे.

आपणापुढे आता अनेक निबंध वाचण्यांत आले आणि स्वतंत्र रीत्या
कांही विद्वानांची प्रचलित साहित्यविषयक प्रश्नांवर त्रोटक भाषणे झालीं.
संमेलनाच्या स्वागतमंडळाने मान्य केलेले निबंध जे छापण्यांत आलेले
आहेत, त्यामधून सर्वच प्रचलित साहित्यविषयक प्रश्नांचा विचार करण्यांत
आलेला आहे असें नाही. मी देखील आज प्रचलित असलेल्या साहित्य-
विषयक प्रश्नांचे आणि वादांचे सांगोपांग विवेचन माझ्या भाषणांत करूं
शकेन असें नाही. कारण आपला वेळ अत्यंत नियमित आहे, शिवाय
इतरत्र अनेकवार चर्चिल्या गेलेल्या विषयांचे विवेचन आपणास चार्चित-
चर्चणाप्रमाणे वाटण्याचा संभव आहे. आणि समारोप करणारा या नात्याने
माझ्ये मुख्य काम येथे वाचले गेलेल्या आणि संमेलनास सादर करण्यांत
आलेल्या निबंधांचा परामर्श घेणे हेंच आहे. तेब्बा या निबंधांचा परामर्श
घेऊन त्यांतून उपयुक्त असा काय निष्कर्ष निघतो हें सांगण्याचा मी प्रथम
प्रयत्न करणार आहें. त्यानंतर वेळ राहिलाच तर सद्यःकालीन वाढ्याया-
विषयी माझे कांही विचार मी आपणास ऐकवणार आहे. मराठी वाढ्याय
अधिक पुष्ट, अधिक भरदार व अधिक सामर्थ्यसंपन्न करण्यासाठी

लेखकांनी काय करावयास पाहिजे याविषयीची कांही चर्चा त्यांत आपणास ऐकावयास मिळेल.

संस्कृति म्हणजे काय ?

वाचलेल्या निबंधापैकी पाहिला निबंध “ संस्कृतिसंवर्धन व मराठी वाळाय ” या विषयावर असून तो बडोद्याचे प्रो. सदाशिवराव देशपांडे यांनी लिहिलेला आहे. या निबंधात प्रो. देशपांडे यांनी, दिवसेदिवस अधिकाधिक अवलळ वनत चाललेल्या आमच्यांतील हौशी लेखकांस स्पष्ट शब्दांत इषारा दिलेला असून वैदिक संस्कृतीवर आधारलेल्या आणि आपल्या साधुसंतांनी संवर्धिलेल्या ‘ महाराष्ट्र-संस्कृती ’ चैं अधिष्ठान सोडून देऊन उसन्या पाश्चात्य कल्यनाच्या आहारीं न जाण्याचा उपदेश त्यांस केला आहे. उपदेशाचा रोख कांही वावगा नाही. परन्तु ज्या अधिष्ठानावरून त्यानी हा उपदेश केला आहे तें कितपत शास्त्रशुद्ध आहे, याविषयी विचार व्हावयास पाहिजे. ‘संस्कृति,’ ‘वैदिक संस्कृति,’ आणि ‘महाराष्ट्र संस्कृति’ हे तीन शब्द जे त्यांनी वापरले आहेत— आणि पुष्टक्लच इतर लेखक वापरतात— त्याच्या अर्थाविषयी नीट विचार होणे जरूर आहे. इंग्रजीमध्ये Civilization आणि Culture या दोन्ही शब्दाच्या योगाने जो अर्थ व्यक्त केला जातो, तोच अर्थ साकल्याने व्यक्त करण्याकरिता ‘संस्कृति’ या शब्दाचा प्रयोग मराठीत केला जातो. संस्कृति म्हणजे ‘मानव समाजाच्या प्रगतीचे सार.’ संस्कृतीची एक सुंदरशी व्याख्या शानकोशकारांनी संस्कृत श्लोकांत प्रथित करून सांगितली आहे. ती अशी —

जातिराष्ट्रादिसंघानां साकल्यं चरितस्य यत् ।

व्यक्तं संस्कृतिशब्देन भाषाशास्त्रात्मकं ननु ॥

“ मनुष्यांचे जातिस्वरूपी किंवा राष्ट्रस्वरूपी जे संघ त्यांचे भाषा व शास्त्रे या दोहोच्या द्वारा व्यक्त होणारे जें चरित्र ती संस्कृति होय.” संस्कृतीची ही व्यापक व्याख्या लक्षांत घेतली म्हणजे वैदिक संस्कृति किंवा महाराष्ट्र संस्कृति हे शब्द बन्याच लेखकांकडून ज्या अर्थाने वापरले जातात त्यांतील अपूर्णता सहज लक्षांत येते.

महाराष्ट्र संस्कृतीची व्यापक कल्पना

वैदिक संस्कृतीचा प्रश्न फार व्यापक व दूरचा म्हणून सोळून दिला, तरी महाराष्ट्रसंस्कृतीविषयी जी कल्पना प्रो. देशपांडे यानी आपल्या निवंधांत व्यक्त केलेली आढळते, ती बरीच संकुचित स्वरूपाची आहे असे म्हणणे भाग पडते. ज्ञानेश्वरादिक साधुसंतांनी व्यक्त केलेले विचार म्हणजेच ‘महाराष्ट्र-संस्कृति’ आणि त्या विचारांशी विसंगत अगर विरोधी असे जें काही आजच्या काळी लिहिले अगर बोलले जाईल तें सर्व आमच्या संस्कृतीस सोळून आहे, संस्कृतीविश्वातक आहे, असा उद्घोष आजकाल पुष्कळ ठिकाणी केला जातो. परन्तु ‘महाराष्ट्र-संस्कृति’ या शब्दप्रयोगाचा हा अर्थ अव्याप्ति व अतिव्याप्ति अशा दोन्ही दोषास पात्र होऊ शकतो. संस्कृति म्हणजे समाजाच्या चरित्राचा सारभूत अंश ही कल्पना मनांत आणली, म्हणजे महाराष्ट्रीय संतांचे विचार हीच महाराष्ट्रीय संस्कृति असे म्हणणे अव्याप्ति दोषास पात्र होईल, हें सहज लक्षांत येते. आमच्या साधुसंतांनी व्यक्त केलेले विचार अत्यंत मूल्यवान अदेत. त्याची उपेक्षा करावी असे माझें म्हणगे नाही. परन्तु त्यांनी राष्ट्रचरिताच्या धर्म व नीति या दोनच अंगांस अनुलळून आपली काव्यरचना केली. पारमार्थिक उन्नति, ईशभक्ति व धर्मशास्त्रोक्त नीति या विषयाच्या बाहेर फार करून ते गेले नाहीत. यावरून महाराष्ट्र-संस्कृतीला फक्त हीं साधुसंतांनी वर्गिलेलीच अंगे होतीं, असे अनुमान करणे चुकीचें ठेल. राष्ट्रीय व सामाजिक जीवनाची सर्व क्षेत्रे आजच्याप्रमाणेच त्या काळींहि समाजाने व्यापलेली होतीं. मात्र धर्म व नीति यांखेरीज इतर क्षेत्रांतील सामाजिक जीवनाचे (संस्कृतीचे) प्रतिबिंब संतप्रणीत वाढ्यायांत पडत मच्छते, असेच आपणास यथार्थतेने म्हणावे लागेल. तत्कालीन संस्कृतीचा पूर्ण अंदाज करावयाचा ज्ञाल्यास संतप्रणीत वाढ्याया बरोबरच बखरी, पत्रव्यवहार वैगेर ऐतिहासिक लिखाण, लावण्या, पोवाडे व इतर सर्व खाणाखुण यांचा मागोवा घेत हिंडले पाहिजे. जुन्या काळीं वाढ्याची कल्पना सध्याच्यापेक्षा फार निराळी होती. त्यामुळे त्या काळच्या शिष्टमान्य वाढ्यायांत संस्कृतीचे सर्वोगीण प्रतिबिंब पडलेहैं दिसणार नाही. आज वाढ्याची कल्पना पूर्वपेक्षा फार व्यापक झाली आहे. अर्थात् आजचे वाढ्य भक्ति, धर्म व परंपरागत नीति या विशिष्ट क्षेत्रांखेरीज इतर

अनेक क्षेत्रांतहि संचार करूळ लागले आहे. असा संचार करतांना कोठे कोठे तें उच्छृंखलपणा करीत असेल. परन्तु, उच्छृंखलपणा हा गुणहि मानवी संस्कृ-
तीच्या पाचवीला पुजलेलाच आहे, ही गोष्ट आक्षेपकांनी विसरून चालाव-
याचें नाही. जुन्या काळचें शिष्टमान्य वाढाय जरी पारमार्थिक असेले तरी
त्याच्या आजूबाजूने डोकावून पाहणारी जगन्नाथ पंडितासारख्याचीं अनेक
उदादरणे, लोळिंवराजासारख्याचीं काब्ये, लावण्यांमधील व ऐतिहासिक
पत्रव्यवहारांतील अनेक दशें, यावरून तत्कालीन समाजस्थितीविषयी जीं
अनुमाने निघतील त्यांच्याशीं महाराष्ट्र समाजाच्या सद्यःस्थितीची तुलना
केल्यास अगदी जमीनवस्तमानाचाच फरक आढळेल असें वाटत नाही.
यावरून बेळूटपणाचे मी समर्थन करूळ इच्छितों असें समजूळ नये. संस्कृतीची
च्यापक कल्याना आपण लक्षांत बाळगली पाहिजे इतकेंच माझें म्हणणे आहे.
जुनें संतवाढाय एकांगनिर्दर्शक आहे, तत्काळीन संस्कृतीचे पूर्णतया निर्दर्शक
नाही, हें लक्षांत ठेवले पाहिजे.

संस्कृतीचा नवा आविर्भाव

महाराष्ट्र-संस्कृति म्हणजे साधुसंतांचे विचार असे मानण्यावर आतिव्याप्ती-
चाहि आरोप येऊ शकतो. त्याचे स्वरूप असें—जे विचार महाराष्ट्रीय संतानी
व्यक्त केले तसलेच विचार साधारणपणे त्याच काळांत भारतवर्षातील बहुतेक
सर्व भाषांतील साधुसंतानीहि व्यक्त केले होते. प्रत्येक प्रातातील संताच्या
विचारामध्ये थोडासा फरक आढळेल. परंतु तो फरक मुद्यथाचा नसून त्यातील
साम्य हेच ठळक व सर्वतोपरी महत्वाचे आहे, असें दिसून येईल. असें जर आहे
तर या संतप्रणीत विचारसंपदेस ‘महाराष्ट्रीय-संस्कृति’ असें नांव देणे अयथार्थ
होणार नाही काय? मराठी संतांचा भक्तिमार्ग, वारकर्यांची भजने व कीर्तने
यांचे बंगल्यातील वैष्णवांचा भक्तिमार्ग, त्यांची कीर्तने व भजने याच्याशीं (व
इतर प्रांतांतील भक्तिसंप्रदायांच्या आचारविचारांशी) इतके साम्य आहे की,
या सर्व प्रकारास एखाद्या विशिष्ट प्रांतांचे नांव देण्यापेक्षा अखिल भारतीय
संस्कृतीचाच विशिष्ट काळांतील तो एक आविर्भाव (phase) होता, असें
म्हणणे सत्यास अधिक घरून होईल. आणि यावरूनच हेंहि मान्य करावै
लागेल की, साधुसंतांचा भागवतधर्म हा ज्या अर्थी भारतवर्षाच्या धार्मिक
संस्कृतीचा एका विशिष्ट कालखंडांतील आविर्भाव होता, त्या अर्थी तो कालखंड

संपतांच तो आविर्भाव मागे पद्धन दुसरा देखावा पुढे येणे हैं क्रमप्राप्त आणि स्वाभाविकच होते आणि पूर्वीचा आविर्भाव हा जर निवृत्तीकडे व आतवाक्य प्रमाण मानण्याकडे विशेष झुकलेला असेल, तर संस्कृतीचा आजचा नवीन सीन प्रवृत्तीने, इंद्रियभोगलालसेने व तर्कटी उच्छ्रृङ्खलपणाने अधिक रंगलेला दिसणे, इष्ट नसले तरी, कियेस प्रतिक्रिया या न्यायाने अपरिहार्य आहेत असें मान्य करणेहि कदाचित् भाग पडेल.

संस्कृति म्हणजे चालू खात्यांतील ठेव

वरील प्रतिपादनावरून हैं दिसून येईल की, संस्कृति म्हणजे बापजादांनी पुरून ठेवलेल्या निधीप्रमाणे पूर्वीपार चालत आलेली ठरीब वस्तु नव्हे. संस्कृति म्हणजे बँकेच्या चालू खात्यांत (कंट अकाउंटमध्ये) ठेवलेली ठेव होय. तिची देवघ्रेव, वधघट नेहमी चालू असावयाची. कंट अकाउंट मुरु करतांना जे पैसे ठेवले होते तेच निरंतर कायम राहिले पाहिजेत, हैं म्हणणे जसें अशक्य व अव्यवहारीपणाचे, त्याचप्रमाणे जुन्या कल्पनास धरून आजव्या लेखकांनीहि चालले पाहिजे हैं म्हणणे शक्य कोटीच्या बाहेरचें होय. पांगरकरांसारख्या संतवाढ्यांत पूर्णपणे रंगलेल्या लोकांसहि जुने विचार नव्हा तव्हेने सजवून व त्यांत नव्याची भेसळ करून मांडावे लागतात, तर इतर लेखकांची कथा काय? आता बँकेच्या खात्यांत मुद्दां एखादा चेक किंवा नाणे खोटे लागले, तर नुकसान होते, त्याचप्रमाणे सांस्कृतिक देवघ्रेवहि नुकसानीची होण्याचा संभव असतो. अर्थात् शहाणा व्यापारी जसा खोटे चेक, नक्ली नाणी आपल्या पदरीं पडू नयेत म्हणून जपतो, त्याप्रमाणे शहाण्या राष्ट्रानेहि चुकीच्या कल्पना, हीन आदर्श व नक्ली आचारविचार यांचा स्वीकार आपल्या राष्ट्राकळून होऊ नये म्हणून जपले पाहिजे. परंतु याचा अर्थ पूर्वीच्या साधुसंतांच्या विचारांसच धरून आपण चालले पाहिजे, असा नव्हे, इतकेच प्रो. देशपांडे यांच्या निबंधासंबंधाने मला सांगावयाचे आहे.

संस्कृतीविषयी बोलतांना एका पक्षाकळून जुन्या वैदिक काळांतील व साधुसंतांच्या काळांतील सिद्धायसिद्ध गोष्टीचें—ज्या गोष्टी सद्यःस्थिरीत कोठेच आढळणे शक्य नाही, किंवदुना वर्णन करणाऱ्यांच्या अंगीहि ज्यांचें अस्तित्व क्वचितच भासमान होते, अशा गोष्टीचें—इतके माहात्म्य वर्णन करण्यांत येते की, त्यांचा हा उद्योग खपुष्पवर्णनाप्रमाणे भासूं लागतो. एका

पक्षाकळून अशक्य गोर्टीचे प्रतिपादन याप्रमाणे होत राहित्याकारणाने दुसरा पक्ष प्रतिक्रिया न्यायाने बेताल बनतो; व प्रतिपक्षाच्या जीर्ण सांस्कृतिक कल्पनांबरोबर खज्या संस्कृतीस आधारभूत अशी जी उच्च विचारस्थानि तिला देखील उधळून लावावयास तो सिद्ध होतो. यासाठी संस्कृति म्हणजे काय याचा शास्त्रशुद्ध विचार होऊन त्याविषयीची यथार्थ कल्पना समाजांत प्रसूत करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. म्हणजे संस्कृतिसंवर्धनाचे कार्य वाढ्याकळून कर्से कर्से घडवून भाणावें याची दिशा सुस्पष्ट होईल.

ललितकला व साहित्य

श्री. प्र. ब. माचवे यांचा “ साहित्यांतील ललितकला-भाव ” हा दुसरा निबंध प्रतीकात्मक विचारसणीचा एक सुंदर नमुना आहे. अवजड भाषेच्या कवर्चांतून आंत प्रवेश केल्यास नारिकेल पाकाचा आस्वाद येथे आपल्यास मिळू शकतो. वेळेच्या संकोचामुळे प्रस्तुत निबंधाची प्रस्तावनाच फक्त लेखकास वाचून दाखवितां आली. परंतु, त्याच्या निबंधाचा पुढच्या भागाच विशेष मनोरंजक व उद्भोधक आहे. स्थापत्य, शिल्प, चित्र, संगीत व वृत्त्य या पांच ललितकला घेऊन प्रत्येक कलेशीं निगडित असणारे कोणते भाव (गुण) आपल्याला साहित्यांत आणतां येतील, याचे त्यांनी क्रमाने विवेचन केले आहे. स्थापत्यामधील घनीभूतत्व, गांभीर्य व भव्यपणा, प्रतीकात्मकता आणि वास्तवप्रतिक्रिया हे गुण वाढ्यावयास घेतां येतील असें त्यांनी दाखविले आहे. शिल्पकलेमध्ये दिसून येणारे एकसत्ता, लय व प्रमाणशुद्धता हे गुण, त्याचप्रमाणे गत महात्म्यांना सजीव करून सोडण्याचे सामर्थ्य, मूर्तिभावना, इत्यादि गुण वाढ्यावयाला अवश्य शिकण्याजोगे आहेत. चित्रकलेमधील भावानुरूप रंगयोजना, पार्श्वभूमियोजना, परिणाम-निर्माण, अंतरदर्शन (perspective), समरूपता (sense of symmetry) इत्यादि गुण वाढ्याने आत्मसात् केले पाहिजेत, असें ते सुचवितात. संगीतामधील भावनास्पदीं स्वाभाविकता, प्रवहमानता, स्लिंगघगति, मंथर-क्षिप्र आरोहावरोह हे देखील वाढ्यावयास नवे नवे धडेच आहेत, असें प्रतिपादन करून संगीतामधील समप्रमाणाचा सहकंप (thrill) व ताल हे भाव देखील वाढ्यांत उतरले पाहिजेत असें श्री. माचवे सांगतात. पार्थिवांतून अपार्थिव माधुर्य काढण्याचा नृत्यकलेचा गुणहि त्याचप्रमाणे

घेण्याजोगा आहे हैं निवेदन करून व नग्नवादा- (nudism) मधील खरें तत्त्व काय, हैं शेवर्टी वर्णन करून लेखकानी आपला हा सूचक निवंध संपविला आहे.

प्रतीकात्मक विचारसरणींतील वैगुण्ये

प्रतीकात्मक विचारसरणींत वैयक्तिकता मोळ्या प्रमाणांत असते. आपण लेखकाच्या मनोभूमीशी समरस होण्याचा प्रयत्न करून, त्याच्या मानसिक वातावरणांत शिरून प्रतिपादित विषयाचें अवलोकन केले म्हणजेच त्याचें प्रतिपादन पट्टें. एखाची आपणास तें पटेलच असें नाही. उदाहरणार्थ स्थापत्यांतील त्यांनी वर्णिलेला पहिलाच गुण जो घनता, त्याचें वाञ्छयात दिसून येणाऱ्या बन्धदार्ढीशी साम्य कल्पिणे आणि हा गुण स्थापत्यापासून घेण्याजोगा आहे, असें म्हणणे हैं सर्वीनाच पटेल असे नाही. स्थापत्यांतील घनता हा त्या कलेमधून व्यक्त होणारा भाव म्हणण्यापेक्षा तो त्या कलेच्या सामग्रीचा अपरिहार्य विशेष आहे. वाञ्छयांतील घनता ही जरी मानलीच तरी ती सर्वत्र गुणरूप असेलच असें नाही. किंतुना गुणापेक्षा ती दोष-रूपच होण्याचा संभव अधिक. त्याचप्रमाणे हैंहि लक्षांत ठेवलें पाहिजे, की या निवंधांत वर्णिलेल्या ललित कलांमधील भावांचा वाञ्छयगुणांशी संबंध केवळ साम्याच्या स्वरूपाचा नसून प्रतीकात्मक आहे. या बाबतीतहि घनतेचेंच उदाहरण पुनः घेऊन असें सांगतां येईल की स्थापत्यांतील घनता ही जशी प्रत्यक्ष, दृष्टिग्राह्य आहे तशी वाञ्छयांतील घनता नसून ती बहुतांशी मनोनिर्मित, अर्थात् मानीव आहे. आणि वस्तु जितकी जितकी अर्तींद्रिय व मानीव स्वरूपाची तितका तितका तिच्यासंबंधी मतभेद होण्याचा संभव अधिक.

साधने भिन्न पण तत्त्व एकच

शिवाय आणखी एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे. ती ही कीं, प्रत्येक कलेची साधनसामग्री जरी भिन्न असली, तरी तिच्या योगाने व्यक्त होणाऱ्या सौंदर्याचें मूलभूत तत्त्व एकजिनसीच असल्यामुळे त्या सौंदर्यास साधनीभूत असे जे गुण एका कलेंत दिसून येतात तेच इतर अनेक कलांमध्येहि दिसून येणे शक्य व स्वाभाविक आहे. अर्थात् श्री. माचवे यांचा निवंध वाचणा-

न्याला, त्यांनी एका कलेचे म्हणून जे गुण वर्णिले आहेत त्यांचा इतर अनेक कलांमध्येहि संचार जातो, असें अनेक वेळां वाटल्यावरेऊ राहत नाही. उदाहरणार्थ, प्रमाणशुद्धता, लय हे गुण शिल्पाप्रमाणेच इतर कलांमध्येहि तितक्याच प्रमाणांत आढळतात. किंवहुना असे अनेक गुण सर्व कलांस व साहित्यास समानच आहेत, असेहि विधान करणे योग्य वाटते.

हीच विचारसरणी अशीच पुढे चालविली तर असेहि वाटावयास लागेल की, वाढ्यायांतील भावांस ललितकलामधील भावांची प्रतीके मानण्याची तरी काय जरूर आहे ? ललितकलामधील गुणांचे धडे वाढ्यायाने घ्यावे असे उसनवारीच्या भाषेत का बोलावयाचे ? सर्व कलांच्या बुद्धार्थी असलेली सौंदर्यदृष्टि जर वाढ्यायासहि समान आहे तर उपरिनिर्दिष्ट सर्व सौंदर्यसाधक गुणांची वाढ्यायास असलेली आवश्यकता स्वतंत्रीत्या प्रस्थापित करणे हेच इष्ट नाही काय ? केवळ तार्किक बुद्धीचा मनुष्य हाच मार्ग कदाचित् अधिक पसंत करील. परंतु खरा सहृदय रासिक जो आहे, त्यास निरनिराक्षया कला व वाढ्य यांमध्ये श्री. माचवे यांनी दाखविलेली प्रतीकात्मक सार्थे आणि त्यावरून अस्फुटीत्या प्रतीत होणारी मनोविश्वाची एकात्मता यांच्या तरल व आभासमय भुलभुलावणीतच गुंगत राहणे कदाचित् अधिक बरै वाटेल, हेहि खोरें नाही.

साहित्याची जोपासना करतांना जी विशिष्ट दृष्टि सध्याच्या काळी लेखकांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवली पाहिजे असें मला वाटते, त्या दृष्टीनुसार पाहतां प्रो. चितामण नीलकंठ जोशी यांनी “ मुसलमानांची मराठी वाढ्यायांत भर ” या विषयावर लिहिलेला निंबंध विशेष उद्वोधक व महस्त्वाचा ठरतो. प्रो. जोशी यांनी घेतलेल्या आटाव्यावरून असें दिसते की, जुन्या काळी, म्हणजे इंग्रजी राजवट सुरु होण्याच्या पूर्वी, मुसलमानांतील लेखकांनी मराठीत जी रचना केली, ती महाराष्ट्रांतील बहुजनसमाजाची संस्कृति आणि बहुजनसमाजाचे विचार विकार यांशी समरस होऊन केली होती. महाराष्ट्रांतील साधुसंतांनी प्रचलित केलेल्या विचार-परंपरेचेच ते अनुयायी बनले होते आणि सगन भाऊसारखा अस्सल लावणीबहादूर मुसलमान असूनहि तत्कालीन मराठेशाहीच्या वातावरणाशी एकजीव झालेला होता.

मुसलमानांचे महाराष्ट्राशीं तादात्म्य

धर्म हें समाजजीवनाचे केवळ एक अंग होय. तो धर्म जरी भिन्न असला, तरी समाजजीवनाच्या बाकीच्या सर्व क्षेत्रांमध्ये भिन्न धर्मांचे अनुयायी एकीने राहूं व वागूं शकतात. किंवद्दुना उपास्यदेवतेच्या एका बाबतीखेरीज करून इतर आध्यात्मिक विषयांत देखील भिन्न धर्मानुयायांची एकतानंतर होऊं शकते, हें जें पूर्वीचा सूफी पंथ आणि सध्याच्या बाहाउल्लासांचा अनुयायी बहाई पंथ यानी दाखवून दिलें आहे, त्याचप्रमाणे आमच्यांत होऊन गेलेल्या शेखमहंमद, शहामुनि प्रभृति मुसलमान संत-कर्वींनीहि दाखवून दिलें आहे. संतांनी प्रचलित केलेल्या आध्यात्मिक विचारसृष्टीचा मूळ पायाच इतका व्यापक, इतका उदार व प्रेमसूत्रदोरीने सर्वोस इतक्या प्रत्यक्षपणे आकर्षून घेणारा होता की आमचे मुसलमान बंधु त्यामुळे आकर्षले गेले ही गोष्ट केवळ क्रमप्राप्तच वाटते. नवल नाही, की इब्राहिमखान गारदी हा कट्टा मुसलमान आपल्या ब्राह्मण मालकाकरिता धारातीर्थी प्राण अर्पण करिता झाला; व त्याचप्रमाणे इतर हजारो मुसल-मान मराठेशाहीची सेवा इमानें इतवारें करते झाले ! इब्राहिमखानाने किंवा इतर अशिक्षित मुसलमान सेवकांनी संतकर्वींचे ग्रंथ वाचले असतील असें नाही. परंतु, संतकर्वींनी, सांस्कृतिक ऐक्यांचे जें बीज पेरलें होतें, त्याचेंच समाजाच्या व्यवहारांत प्रत्यक्ष दृश्यमान होणारे हे अंकुर होत, यांत शंका नाही. विचारांचे व भावनांचे ऐक्य हेच व्यवहारांतील ऐक्यास अप्रत्यक्षपणे कारणीभूत होतें हा सिद्धान्त सर्वमान्य असाच आहे.

ऐक्याची परंपरा खंडित होत आहे

परंतु ही वैचारिक व सामाजिक ऐक्याची परंपरा आज खंडित झालेली आपणास दिसते, हें दुःखाने कबूल करणे भाग आहे. मराठेशाहीतल्या जुन्या गोष्टी राहोत; परंतु ६०-७५ वर्षांपूर्वी, किंवद्दुना तीस चालीस वर्षांपूर्वी, मुसलमान व हिंदू या समाजाच्या दोन अंगांची जी परस्पर खेळीमेळीची वृत्ति व समरसता दिसत असे, ती आजच्या घटकेस दिसून येत नाही, असें म्हटलें, तर सत्यापलापाचा दोष मजवर येईल, असें वाटत नाही. खुद प्रो. जोशी यांसाहि १८५० ते १९३५ या कालांत मुसलमानांनी केलेली मराठी वाञ्छयनिर्मिति ‘सिंधूत विन्दु’ अशीच वाटत आहे.

आणि त्यांतीलहि बरेंचसें किंवदुना बहुतेक लेखन मुसलमानी लेखकांनी स्वधर्मीय बांधवाना स्वधर्माची माहिती करून देण्यात्या उद्देशानेच केले आहे, हें उघड दिसते. अशा हेतूने लेखन करण्यांत कांहीं गैर आहे, असे नाही. तथापि हें लेखन भेददृष्टीने झालेले होय. उपास्थमेद दृष्टीभाड केला असतां अखिल महाराष्ट्रीय समाजाचे दृग्गोचर होणारे जें विराट स्वरूप, त्यास उद्देश्यन केलेला हा लेखनप्रयत्न नव्हे. अशा व्यापक दृष्टीने लेखन करणारेहि श्री. मीर मुनशी भालदारासाहेब, श्री. शिंकंदरलाल आतार, श्री. संग्रह अहमद अमीन हे लेखक मुसलमान समाजांत झाले आहेत व त्यांची कृति त्यांस व मराठी भाषेस भूषणावह अशीच आहे. परंतु हा केवळ 'सिंधूत बिन्दु' आहे अशी प्रो. जोशी यांची रास्त तक्रार आहे.

दैधीभावाचे आनिष्ट परिणाम

आखिल महाराष्ट्रीय समाजाच्या दृष्टीने पाहिले असतां हा दैधीभाव किती अनिष्ट व हानिकारक आहे, हें आपल्या चटकन लक्षांत येत नाही. परंतु, दोन कोर्टीच्या मराठी समाजापैकी तीस चाळीस लाख मराठी मुसलमानाचा समाज इतर समाजापासून सांस्कृतिक व वैचारिक बाबरींत अलग काढल्याप्रमाणे आहे, हें आपणापैकी प्रत्येकाने जर लक्षांत बाळगले, तर हा दैधीभाव आपल्या समाजाच्या व वाद्यायाच्या प्रगतीस किती पायांवंद घालीत आहे, हें लक्षात यावयास वेळ लागणार नाही. आखिल महाराष्ट्रीयांच्या या साहित्यसंमेलनांत मुसलमान प्रतिनिधि औषधासहि दिसून नयेत ही गोष्ट शोचनीय नव्हे काय? आमच्या या मराठी संमेलनांत मुसलमानांनी येऊन मानानांचे स्थान कां प्राप्त करून घेऊ नये? उपास्थमेदामुळे व तन्मूलक आचारभेदामुळे निराळा वाटणारा असा जो महाराष्ट्रीय समाजाचा मुसलमानी अंश त्याच्या जीवनाचें, त्याच्यामध्ये खेळत असलेल्या विचारविकारांचें जिवंत प्रतिबंध आपल्या वाढूमयांत कोठेच पडलेले दिसून नये ही आपल्या वाढूमयांतील केवढी तरी उणीच होय असें मला वाटते. मुसलमानी लेखकांनी आपल्या समाजाचे चित्र मराठी भाषेच्या द्वारे रेखाटावें, आपल्या सामाजिक प्रश्नांचा ऊहापोहाहि मराठी-तूनच करावा, इतकेंच नव्हे तर हिंदु लेखकांनी, समाजसेवकांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी मुसलमानी समाजांत भिसळून त्यांचें सहृदय दृष्टीने अक्लोकन

करून आपले अनुभव आपल्या कलात्मक वाणीने मराठीतून निवेदन करावे अशी परिस्थिति का प्राप्त होऊ नये मला समजत नाही.

आपल्या समाजाची हिंदू व मुसलमान हीं जीं दोन अंगे त्यांच्यामध्ये उत्पन्न झालेल्या विभक्तपणास राजकीय व अर्थिक कारणेहि वरीच असतील. त्या बाबतीचा विचार करणारे लोक इतरत्र आहेत. परंतु या विभक्तपणाचे मुख्य स्वरूप सास्कृतिच आहे. मुसलमान समाजाचे जीवन, त्याची संस्कृति व त्यांची विचारसृष्टी ही त्यांच्या हिंदू बाधवापासून दिवसेदिवस अधिक दुरावत चालली आहे, ही गोष्ट राष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने शोचनीय आहे; व हा ओघ थावविष्याचे प्रयत्न भाषेच्या व वाङ्मयाच्या द्वारा करणे हें आपल्या हातांत पुष्कळसे आहे.

मुसलमानांना आपल्यांत आणा

हिंदुमुसलमानाच्या प्रश्नाविषयी विचार व्हावयास सुरुवात झाली, म्हणजे अनिष्ट घटनासंबंधीचा दोष परपक्षावर लादण्याची प्रवृत्ति दोन्ही पक्षात नेहमी दिसून येते. परंतु यापेक्षा आपण स्वतः आपले या बाबतीतचे कर्तव्य करण्याची शिक्ष्ट केली आहे काय, याकडे त्या त्या पक्षाने लक्ष देण्यास सुरुवात केली तर परिस्थिति फार लवकर सुधारेल असें मला वाटते. मुसलमान लोक आपण होऊन मराठीत लिहीत नाहीत व मराठी वाचीत नाहात, हे कदाचित् खरें असेल. परंतु त्याना आपल्यात आणण्यासाठी आपण तरी कसोशीचे प्रयत्न कोठे केले आहेत? तसे प्रयत्न यापुढे व्हावयास पाहजेत असें मला येथे आपणास आग्रहाने सुचवावयाचें आहे. प्रयत्न करावयाचा म्हटल्यास त्यास प्रारंभ पुष्कळ दिशानी करतां येईल. महाराष्ट्रांतील मुसलमानी संस्थांना व सुशिशित गृहस्थाना संमेलनात पाचारण करणे संमेलनास सहज शक्य आहे. महाराष्ट्रीय मुसलमानानी मराठी भाषेचा स्वीकार करणे हेच कसें स्वाभाविक, परंपराप्राप्त व त्याच्या उज्जतीस साधक होणारे आहे हे त्यास समजावून देण्यासाठी मतप्रचार करणे होई संमेलनास व साहित्य परिषदेस शक्य आहे. या बाबतीत वृत्तपत्रे व नियतकालिके यांनाहि फार मोठे प्रयत्न करणे शक्य आहे. वृत्तपत्रांमध्ये छियासाठी, मजूर चळवळीसाठी जशीं स्वतंत्र सदरें असतात, त्याप्रमाणे मुसलमानी समाजाच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी एक स्वतंत्र सदर सुरु करावें. मुसलमानांतील

मुशिक्षितांनी लेख लिहिण्याविषयी वृत्तपत्रांच्या संपादकानी विनंति करावी क विशेष रीत्या त्यांचा पुरस्कार करावा. माझ्या गेल्या दहा वर्षांच्या अध्यापनव्यवसायांत मराठी भाषा सुंदर रीतीने लिहिणारे अनेक मुसलमानी विद्यार्थी मला आटळले. परंतु आपल्या उदासीन वृत्तीमुळे अशा तरुणांची मराठींत लिहिण्याची प्रवृत्ति नाहीशी होते; व पुढे विद्यार्थिदशा संपल्यानंतर अलग राहण्याची वृत्ति त्यांन्यांत बळावून मराठी भाषा त्यांना व ते मराठी भाषेला मुकतात. व्यापक भावनेने थोडासा प्रयत्न केला, तर आपल्याला अशा तरुणांचा संग्रह करणे शक्य होईल असे मला वाटते. त्याचप्रमाणे मराठींतील कलावान लेखकांनीहि पूर्ण निरपेक्ष भावनेने मुसलमानी समाजाशी परिचय करून घेण्याचा प्रयत्न केला, तर तो सर्वच ठिकाणी विफल होईल असे मला वाटत नाही. त्या समाजाच्या जीवनाचें, त्याच्या विशिष्ट विचार-विकारांचें व त्याच्या सुखदुःखांचे अवलोकन करून त्या अवलोकनाच्या आधारावर आपल्या कलाकृति रचणे हे शक्य कोटींतील आहे व अगदी जरुरीचे आहे, असे मला वाटते.

काव्यविषयावरील दोन निबंध

काव्यविषयावर दोन निबंध आपल्या चर्चेसाठी आले आहेत. सुप्राचिद्ध कवि श्री. यशवंत खंडेराव कुलकर्णी यांच्या निबंधाचा मथळा जरी “ललितवाद्यय” असा असला तरी त्यांत त्यांनी काव्याचाच विचार केला आहे. त्यांच्या निबंधावर चर्चा होणे फार जरुरीचे होते. कारण त्यांनी प्रतिपादन केलेल्या विषयांवर वाद बराच होऊं शकला असता व त्या वादास रंगाहि चांगलाच चढला असता. किंवद्दुना, प्रस्तुत लेख म्हणजे उज्जयिनी येथील कविसंमेलन प्रसंगी केलेले अध्यक्षीय भाषण असूनहि तो एक निबंध म्हणून लेखकांनी साहित्य-संमेलनाकरितां पाठविला, यांतील हेतुहि त्यांतील निरनिराळ्या मुद्द्यांवर भिन्न भिन्न मर्ते पुढे येऊन चर्चा न्हावी हाच असावा. वेळेच्या अभावी तो हेतु सिद्धीस गेला नाही हें आपणा सर्वीचेच दुर्दैव होय.

लेखांतील वादग्रस्त प्रश्न

श्री. कुलकर्णी यांच्या प्रस्तुत लेखामधून निरनिराळे वादस्तंभ निर्माण होतात. विडंबन काव्य इष्ट की अनिष्ट?—हा पहिला वादस्तंभ होय.

विडंबन काव्याची आनेष्टता कुलकर्णी यांनी झणझणीत भारेंत प्रतिपादन केली आहे. त्यानंतर राष्ट्रीय किंवा शाहिरी बाण्याच्या काव्यावर त्यानी कडाळा उडविला आहे. त्यानंतर कवितेला उपयुक्तावादाचें किंवा लोकाभिरुचीचे मोजमाप लावणे हें कसें अप्रयोजकपणाचें आहे हें वर्णन करून पुढे आणखीहि अनेक मुद्दांवर आपली एकपक्षीय मते त्यानी जोरदार रीतीने पुढे माडली आहेत. गाण्याच्या चालीवर काव्यरचना करण्याच्या पद्धतीची अनिष्टता त्यांनी प्रतिपादन केली असून, काव्यरचना, विशेषतः भावगीताभ्यक्त रचना, अश्वरगण-वृत्तामध्ये म्हणजे श्लोकांमध्ये, रचली जावी या मताचें प्रतिपादन केले आहे. काव्यरचनेची सध्याची तज्हा लक्षांत घेते हें मत बरेंच विलक्षण वाटण्याजोगें असून यावर कवीकडूनच विशेष चर्चा व्हावयास हवी होती. त्याच्यप्रमाणे यमकानुप्रासादि शब्दालंकारांची इष्टता, काव्यगायनामध्ये संयमाची आवश्यकता इत्यादि अनेक काव्य-प्रातातील महत्वाच्या सुदृश्यांचे त्यांनी प्रतिपादन केले आहे. एकंदरीने श्री. कुलकर्णी यांचा निंबंध समग्र स्वरूपांत संमेलनाच्या अधिवेशनासमोर येऊ शकला नाही व त्यावर चर्चाहि होऊ शकली नाही, हें आपल्या साहित्यचर्चेत फार मोठे वैगुण्य राहिले असें मला वाटते. श्री. कुलकर्णी याची भाषाशैलीहि प्रौढ व जोरकस असून तिची शेप मोठी आहे.

आधुनिक काव्यापासून अंपक्षा

काव्यावरील दुसरा निंबंध “‘आधुनिक काव्याचें भवितव्य.’” याचे लेखक श्री. के. ना. ढांगे यांची भाषाहि चटकदार, चमत्कृतियुक्त व ओघवती असी आहे. अलीकडील काव्य हें निवळ व्यक्तिवादी बनत चालले असून त्यामुळे त्याची योग्यता खालावत आहे, असें श्री. ढांगे यांचें म्हणणे दिसते. ‘विषयांची विविधता आणि विवेचनाची गहनता, शब्दांची सर्पकता आणि वृत्तीची एकतानता’ असल्या गुणांची अपेक्षा आधुनिक काव्यापासून श्री. ढांगे करतात. सध्याचें काव्य केवळ व्यक्तिवादी बनले आहे, त्याने समाजवादी बनले पाहिजे, बाणेदार वृत्तीने समाज-सुधारणेच्या कार्यास वाहून घेतले पाहिजे, सामाजिक ध्येयवाद आपल्या कवितांमध्यून अनिर्माण केला पाहिजे, असा श्री. ढांगे यांच्या प्रतिपादनाचा सारांश आहे.

आणि तो काव्यवाङ्मयाची सध्याची स्थिति लक्षांत घेणारास विचारणीय वाटेल यांत शंका नाही.

कीर्तनसंस्थेचें पुनरुज्जीवन

सुप्रसिद्ध प्राच्यविद्याप्रवीण कै. विनायक सखाराम घाटे याचे बंधु श्री. विष्णु सखाराम घाटे यांची कीर्तनसंस्थेविषयीची आस्था वर्णनीय आहे. कीर्तनसंस्थेचा पुरस्कार ते संधि साधेल तेथे मोळ्या चिकाटीने करीत असतात. त्यानी येथे वाचलेला “हरिकीर्तन व मराठी भाषेची जोपासना” हा निंबंध त्यांच्या चिकाटीचीच साक्ष देत आहे. आमचे जुनें वाढाय व जुनी संस्कृति यांचें ज्ञान करून देऊन त्यांविषयीची आस्था व आदर कायम गत्यास कीर्तनसंस्थेचा फार मोठा उपयोग होण्याजोगा आहे, यात शंका नाही. परन्तु, त्याकरिता तुरळक असे निंबंध वाचून कितीशी कार्य-निष्पत्ति होणार? कीर्तनविषयक संस्था काढून कीर्तन मासिक चालविष्याचा व कीर्तनसंमेलने भरविष्याचा उपक्रम पूर्वी झाला तसाच यापुढेहि झाल्यास कांही थोडासा कार्यभाग होईल. इतके केले तरी देखील आधुनिक विचारांच्या वावटळीत ही कीर्तनसंस्था यापुढे कितपत उजागरास येईल याची शंकाच आहे. यासाठी या संस्थेला सध्याच्या काळास अनुरूप असें काही अभिनव स्वरूप देतां येईल की काय, याचाहि संघटित रीतीने विचार झाला पाहिजे. एका बाजूने सिनेमा, नाटके, तमाशे व लळिते आणि दुसऱ्या बाजूने व्याख्याने, प्रवचने, काव्यगायने, वादविवाद इत्यादि प्रकार हे कीर्तनाचे प्रतिस्पर्धी आहेत, तरी या सर्व करमणुकीच्या प्रकाराचे परस्पर संबंध व त्यांचे समाजमनावर होणारे परिणाम लक्षांत घेऊन या सर्वांचे नियमन करण्याचा व सर्वोस योग्य अवसर देण्याचा प्रयत्न समाजाच्या पुढान्यांनी केला पाहिजे.

सध्याच्या गायनपद्धतींत सुधारणा

“संगीतांतील स्वर व अर्थमाधुर्ये” हा श्री. रा. ब. गोडबोले यांचा निंबंधहि महत्वाचा आहे. त्यावर संगीतज्ञांकङ्गून व इतर गायनरसिकांकङ्गून चर्चा व्हावयास हवी होती; शास्त्रोक्त गवयाचें गाणे ही एक श्रोत्यांनी न कळतांच माना डोलविष्याची चीज सध्याच्या काळी बनली आहे. गवयाच्या

आलापांमधील व उलट सुलट मारलेल्या कोलांक्या उड्यांमधील मर्म समज-
ण्याइतके संगीतशास्त्राचे ज्ञान फार थोड्यांस असतें; परंतु गायन ही कला
खरोखर सर्वसामान्य रसिकासाहि आल्हाद देणारी अशी झाली पाहिजे.
गायकाच्या आलापांतील नुसत्या स्वरमाधुर्याने संगीतशास्त्र न कळणाऱ्यासाहि
एक प्रकारचा आनंद होतो. परंतु, पट्टीचा गवई आपल्या आवाजाची
भिंगरी बनवून तानांची जी कसरत करून दाखावितो, तिच्या योगाने
साध्या आलापासुले मिळणारे जें स्वरमाधुर्य तेहि मिळत नाही. खरोखर
म्हटले असतां गायनाच्या आलापांमधील माधुर्य संगीतानभिज्ञ सद्दया-
साहि पूर्णपेंच चाखतां आले पाहिजे, आणि, श्री. गोडबोले म्हणतात
त्याप्रमाणे, रस व भावना यांचा आविष्काराहि गायनामधून सुंदर रीतीने
झाला पाहिजे. अशा रीतीने स्वरमाधुर्यामध्ये रस व भावना यांच्या अभि-
व्यक्तीची भर पडली व गायाचा अर्थेहि त्यावरोवरच श्रोत्यांच्या मनांत
विंवत गेला; तर खरोखर अशा संगीतापासून ब्रह्मानंदसहोदर अशा आनं-
दाची प्राप्ति होईल यांत शंका नाही. प्रस्तुत भाषण करणाऱ्याची भूमिका
ही संगीतानभिज्ञ सद्दयाची असल्यामुले त्यास जेव्हा जेव्हा संगीतश गवयाचें
गाणे ऐकण्याचा प्रसंग येई तेव्हा तेव्हा त्यांच्या मनांत हेच विचार येत असत.
तेच विचार आता श्री. गोडबोले यांच्यासारख्या संगीतशांकळून व्यक्त केले
गेले ही विशेष आनंदाची गोष्ट आहे. त्यावरून या विचारामध्ये कांही तरी
तथ्य आहे, हे आपोआप सिद्ध झाले. आता श्री. गोडबोले यांनी व्यक्त
केलेल्या विचारानुसार गवयांनी आपल्या गायांत सुधारणा कशी घडवून
आणावी याचा विचार करणे संगीतशास्त्रांतील तज्ज्ञांचे आणि वजनदार
गवयांचे काम आहे. त्यांनी याबद्दल विचार करून ही सुधारणा
लवकर घडवून आणावी अशी त्यांस विनंति करून ठेवणे येथे अस्थार्नी
होणार नाही.

नीति व कळोपासना

शेवटचा निवंध ‘नीति व कळोपासना’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक
श्री. ग. वा. कवीश्वर यांचा आहे. त्या निवंधांत त्यांनी ‘प्रतिभा’
पाक्षिकांत श्री. भा. रा. तांबे यांनी लिहिलेल्या ‘कळेचा उद्दव’ नांवाच्या
लेखांत उपस्थित केलेल्या काही प्रश्नांना मुद्देसूद उत्तर दिले आहे. कला व

नीति याचे स्वरूप व परस्पर संबंध यांवर सध्या जिकडे तिकडे जो ऊहापोह चालू आहे व जी वादाची कच्चाकची माजली आहे, त्यात भाग घेणाऱ्या वादवीरामध्ये श्री. कवीश्वर हे एक प्रमुख महारथी आहेत. यांची युद्ध-पद्धति जितकी सोज्जवळ तितकेंच याचे शरसंधान परिणामकारी आहे. तात्त्विक प्रश्नाची व अर्तीदिय विषयांची चर्चा विशदपणाने, भारदस्तपणाने व विद्वत्तापूर्ण रीतीने करणारे जे काही नवोदित लेखक आजकाल महाराष्ट्रात आहेत, त्यांत श्री. कवीश्वर यांस फार वरचे स्थान द्यावें लागेल, असें स्थान्या आतापर्यंतच्या लेखनावरून निप्रांत वाटते. प्रस्तुत निबंधामध्ये त्यांनी कला ही हेतुपुरस्सर निर्माण होत नसून अहेतुक रीतीने उद्भवत असते, या ताब्यांच्या विधानाचे समर्पक रीतीने खंडन केले असून, कला ही भाषा व नीतिकल्पना यांच्या अगोदर जन्मास थाली, अतएव नीतीशी तिचा काही संबंध नाही हा त्यांचा सिद्धान्तहि कसा फोल आहे, हे दाखविले आहे. त्यांच्या या प्रतिपादनावरहि येथे चागली चर्चा होऊं शकली असती, परन्तु प्रस्तुत निबंधच मुळात येथे वाचला गेला नाही, तेब्हा त्यावरील चर्चेचा प्रभ तरी उपस्थित करण्यांत काय हशील आहे!

चर्चेसाठी आलेल्या निबंधांचा यथामाति परामर्श एथवर घेतला. साहित्य-विषयक प्रश्नांच्या चर्चेसाठी संमेलनाची साहित्यशाळा म्हणून निराळी करून त्या शाखेत वाचण्यासाठी विशिष्ट नियोजित विषयांवर निबंध मागवावयाचे, ते निबंध अधिवेशनांत वाचण्याची व्यवस्था करून त्यांवर चर्चा घडवून आणावयाची आणि त्यावर सरतेशेवर्टी एंका नियोजित गृहस्थांचे समारोपादाखल भाषण करावयाचे, अशा तज्हेचा हा उपक्रम यंदाच्या संमेलनाने प्रथमच केला आहे. अशा तज्हेचा उपक्रम जर यथासांग रीतीने पार पडला, तर त्यापासून अनेक वाङ्ग्यविषयक प्रश्नांस चालना मिळण्याचा संभव आहे. यास्तव अशी उपयुक्त योजना आखून ती सिद्धीस नेण्याचा प्रयत्न केल्यावहूल येथील संमेलन घडवून आणणाऱ्या कार्यकारी मंडळांचे अभिनंदन करणे जरूर आहे. कार्यकारी मंडळाने हा जो उपक्रम केला तो कांही एका मर्यादेपर्यंत यशस्वीहि झाला. परंतु अनेक कारणांमुळे त्याचे पूर्ण यश व त्यापासून होणारा फायदा 'आपल्या पदरांत पडू शकला नाही.

पुढील संमेलनाचा बोध

संमेलनाच्या कार्यकारी मंडळाने आगाऊ जाहीर केलेल्या बारा विषयां-पैकी तीनच विषयांवर निबंध आलेले दिसतात. ते तीन विषय म्हणजे [१] संस्कृतिसंवर्धन व मराठी वाञ्छय, [२] मराठी काव्याचें भवितव्य व [३] नीतिनिरपेक्ष कलेचें अस्तित्व शक्य आहे की नाही ? हे होत. बाकचे सर्व निबंध लेखकांनी आपल्या हळेनुसार विषय निवडून लिहिलेले आहेत. तथापि आनंदाची गोष्ट ही की, सर्वच निबंध चांगले असून त्यांत कांही साहित्यविषयक प्रश्नांची केलेली चर्चा उद्बोधक व महत्वाची आहे. तेन्हा साहित्यशाखेच्या कार्यक्रमापैकी, लेखकांकडून चांगले निबंध लिहून येणे एवढा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पडला, असें म्हणावयास इरकत नाही. यापुढील कार्यक्रमांत मात्र वैगुण्य राहिले. निबंधांची छापील प्रत जितक्या अगोदर प्रतिनिधींच्या हातांत पडावयास पाहिजे होती, तितक्या अगोदर पडली नाही; निबंधांचें वाचन अतिशयच घाईने उरकून घ्यावें लागले आणि त्यांतील विषयांवर चर्चा अशी बहुधा झालीच नाही. या झालेल्या प्रकारावरून पुढील सालच्या संमेलनाच्या कार्यकर्त्यांनी बोध घेऊन निबंध-वाचनाचा व चर्चेचा कार्यक्रम यथासांग रीतीने सिद्धीस नेत्यास एक मोठेच श्रेय त्यांच्या पदरांत पडणार आहे.

समारोपकाचें कर्तव्य काय ?

निबंधांचे वाचन व त्यावर चर्चा हीं दोन कार्यक्रमांचीं व्यावश्यक अंगे झालीं; त्याप्रमाणे समारोपकाचा समारोप हेंहि अवश्य अंग आहे काय ? असल्यास त्या समारोपाचे स्वरूप काय असावें ? याप्रश्नांचा विचार होणे जरूर आहे. कारण समारोपकाचे हे पद या संमेलनांतच प्रथम निर्माण करण्यांत आलेले दिसते. निबंधांतील विवेचनाचे योग्यायोग्य परीक्षण करून त्यांतून उपयुक्त असा जो निष्कर्ष निघेल तो काढून सभासदांस सादर करणे हें समारोपकाचे सहजप्राप्त कर्तव्य होय, हें उघडण्च दिसते. परंतु यावेरीज त्याचें कांही कर्तव्य आहे की नाही, याचा निर्णय करण्यास गमक कांहीच नाही. या वर्षाचा समारोपक हा पहिलाच असल्यामुळे मागील दाखला, संप्रदाय, रुदि इत्यादि त्याला आपले धोरण ठरविण्यास मदत करणाऱ्या

गोषी मुळीच आर्दितव्यांत नाहीत. वर सांगितल्या प्रकारचे संकलन करून त्याने स्वस्थ बसावें किंवा निंबधवाचनांत समाविष्ट न झालेल्या साहित्य-विषयक प्रश्नांचाहि आपल्या भाषणांत ऊहापोह करून तद्विषयक आपले सामान्य विचाराहि त्याने निवेदन करावे असे दोन पक्ष त्याच्या मनासमोर उभे राहतात. प्रस्तुत प्रसंग ज्या अर्थी पहिलाच आहे, त्या अर्थी रूढीला किंवा संप्रदायाला सुरुवात करण्याची जबाबदारी ह्या वर्षीच्या समारोपकावरच पडणार आहे. आणि आपण रूढि पाढावयाचीच तर ती शक्य तितकी व्यापक व समावेशक असावी असा हेतु मनांत बाळगून सध्याच्या मराठी साहित्याविषयीचे माझे कांही विचार मी आपणास ऐकवणार आहें.

आपल्या पुढे वाचनासाठी जे निंबध आले त्यांपैकी बहुतेकांमध्ये वाढ्याच्या ललित शाखेसंबंधीच विचार प्रकट केलेले आढळले. त्यांतहि काढ्याचाच परामर्श विशेष स्पष्ट रीतीने घेतला गेला. साहित्याच्या ललित विभागापैकी काढंबरी व नाटक या अत्यंत महत्त्वाच्या व प्रभावशाली शाखांचा ओळखरता उल्लेखाहि आपल्या निंबधांमधून आलेला दिसत नाही; मग ललितभागाखेरीज साहित्यास आणखी गंभीर विभागाहि आहेत याची जाणीव व्यक्त करून त्यांविषयी विवेचन करण्याची प्रवृत्ति दिसून आली नाही, हैं सांगावयाला नकोच. या दृष्टीने पाहिले असतां, आपल्या निंबधांचे विषय व्यापक व सर्वोगस्पर्शी नव्हते, असें आपणाला कवूल केले पाहिजे.

साहित्याच्या क्षेत्राची व्यापकता

आपल्या साहित्यशाखेमधून शास्त्रीय विभाग जरी सोयीकरिता बाहेर काढला असला तरी त्याखेरीज उरणाऱ्या बाकीच्या साहित्याचे क्षेत्र किती व्यापक व विस्तृत आहे, याची नीट जाणीव आपण प्रथमतः करून घेतली पाहिजे. ज्याचा समावेश शास्त्रीय वाढ्यांत होत नाही, परंतु ज्याला ललित वाढ्यांतहि गणतां येत नाही, असा एक वाढ्याचा, मोठा विस्तृत परंतु तितकाच विस्कळीत प्रांत आहे. या अफाट प्रांताची जोपासना नीट ब्हावी याविषयी आमच्यांतील वाढ्यविवेचकांना विशेष आस्था वाटत असलेली दिसत नाही. नाटक, काढंबरी, लघुकथा व काव्य याविषयी,

म्हणजे वाढ्याच्या लालित विभागाविषयी, स्वरूपाच्या व तंत्राच्या दृष्टीने आणि विषयांच्या दृष्टीने चर्चा वरीच होते, संकलनात्मक आणि विवेचनात्मक लेखाहि लिहिले जातात; परंतु बाकीच्या वाढ्यशाखाची फारशी फिकीर करतांना कोणी दिसत नाही; नाही म्हणावयास, मधून मधून विविधशानविस्ताराच्या पन्नाशीचा आनंदोत्सव किंवा सयाजीराव महाराजाच्या कारकीर्दीचा हीरकोत्सव यांसारख्या प्रसंगाच्या निमित्ताने जे गतकाळाचा आदावा घेणारे ग्रंथ मोळ्या खटाटोपाने प्रसिद्ध केले जातात त्यात मात्र वाढ्याच्या सर्व शाखाचा परामर्श घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. परंतु त्यांतहि वाढ्ययुणांच्या दृष्टीने त्या त्या शाखेचे सहृदयावलोकन करून प्रगतीचे यथाशास्त्र मोजमाप घेणारे असे लेख थोडेच असतात.

एकत्वाच्या भावनेने पाहा

खण्या साहित्यसमीक्षकाने अनेक शाखासंकुल अशा साहित्याकडे एकत्वाच्या भावनेने पाहावयास शिकले पाहिजे. मंदिरांतील भक्त ज्याप्रमाणे आपल्या उपास्यदेवतेच्या पादादिकेशांत मूर्तीचे ध्यान करून तिला आपल्या इद्यांत ठसावितो, तसेच साहित्यभक्ताने अखिल साहित्याचे मनन, चितन व अवलोकन करावयास हवें. परमेश्वराच्या मूर्तीचे पादादिकेशान्त वर्णन करण्याची पद्धत आणाकडे पूर्वीपासून आहेच. त्याचप्रमाणे साहित्याची अखिल मूर्तीहि वर्णनीय आहे. इंग्रजीत Literature या संज्ञेचा जो अर्थ मानला जातो, त्याच अर्थाने साहित्य हा शब्द वापरावयाचा म्हटला, तर शास्त्रीय वाढ्याय हें त्यांतून नाजूस काढावें लागेल; परंतु इतिहास, चरित्र, वाढ्ययविवेचन, लघुनिबंध, प्रवंध इत्यादि वाढ्याचे गंभीर प्रकार त्यांत समाविष्ट करावेच लागतील. असा कोणता इंग्रजी वाढ्यावर लिहिणारा विवेचक आहे की, जो गिबन, मेकॉले, मिलमन, ग्रीन, फर्ड इ. इतिहासकारांच्या कृतीना, बॉसवेल, लॉकहार्ट, लिटन-स्ट्रूची प्रमृति चरित्रकारांच्या चरित्रांना आणि बेकन, अंडिसन, गोल्डस्मिथ, मेकॉले, गार्डिनर, चेस्टर्टन प्रभृतीच्या निबंधप्रबंधांना साहित्यांत गणणार नाही? त्या त्या प्रकारची माहिती पुरविणारे ज्ञानप्रद ग्रंथ म्हणून या सर्व ग्रंथ-कारांच्या कृतीचें जितके महत्व मानिले जातें त्यापेक्षा साहित्याचीं भूषणे

म्हणून त्यांना अधिक मान दिला जातो. आपणाकडे हि हीच दृष्टि बळावली पाहिजे.

साहित्याच्या मूर्तीचे वर्णन

पादादिकेशानंत वर्णनाची कल्पना आणखी पुढे चालवावयाची म्हटल्यास साहित्यमूर्तीच्या अवयवाचे वर्णन हि समानधर्म लक्षांत घेऊन करतां येईल. ज्ञानेशांनी शब्दब्रह्मावर गगेशाच्या मूर्तीचे रूपक तत्कालीन कल्पनांस अनुसरून केलेले आहेच. आजच्या कल्पनांस अनुसरून म्हणावयाचे तर इतिहासास या साहित्यदेहाचे पाय मानणे समुचित होईल. आपले पाय जसे घट्टमुट्ट जमिनीवर आधारलेले असतात, त्याप्रमाणे दृढ व अचल अशा वास्तवावर इतिहास आधारलेला असतो. इतिहास हा गतिमान् असून एक-सारखा पुढे जात असतो. त्याप्रमाणे आपल्या देहात पाय हाच गति देणारा अवयव असतो. चरित्रवाङ्मय म्हणजे साहित्यदेहाचे हात म्हटले तर शोभेल. हात हा क्रियावान अवयव आहे; तर वाञ्छयात हि चरित्रांतच क्रिया व पराक्रम ग्रथित केलेले असतात; टीकात्मक वाङ्मय (Literary Criticism) हैं कुफ्कुसांच्या जार्गी मानणे योग्य होईल. कारण कुफ्कुसांच्या योगाने देहांतील रक्त म्हणजे पर्यायाने सर्व देह शुद्ध होतो, त्याप्रमाणे टीकात्मक वाञ्छयाच्या योगाने साहित्यातील दोष, मलिनता बाहेर टाकली जाऊन उन्नतविचाररूपी आँकिजनाच्या पुरवठ्याने त्यास शुद्ध व सक्स चनविले जाते. प्रबंधात्मक वाड्मय हे साहित्यदेहाचे जठर होय. सर्व प्रकारच्या विचारांचा स्वीकार करून त्यातील ग्राहाग्राह्य भागांचे पृथक्करण करून ग्राह्य भाग आत्मसात करणे व त्यामुळे स्वतःची आणि पर्यायाने समाजाची दृष्टि, तुष्टि व पुष्टि साधणे या क्रिया मुख्यत्वेकरून प्रबंध वाड्मयच करतें; यास्तव त्याला जठराचे स्थान देणे समुचित होईल. उरला जो ललित वाड्मयाचा विभाग तो साहित्यदेहाच्या मस्तकाच्या ठिकाणी कल्पिणे योग्य होईल. मस्तकांतील मुखादिक अवयव हेच शरीरांतील सौंदर्यांचे मुख्य अधिकान समजले जातात. त्याचप्रमाणे वाड्मयांतील ललित विभागातच लालिंय म्हणजे सौंदर्य मुख्यत्वेकरून दिसून येते. मनो-विकारांचे, विलासाविभ्रमांचे प्रकटीकरण मनुष्याच्या मुखावयवांच्या योगानेच होतें; आणि वाड्मयामध्ये तरी ललित-विभाग हाच मनोविकारांचा आणि

आल्हाददायक विभ्रमांचा प्रदर्शक असतो. त्यांत हि मोठमोळ्याने आळंदून समाजाचीं सुखदुःखें, त्यांच्या मनोभावना वेशीवर टांगणारे काढंबरीवाञ्छय हें साहित्यदेहांचे सुख, नाव्यवाञ्छय हेच जणूं काय दृढत मनेविकारांचा उत्कट रीतीने आभिनय करणारे व तीव्र परिणाम घडवून आणणारे नेत्र, आणि सकल साहित्यांत शेखरीभूत असे जें काव्य तोच भालप्रदेश व केशविन्यास असें मानव्यास साहित्याच्या सर्व शाखांची त्यांच्या प्रमुख गुणांनुसार योजना केल्यासारखें होईल.

ललित व गंभीर वाञ्छयांचे परस्पर प्रमाण

या रूपकांत काव्यात्मता नसली व सर्व दृष्टीने तें समर्पक नसलें, तरी वाञ्छयातील बन्याच गुणांचे तें सूचक असल्यामुळे आपणास उपयुक्त वाटेल. कोणत्या साहित्यघटनांचे तें सूचक होऊं शकतें या दृष्टीने पाहूं लागल्यास आकारमानाच्या प्रमाणांचे तें कितपत मूचक ठरतें, असा प्रश्न मनांत पहिल्याप्रथम उभा राहतो. शरीराचे धड व मस्तक असे दोन भाग उघड उघड दिसतात. त्याप्रमाणे वाड्मयाचेहि गंभीर व ललित असे दोन भाग ठळक दिसून येणारे आहेत. परंतु शरीरांत घडाच्या मानाने मस्तक हें आकाराने लहान असतें, तसाच एकंदर वाड्मयाचा ललित-विभाग हा बाकीच्या वाञ्छयाच्या मानाने लहान असतो काय, हा प्रश्न विचारार्ह आहे. मराठी वाड्मयासंवंधाने हा प्रश्न विचारल्यास त्यांचे अस्तिपक्षी उत्तर मिळणे कठीण पडेल. मुळांत मराठी वाञ्छयाची मोजदाद केलेली कोठे आढळत नाही. ज्या साहित्यपारिषदेने वास्तविक हें काम करावयास हवें ती काय करीत असते हें आपणा सर्वोंस माहीतच आहे. तेहा या बाबतीत विधान करावयाचे झाल्यास तें अंदाजानेच करावें लागेल. आणि चालू काळांतील वाड्मयाविषयीचा अंदाज कोणाहि विलक्षण वाचकाने केला, तरी शरीरांत मस्तक जितके आकारमानाने लहान तितके एकंदर वाञ्छयांत ललित वाञ्छय अल्प असतें, असें त्यांच्याने म्हणवणार नाही. सध्या काढंबन्या, गोष्टी, काव्ये यांची निपज भराभर होत असून, त्या मानाने गंभीर वाञ्छय योडे निर्माण होतें, असा अंदाज सर्वोंचा होईल. ही स्थिति चांगली की वाईट, याचा विचार करतांना इतर प्रगत राष्ट्रांचे दाखले आपणास उपयोगी पडतील. सर्व राष्ट्रांमधील

पुस्तक-प्रकाशनाचे तपशीलवार आंकडे मी पाहिलेले नाहीत. ग्रेट ब्रिटनचे मात्र नेहमी पाहावयास मिळतात. त्या आंकड्यांवरून स्टॅन्ले अनविन् नांवाच्या एका विख्यात प्रकाशनसंस्थेच्या चालकाने आपल्या The Truth about Publishing या पुस्तकांत असें विधान केले आहे की, दरसाल ग्रेट ब्रिटनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नव्या पुस्तकांमध्ये काढऱ्यांचा फक्त एक सतमांश ते एक अष्टमांश इतक्याच असतात (पृ. ६७). यांत काढ्येव नाटके जरी मिळविली, तरी सर्व ललितवाङ्याची संख्या एकंदर पुस्तकसंख्येच्या मानाने एक षष्ठांशापेक्षा खाचित जास्त होणार नाही. मराठीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांत ललितवाङ्मय या सदराखाली जमा होणाऱ्या पुस्तकांचे प्रमाण किती पडते, याची मोजदाद आमच्या वाङ्मय-धुरीणांनी अवश्य केली पाहिजे. प्रकाशित पुस्तकांच्या (शालोपयोगी पुस्तके सोडून) एकंदर संख्येच्या मानाने ललितशास्त्रेच्या पुस्तकांची संख्या वाजवीपेक्षा जास्त भरत असल्यास त्यावढल समाजास वेळीच इषारा दिला पाहिजे. ललित वाङ्याचें योग्य प्रमाण ग्रेट ब्रिटनच्या अगर दुसऱ्या कोणत्या तरी देशाच्या दाखल्यावरूनच आपण ठरवावें असें नाही. आपल्या परिस्थितीचा स्वतंत्र रीत्या विचार करून त्यासंबंधी निर्णय ठरविले पाहिजेत.

देहाच्या रूपकास धरून चालूल्यास वाङ्याच्या निरनिराळ्या शाखां-संबंधी आणखी दोन मुद्दे सुचतात तेवढे निवेदन करून मी आपली रजा घेणार आहें. आपल्या वाङ्मयाची सद्यःस्थिति सुधारण्याच्या दृष्टीने या मुद्द्यांकडे लक्ष देणे अतीव महत्वाचें ठरेल असें मला वाटते.

साहित्य रुचकर असावयास पाहिजे

नुकतेच मी आपल्याला सांगितले की, खन्या साहित्यसमीक्षकाने अलिल साहित्याकडे एकत्वाच्या भावनेने पाहिले पाहिजे. साहित्यावर देहाचें रूपक करण्यापासून आपण जो मुख्य धडा ध्यावयाचा तो हाच होय, असे मला वाटते. आपल्या देहाच्या सर्व अवयवांची सारखीच काळजी ज्याप्रमाणे आपण घेतो, त्याप्रमाणे वाङ्याच्या सर्व शाखांच्या जोपासनेची चिंता वाङ्मय-समीक्षकांनी वाहिली पाहिजे. अर्थात् सर्व वाङ्यशाखांची जोपासना वाङ्य या नात्याने झाली पाहिजे, हेहि सर्वोनी या बाबर्तीत लक्षांत ठेवले पाहिजे; आणि आपण आपल्या वाङ्याविषयी विचार करतांना विसरतों तें हेच, असें मला

बाटते. वाढ्य किंवा साहित्य हैं जर मनाचें खाद्य असेल, तर तें रुचकर असावयास पाहिजे, ही गोष्ट ओघानेच प्रात होते, आणि ललित वाढ्याच्या रुचकरपणाविषयी आपण विचार व चर्चा करतोहि. परंतु ललित वाढ्याखेरीज बाकीचा जो वाढ्याचा अफाट प्रांत त्याच्या रुचकरपणाविषयी, सौंदर्याविषयी, आकर्षकपणाविषयी आपण कितीशी काळजी वाहतो ? आपल्या समाजाने जें जें वाचावें, ऐकावें व आवडीने विचारांत घ्यावें म्हणून आपण लिहितों तें तें वाचनीय व आकर्षक असें उतरले पाहिजे, ही जाणीव आपणाकडील फारच थोड्या लेखकांच्या ठारीं वागत असलेली दिसते.

प्रसाधन सर्वांगीण हळवे

शरीराच्चा दाखला येयेहि पुनः उपयोगी पडेल. शरीराच्या सर्व अंगांमध्ये मस्तक हैं प्रधान होय व सौदर्याच्या अभिव्यक्तीमध्ये त्याचेच कार्य श्रेष्ठ होय यांत वाद नाही. परंतु यावरून मुखावयवाखेरीज बाकीचे सर्व अवयव वेगरूल विरुद्ध व मलिन असले तर चालतील काय ? देहसौंदर्यामध्ये सर्वच गात्रांच्या सौंदर्यांचा आपापल्या परीने वाटा आहे. आपण चांगले दिसावे म्हणून प्रयत्न करणारा सामान्य मनुष्य आपल्या मुखाच्या व मस्तकाच्या प्रसाधनाची सर्वांत जास्त काळजी घेईल हैं खरें; तथापि इतर अवयवांच्या नीट-नेटकेपणाकडे हि तो अवश्यमेव लक्ष पुरवील, हेंहि तितकेच खरें; निदान त्याने तसें पुरवावयास पाहिजे इतकें तरी निर्विवाद आहे. इतर किंत्येक वाच्रतींत आमची दृष्टि जशी कोती असते तशी याहि बाच्रतींत असल्यामुळे आपण सर्व शरीराच्या रूपगौरवाकडे सध्या लक्ष पुरवीत नसूऱ्यु कदाचित्; परंतु पूर्वी आपणांत ही दृष्टीची व्यापकता होती असें नाथ्यशास्त्रांत व इतर जुन्या वाढ्यायांत शरीरप्रसाधनाच्या योजनांचा जो निर्देश केलेला आढळतो, त्यावरून म्हणतां येतें. पायाच्या पोटव्या व नखाग्रापासून तों स्कंधापर्यंतचा भुजप्रदेश यांच्या सौंदर्याविष्करणाविषयी पाश्चात्य युवर्तींची कोण यातायात चाललेली असते हैं कोणास सांगावयास नको आहे. फार काय, पण पावलाच्या आकारांत व पदानिक्षेपांतहि सौंदर्य आहे. तसें नसतें, तर अमेरिकन लोकांच्या पावलांचा बेटवपणा वेशीवर टांगून तो सुधारून त्यांचीं पावले दर्शनीय करण्यासाठी सौष्ठववेत्ता व व्यायामतज्ज्ञ बरनार मँकफेडन याने खाटाटोप कशासाठी केला असता ?

सर्वांगीण रमणीयतेची जाणीव नाही

शरीराच्या सर्वांगीण रमणीयतेची जर आपणास जाणीव नसेल, तर वाढ्याच्या व्यापक सौंदर्याची कोठून असणार ? ललितेतर वाढ्यामधील सर्वोत मोळ्या व महत्त्वाच्या शाखा चारित्र व इतिहास या होत. या दोन शाखांमध्ये जी ग्रंथनिष्पत्ति आजवर होत आली आहे, तिजकडे लक्ष पुराविले तर मोळ्या रम्य प्रदेशांतून आपण चाललो आहो, असा कांही भास आपणास होत नाही. इतिहास लिहावयाचा म्हणजे उपलब्ध बखरी व कागदपत्र इत्यादिकांचा प्रकरणवार, सारांश किंवा अनुवाद करावयाचा, अशीच आमच्यांतील इतिहासकारांची समजूत आहे की काय, असा संशय त्याचे ग्रंथ पाहून यावयास लागतो. आपल्यांतले मोठे इतिहासकार म्हणून मानले गेलेल्यांचे ग्रंथ उलगडावे, तर एका पानावर ऐतिहासिक पत्रांतील उतारा, त्याच्या पुढे एखाद्या बखरींतील भागाचा तर्जुमा, त्याच्यापुढे एखाद्या इतिहासविवेचकाच्या विवेचनाचा सारांश, मध्येच इंग्रजी इतिहासांतून उतरून घेतलेली माहिती, अशी अनेक ठिगळे एकत्र करून तयार केलेल्या त्या गोधड्या आहेत की काय असें वाटावयास लागतें. इतिहासकाराच्या वंगी उच्च दर्जाची कलादृष्टि व वर्णविषयाशी तन्मय होण्याची पात्रता हीं अवश्य पाहिजेत. त्याची भाषा कमावलेली, सुंदर व ओघवती असली पाहिजे. प्रतिपादनाची शैली अत्यंत विशद, भव्य व उदात्त असली पाहिजे. घटनांचे त्यांच्या महत्त्वानुसार तारतम्य राखून त्यांचा उठाव त्याने एखाद्या चित्रकाराप्रमाणे मनोहर रीतीने केला पाहिजे. संगीताच्या आलापांप्रमाणे एक प्रकारचे प्रवाही सातत्य त्याच्या प्रतिपादनांत आले पाहिजे. या सर्व बाबर्तील्या कसोटीस उत्तम रीतीने उतरणारे असे इतिहासग्रंथ मराठीत कितीसे झाले आहेत ?

हें मर्म पाश्चात्यांपासून शिकावें

जी गोष्ट इतिहासाची तीच चरित्रांची. आमच्या चरित्रकारांतहि कलादृष्टि अभावरूपानेच दिसते असें विधान केल्यास तें सामान्यतः खरें ठरण्यास हरकत नाही. पांगारकर, केळकर इत्यादि भाषाप्रभूचा अपवाद येथे कांहीं अंशी करावयास पाहिजे. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यांतील प्रसंगाची जंत्री नव्हे, हें आम्हांस अद्याप शिकावयाचें आहे.

ललितेतर वाङ्ग्यनिर्मितीचे हैं मर्म पाश्चात्यांनी ओळखले आहे, असें दिसतें. मेकॉले, ग्रीन किंवा गिब्रन यांच्या इतिहासग्रंथांत किंवा बॉसवेल प्रभृतीच्या चारित्रग्रंथांत देहभान विसरून रंगून जाणार नाही, असा रसिक वाचक विरलाच आढळेल. आणणाजवळ असलेली सामग्री सजवून ठाकठीक करून कशी मांडावी, हैं पाश्चात्यांसून शिकावें. वाङ्ग्याच्या सर्वश्रेष्ठतेवद्वल मिळारीं पारितोषिके त्यांच्याकडे अनेक वेळां ललितेतर वाङ्ग्याच्या निर्मात्यांना मिळतात, याचे तरी कारण काय? थिओडर मॉमसेन या इतिहासकाराच्या कृतीचे सार्थक म्हातारपणीं त्यास नोबेल प्राइज मिळून झाले. रुडॉल्फ आयकेन किंवा हेन्री बर्गसां यांसारखे तत्त्वज्ञ नोबेल पारितोषिकास अधिकारी ठरतात; लिटन स्ट्राची या चारित्रिकाराचेहि नांव नोबेल पारितोषिकासाठी सुचविलें गेले होतें, असें कोठे तरी वाचल्याचे मला स्परतें. या सर्वांच्या कृति वाङ्ग्य या नात्याने भव्य, उदात्त वा रमणीय असल्याशिवाय त्यास हा मान मिळाला असणे शक्य नाही.

जुने कवि अधिक शहाणे होते

आपले जुने वाङ्ग्य एकांगी म्हणून त्याविषयी आपण असूनि दर्शवितों. परंतु ज्या गोष्टीचे महत्त्व येथे मला प्रतिपादन करावयाचे आहे, त्यांचे महत्त्व जुन्या काळांतील साधुसंतांना चांगले आकलन झाले होतें, असें त्याच्या कृतीवरून म्हणै भाग पडतें. आपणाप्रमाणे कलेची व सौंदर्याची चर्चा व विश्लेषण ते करीत बसले नसतील. परंतु कोणताहि विषय वर्णितांना तो सुंदर व कलापूर्ण वाणीने वर्णवाचा, हैं जाणण्याचा शाहाणपणा त्यांच्यांत भरपूर होता, असें दिसतें. वेदान्तविषय किंवा भक्तितत्त्व यांचे प्रतिपादन करावयाचे झाले, तरी श्रीमद्भागवतासारख्या रसाळ व काव्यमय ग्रंथांतून आणि अनेक द्वृद्यंगम स्तोत्रांमधून त्यांनी हा विषयाचे प्रतिपादन करून अध्यात्ममार्गाची रोचकता वाढविली, हैं कोणासहि नाकबूल करतां येणार नाही. खुद भगवद्गीता हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ असला, तरी वाङ्ग्यदृष्ट्या त्याचे सौंदर्य किती निरुपम आहे, हैं कोणाहि संस्कृत जाणणाऱ्या हिंदूस सांगण्याची आवश्यकता नाही. हा संस्कृताचा घडा पुढे मराठी ग्रंथकारांनी गिरविला. भगवद्गीता एकपट काव्यमय तर तिचा मराठी अवतार ज्ञानेश्वरी हा दसपट काव्यमय ग्रंथ झाला आहे. अशाच रीतीने महाराष्ट्रांतील साधुसंतांनी भक्तीचे, तत्त्वज्ञानाचे आणि

अध्यात्माचे प्रतिपादन करण्यासाठी जे ग्रंथ लिहिले, त्यांमध्ये कलादृष्टि व सौंदर्य-दृष्टि इतकी अनुस्यूत झालेली आपणास दिसते की, सध्याच्या काढी आपण त्या ग्रंथांचे काब्य या नात्यानेच महत्व वर्णन करतो. त्यांतील भक्ति किंवा अध्यात्म याविषयाची आमची आवड कमी झाली असली, तरी त्या ग्रंथांच्या चेतोहारि रूपवैभवाने आमची त्या ग्रंथांविषयाची प्रीति कायमच राखली आहे. इतिहासाच्या प्रातांत हि हीच गोष्ट अनुभवास येते. सप्तप्रकरणात्मक चरित्र, सभासद बखर, आज्ञापत्र किंवा भाऊसाहेबांची बखर या ग्रंथांतील वेचक शब्दयोजना, चटकदार, कमावलेली भाषा व वहारीची वर्णने पाहिली म्हणजे फुकट आमची कलोपासना व फुकट आमचे प्रतिभासाधन, खरा कलेचा उत्कर्ष साधला त्या प्राचीनांनीच, असें म्हणावेसे वाढू लागते. पान-पतपूर्वकालीन घडामोर्डींवर झालेल्या कोणत्याहि विवेचनपर अगर वर्णनपर ग्रंथापेक्षा आजमितीसहि भाऊसाहेबांची बखर ही अधिक आकर्षक व वाचनीय आहे, असें म्हटल्यास पक्षपाताचा आरोप मजवर येईल, अशी मला तिळमात्र भीति नाही.

कलापूर्ण वाङ्गाय कालाशीं टकर देतें

आणि कलादृष्टीने लिहिलेल्या ग्रंथांपासून हा एक मोठाच फायदा होणारा असतो, की असे ग्रंथ कालाच्या अपहारक ओऱाला दाद न देतां फार काळ-पर्यंत टिकून राहू शकतात. भक्तीचे तत्वज्ञान कदाचित् नारद व शांडिल्य यांच्या सूक्ष्मांमध्ये व पांचरात्र आगमांमध्ये अधिक चांगल्या रीतीने सांगितलेले असेल; परंतु पांचरात्र आगमापैकी कियेक ग्रंथ नष्ट झालेले असून उपलब्ध आहेत त्यांचे अस्तित्व केवळ तज्ज्ञांसच ज्ञात आहे. मात्र त्याच भक्तीचे काब्यमय वाणीने प्रतिपादन करण्याच्या भागवताचे आज घरोघरी आवडीने पारायण चाललेले दिसून येते. इतिहासग्रंथांस तर हैं म्हणें अधिकच यथार्थतेने लागू पडते. गिबनमधील कांही माहिती आज चुकीची ठरली आहे; मेहोऱ्लेने तर आपल्या इतिहासांत बुद्धिपुरस्सर पक्षपात कैला आहे असें म्हणतात; बॉसवेलची वर्णने अतिरंजित नाहीतच असा निर्वाळा कोणीहि देऊ शकत नाही. तथापि या सर्व लेखकाचे ग्रंथ वाङ्गाय या नात्याने अजरामर आहेत. त्यांच्या वाचनाने मनावर व बुद्धीवर उत्कृष्ट संस्कार झाल्याखेरीज कधीहि राहावयाचा नाही. आमच्याकडील किती इतिहासग्रंथां-

विषयी असा निर्वाळा देतां येईल, की माहितीच्या दृष्टीने जरी ते कांही अंशी चुकीचे ठरले, तरी वाङ्ग्यदृष्ट्या त्यांचें रंजकत्व, त्यांचा ताजेपणा क त्यांची वेधकता हीं कायमच राहतील !

वाङ्ग्यसमीक्षकांसहि जाणीव नाही

लेखकांमध्ये ज्याप्रमाणे ही दृष्टि नाही, त्याचप्रमाणे वाङ्ग्यसमीक्षकांसहि याब्रह्मलच्ची जाणीव असावयास पाहिजे तितकी असलेली दिसत नाही. ललित-वाङ्ग्याचा प्रात सोडला, की बाकीच्या सर्व वाङ्ग्यक्षेत्राचे आम्ही बहुतांशी प्रतिपाद्य विषयाच्या दृष्टीनेच परीक्षण करतो. त्या वाङ्ग्याचें स्वरूप, विषयरचना, तंत्र, भाषाशैली इत्यादि वाङ्ग्यात्मक बाजूची चर्चा फार थोडी होते. कादंबरी, लघुकथा, नाटक या वाङ्ग्यप्रकारांस ज्याप्रमाणे स्वतःचें असें क्षेत्र आहे, त्याप्रमाणे चरित्र, इतिहास इत्यादि विषयांसहि आहे. इतिहासग्रंथाचा विचार ब्हावयाचा असेल तर त्या ग्रंथाने इतिहास-लेखनाचें तंत्र कितपत पाढले आहे, कलादृष्ट्या त्यातील लेखन कितपत उठावदार वठले आहे, याचा विचार अवश्य ब्हावयास पाहिजे. परन्तु श्री. पोतदारांसारखा विख्यात वाग्धोरणी देखील इतिहास विषयाचा जेव्हा आढावा घेतो तेव्हा अंतर्गत विषयाच्या वर्णनांत मग राहून बाह्य स्वरूपाच्या समीक्षेला केलाच तर अगदी निसटता स्पर्श करतो; तेथे इतर सामान्य विवेचकांची काय कथा !

खुद इतिहासज्ञ याप्रमाणे कलापराड्यमुख, तर कलावादी लेखक वाङ्ग्याच्या ललितेतर क्षेत्राविषयी उदासीन, असाहि देखावा दिसून येतो. इतिहास, चरित्र, प्रबंध, निबंध इत्यादि वाङ्ग्यप्रकारांस प्रतिभेदी, कलाकौशल्याची, कलापूर्ण दृष्टीची जरूर लागत नाही असे थोडेच आहे ! परंतु प्रतिभासाधनाचे मार्ग सांगणाऱ्या आमच्या कलावादी लेखकांस या गोष्टीची दखलगिरीहि नसते ! त्यांच्या मर्ते कला सामावली आहे काय ती कादंबरी, लघुकथा, नाटक आणि काव्य यांत ! प्रतिभेद्या विलासहि दृष्टीस पडावयाचा तो याच प्रकारच्या वाङ्ग्यायांत. वाङ्ग्याच्या उन्नतीस इतके हानिकारक असे समज दुसरे थोडेच असतील असें मला वाटतें. कला व प्रतिभा यांविषयी अशी विकृत व आकुंचित कल्पना करून घेणे हें आपल्या वाङ्ग्यास फार अपाय-कारक होण्याचा संभव आहे.

इतिहासकारांची वाड्यायसौंदर्याविषयी उदासीनता

‘ कलापूर्ण इतिहासलेखक, चरित्रलेखक व प्रबंधलेखक आपणांत झाले नाहीत असे नाही. परन्तु ते अपवादात्मकच होत. विशेषतः इतिहास-क्षेत्रातील परिस्थिति वर वर्णिलेली चुकीची समजूत निर्माण करण्यास बन्याच अंशीं कारणीभूत झाली असावी, असे वाटते. चालू पिढीतील इतिहास-उरुंगी श्री. आपटे व श्री. पोतदार हे दोघेहि भाषाप्रभु आहेत याविषयी संशय नाही. परन्तु यांच्या पूर्वीच्या पिढीतील महारथींनी सौष्ठवाची, सौंदर्याची व कलासृष्टीची बन्याच अंशीं उपेक्षा केली असे म्हणावयास इरकत नाही. पूर्वीच्या पिढीतील खंदा इतिहासवीरांमध्ये एका खरे शास्त्री-बोवांचेच लिखाण वाड्यायदृष्ट्या लोभनीय व उच्च दर्जाचें आहे. राजवाड्यांच्या भाषाशैलींत प्रसंगविशेषीं भव्यता हा गुण आढळतो हें खरें; तथापि अंतर्गत विषयाचा विचार सोडून दिल्यास, त्याचें लिखाण वाचकाच्या मनाची पकड घेईल असें वैधक झालेले नाही, असेंच म्हणणे भाग पडेल. सौष्ठवाचा अभाव हें राजवाड्याचे वैगुण्य इतर कियेक बाबतींत त्यांचीच रंपरा चालविणारे डॉ. केतकर यांच्यांत वृद्धिगत स्वरूपांत उतरलेले दिसतें. यांची विद्वत्ता व कल्पनाशक्ति इतकी मोठी आहे की, भाषेला तिची वाहक वनणे पुष्कळ वेळां अशक्य होतें. जवरदस्त वेगाची आगगाढी विनश्याच्या व खाचखलग्यांच्या मार्गातून दवडावी म्हणजे जसा अनुभव येईल, तशा तन्हेचा अनुभव त्यांचें लिखाण वाचतांना येतो.

इतिहासलेखनाचा आढावा

या एकंदर प्रतिपादनाचें तात्पर्य हेंच की, आमच्या इतिहासलेखकांनी, चरित्रकारांनी, प्रबंधकारांनी, वाड्यायसमीक्षकांनी कलावादी व सौंदर्यवादी बनलें पाहिजे. रचनासौष्ठवाकडे आणि रचनेच्या तत्वांकडे त्यांनी अधिक कसोशीने लक्ष पुराविले पाहिजे. इतिहासाच्या बाबतींत जर पाहिलें, तर खरे वरें इतिहासलेखन आपल्याकडे अद्याप फारसें झालें नाही असें म्हणावेसे गटतें. इतिहासकलेच्या एकंदर तीन पायऱ्या असतात. पहिली पायरी मटनाशोधन (fact finding) ही होय. यांत सर्व प्रकारची इतिहास-गाधने धुंडाळून त्यांत वर्णिलेले प्रसंग उघडकीस आणणें व त्यांची छाननी

करून सत्यप्रटनांची (facts) निश्चिति करणे, इतके काम येते. यापुढील पायरी तत्त्वनिवंधनाची होय. कोणत्या तत्त्वानुसार, मनोवृत्तीनुसार आणि राष्ट्रीय स्वभावानुसार राष्ट्रेतिहासांतील घटना घड्हन आल्या हैं ठरविण्याचे काम येथे केले जाते. यापुढील पायरी प्रत्यक्ष इतिहासरचनेची होय. खालच्या दोन पायऱ्यांवरील लेखकास कलादृष्टीची मुळीच जरूर नसते असे नाही. रचनासौद्भवादि वाङ्ग्यगुण त्यांसहि उपकारकच होतील. तथापि त्यांची मुख्य जरूर या तिसऱ्या पायरीवर गेलेल्या इतिहासलेखकालाच लागते. महाराष्ट्राच्या इतिहासरचनेचे काम अद्याप या तिसऱ्या पायरीपर्यंत जाऊन पोचलें आहे की नाही, याची शंकाच आहे. राजवाङ्ग्यांनी काम केले ते मुख्यतः घटनाशोधनाच्या दृष्टीने त्यांच्या तिसऱ्या व चौथ्या खंडाच्या प्रस्तावना वाचनीय आहेत; तर तत्त्वनिश्चितीच्या दृष्टीने पाहिला व आठवा या खंडाच्या प्रस्तावना संस्मरणीय आहेत. खरे, सरदेसाई व आपटे हे देखील मुख्यत्वेकरून घटनासंशोधन व बन्याच अंशी तत्त्वनिवंधन, यापलीकडे फार करून गेलेले नाहीत, असे म्हणै चुकीचे होणार नाही. यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष इतिहासरचनेचे भव्य व मनोहर कार्य करणेरे इतिहासकार अजून व्हावयाचे आहेत. अशा वेळी तर इतिहासरचनेस लागणाऱ्या वाङ्ग्यगुणाची व कलादृष्टीची जाणीव विशेषच तीव्रतेने आपण मनांत बाळगली पाहिजे.

ललितवाङ्ग्यास उल्लट इषारा

ललितेतर वाङ्ग्यास उद्देशून एथवर जें सांगितलें, त्याच्या कांही अंशी उलट भासणारा असा इषारा ललितवाङ्ग्याच्या लेखकांस थावासा मला वाटतो. ललितेतर लेखकांनी कलावादी बनले पाहिजे तर ललित लेखकांनी कला, तंत्र वैगैरेचे स्तोम माजवावयाचे सोळून अनुभववादी व अभ्यासवादी बनले पाहिजे. ललितवाङ्ग्याच्या क्षेत्रांत कला, तंत्र वैगैरेचा बडेजाव सध्या इतका चालला आहे की आमच्या धार्मिक विधीचे तंत्र सांभाळण्यापेक्षाहि हैं वाङ्ग्याचे तंत्र सांभाळणे अधिक विकट होते की काय, अशी भीति वाढू लागली आहे. परंतु धर्मामध्ये ज्याप्रमाणे विधीचे आणि तंत्रांचे वंड माझू लागले म्हणजे त्या धर्मांतील सत्त्वांश नाहीसा होतो, त्याचप्रमाणे

चाङ्गायाचेहि आहे. तंत्राच्या पार्थी आणि कलाविलासाच्या पार्थी वाञ्छयातील सत्त्वांश आपण गमावून बसणार नाही, याविषयी सर्वोनी, विशेषतः ललित लेखकांनी, काळजी घेतली पाहिजे. कलेच्या गळ्यात नीतीची घोड नको असेल, तर तिने ती झुगारून द्यावी; हेतुपूर्वक रचना तिला वावडी वाटत असेल तर तिचाहि अवहेर करावा; परतु तिच्यामध्ये कांही सत्त्वांशहि (substance) नसेल तर तिचा विलासविभ्रम नटवेपणाच्या व थिल्हरपणाच्या सदरात जमा होऊ लागेल आणि तिची अधोगति समीप येईल, हे सर्व ललितलेखकानी लक्षात वाढगावयास पाहिजे असें मला वाटतें. ललित वाञ्छयाने मानसिक, बौद्धिक व आचारविषयक विकृतीचेच प्रदर्शन प्राधान्येकरून करावयाचे, असा जो दंडक अलीकडे पडत चालला आहे, तोहि समाजाच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने मोठासा हितावह आहे, असे म्हणवत नाही. किंयेक ललित लेखकाचे लिखाण अलीकडे इतके आत्यंतिक व्यक्तिवादी होऊ लागले आहे, की त्यांत वर्णिलेल्या परिस्थितीच्या अपवादात्मकतेमुळे तें सर्वच लिखाण कृत्रिम, अवास्तव व विकृत भासू लागतें. ही गोष्ट लक्षात घेतां, आपल्या संमेलनातील निवंधलेखकापैकी श्री. डांगे यानी, आधुनिक काव्याला आपली प्रगति करून घेणे असत्यास त्याने समाजवादी बनले पाहिजे असा जो इषारा दिलेला आहे, तो केवळ काव्यालाच लागू न करता आजकालच्या सर्वच वाञ्छयास लागू करणे इष्ट ठरतें. संकुचित व विकृत व्यक्तिवादापेक्षा समाजवाद वरा ! (समाजवाद म्हणजे समाजसत्तावाद नव्हे !) समाजवादापेक्षाहि मानववाद उच्चतर होय. परंतु तो ज्याच्या प्रातिभेदी व्यापकता दिक्कालादिकानी अनवर्षिष्ठ आहे त्यांसच साधणार. इतरानी तो साधण्याचा आव घातल्यास त्यांची फसगत मात्र होऊन ते संकुचित व्यक्तिवादाच्या खड्ड्यांत कोसळण्याचा संभव उत्पन्न होतो. त्याच-प्रमाणे आमच्या ललित लेखकांनी अफाट मानवी व्यवहारापैकी फक्त ऊऱ्या-पुरुषसंबंधाचेच क्षेत्र स्वतःसाठी आवून घेतले आहे की काय, असाहि त्यांच्या लेखनावरून भास होतो. त्यांनी मानवी जीवनाचे अवलोकन अधिक कसोळीने करून विविध प्रकारच्या अनुभवाचा संचय केला पाहिजे हा संचय भरपूर झाला म्हणजे अनेक दृश्ये पुढे मांडण्याकरितां त्यांची बुद्धि स्फुरण पावू लागेल.

उपसंहार

आजकालच्या ललित वाङ्ग्याविषयी विचार करून लागल्यास असेच आणखी नाना प्रकारचे प्रश्न उपस्थित होतील व त्यांचा ऊहापोह करणे उद्दोषक होईल. परंतु तसा ऊहापोह करण्याचा काळ व स्थळ हें नव्हे. आपल्या सहनशक्तीला अगोदरच र्मी किती ताण दिलेला आहे, याची मला कल्पना आहे. माझ्या एकंदर प्रतिपादनाचा व्याशय तीन सूत्रांत आणतां येईल. साहित्याच्या एकतेची कल्पना मनांत वागवून ललितेतर वाङ्ग्याची वाङ्ग्य या नात्याने जोपासना व वृद्धि करण्याकडे सर्वोनी लक्ष पुरविले पाहिजे, हें पहिले सूत्र होय. ही जोपासना करण्यासाठी ललितेतर वाङ्ग्यास (त्याचें नेहमीचें वास्तवाचें अधिष्ठान न सोडतां) कलाप्रवण व सौंदर्यान्वित ब्रनविले पाहिजे हें दुमरे सूत्र होय. यायोगाने तें वाङ्ग्य अधिक मनोवेधक व परिणामकारी होईल व समाजमनाशी त्याचा जिह्वाव्याचा संबंध स्थापित होईल. तिसरे सूत्र ललितवाङ्ग्यासंबंधी असून त्याचा निष्कर्ष हाच की, या वाङ्ग्याने कलेचें व तंत्राचें स्तोम अधिक न माजवतां सत्चांशाकडे, भरीवपणाकडे अधिक लक्ष द्यावें. ललित वाङ्ग्यास अधिक भरदार, पुष्ट व सामर्थ्यसंपन्न करण्याचा मार्ग हाच होय. अशा रीतीने साहित्यदेहाचें सर्वोग निरोगी, पुष्ट व शक्तिशाली झालें, म्हणजे आपल्या राष्ट्राच्या कार्मी तें हवें तसें राखेल आणि आपला उन्नतिपथ सुगम करील यांत मला शंका वाटत नाही.

[इंदूरच्या महाराष्ट्र साहित्यसंमेलनांतील साहित्यविभागाचें अध्यक्षीय भाषण. ता. २७ डिसेंबर १९३६]

प्रसिद्धिस्थळ : ‘महाराष्ट्र’, नागपूर, जाने. फेब्रु. १९३७ आणि इंदूरच्या विसान्या साहित्यसंमेलनाचा वृत्तान्त.



संपादणी व छाननी

साहित्यसंग्रहासाठी मीं कांही तरी लिहिले पाहिजे, असा बोजा मजवर घालण्यांत आला. मीं असहायतेने मान वाकविली. संपादकांचा तगादा हस्ते परहस्ते कित्येक दिवस चालू आहे. परन्तु काय लिहावें हें मला सुचत नाही.

सध्याचा काळ असा आहे,— मनुष्यस्वभाव जर सध्या आहे असाच सर्वकाळ असेल तर माझे म्हणणे सर्व काढीं सारखेच लागू पडेल—की खरे बोलावें तर पंचाईत. खोटे बोलावें तर तें नीटसें जमत नाही. तेव्हां काहीच न बोलावें हा मार्ग सर्वोत बरा. ‘मौनं सर्वार्थसाधनम्’ असें म्हटलें आहे. सर्वार्थसाधन तर बाजूलाच राहो, सर्वार्थ घालविष्णाची पाळी आली तरी देखील मौनच स्वीकारावें असें म्हणण्याची पाळी येते. परंतु ब्रह्मदेवाने निर्मिलेले हें ‘स्वाधीन’ आणि ‘फुकाचे’ मौन देखील कित्येक वेळां कायम टिकविणे अशक्य होतें, आणि मग मात्र मोठी केविलवाणी स्थिति होते.

संपादकांनी माझ्याकडून ‘आशीर्वादा’त्मक चार शब्द मागितले. मला माहीत आहे की माझ्या आशीर्वादाने कांही एक होणार नाही, त्याच्यांत कांही सामर्थ्य नाही.

मला माहीत आहे की माझ्या आशीर्वादासाठी अगर उपदेशासाठी कोणी उत्कंठित झालेला नाही. वर्गीत जमलेले विद्यार्थी घटेची जितक्या उत्कंठेने वाट पाहतात तितक्या उत्कंठेने शारदामंडळाचे सभासद माझे हे चार शब्द संपण्याची वाट पाहत असतील. तरी देखील, प्रोफेसरला ज्याप्रमाणे तास संपेपावेतो ‘लेक्चर’ हें दिलेच पाहिजे, त्याप्रमाणे मला देखील हे चार शब्द योडे भारदस्त दिसतील इतक्या लांबीपर्यंत वाढविलेच पाहिजेत.

सर्वजन सर्व प्रकारची संपादणी करीत आहेत, त्यांत आपल्यालाहि आपल्या मगदुराप्रमाणे कांही देवावा निर्माण केलाच पाहिजे; संपादणी चांगली केली पाहिजे.

आपण किती तरी सोंगे घेऊन निरनिराळ्या व्यवहारांत वावरत असतों. जितकी जितकी सुधारणा जास्त तितकी सोंगे जास्त. जो जितका बतावणी करण्यांत अधिक कुशल तितका तो व्यवहारांत अधिक यशस्वी ठरतो. ही यशस्विता अखेरीस इतक्या पल्यापर्यंत जाऊन ठेपते की अशा मनुष्यांचे जीवन म्हणजे सोंगांची एक मालिकाच्च होऊन बसते. परंतु या सोंगाडेपणालाहि कांही मर्यादा असतेच. टाळ्यावर टाळ्या मिळविणारा नट जरी झाला तरी त्याला चोबीस तास रंग फासून व दोप घालन बसणे मुळीच रुचणार नाही. त्याचप्रमाणे व्यवहारनिपुण पुरुषालाहि सोंगाडेपणाचा भार असह्य होऊ लागतो व त्याची सहजवृत्ति उफाळून येऊ लागते.

परंतु मानवी मनाचा अहंकार इतका जब्रदस्त आहे की त्याने घेतलेल्या सोंगांची 'ब्रिंगे' दुसऱ्या कोणी बाहेर काढलेली त्यास खपत नाहीत. वास्तविक पाहतां दुसऱ्या कोणांची अशा बाबरीत जरुरीहि नसते. आपल्या सोंगांचा स्फोट करण्यासाठी दुसरे कोणी यावयास नको. आपणच आपल्या मनास अंतर्मुख करून आपल्या मनाच्या व्यापारांची छाननी केली की आपणास खरें काय तें तेव्हाच कळून येईल. आपण वर्गीत जातो ते खरोखरी कांही शिकण्याकरितां की हजेरी लावण्याकरितां, सभेस जातों ते वक्त्यापासून कांही माहिती व ओध घेण्याकरितां की निवळ गंमत म्हणून, साधल्यास थोडी टवाळी, चहाटलपणा वगैरे करण्याकरितां, याचा खुलासा प्रत्येकास आपल्या मनास सहज विचारतां येईल. आपल्या प्रत्येक व्यवहार-संबंधी आपण आपल्या मनास असे प्रश्न विचारून त्यास छेंदू शकतों. आणि आपले मन जर आपल्यालाच खरीखुरी उत्तरे देण्याची टाळाटाळ करू लागले तर त्याची ही लपवालपवी आपणास सहज समजूं शकते. तूं आज आपल्या आजारी मित्राला भेटायला गेलास तो खरोखरी त्याच्याविषयी वाटणाऱ्या कळकळीने, की आपल्याला त्याच्याविषयी फार कळकळ आहे अशी त्याची व लोकांची समजूत न्हावी म्हणून; आज कॉलेजांतल्या सर्वेत अमुक प्रोफेसरांची तूं तोंड भरून स्तुति केलीस ती खरोखरी तुला

त्यांजाविषयी इतका आदर वाटत होता म्हणून की त्यांना व श्रोत्याना बरें वाटावें म्हणून ? अशा रीतीने आपल्या मनाची तसासणी प्रत्येक बाबतीत करण्याची सवय ठेवल्यास आपल्या प्रत्येक कृत्यान्या बुडाशीं असलेली मानसिक घडामोड आपल्याला आरशांत पाहिल्यासारखी स्वच्छ दिसुं लागेल.

आपल्या मनाच्या छाननीतून निष्पत्र होणारी सत्यें प्रकट करण्याचें घैर्य फार थोऱ्यांस, हजारांतून लाखांतून एखाद्यासच द्वेष असेल. जगांत आजपर्यंत विषयलंपट जीव अब्जावधि निपजले असतील. त्यांतील सहस्रावधि आत्म्यांनी अंतर्मुख होऊन आपल्या लंपटपणाची जाणीव करून घेतली असेल. परंतु तो लंपटपणा निष्पृष्टपणाने जगजाहीर करून आपल्या मनाची शरम वेशीवर टागणारा एक टॉलस्टॉय अगर एक गांधीच निघाला. सर्वांस टॉलस्टॉय किंवा गांधी होतां येणार नाही. परंतु शिक्षणाचे संस्कार ज्याने आपल्या मनावर करून घेतले आहेत, त्यास निदान आपल्या मनाची कठोर छाननी आपल्याशीच करून पाहण्याचे तरी साधावें. ‘आत्मा वा अरे द्रष्टव्यः ।’ ‘आत्मज्ञान हेच सर्वांत श्रेष्ठ असें ज्ञान होय,’ असें म्हटलें आहे. आपण कसे आहोत, किती उच्च अगर नीच आहोत याची निष्पृष्टपणे तपासणी करणे ही आत्मज्ञानाचीच एक पायरी आहे.

एवढे जरी आपण करीत गेलों तरी जगाच्या व्यवहारांतले पुष्कळच घोटाळे व अस्वच्छ प्रकार टळतील. जो आपल्या मनाने केलेल्या बताव्यांची कसून छाननी करील, त्याचें मन त्याला हळू हळू वचकूं लागेल. पूर्वी शैकडा शंभर प्रसंगीं तें ढोंग करीत असेल तर आता निदान ५०।६० प्रसंगीं तरी तें ढोंगाचा अवलंब करण्याचें सोहऱ्यान देईल. अंतर्मुख स्थितीचा, आत्मचितनाचा अपूर्व आनंद तें चाखूं शकेल.

या दिशेने जर आपणास प्रगति करावयाची असेल तर उदार सारस्वताचे नमुने आपणास पुष्कळच मदत करूं शकतील. जगातील थोर, तीक्ष्ण बुद्धीच्या व स्वतःच्या मनास पूर्णपणे ओळखणाऱ्या महानुभावांनी आपले उद्गार व आपली स्फूर्ति साहित्यामध्ये ओतली आहे. साहित्यांतील सर्वश्रेष्ठ ग्रंथांचें श्रेष्ठत्व त्यांत प्रतिबिंबित झालेल्या अंतर्मुख वृत्तीत व मानसिक विश्लेषणांत सामावलेले आहे, असें म्हणें अतिशयोक्तीचें होणार नाही. अर्जुनाने अंतर्मुख होऊन आपल्या मनाची छाननी करण्यास मुश्वात केली,

त्याचा परिणाम भगवदीता निर्माण होण्यांत झाला. कालिदासांचे शाकुन्तल हा दुष्यन्त व शकुन्तला याच्या अंतःशोधनाचाच इतिहास आहे. पाहिल्या अगर तिसऱ्या अंकातील प्रणयाची दृश्ये हीं शाकुन्तलांतील रमणीय स्थळे नव्हेत. विरहामुळे अंतर्मुख होऊत चितनमग झालेली शकुन्तला आपणाला चौथ्या अंकात दिसते. सहाव्या अंकांत दुष्यन्त तसाच अंतर्मुख (किंवा पश्चान्मुख) होऊन आपला गतकाळ तपासूं लागतो आणि या पश्चात्तापाने शुद्ध होऊन सातव्या अंकांत त्यांचे विशुद्ध मीलन आपणास दिसून येते. यात त्या नाटकांचे खरें रमणीयत्व आहे. प्रत्येक कलाकृतीतील सौदर्यांचे रहस्य साधारणपणे असेंच असल्याचे आपल्याला आढळून येईल. हार्डीच्या टेसमध्ये शारीरिक व्यवहारांत घसरलेल्या व फसलेल्या दोन जीवांच्या मानसिक शोधनाचा इतिहास आहे. हशूगोच्या ला मिळराब्लमध्ये देखील तसाच प्रकार आहे. मनुष्य आपली नजर आंत वळवून आपल्या मनाची भाडारें शोधावयास लागला म्हणजेच त्यास खन्या सौदर्यांची व सत्याची प्राति होते ही गोष्ट आजपर्यंत सगळीकडे अनुभवास आलेली आहे.

वाञ्छयाचा आस्वाद घेण्याची ही एक दिशा माझ्या मर्ते अतिशय उपयुक्त व श्रेष्ठ दर्जाची होय. शारीरिक आणि भौतिक व्यापारांतच ज्यांचे पर्यवसान होत असेल अशा घटनांच्या वर्णनांना उदार साहित्य किंवा सारस्वत असें कर्से म्हणावें ? भौतिकतेकडून आतिमिकतेकडे, बहिर्मुखतेकडून अंतर्मुखतेकडे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे ओढ घेत असलेल्या मानवी वृत्तींचे दिग्दर्शन जेथे होत असेल त्याच कलाकृति मान्य ठरतात व त्यातीलच कांही निवडक अमरत्व पावतात. प्रत्येक श्रेष्ठ दर्जाच्या कादंबरीत मुरवातीस बहिर्मुख व्यवहारांचे वर्णन आपणास आढळेल. सर्व व्यक्ति आपआपल्या स्वभावानुरूप संपादणी करण्यांत, सॉंगे घेण्यांत गुंतलेल्या दिसतील. व्यावहारिक जीवनाचा मार्ग या सॉंगादोंगांचाच असतो. या मार्गात ठेचा लागल्या की मनुष्याची वृत्ति अंतर्मुख होऊ लागते, त्यांतून आत्मशोधनाच्या चृतीचा जन्म होतो. भारतीय कलाकृतीमध्ये या आत्मशोधनाच्या वृत्तींचे साफल्य वर्णिलेले असते तर पाश्चात्य कलाकृतीमध्ये बहुधा स्वनिर्मित पापांच्या छायेशीं झगडणाऱ्या या अंतर्मुख अंतःशोधक वृत्तीची विफलता वर्णिलेली असते.

तेव्हा जगांत जिकडे तिकडे चाललेस्या संपादणीचा व छाननीचा, बहिर्मुखतेचा व अंतमुखतेचा खरा पारदर्शक देखावा आपल्याला श्रेष्ठ कलावंताच्या कलाकृतीत दिसून येतो. तो पाहण्यास शिकणे हा वाढायाचा खरा अभ्यास हैत्य. जगाच्या व्यवहारांत व्यक्तींची अंतःकरणे पूर्णपणे उघडी कधीच होत नाहीत. जिवलग दोस्त घ्या किंवा परस्परांस प्राणापलीकडे घ्यार करणारे दाम्पत्य घ्या, तेथेहि अंतःकरणे पूर्णपणे खुली होत नाहीत. सर्वत्र थोड्याफार प्रमाणांत छुपा कारभार हा असतोच. मानवी मनाचे उच्चनीच, उलटसुलट, वेडेवाकडे व्यापार श्रेष्ठ कलाकृतीमध्येच निखालस रीतीने मांडलेले आपल्याला आढळतात. केवळ परीक्षेकरितां, शिकण्याकरितां अगर शिकविण्याकरितां, पुस्तके वाचायची, या भाडोत्री दृष्टीतून बाहेर पडून व्यापण जर अशा रहस्यग्राही दृष्टीने वाढायाकडे पाहावयास लागू तर श्रेष्ठ साधन करणाऱ्यास अल्प फलांची सहजगत्या प्राप्ति होते या न्यायानुसार, परीक्षेचे यश तर आपल्या पदरांत पडेलच, परंतु त्यावरोबरच श्रेष्ठ आनंदाचा लाभ होऊन मानसिक शोधनाचा मार्ग आपणापुढे खुला होईल.

‘साहित्यसंग्रह’ अशा दृष्टीने करावयास आपण जर प्रवृत्त झाले तर जीवनांतील आनंदाची खाण यांतच आपल्याला आढळेल. संपादक महाशय हे ‘संपादणी’ करण्यात तर कुशल असतातच; त्याच्या पुढे एक पाऊल टाकून ते ‘छाननी’ करूं लागले तर वाढायाच्या अंतःशोधनाचा मार्ग किती सुलभ होईल आणि अशा शोधक दृष्टीने केलेला ‘साहित्यसंग्रह’ हा रसिकांना उभत जीवनाचा मार्ग दाखवील यांत संशय नाही.

—‘साहित्यसंग्रह’ (नागपूरन्या मॉरिस कॉलेजांतील ‘शारदा-मंडळा’चें नियतकालिक, मुद्रित अंक) डिसेंबर १९३८



वाढूमयनिर्मितीची प्रेरणा

विदर्भ साहित्य संघाचे उपस्थित सभासद, दर्योपूरनिवासी उपस्थित सज्जन आणि साहित्यप्रेमी बंधुभगिनी,
आपली आज्ञा स्वीकारून आपल्या सेवेस सादर होण्यांत आज मला आनंद वाटत आहे.

विदर्भ साहित्य संघाचें व संमेलनाचें अध्यक्षपद सेवेच्या भावनेने मी स्वीकारले आहे असें जर मी सांगितले तर तें औपचारिक व तोंडदेखलेपणाचें, असें आपण समजण्याचें कारण नाही. कारण संघाची घटनाच आपण अशी केली आहे की संघाध्यक्ष हा संघाच्या वर्षभराच्या कामाचा ठेकेदार बनावा. संघकार्याचें जड जोखड जसें त्याच्या मानेवर लादण्यांत येतें, तशीच संमेलनाच्या अध्यक्षपदाची मानाची झूलहि त्याच्या पाठीवर धालण्यांत येते, हें खरें. आणि संघाध्यक्ष हा निवळ बलीवर्दाच्या जातींतला नसल्यामुळे मानाच्या झुलीचा त्याला लोभ वाढून त्यासाठी कामाचें जोखड कसेबसें मानेवर घेण्यास तो कदाचित् तयार होईल, हेंहि खरें. साधारण मनुष्यस्वभावास अनुसरून मलाहि हा अध्यक्षपदाच्या मानाचा लोभ वाटत राहिला असता. परंतु ही मानाची झूल मध्यांतरी ज्या गुंतागुंतीत अडकली होती तिजमुळे, जर कांही लोभाचा अंश माझ्या मनांत असलाच, तर तो आता पार निवढून गेला आहे, आणि सेवाभावनाच तेवढी शिळ्डक राहिली आहे अशी मी आपणास ग्वाही देतों.

सेवेबोबर अधिकाराहि आलाच. अधिकारयुक्त सेवा असेल, तरच ती सेवा करणारास व घेणारास कल्याणकारक होते. अधिकाराने सेवा करणे किंवा सेवेचा अधिकार बजावणे हें सर्व प्रकारच्या कौटुंबिक व सामाजिक संबंधा-

मधील परमरहस्य आहे. हें रहस्य ज्याने जाणले व आचरणांत आणले, तो क्रियावान पंडित, तोच योगी. सेवेविना अधिकार म्हणजे जुळूम किंवा अरेरावी होय आणि अधिकाराविना सेवा म्हणजे निवळ गुलामगिरी होय. जगामध्ये आज सर्वत्र सेवाभावशून्य अधिकारी आणि अधिकारराहित सेवक यांचीच प्रचुरता आपणास दिसत आहे. म्हणूनच अखिल मानवजात सध्या निरनिराळ्या प्रकारच्या आपदा भोगीत आहे, असें म्हणें फारसे चुकीचे होणार नाही. आज जे अधिकारी आहेत ते जर सेवक होतील, आणि सेवक आहेत ते आपल्या सेवेला स्वभावसिद्ध अधिकाराची जोड देतील, तर

चित्तामणि क्षितिरजःसु गवेषयन्ति ।

अशी जी आज मानवजातीची अवस्था झाली आहे, तिच्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग तिला सापडेल, यांत संदेह नाही.

जेव्हा एखादा उदारात्मा आपल्या तपश्चयेने व साधुत्वाने लोकांच्या मनावर आपले अधिराज्य प्रस्थापित करून हा सेवेचा अधिकार प्राप्त करून घेतो तेव्हा जनता व नेता यांमधील संबंध निरपवाद, निरामय व पवित्र स्वरूपाचे असतात. ही अर्थात् सर्वोत श्रेष्ठ स्थिति होय. सत्त्व, रज, तम या गुणांनी शबल झालेल्या था सृष्टीमध्ये हें निर्मल प्रेमकैवल्य फार क्वचित् अनुभवास येते. म्हणून खालच्या पायरीवर उतरून घटना, नियम, कायदे वगैरेची कुंपणे घालून अधिकारलोलुप लोकांची अधिकारलालसा नियमित करावी लागते व सेवापरायण सामान्य जनतेचे अधिकार सुरक्षित राखून ते उपयोगांत आणण्याविषयी तिला प्रोत्साहन द्यावें लागते. अशा स्थिरीतीत हि केवळ कायद्याच्या कलमांवर बोट ठेवून शक्य तितका अधिक अधिकार गाजविण्याची प्रवृत्ति न बळावतां सेवाभावनेनेच अधिकार वापरण्याची वृत्ति उभयपक्षी वाढीस लागली, तर तें राज्य, तो समाज किंवा ती संस्था सुखाचा व कल्याणाचा मार्ग चोखाळूं लागते. उलट सेवावृत्ति कमजोर होऊन अधिकारवृत्ति बळावल्यास वामनराव जोशांच्या रागिणीने वाणिलें ‘अधिकारनगरी’ चे स्वप्न सत्यसृष्टीत उतरण्याचा प्रसंग येतो.

आपला हा ‘विदर्भ-साहित्य-संघ’ सुंसंघटित अवस्थेत नुकताच मार्ग-क्रमण करू लागला आहे. तेव्हा संघाचे घटक जे आपण ते सर्वजन

सेवाभावनेने कामास लाखूं या व आपचापले अधिकार कर्तव्यान्या स्वरूपांत बजावूं या, अशी मीं मनीषा व्यक्त केली तर ती अनाठार्यी आहे असें आपणास वाटू नये. स्वतः हिंसा व जुळूम-जबरदस्ती यांचा वर्षाव करणाऱ्या सत्ताधारी वर्गान्या तोंडीं जनतेस उद्देशून जसा नेहमी शांतिपाठ वसत असतो, तशा तन्हेची ही माझी प्रार्थना दांभिकपणाची आहे, असें कदाचित् कोणास वाटेल. परंतु सत्ता गाजविण्याची इच्छा उत्पन्न होण्यास सत्तेला आधारभूत असें सामर्थ्य जवळ असावै लागतें. मजजवळ कसलेच सामर्थ्य नाही. आपलें सर्वांचे प्रेम हेच माझें सामर्थ्य आहे व राहील.

तैसा तुम्ही मी अंगीकारिला । सज्जर्नीं आपुला म्हणितला ।

असें ज्ञाल्यानंतर मग अधिकार गाजविण्याचा किंवा हक्क बजावण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही. आपण सर्वजण एका दिलाने आपल्या संघान्या, संघान्या द्वारें मराठी साहित्यान्या आणि साहित्याच्या द्वारें वैदर्भीय जनतेच्या सेवेसाठी बद्धपारिकर होऊं या, हीच माझी इच्छा व हेच माझें मागणें आहे.

आपण आपल्या घटनेमध्ये ‘विदर्भ साहित्य संघा’चा अध्यक्ष हाच वार्षिक संमेलनाचाहि अध्यक्ष असावा अशी बुद्धिपुरस्सर योजना केली असल्यामुळे संघाच्या अध्यक्षाने संमेलनाच्या अध्यक्षत्वाचीहि भूमिका वठविणे क्रमप्राप्तच झालें आहे. वास्तविक पाहतां, संमेलन हें संघाचेंच म्हटल्यानंतर संघाचा जो अध्यक्ष तोच संमेलनाचा अध्यक्ष असणे ही गोष्ट स्वाभाविक आहे. Indian Science Congress, Indian History Congress, Oriental Conference इत्यादि अखिल भारतीय स्वरूपाच्या ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये अशीच व्यवस्था असते. खुद राष्ट्रीय महासभेचे मूर्धाभिषिक्त उदाहरण आपल्या ढोळ्यांसमोर आहेच. परन्तु महाराष्ट्राच्या साहित्य-क्षेत्रांत साहित्य-परिषदेच्या आजवरस्या परंपरेमुळे एक निराळीच समजूत रुढ झाली आहे. संमेलनाचा अध्यक्ष हा उत्सवमूर्ति म्हणून तीन दिवस व्यासपीठास शोभा व्याण्याकरितां स्थापित केला जावयाचा. तिसरे दिवशीं समारोपाची उत्तरपूजा होऊन या गजानन-महाराजांचे विसर्जन झालें की जिकडे तिकडे सामसूम ! साहित्य-परिषदेचा

कारभार आपला पूर्वापार क्रमानुसार नित्याच्या अधिकारीमंडळाच्या चालक-त्वाखाली अखंड चालू राहावयाचा !

महाराष्ट्र साहित्य-परिषदेच्या इतिहासांत दृढमूळ होऊन बसलेल्या या रुढीचा आपल्या संघाच्या कारभारांत आपण जाणून बुजून त्याग केला आहे. मला स्वतःला खरोखरी उत्सवमूर्ति गजाननाच्या भूमिकेपेक्षा यज्ञ-समारंभांत उष्टर्णी काढण्यापर्यंत सर्व कामे करून राबणाऱ्या श्रीकृष्णाचीच भूमिका जास्त हृदय वाटते. गजानन बुद्धिदाता असेल, परंतु कृष्ण असलेली बुद्धि आणि त्याबरोबर आपले हात, पाय व सर्व शरीर परकार्यार्थ राबविणारा होता. आपण स्वतः तसें राबवयास सिद्ध असलें पाहिजे, इतकाच बोध मी या सहज सुचलेल्या दृष्टान्तावरून घेतों आणि हा दृष्टान्त जास्त ताणून भलतीच तुलना कोणी करावयाची नाही, हें अगोदरच वजावून ठेवतों. कृष्णाने राजसूय यज्ञाच्या समारंभांत उष्टर्णी खरकटीं सावडलीं आणि पुढे प्रसंग आला तेव्हा अर्जुनाला जीवनाचें सारभूत तत्त्वज्ञान सांगायला तोच पुढे झाला. अर्थात् हें सर्व त्याच्या अलौकिक विभूतिमत्वास अनुसरून झालें. तें साम्य येथे अभिप्रेत असल्याचें सुचवून मी आपलें हेंसे करून घेत नाही; तथापि कृष्णाच्या या अलौकिक लीलाकुतूहलामधून आपल्या सामाजिक जीवनांत नेहमी उपयोगी पडेल असा एक संदेश आपल्याला मिळूं शकतो, तो मात्र येथे सांगितल्यादिवाय राहवत नाही. श्रीकृष्ण हा सर्वश्रेष्ठ साहित्यकार कसा ठरतो, हें मी या संदेशाच्या आधारानेच दाखवून देऊं शकेन, असें मला वाटतों.

कृष्णचरित्रांतून आपणास मिळणारा संदेश असा की, जो जनहितार्थ रावतो तोच जीवनोपयोगी तत्त्वज्ञान सांगण्यास समर्थ ठरतो. श्रीकृष्ण लहानपणीं गवळ्यांकरितां झटला, तरुणपणीं यादवांकरितां खपला आणि प्रौढपणीं पांडवांकरितां रावला; म्हणूनच उत्तरवयांत अर्जुनासारख्या जगदेकवीराला जीवनोद्धारक तत्त्वज्ञान सांगण्याहृतकी प्रज्ञा त्यास प्राप्त झाली. कृष्णाच्या चरित्राविषयी विचार करतांना त्याच्या आयुष्याच्या निरनिराळ्या अवस्थांचे कप्ये परस्पराहून अगदी अलग असें मानण्याची आपणास सवय झाली आहे. लहानपणीं गवळ्यांच्या पोरांमध्ये खोडकरपणा करणारा हा अवखल पोरगा प्रौढपणीं गीता कदी सांगू शकला याचें आपणास

आश्रय वाटतें. यास्तव गोकुळांतील कृष्ण निराळा, द्वारकेतील राजविलासी कृष्ण निराळा आणि अर्जुनाला तत्त्वज्ञान सांगणारा कृष्ण याहूनाहि निराळा, अशी सोइस्कर कल्पना कित्येकांनी करून घेतली आहे. परन्तु अशा तन्हेने कृष्णचरित्राचे तुकडे पाहून त्यांचा परस्पर संबंध ज्यांनी तोहून टाकिला ते कृष्णाच्या चरित्रांतील परम रहस्याला मुकले असें मला वाटतें. आचाराला प्रेरणा देणारें, व्यवहाराला उन्नत बनविणारे आणि जीवनाचें सार्थक करणारें तत्त्वज्ञान अभ्यासकक्षे (Study-room) मध्ये पुस्तकांची चालवाचाळव केल्याने किंवा चहाधूम्रपानादिकांनी मैंदूला उत्तेजित केल्याने सुचत असतें, तर कॉलेजा-कॉलेजांमधून मुलांना तत्त्वज्ञानादि विषय शिकविणारे आम्ही प्राध्यापक गीता सांगणाऱ्या कृष्णाशी स्पर्धा करणारे जीवनाचार्य बनलों असतो. गीतेमध्ये किंयेके ठिकाणी तर्कच्युति असेल, निरनिराळ्या भागांमध्ये परस्पर विसंगति असेल, भिन्नभिन्न विचारसरणीची विजोड गुफण तिच्यांत दिसून येत असेल-आम्ही पंढित लोक विचिकित्सा करावयास बसलो तर आणखी किती तरी व्यंगे या एवढ्याशा ग्रंथामध्ये दाखवूं शकूं. कारण, कृष्णरूपी प्राध्यापकाने अर्जुनरूपी विद्यार्थ्यीला आखून घेतलेल्या ठरीव विषयावर दिलेलीं अठरा लेक्चरे, या दृष्टीने आम्ही या गीतारूपी वस्तूकडे पाहणार ! फार तर कृष्णाचा हा ‘थेसिस’ पीएच. डी. पदवीला लायक आहे की नाही हेंहि आम्ही ठरवूं ! परंतु खुद कृष्णाचें जीवन कधी कोणाच्या मापांत बसलें नाही. त्याच्याप्रमाणे त्याचें हें गीतारूपी जीवनसारामृत कोणच्याहि मापाने मोजलें जाऊ शकत नाही, त्याला काय करणार ?

पीएच. डी. पदवीचा, ती देणाव्यांचा व ती घेणाव्यांचा अधिक्षेप करण्याचा येथे हेतु नाही. जीवनोद्धारक साहित्य कसें निर्माण होतें, हे गीतेच्या निर्मितीवरून आपणास दिसतें, असें मला सुचवावयाचें आहे. गीते-संबंधाने अनेकांनी आजवर विचार केला आहे. गीता हें शास्त्र आहे, ते एक तत्त्वज्ञान आहे, तो मोक्षमार्गाचा उपदेश आहे, तें प्रतिभाशाली काव्य आहे-असें अनेकांनी अनेक तन्हांनी या ग्रंथाचें वर्णन केलें आहे. गीता हें श्रेष्ठ साहित्य आहे, ‘अक्षरवाङ्मया’चा-दिव्य सारस्वताचा-तो उज्ज्वल नमुना आहे, ही एक दृष्टि मी आपल्यापुढे विचारासाठी मांडू इच्छितों. ही दृष्टि देखील आजवर इतरांनी उपयोगांत आणिली असेल, नाही असें

नाही. मला जें आपणास सांगावयाचें आहे तें सांगण्यासाठी ही दृष्टि प्रामुख्याने आपल्या नजरेसमोर आणावीशी वाटते, एवढेंच.

साहित्याविषयी निरनिराळ्या प्रकारानी आणि निरनिराळ्या दृष्टिकोनां-दून विचार करावयास आपण शिकलों आहोत. साहित्याचा कस अजमाव-प्याच्या निरनिराळ्या कसोळ्या, त्याच्या मूल्यमापनाच्या निरनिराळ्या पद्धति आपणास परिचित झाल्या आहेत. आणि पाश्चात्य लोकांच्या निरंतर घालमेली करीत असण्याच्या मनःप्रवृत्तीमुळे नवनवीन विचारपंथ अद्यापहि कानावर येऊन आदलत आहेत. या सर्वोच्चा, विशेषतः संस्कृत साहित्य-शास्त्रोक्त पद्धतींचा व पाश्चात्य समालोचनपद्धतीचा समन्वय करणे शक्य आहे की नाही, शक्य असल्यास योग्य व इष्ट होईल की नाही, हा गहन विचाराचा व व्यापक ऊहापोहाचा विषय आहे. काही विद्वानांनी याविषयी काही एका मर्यादेपर्यंत विचार केला आहे; त्यांत अर्थात् भर घालण्यास पुष्कळच जागा आहे. परंतु त्या विषयाला हात घालण्याचा हा प्रसंग नव्हे. विशेष खोलात न जातांच, आपण कांही दृष्टिकोनाचा परिचय करून घेऊन त्याच्या द्वारे, लोलकामधून सूर्यांकडे पाहावें त्याप्रमाणे, विस्त्रयात वाढ्यशक्तींकडे पाहून काय दिसते, हें अजमावण्याचा यत्न करूं.

संस्कृत साहित्यशास्त्रकार सनातन मानवी मनोवृत्तीच्या आधारें आपले सिद्धान्त बांधतात, असें दिसते. सहृदय वाचकाच्या मनामधील भाव उद्दीपित झाले म्हणजे त्यांस ‘रस’ ही संज्ञा प्राप्त होते. अर्थात् संस्कृत साहित्यशास्त्रकारांची पद्धति सहृदय-वाचक-निष्ठ आहे आणि ती वाचकाच्या भावभावनां-(feelings & emotions) चा स्थलकालनिरपेक्ष रीतीने विचार करते, हे सिद्ध आहे. संस्कृत साहित्यशास्त्रांत स्थूलमानाने पाहिले असता दोन पंथ लक्षांत घेण्याजोगे आहेत. एक, वर वर्णिलेला रसभाववादी, तर दुसरा, वक्रोक्तिवादी. वक्रोक्ति किंवा चमत्कृति, अर्थात् कल्पनाविलास हें या दुसऱ्या पक्षाच्या मर्तें काव्यसौंदर्याचें सारभूत तत्व होय. हा पक्षाहि वाचकनिष्ठ किंवा सहृदयनिष्ठच आहे. सहृदयांच्या अंतःकरणांत चमत्कृति उत्पन्न करील असाच कल्पनाविलास शोभादायक होतो व अलंकार म्हणून गणला जातो.

संस्कृत साहित्यशास्त्रकारांची विचारसरणी सौंदर्यतत्त्वाच्या आहारी गेलेली आहे. त्यांना उपदेश पाहिजे, परंतु तो कांतासंभित पाहिजे. कांतेच्या भाषणाप्रमाणे जर तो अनुनयमधुर नसेल तर तो त्यांच्या विचारकक्षेतच येत नाही. या शास्त्रकारांनी आपल्या विचाराचें क्षेत्र याप्रमाणे फार संकुचित करून घेतले आहे. मालकाप्रमाणे आज्ञा करणारीं वेदादि शास्त्रे आणि मित्राप्रमाणे बोध करणारे पुराणेतिहासादि वाङ्ग्यबंध हे त्यांनी विचारबाब्ह मानले आहेत.

पाश्चात्य समालोचकाच्या विचारपद्धति ज्या आपल्याकडे येऊ लागल्या, त्यांत प्रथम 'निसर्गवाद' किंवा 'यथातथ्यवाद' हा आपल्यास परिचित झाला असें वाटते. एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध; त्या वेळी इंग्लंडातील Romantic Revival होऊन गेलें होतें आणि वर्डस्वर्थ वगैरे निसर्गवादी कवीची योरवी त्या वेळी गाजत होती. मुळांत, सत्यसृष्टीत जसें असेल तसें वर्णन करणे यांतच खरें सौंदर्य, ही भावना प्रामुख्याने विलसत होती. 'जेन वॉस्टेन या कांदंबरीलेखिकेने निवळ पुरुषांपुरुषांमधील असा एकहि संवाद कांदंबन्यांमधून वर्णिला नाही, कारण ही गोष्ट तिच्या अनुभवाबाहेरची होती' असें जें अभिमानपूर्वक सांगण्यांत येत असे तें याच यथातथ्यवादास अनुसरून.

याच मुमारास व्यक्तिसुखवाद, उपयुक्ततावाद वगैरेच्या लाटा इकडे येऊन आमच्या कर्णपथांवर आढळत होत्या; तरी साहित्यावर व एकंदर विचारक्षेत्रावर जबरदस्त परिणाम करणारा एकोणिसाव्या शतकांतील सिद्धान्तराज 'विकासवाद' हा होय हैं मान्य केले पाहिजे. या विकासवादाने सगळीकडे पाहण्याची एक नवीच दृष्टि विचारवंतांना दिली. कांदंबरीत किंवा नाटकांत कथानकाचा योग्य कारणांनी योग्य तज्ज्ञेने विकास झाला आहे की नाही, इकडे समालोचकांचें लक्ष जाऊ लागले. याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तिस्थभावांचें विकसन योग्य रीतीने दाखविले गेले पाहिजे ही अपेक्षा निर्माण झाली. समाजांतली तुच्छांतली तुच्छ व्यक्ति किंवा हीनांतला हीन वर्ग देखविल त्याज्य नाही, ही भावना विकासवादामुळेच निर्माण झाली, असें म्हणतां येईल. विकासवादाने दिलेली सर्वांत मोठी देणगी म्हणजे 'ऐतिहासिक दृष्टि' होय. प्रत्येक साहित्यकृति, किंवद्दुना समाजांतली

कोणतीहि घटना एकाकी, तेवढ्यापुरतीच नसून ती मागील घटनांमधून उद्भवलेली व पुढील घटनामध्ये परिणत होणारी, साखळीच्या मधील एका दुव्यासारखी आहे, ही विचारसरणी कायमची प्रस्थापित झाली.

विकासवादाची माहिती व त्याचा सार्वत्रिक प्रसार आपल्याकडे ज्या स्पेन्सरच्या ग्रंथांमुळे झाला, त्याच स्पेन्सरच्या समाजशास्त्रावरील ग्रंथांवरून आमच्या इकडील विचारवंतांना व लेखकांना सामाजिक दृष्टिकोनाचा लाभ झाला. कोणतीहि वाढ्यकृति किंवा कलानिर्मिति ही एकेकटी, तुटक अशी वस्तु नसून तो सामाजिक व्यापारब्यवहारांचा एक आविष्कार आहे, ही विचारसरणी रुढ होऊन लागली. विशिष्ट प्रकारचे वाढ्य विशिष्ट प्रकारच्या सामाजिक परिस्थितीतून निर्माण झालेले असते व त्याचे स्वरूप त्या काढी समाजांत प्रचलित असलेल्या विचारविकारानी नियमित झालेले असते, असा सामाजिक दृष्टिकोनास प्राधान्य देणाऱ्याचा अभिप्राय आहे. वाढ्यकृति ही सामाजिक परिस्थितीचा परिणाम असते, या तत्त्वाप्रमाणेच, विशिष्ट स्वरूपाच्या वाढ्यकृतीचा सामाजिक परिस्थितीवर परिणाम होतो, हें परतफेडीचे तत्त्वहि मान्य करून हे समाजवादी विवेचक आपले परिणाम-चक्र पुरे करतात.

विकासवाद आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोन यांच्या रासायनिक संयोगापासून कार्ल मार्क्सप्रणीत साम्यवादाचे रफोटक तत्त्व निर्माण झाले असें स्थूलमानाने म्हणतां येईल. साम्यवादाच्या सिद्धीसाठी जें व्यापक स्वरूपाचे तत्त्वज्ञान कार्ल मार्क्सने पुढे मांडले त्याला ‘ऐतिहासिक भौतिकवाद (किंवा जडवाद)’ असें म्हणतात. या ऐतिहासिक भौतिकवादाच्या चष्ट्यांतून वाढ्याकडे पाहण्याची एक नवीनत पद्धति उत्पन्न झाली. आपल्या इकडे तिचा प्रसार १९१७ साली राशीयांत साम्यवादी सरकार प्रस्थापित झाल्यानंतर झापाळ्याने होऊन भांडवलशाही, सरंजामशाही, मध्यमर्वग (बूझ्वा), वर्गविग्रह, वर्गीय लक्षणा, विरोधविकासवाद—इत्यादि शब्दप्रयोगांनी आपला वाढ्यप्रांत गरजून गेला हें सर्वोत्तमाहीत आोहेच. लक्षांत घेण्याजोगी गोष्ट अशी की गेल्या तीन चार वर्षीत हा सर्व कोलाहल बराच कमी झाला असून ‘ऐतिहासिक भौतिकवाद’ चे कित्येक कडे पुरस्कर्ते साम्यवादी गटांतून फुटले असून त्या विचारप्रणालीवरच जोराचे हळे चढवूऱ्या लागले

आहेत ! साम्यवाद्यांचा जो गट बाकी उरला आहे, त्यांतहि अनेक भेद निर्माण झाले असून परस्परांचे मतभेद तीव्र स्वरूपास जात आहेत. कार्ल मार्क्स म्हणजे प्रति ब्रह्मदेव; त्याच्या तत्त्वांशी विरोध दर्शविणे म्हणजे घोर अपराध; त्याच्या तत्त्वांशी परिचय नसेण म्हणजे अडाणीपणाची पराकाष्ठा, असें जें मानले जात असे, तसा प्रकार आता राहिलेला नाही. मार्क्सच्या विचारसरणीचे शात व समतोल मनाने परीक्षण होण्याचा काळ आता येत चालला आहे.

समतोल मनाने सागोपांग परीक्षण करून मार्क्सच्या विचारसरणीत ग्राह्याशा आढळला तर तो वेण्यास कांहीच इरकत नाही. साम्यवाद म्हणजे जणूं कांही चिंतामणि, त्याचा अंगल झाला म्हणजे स्वर्गाच भूमीवर अवतरला, अशी धारणा करून वेण्याचें ज्याप्रमाणे कांही कारण नाही, त्याच प्रमाणे साम्यवाद ही काही एक भयंकर वस्तु असें समजून चिमट्याने उचलून तिला दूर फेकून देण्याचेंहि कारण नाही. मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे वर वर्णिलेला सामाजिक दृष्टिकोन पराकोटीला नेऊन पोचाविष्याचा प्रयत्न होय. समाजाची भौतिक परिस्थिती, म्हणजे त्याच्या मूलभूत गरजा—अब, घर व वस्त्रप्रावरण—भागविष्याची व्यवस्था व त्या व्यवस्थेसाठी झालेली समाजाची वर्गविशिष्ट संघटना होय. समाजांतील कांही लोक—अर्थात बहुसंख्य लोक—मालाचें, संपत्तीचें उत्पादन करतात; कांही लोक तिची विभागणी करतात व काही लोक या सर्वोंवर देखरेख करून त्यांचे शासन करतात. समाजाच्या आर्थिक संघटनेचा सूत्रचालक शासक वर्ग जर जन्मप्राप्त व तनदारीच्या आधारावर सत्ता गाजविणारा असेल, तर त्या स्थितीस सरंजामशाही म्हणतात. हाच सूत्रचालक शासकवर्ग उत्पादनाची साधने स्वतःच्या मालकीची बनवून त्या मालकी हक्काच्या जोरावर कामकी वर्गाला राबविणारा असेल तर त्या अवस्थेला भांडवलशाही म्हणतात. याच्या पुढची पायरी म्हणजे समाजांतील संपत्तीच्या उत्पादनाची सर्व साधने समाजाच्या मालकीची करून प्रत्येक माणसाकडून त्याच्या शक्तीनुसार काम घेणे व प्रत्येकास त्याच्या गरजेनुसार अन्न-वस्त्रादिकांचा पुरवठा करणे, ही अवस्था. हिलाच समाजसत्तावाद किंवा साम्यवाद म्हणतात.

‘ऐतिहासिक भौतिकवादा’ च्या तत्त्वांचें जें हें स्थूल स्वरूप आपण पाहिले त्यांत भयंकर किंवा उत्पातकारक असें कांहीच नाही. आणि ही

विचारसरणी जर आपण गृहीत घरली तर पुढील एकदोन अनुमानेहि गस्त तर्कानेच सिद्ध होतात हैं मान्य करण्यास अडचण येऊ नये. समाजांतील प्रत्येक व्यक्तीला ज्या अर्थी खायला, प्यायला, अंथरापांघरायला लागतें, त्या अर्थी प्रत्येक व्यक्ति ही समाजाच्या आर्थिक संघटनेमध्यली एक घटक आहे, हैं उघड आहे. आणि खाणेपिंजे, वछप्रावरण या ज्या अर्थी व्यक्तीच्या मूलभूत व सर्वोत महत्त्वाच्या गरजा आहेत, त्या अर्थी या गरजा भागविणाऱ्या आर्थिक संघटनेशी व्यक्तीचा ज्या तन्हेचा संबंध असेल त्या तन्हेस अनुसरून त्याच्या मनोरचनेत बदल होणें संभवनीय आहे, हैं मान्य करण्यास हरकत नाही. वाढ्य हैं ज्या अर्थी व्यक्तीच्या मनोरचनेतून निर्माण होत असतें, त्या अर्थी समाजाच्या आर्थिक संघटनेनुसार विशिष्ट व्यक्तीची जी मनोरचना बनलेली असेल त्या मनोरचनेनुसार तिजकळून वाढ्य निर्माण होईल, हा तर्कहि अगदी सरळ आहे. विलाससाधनानी परिपूर्ण अशा मुसऱ्यावेलीत राहणारा मिळ मालक आणि त्याच्या गिरणीमध्ये ओझी वाहणारा मजूर या दोघांनी जर काळ्य रचलें तर त्यांत सामान्यतः जमीन-अस्मानाहतकी तफावत राहील हैं उघड आहे.

एथर्पर्यंतच्या विचारसरणीत कोणालाहि गैर वाटण्याजोगें असें कांही दिसत नाही. एथ्रून पुढे मात्र ठोकळेबाजीला सुखवात होते आणि स्वमताग्रहाचा पगडा बसून रेणे माझूं लागतात. समाजाच्या आर्थिक संघटनेस अनुसरून समाजाचे 'वर्ग' कल्पिण्यांत येतात; ही मार्क्सवाद्यांची पहिली ठोकळेबाजी होय. समाजांतील शेतकरी कामकरी, म्हणजे उत्पादक लोकांचा वर्ग आणि भांडवलदार म्हणजे उत्पादनसाधनें हातीं राखणाऱ्यांचा वर्ग असे दोन वर्ग तर स्वभावतः पडतातच— आणि त्यांच्याविषयी कोणी इतकी हरकतहि घेत नाही. परंतु तिसरा मध्यमवर्ग म्हणून मानण्यांत येतो, तो विचारा मध्यस्थ म्हणजे त्रिशंकूसारखा असल्यामुळे त्याला मृदंगाप्रमाणे दोन्हीकळून थपडा खाल्या लागतात. उत्पादक वर्गाचे कैवारी साम्यवादी लोक या मध्यम वर्गाला भांडवलदार वर्गाच्या आश्रयाने जगणारा, अतएव बांडगुळाप्रमाणे मानून त्याची हेटाळणी करतात; तर हा मध्यमवर्ग केव्हा भावनावश होऊन आपणाला दगा देईल याचा नेम नाही, अशा संशयाने भांडवलदार वर्ग नेहमी या मध्यमवर्गाला आपल्यापासून चार हात दूर राखण्याचा प्रयत्न

कर्तीत असतो. वस्तुतः पाहिले असतां कला, साहित्य व समाजाची हरएक प्रकारची रंजनस्थाने यांची निर्मिति याच मध्यमवर्गांकडून होत असते. परंतु या वर्गाची हेटाळणी करणे सोईचें व सुरक्षित असल्यामुळेच की काय, भाई लोकांच्या उपहासाचा मारा याच वर्गावर विशेषेकरून होत असतो.

प्रत्येक देशांतील समाजाची रचना, विशेषतः हिंदुस्थानांतील भिन्न भिन्न प्रांतांतील समाजरचना इतकी संकुल व गुंतागुंतीची आहे की तिचे तपशीलवार अवलोकन करून शास्त्रीय दृष्टीने वर्गीकरण केले तर वर वर्णिलेल्या ठोकळेबाज वर्गीकरणाचा अपुरेपणा नजरेस येण्यास वेळ लागणार नाही. उपलब्ध माहितीवरूनच असा प्रयत्न बज्याच अंशी करतां येईल, परंतु तो आपला विषय नसल्याने आपण ही वाव येथेच सोडून देऊ. समाजांतील सर्व व्यक्तींची तीन किंवा चार वर्गांमध्ये सरसकट विभागणी करणे ही जी पहिली ठोकळेबाजी तिचा उल्लेख केल्यानंतर या ठोकळेबाजीच्या आधाराने बसविलेला मोठा सिद्धान्त आपल्या नजरेसमोर येतो. समाजांतील या वर्गांमध्ये निरंतर विरोध असतो व्याणि या विरोधामुळे उत्पन्न झालेल्या संघर्षांमधूनच समाजाची प्रगति होत जाते, हा तो सिद्धान्त होय. किंवडुना विरोधविकासवादाचे पुरस्कर्ते असें प्रतिपादन करतात की समाजामध्ये जें साहित्य, जी कला, जें तत्त्वज्ञान निर्माण होतें तें वर्गावर्गांमधील संघर्षांचे किंवा तो संघर्ष दडपून टाकण्याच्या प्रयत्नांचे फळ होय. या महासिद्धान्तांतूनच धर्म म्हणजे दडपलेल्या वर्गाने आपले दुःख विसरावे म्हणून त्याला दिलेली अफूची गोळी, महाराष्ट्रांतील भागवतधर्म व संतवाञ्छय म्हणजे ‘वतनदारीच्या जुलमामुळे प्रक्षुब्ध झालेल्या खालच्या शेतकीरी वर्गात प्रचंड क्षुब्धता माजली, तिचे शमन करण्याकरितां केलेला तोडगा’ किंवा ‘बहुजनशेतकीरी समाजाला पाजलेली भक्ति व उपासनेची दारू’ यासारखी मते सहजच निर्माण होऊं शकलीं व त्यांचे परपक्षोपहासपूर्वक प्रतिपादनहि होऊं लागले.

वर वर्णिलेला महासिद्धान्त हें ठोकळेबाजीचे दुसरे व अधिक भयानक उदाहरण होय. साहित्य अथवा कला ज्या वर्गाच्या व्यक्तीकडून निर्माण होते तिच्या वर्गीय भावनेने त्या कलेचे वा साहित्याचे रूप कांही अंशी नियमित झालेले असणे संभवनीय आहे, इतके मर्यादित विधान करून

विरोधिकासवादी लोक थांबले असते तर वाद माजण्याचें कारसें कारण नव्हतें. परंतु हे 'वाद' वाद माजविष्णाकरितां काढले जात असतील तर गोष्ट निराळी !

मार्क्सन्या ऐतिहासिक भौतिक वादाचें स्वरूप किती व्यापक आहे आणि त्याचा तत्त्वज्ञान, कला, वाढ्य आणि भाहित्यशास्त्र यांच्याशी किती दृढ संबंध आहे हें वरील विवरणावरून कळून येईल. भौतिकशास्त्रान्तर्गत विकासवाद आणि समाजशास्त्रान्तर्गत बहुजनसुखवाद यांची परिणति होत होत त्यांनी गांठलेले अखेरचें टोक म्हणजे मार्क्सचा ऐतिहासिक जडवाद होय असे एका तळेने म्हणतां येईल. निदान महाराष्ट्रांत तरी समाजप्रधान विचारसरणीचें शिखर मार्क्सवादी कम्युनिस्ट ऊर्फ भाई लोकांनी गांठले असे सामान्य विधान केल्यास तें नुकीचें होणार नाही.

मार्क्सप्रणीत समाजप्रधान किंवा समूहप्रधान विचारसरणीहून अगदी निराळी, किंव्हुना मार्क्सवादावर कांही अंशी विरजण घालणारी, अशी विचारसरणी युरोपांत अलीकडे उद्घवली, तिचा येथे उल्लेख केला पाहिजे. ही विचारसरणी किंवा तत्त्वप्रणाली मनोविश्लेषण अथवा मनोगाहन (psycho-analysis) या नांवाने ओळखली जाणारी होय. मार्क्सप्रणीत विचारसरणी समूहाश्रित आहे, तर मनोगाहनाचें तत्त्व केवळ व्यक्तीसच लागू पडणारे आहे. समाजवंधनामुळे किंवा परिस्थितीच्या दडपणामुळे व्यक्तीची कामवासना किंवा अहंवासना दडपली जाऊन नेणिवेत सुसाव-स्थेत राहते व नंतर व्यक्तीच्या वर्तनांत निरनिराळ्या आडवाटांनी ती प्रकट होते, असा या मनोगाहनसिद्धान्ताचा सारांश आहे. व्यक्तीचे रागद्वेष, उदार अथवा नीच कृत्ये, वीरता अथवा भ्याडपणा हीं पुष्कळ वेळा दडपल्या गेलेल्या वासनांचे आविर्भाव असतात, असे मनोगाहनाचें तत्त्व सांगते. आपल्याकडे श्री. श्य. वि. मोहरीर यांनी मनोगाहनाविषयी बरेच लिहिलेले असून कै. वामनराव जोशी यांनी मनोगाहनाचा वाढ्यनिर्मीतीशी कसा व कितपत संबंध येऊ शकेल याविषयी किंयेक ठिकाणी विवेचन केले आहे. परंतु मनोगाहनाचा सांगोपांग अभ्यास करून ललित साहित्यातील व्यक्ति निर्माण करण्याकडे त्या तत्त्वाचा उपयोग करणारे लेखक मराठीत फारसे दिसत नाहीत. याचें कारण हें दिसतें की आमच्याकडे अद्याप ही

नुसती पुस्तकी विद्या आहे; आणि ती देखील फारच थोड्यांनी नीट समजून घेतलेली असावी. पाश्चात्य देशांत मनोगाहना-(psycho-analysis) चीं रुणालयें व प्रयोगशाळा आहेत, तेथे या विद्येचा सप्रयोग व्यासंग होत असतो. असें जरी असलें, तरी आपल्याकडील कांही काढबरीकारांनी निर्मिलेली पात्रे मनोगाहनवेत्यांनी त्या दृष्टीने तपासून पाहण्याजोरी आहेत. हरिभाऊ आपटे मनोगाहनवेत्ते तर नव्हतेच, त्यांच्या लेखनकालांत मनो-गाहनाचे तत्त्व उद्भवलेलेहि नव्हतें. तथापि त्यांच्या काढबन्यांमधील कांही पात्रे, उदाहरणार्थ ‘पण लक्षांत कोण घेतो’ मधील शंकरमामंजी, ‘यशवंतराव खरे’ मधील श्रीधरपंत, ‘मी’ मधील भावानंद व सुंदरी, इत्यादि कित्येक पात्रे दडपल्या गेलेल्या वासनांमुळे ज्यांच्यांत मनोविकृति निर्माण झाली आहे अर्शी उदाहरणे म्हणून दाखवितां येतील की काय, याचा विचार व्यासंगी जिज्ञासूनी करण्याजोगा आहे. वामनराव जोशांच्या अलीकडील कांही काढबन्यांमधील व्यक्तीचाहि अशाच रीतीने अभ्यास करितां येईल.

साहित्याच्या क्षेत्राहून भिन्न अशा क्षेत्रांमध्ये पाश्चात्य देशांमध्ये उदयास आलेल्या, परंतु साहित्याच्या क्षेत्रावर आपला प्रभाव पाडणाऱ्या अशा पाश्चात्य देशांमधून इकडे आलेल्या कित्येक तत्त्वांचा उल्लेख केला. वस्तुतः खास साहित्याचा विचार करणें विशिष्ट साहित्यशास्त्र जसें आपल्याकडे उत्पन्न झालें, तसें तें पाश्चात्य देशांतहि उत्पन्न झालेले असून त्याचा आजवर पुण्यक विस्तार झाला आहे. आपल्याकडील साहित्यशास्त्र जसें काव्यापुरतेंच मर्यादित राहिले, त्याचप्रमाणे अरिस्टॉटलने आपल्या Poetios वरील प्रबंधाने ज्याचा पाया घातला, तें पाश्चात्य साहित्यशास्त्राहि फार काळपर्यंत काव्याचाच मुख्यतया विचार करीत होतें. अलीकडे, विशेषतः जर्मन तत्त्वज्ञांच्या व्यापक विचारसरणीमुळे, पाश्चात्य साहित्यशास्त्र साहित्याच्या सर्व शाखांचा विचार करावयास लागले असून मानवी जीवनाचा सर्वस्पर्शी आविष्कार ही साहित्याविषयीची धारणा विचारवंतांनी मान्य केली आहे.

साहित्यशास्त्राच्या विचाराचे क्षेत्र जसें व्यापक बनले त्याप्रमाणे साहित्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनहि विशाल, सखोल व सर्वतोगामी ब्हावयास

पाहिजे होता. तसा तो होण्याची लक्षणेहि दिसत आहेत. परन्तु पुष्कळ वेळां न्यासंगी विद्वानाचे मानसिक ग्रह हरलीच्या मुळांप्रमाणे दृदयांत सोल जाऊन जरड होऊन बसतात. त्यामुळे, आपली मतप्रणाली किंवा दृष्टिकोन हाच सर्व विचारक्षेत्राचा केंद्रबिंदु असें मानून ग्रहमालेतील ग्रहांप्रमाणे इतर सर्व मतांनी व संप्रदायांनी आपल्या सिद्धान्तसूर्पी सूर्याचें प्रमुखत्व पतकरून त्याच्या भोवती फिरलें पाहिजे, अशी अपेक्षा किंत्येक अभिनिवेशी पंढित करू लागतात. अशा स्थिरोंत अनंत शाखांनी संकुल असलेल्या व असंख्य प्रेरणांपासून जीवनरस प्राप्त करून घेत असलेल्या या साहित्यवृक्षाची जोपासना करणारे जे टीकाकाररूपी माळी, त्याच्या दृष्टिकोनांचा तमन्वय होणे कठीण पडते.

आपल्या संस्कृत साहित्यशास्त्राप्रमाणे पाश्चात्य साहित्यशास्त्राहि पूर्वी व्यक्तिवादी होतें. कांव, त्याचे काब्य आणि त्याचा आस्वाद घेणारा रसिक एवढ्यांचाच विचार साहित्यशास्त्र करीत असे. परंतु सामाजिक दृष्टिकोनाचा प्रादुर्भाव ज्ञाल्यापासून साहित्य ही एक सामाजिक निष्पत्ति (social product) आहे, हे पुष्कळांत मान्य झाले आहे. जर्मन पंढित श्लेजेल ‘राष्ट्राच्या चौद्धिक जीवनाचा विराटस्वरूपी सत्त्वाश’ असें साहित्याचें वर्णन करतो. (Literature is the comprehensive essence of the intellectual life of a nation). तथापि साहित्यविषयक तत्वांचें प्रणयन करणारे पुष्कळसे नामवंत विवेचक अद्यापहि व्यक्तिवादीच आहेत. अरिस्टॉटलपासून तों आजकालच्या एलियट, रिचर्ड्स, एब्रक्रोम्बीपर्यंतचे पट्टीचे साहित्यविवेचक काब्य किंवा वाढ्ययवस्तु ही तेवढ्यापुरती घेऊन अन्यनिरपेक्ष रीतीने तिच्या सौंदर्याचें विवेचन करतात. त्या वाढ्ययवस्तुमध्ये आस्वाद्यव कसे कोणच्या अंशामुळे, कोणत्या रचनाप्रकारामुळे भालै याचें ते विवेचन करतील व फार झाले तर ती निर्माण करणाऱ्याच्या मनोभूमिकेमधून ती रचना कशी निर्माण झाली असावी, याचा विचार करतील. यापलीकडे ते सहसा जाणार नाहीत. समाजवादी, विशेषतः मार्क्ससिद्धान्तानुयायी वाढ्ययवस्तुच्या सौंदर्याचें विश्लेषण फारसें करीत न बसतां ती वस्तु ज्या वर्गातील व्यक्तीकडून निर्माण झाली त्या वर्गाचा सामाजिक दृष्टिकोन तिज्जमध्ये कसा आविर्भूत झाला आहे हे पाहतील, आणि विशेषकरून समाजांतील

वर्गविग्रहाची कोणती बाजू कशा रीतीने त्यांत प्रतिविनियत झाली आहे, आची चिकित्सा करतील. परस्परांच्या दृष्टिकोनामध्ये याप्रमाणे मूलगामी तफावत असल्यामुळे व्यक्तिवादी विवेचक समाजवादांस कलाहीन, उत्पाती, बुण्णुस बुद्धीचे, अशी शेलकीं विशेषणे देतात, तर साम्यवादी विवेचक ज्यक्तिवादांस, सुवासीनतेच्या रिकामटेकडिपणामुळे निरर्थक कल्पनातंतूर्ची जाळी विणीत बसणारे, असा शेलका अहेर करतात, हें साहजिकच आहे !

व्यक्तिवादांमध्येहि दोन पंथ निर्माण झाले. एक कला ही नीतीकरितां आहे, असें म्हणणारा व दुसरा कला ही कलेकरितांच असें प्रातिपादन करणारा. नीतिवादी पक्षाचा अध्यव्यु इंग्लंडांत जॉन रस्किन हा होऊन गेला हें सुप्रसिद्धच आहे. ‘ललित कला ह्या नीत्युपदेशक असल्याच पाहिजेत, नीत्युपदेश हेंच त्यांचे साध्य होय.’ असें रस्किनचे म्हणणे आहे. ‘कलाकार हा ईश्वरान्वा प्रोषित होय, तो समाजाचा आचार्य होय, त्याने जनतेस उपदेश करून तिला ईश्वरी योजनेची अंकित बनाविली पाहिजे’ अशी त्याची कलाकारा-संबंधीची कल्पना असून तिला अनुसरूनच “‘नीतिमानासनच सौंदर्याचा साक्षात्कार होतो. उन्मार्गामी मनुष्यांना कलेचे खरे सामर्थ्य कधीहि प्रतीत होणार नाही. अधार्मिकाला इंद्रियवासनाच्या तृतीचा अनुभव मिळूं शकेल, परंतु खरे सौंदर्य हें ‘देवाघरचे देणे’ असतें, त्याचा साक्षात्कार विनम्र आणि श्रद्धायुक्त वृत्तीने आस्वाद घेणाऱ्यासनच होऊं शकतो’” अशी विधानें कलासौंदर्य व त्याचा अनुभव यांविषयी त्याने केली आहेत. रस्किन स्वतः मोठा कलामर्मज्ज आणि उच्च दर्जाचा शैलीकार असल्यामुळे त्याच्या मतांचा सर्वत्र बराच प्रभाव पडला. विशेषतः आपल्याकडे गांधीवादी विचारसरणीमध्ये टॉलस्ट्यॉवरोवरच रस्किनला तत्त्वप्रणेत्या आचार्यांचे स्थान मिळत आहे, हें आपणास माहीत असेलच.

रस्किनचाच समकालीन, दुसरा व्यक्तिवादी विवेचक वॉल्टर पेटर हा होय. ‘कलेकरितां कला’ या तत्त्वाचा, याने प्रत्यक्षतया प्रचार केला नाही. तथापि, “‘आपली बुद्धी सूखम, तरल, संवेदनाक्षम बनवून सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी तिचा विनियोग करावा; अशा रीतीने कलात्मक सौंदर्याचा अनुभव घेण्यांत घालविलेले जे क्षण तेच सार्थकीं लागले; ‘इतरथा आयुष्य जातेवृथा’”–अशी विचारसरणी याने पुढे मांडली. तो म्हणतो—

“ The theory or idea or system which requires of us the sacrifice of any part of this (artistic) experience, in consideration of some interest into which we cannot enter...has no real claim upon us. ...For art comes to you, proposing frankly to give nothing but the highest quality to your moments as they pass, and simply for those moments' sake.....Every one of those impressions is the impression of the individual in his isolation, each mind keeping, as a solitary prisoner, its own dream of a world.”

याचा आशय असा, “ आपल्या कलात्मक अनुभवाचा कांही अंश वाया घालवून इतर व्यापांत चित्त गुंतविष्णाची कल्पना किंवा पद्धत कांही कामाची नाही. कारण कला ही तिच्या अनुभवांत घालविलेल्या क्षणांना अविकितम मूल्य प्राप्त करून देत असते, ते क्षण कलेच्या अनुभवांत व्यतीत होतात यातच त्यांचे सार्थक असते... (सौंदर्याचे) संस्कार केवळ व्यक्ती-पुरतेच असतात. प्रत्येक व्यक्तीचे मन, एकान्तवासाची शिक्षा भोगीत असलेल्या कैश्यप्रमाणे, (कलेने निर्माण केलेल्या) स्वप्रमय जगात वावरत असते. ” कलेच्या व साहित्याच्या क्षेत्रांतील व्यक्तिवादी विचारसरणीचा येथे कळस झालेला दिसून येतो. वॉल्टर पेटरने स्वतः ‘ कलेकरितां कला ’ या मताचा प्रचार केला नाही. तथापि त्याच्या प्रतिपादनात त्या तत्त्वांचे स्पष्ट सूचन झाले आहे, हें कोणाच्याहि लक्षांत येण्याजोगें आहे. पेटर स्वतः एकान्तप्रिय तत्त्वज्ञ होता; भोगलोलुप कलाविलासी नव्हता. तथापि त्याची तत्त्वे ऑस्कर वाइल्डसारख्या स्वच्छंद वृत्तीच्या कलाविलासी लोकांच्या हाती पडून त्यांनी ‘ कला ही कलेकरिताच ’ या मताचा जोराने पुरस्कार केला. ‘ कलेचे सौंदर्य हें तरल संवेदनाक्षम वृत्तीच्या निवडक लोकांनाच गम्य होऊं शकते आणि त्यांच्याकरितांच ते असते; ‘ मार्मिकः को मरन्दानामन्तरेण मधुवतम् ! ! ’ अशा मार्मिकांच्या आत्मसमाधानाकरितांच कला असते, येरा गबाळांचे तेथे काम नाही. ’ अशा विचारसरणीचा एक संप्रदायच जो एकोणिसांव्या शतकाच्या अखेरीस निर्माण झाला त्याचा मूळ उगम पेटर-च्याच मतप्रणालींत वर वर्णिल्याप्रमाणे सापडतो. आपल्याकडे हि हा संप्रदाय बराच गाजला, हें सर्वोस माहीत आहेच. यासंबंधांतला सर्व वाद व प्रचार

हंगलंडांतील अर्धशतकापूर्वीच्या वादाची नक्कल होती हैं मात्र पुष्कळांस माहीत नसेल ! विशेषतः ग्वालेरचे राजकवि कै. तांबे यांचें यासंबंधांतले प्रतिपादन वॉल्टर पेटरच्या विचारांशीं पुष्कळच साम्य पावतें, हैं मार्मिकांच्या लक्षांत येण्याजोंगे आहे.

अगदी अलीकडच्या काळांतील साहित्यविषयक विचारांचा कानोसा घेतला, तर पाश्चात्य देशांत अनेक मतमतांतरांचा गजबजाट माजलेला आढळून येतो. आपल्या इकडील साहित्यकारांवर ज्यांचा थोडाबहुत परिणाम झालेला दिसून येतो असे मुख्य विचारमार्ग वर उहेचिलेले तीन किंवा चार;—एक मार्क्सीनुयायी साम्यवाद्यांचा, दुसरा टॉलस्टॉय—रस्किनपंथी नीतिवाद्यांचा, तिसरा पेटर—वाइल्ड याची री ओटणारा ‘कलेकरितां कला’ वाद्यांचा; आणि चौथा, मानला तर फॉइड—बॅडलर प्रणीत मनो-गाहनतत्त्वाची व मानसशास्त्राची कास धरणारा. पाश्चात्य देशांमधील साहित्यांत naturalism, impressionism, post-impressionism, expressionism, futurism, symbolism इ० अनेक ‘इझम’ अथवा संप्रदाय यांचा जो कोलाहल माजलेला ऐकूं येत आहे, किंवा प्रस्तुतचें महायुद्ध सुरु होण्यापूर्वीपर्यंत ऐकूं येत होता, त्याचे पदसाद आपल्याकडे विशेषसे उठलेले दिसत नसल्यामुळे त्यांचा येथे विचार करण्याचें कारण नाही. त्यांचा वर उलेख करून ठेवला असल्यामुळे त्यांना अनुलेखाने मारण्याचा आरोप मजवर कोणी करू नये, एवढी सोय मी करून ठेवली आहेच.

या सर्व कोलाहलांतून आपण कोणता निष्कर्ष काढावयाचा ? साहित्याचें आस्वादन कोणत्या तत्त्वानुसार केल्यास तें योग्य रीतीने होकं शकेल ? हे प्रश्न साहित्याविषयी आस्था बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसमोर उभे राहतील. यासंबंधांत माझे कांही विचार मी ही संधि साधून आपणापुढे मांडीत आहे. सध्याच्या अस्थिर व गोंधळाच्या परिस्थितीत कांही एक मुसंगत व्यवस्था मुचविण्याचा एक अल्प व त्रोटक प्रयत्न म्हणून आपण पुढील विचारांकडे पाहाल तर माझ्या प्रयत्नांचें चीज झालें असें मी समजेन.

पहिला प्रश्न असा उत्पन्न होतो की साहित्याचें परीक्षण कोणच्या भूमिके-बरून करावयाचें ? साहित्याच्या दोन टोकांस त्याचे दोन अनंत्रंधी असतात.

एका टोकास लेखक किंवा निर्माता, व दुसऱ्या टोकास वाचक किंवा भोक्ता किंवा आस्वादक. आपल्या संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी साहित्याचा विचार सहृदय वाचकाच्या दृष्टीने केला, तर पाश्चात्य साहित्यशास्त्रकारांनी तो मुख्यतया लेखकाच्या दृष्टीने केला. हें विधान अर्थात् सापेक्षतेने घ्यायचें आहे. लेखकाला आपलें लक्ष्य कल्यून जरी साहित्याचा विचार केला, तरी त्या साहित्याचा वाचकाच्या मनावर काय परिणाम होतो याचा विचार अप्रत्यक्षतया त्यांत आल्याशिवाय राहत नाही, उलट वाचकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांच्या दृष्टीने विचार करायचा झाला तरी त्यांत लेखकाने कोणत्या मनोभूमिकेवरून लेख लिहिला असावा, याचा विचार थोडाबहुत येणारच. तथापि प्रधानत्वेकरून एतदेशीय व पाश्चात्य विवेचकांचा अभिगम (approach) वर वर्णित्याप्रमाणे मिळ प्रकारचा असतो, यांत शंका नाही. कित्येक वेळां असें म्हणावेंसे वाटतें की पाश्चात्य विवेचक खुद साहित्यवस्तु बाजूस ठेवून साहित्यकारासच आपल्या विवेचनाचा विषय बनवितात. एखादें काव्य किंवा कादंबरी घेतली, तर पाश्चात्य विवेचक तिचा कोणता भाग लेखकाच्या कोणत्या मनोवृत्तीतून कोणत्या परिस्थिरीत निर्माण झाला, त्याच्या वैयक्तिक अनुभवांची छटा त्यांत कोठकोठे पडली आहे, त्याच्या स्वभावामुळे त्यांत गुणदोष कसे निर्माण झाले आहेत, याची जी चिकित्सा करतात, ती अतिशय मार्मिक असते यांत शंका नाही. परंतु एक तर वाचकाच्या रसास्वादनाला या कारणमीमांसेमुळे व गौप्यस्फोटामुळे विशेषशी मदत होत नाही व दुसरें असें की ही चिकित्सा पुष्कळ वेळां फार अस्थिर व डळमळीत पायावर उभारलेली असल्यामुळे तिजवर विश्वास कितपत ठेवावा, याचा प्रश्नच पडतो. विशेषतः मार्क्सवादी किंवा मनोगाहनवादी विवेचक जेब्हा साहित्यकृतीची अशी मीमांसा करू लागतात, तेब्हा तर त्या प्रकाराला निराधार तर्कट म्हणावें की घृणाशून्य चीरफाड म्हणावी हेच कलेनासें होतें.

एका उदाहरणाने माझें म्हणणें अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. तुकारामाच्या अभंगांकडे सहृदय वाचकाच्या दृष्टीने पाहिलें तर माझ्या मनाला शांततेचा, भक्तिप्रेमाचा, निवैरतेचा अनुभव येतो व माझें मन उदात्त वातावरणांत पोहुं लागतें. हा परिणाम त्याच्या अभंगांतील कोणत्या

कल्पनांमुळे, कोणच्या भावांच्या संनिवेशामुळे, कोणच्या मांडणमिनुळे व शब्दयोजनेमुळे उत्पन्न होतो, हें पाहिले की वाङ्ग्यपरीक्षणाचें काम समाप्त व्हावें—यापलीकडे जाऊन तुकारामाने कोणच्या मनाच्या अवस्थेत कोणचा अभंग लिहिला असावा, याविषयी अनुमाने काढीत बसण्याचें मला कांही प्रयोजन नाही. सहज आठवलेला हा अभंग आपण दृष्टान्तादाखल घेऊं—

भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले आशापाश निवाशनी ॥

विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे धनजन मातापिता ॥

साम्यवादी साहित्यविवेचक म्हणतील—आणि म्हणतातच—जुलमाखाली दडपल्या गेलेल्या शेतकरी वर्गाच्या मनाला भूल पाडून असलेल्या स्थिरीत आनंद मानावयास लावण्याकरितां तुकारामाने हे व अशा तज्जेचे निवृत्तिपर उद्गार काढले, किंवा त्याजकङ्गन काढविण्यांत आले. मानसशास्त्रवेत्ते म्हणतील की तुकारामाच्या संसाराची वाताहत होऊन त्याला अत्यंत दैन्य आले होतें, त्याची कजाग बायको त्याचा छळ करीत होती, म्हणून त्याला उद्गेग येऊन त्याने असे उदासवाणे भाव व्यक्त केले असतील ! हे दोन्ही तर्क परस्पर विसंगत असल्यामुळे यांपैकी कोणता तरी एकच खरा असू शकेल ! (किंवा दोन्ही खोटे असू शकतील !) मग यांतील सत्य कोणचे ? कोणचेहि सत्य असले तरी त्याचा त्या अभंगाच्या रसग्रहणास उपयोग काय ? तुकारामाच्या अभंगासंबंधाने मनोगाहनवादी तर असें म्हणू शकतील की तुकारामाची एक बायको लहानपर्णाच मेली, दुसरी छळवादी होती, त्यामुळे त्याची कामवासना दडपली जाऊन तिचें जे उच्चयन (sublimation) झाले तें या अभंगवाणीच्या रूपाने प्रकट झाले ! तेव्हा हा उद्गेग, की साब्लिमेशन, की भूल ? मजसारख्या साध्या वाचकास ही सर्वच भूलभुलावण वाढून तिजपासून दोन पावळे दूर राहावेसें वाटले तर ?

तेव्हा म्हणें हेंच की साहित्याचें विवेचन मुख्यतया सद्बृद्यलक्षी असावै. सद्बृद्य वाचकाच्या मनावर होणारा परिणाम प्रत्यक्ष अनुभवगम्य असतो. प्रत्येकाला त्याचा प्रत्यय पाहतां येतो. त्यांतील अंगोपांगे एकदर परिणामास कशीं साहाय्यभूत होतात, याचेहि विवेचन वाचकाला पटतें, पटवून घेतां येतै. याच्या उलट लेखकलक्षी विवेचन कितीहि मार्मिक व सूचक असलें तरी तें प्रत्ययोत्पादक होत नाही. तें बहुधा डळमळीत व वादग्रस्त असर्ते. आणि

सर्वोत मुख्य गोष्ट अशी की वाचकांच्या मनांत कसल्याच प्रेरणा तें निर्माण करीत नाही. तेव्हा साहित्यविवेचन सहृदयलक्षी असावें, ही विवेचकांना, टीकाकारांना माझी एक नम्र सूचना आहे.

दुसरी एक गोष्ट सुचवावयाची ती ही की व्यक्तिवाद व समाजवाद यांत समन्वय करण्यास आपण शिकलें पाहिजे. दोन्ही वाद कांही एका मर्यादेपर्यंत खरे आहेत. तारतम्य बाढ्यगून सूक्ष्म दृष्टीने व समतोल मनाने निरीक्षण केल्यास कोणचें वाढ्य किती प्रमाणांत वैयक्तिक स्वरूपाचें आहे, हें कळूं शकेल. कट्टर साम्यवादी विवेचकहि एकूण एका वाढ्यकृतीची सामाजिक व वर्गीय उपपत्ति लावूं शकत नाहीत. इंग्लंडमध्ये एलिझाबेथच्या काळीं लिली, ग्रीन, नेश यांसारखे नवलकथाकार सामाजिक परिस्थितीच्या प्रेरणेने कसे उद्घवले, स्पेन्सरने 'केबरी क्वीन' सारखें क्रांत्रिम काळ्य कां व कसें लिहिले याचे बरेचसें स्पष्टीकरण समाजवादी विवेचक देऊ शकतात. परंतु त्याच काळांत शेक्सपियरने आपलीं नाटके कोणत्या सामाजिक किंवा वर्गीय प्रेरणेने लिहिलीं याचें स्पष्टीकरण समाजवादी टीकाकारांना नीटसें करतां आलेले नाही. निदान मीं तरी तसें केलेले पाहिले नाही. 'केबरी क्वीन' हें काळ्य लिहिण्यांत सरदारी बाण्या (chivalry) चे सदृगुण वर्णन करण्याचा स्पेन्सरचा बाबू हेतु होता, आणि वर्षासन मिळविण्याच्या हेतूने राणीची खुशामत करण्याचा अंतःस्थ हेतु होता. पहिला हेतु समाजाच्या गतेतिहासां-तून उद्घवलेला, अतएव सामाजिक, आणि दुसरा हेतु वैयक्तिक परंतु सामाजिक परिस्थितींतून उद्घवलेला होता. स्पेन्सरच्या संबंधांत ही हेतु-मीमांसा सरळ व पटण्याजोगी आहे. परंतु एकीकडे 'भ्रांतिकृत चमत्कार' अगर 'चतुरगडच्या विनोदी स्निया' यांसारखीं विनोदपूर्ण प्रसहनें लिहून दुसरीकडे किंग लिअर, मँकजेथ यांसारखीं दारूण शोकपर्यवसायी नाटके लिहिण्यांत शेक्सपियरचा हेतु काय असावा? कोणत्या सामाजिक प्रेरणेने अथवा वर्गीय भावनेने हीं नाटके लिहिलीं गेलीं? त्याचीं नाटके व्यक्तिप्रवण आहेत, असें म्हटल्याने प्रतिपक्षाचेंच म्हणें मान्य केल्यासारखें होतें.

मानवी मनाचे व्यापार अत्यंत गहन, गुंतागुंतीचे व अनेकभावसंकुल असतात. विशेषतः साहित्यकारांचे मन रोटीलंगोटीपेक्षा वरच्या पातळींत वावरत असल्यामुळे सामाजिक अवस्थेतून व आर्थिक परिस्थितींतून

मिळणाऱ्या प्रेरणांचा त्याग करून समाजस्थितिनिरपेक्ष अशा चिरंत मानवतेतून मिळणाऱ्या प्रेरणांनी तें प्रस्फुरित होऊ शकते. “ समाजां प्रचलित असलेल्या विचारप्रणाली किंवा भावसंघात सर्वथैव समाजाच आर्थिक संघटनेनुसार बनत असतात असें मानणे खुळेपणाचे आहे ”—अ साम्यवादी साहित्यविवेचक देखील कबूल करतात. Philip Henderso हा साम्यवादी साहित्यविवेचक म्हणतो—

“ It would, of course, be foolish to pretend that ideologies are determined simply by the economic structure of Society, for they are all the time reacting back on social consciousness affecting the social-political structure, till at last they change the basic economic structure itself. It is this complicated interplay which is usually forgotten by vulgarisers of historical materialism.”

सर्वसामान्य विचारसरणी सुद्धा जर समाजाच्या आर्थिक संघटनेची दरक न बाळगतां स्वतंत्र रीतीने निर्माण होत असतात, तर विचारवान प्रातिभाशाली अशा व्यक्तीच्या भावभावना, कल्पना व विचारविकार तिच्य स्वतःच्या इच्छाशक्तीनुसार, किंवा अन्य वैयक्तिक कारणांनी बनत असल पाहिजेत, याविषयी शंका घेण्याचें कारण नाही. सामाजिक कारणांनी त्यां नियमन अगदीच होत नाही असें नाही. परंतु व्यक्तीचे मन जितके आधि दमदार, सामर्थ्यवान् व प्रातिभाशाली तितका तिच्यावर सामाजिक पर्स्थितीचा पगडा कमी बसेल, हें समीकरण स्थूलमानाने ग्राह्य धरू चालण्यास हरकत नाही.

हीच विचारसरणी अधिक मूलगामी व व्यापक बनविली म्हणजे वाढ्यनिर्मितीची प्रक्रिया व तिचें मूल्य अजमावण्याचें एक साधन आपण प्राप्त होईल. वाढ्याचें विवेचन हें सहृदयानिष्ठ असावें, हें वर प्रतिपाद केलेच आहे. तोच मध्यविंदु धरून आपण विचारास सुरुवात करू. एख काव्य, कांदंबरी अगर निंबंध वाचल्यास सहृदय वाचकाच्या मनावर त्यान कांही तरी परिणाम होतो. हा परिणाम उत्पन्न करणारी जी वाढ्यकृति, लिहिण्याची सामग्री मनामध्ये सिद्ध होण्यास लेखकाला कांही प्रेरणा मुळ मिळालेल्या असाव्या लागतात. या प्रेरणा वाढ्यकृतीच्या स्वरूपावरु

अनुमानाने आपाणास जाणतां येतात. या प्रेरणा व त्या वाद्ययकृतीचं परिणाम या दोहँवरून त्या वाद्ययकृतीच्या उत्पत्तीची प्रक्रिया व तिचें मूल्य आपाणास अजमावतां येईल. आपणा सर्वांस परिचित अशा एखाद्या विख्यात ग्रंथकारांच्या लेखनाचें या दृष्टीने थोडक्यांत निरीक्षण केल्यास हा मुद्हा स्पष्ट होईल. विष्णुशास्त्री चिपळूणकरांना आपले निबंध लिहावयाला ज्या प्रेरणा मिळाल्या होत्या, त्या म्हणजे परकी अमलामुळे सुशिक्षित समाजाचा होत असलेला तेजोवध, मिशनज्यांचा धुमाकळ, धर्मसुधारकांच्या प्रार्थनासमाजादि स्वधर्माभिमानास विरोधी अशा चळवळी, स्वभाषेची अवनत रिथ्ति, इत्यादि होत. या सर्व प्रेरणा सामाजिक स्वरूपांच्या होत्या. या प्रेरणांस अनुसरून त्या काळी त्यांच्या लेखांचा परिणामहि झाला. आता त्यांच्या लेखांच्या परिणामांपैकी देशाभिमान व कांही अंशी भाषाभिमान यांच्या-खेरीज बाकीच्या परिणामांना सध्याच्या समाजाच्या परिस्थितीत कांही महत्व राहिले नाही. तितक्या प्रमाणांत चिपळूणकरांच्या निबंधांचें मूल्यहि आजच्या घटकेस कमी झाले आहे. उद्या स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाभिमान, भाषाभिमान हे परिणामहि बन्याच अंशी गतार्थ होणार असल्यामुळे त्यांच्या निबंधांचें मूल्य आणखी कमी होईल.

सामाजिक स्वरूपाच्या प्रेरणा या बहुधा चिरंतन नसतात. समाजस्थिति बदलत असल्यामुळे त्यांचें महत्व कालमेदानुसार व स्थलमेदानुसार कमी-जास्त होतें, बालविवाहाची रुढी व एकत्र कुदुंब-पद्धति पांढरपेशा वर्गातून नाहीशी झाल्यामुळे आपव्यांच्या ‘पण लक्षांत कोण घेतो’ या काढंबरीची अर्धी अधिक खुमारी आज नाहीशी झाली आहे. महादेव शिवराम गोळे यांचें ‘ब्राह्मण आणि त्यांची विद्या’ व ‘हिंदूधर्म आणि सुधारणा’ हे दोन्ही ग्रंथ रचना व भाषाशैली या दृष्टीनी उत्कृष्ट असूनहि वरील कारणास्तव आज कोणी वाचीत नाही.

वैयक्तिक प्रेरणा दोन प्रकारच्या असू शकतात. कांही प्रेरणा त्या त्या व्यक्तीपुरत्या विशिष्ट स्वरूपाच्या असतात. पोप कवीने ‘डन्सिथड’ काव्य लिहून आपल्या वेळच्या कित्येक कर्वीचा द्वेष उगवून घेतला. आता तें काव्य वाचण्यांत कोणाला मतलब वाटत नाही. तथापि द्वेष ही भावना अशा रीतीने विशिष्ट खाजगी संबंधाच्या स्वरूपांत न मांडतां तिला

सामान्य स्वरूप देऊन जर पोपने मांडली असती, तर तें काव्य आजहि वाचनीय राहिले असते. शेक्सपियरच्या अनेक नाटकांत व गडकच्यांच्याहि नाटकांत द्वेषाचें थैमान काय कमी आहे?

प्रेरणा वैयक्तिक स्वरूपाचीच, परंतु ती सर्वसाधारण स्वरूपाचा चिरंतन मानवी स्वभाव, किंवा मानवाची सनातन सुखदुःखे यांतून मिळाली असल्यास त्या प्रेरणेवर आधारलेली वाङ्ग्याकृति, अर्थात् तिच्यामध्ये इतर कलागुण असल्यास, चिरकाल टिकणारी होते. शेक्सपियरची नाटके हे या प्रकारच्या प्रेरणेचे मूर्धाभिषिक्त उदाहरण होय. हरिभाऊ आपल्यांच्या काढबन्यांमधील पुष्कळशा व्यक्तीच्या बुडाशीं अदीच सामान्य मानवी स्वभावदर्शनाची प्रेरणा आहे. तेवढ्यापुरत्या त्या त्या व्यक्ति चिरस्थायी परिणाम करणाऱ्या झाल्या आहेत. म्हणूनच, सामाजिक परिस्थिति बदलली असून सुद्धा त्यांच्या काढबन्या अद्यापि हि आवडीने वाचाव्याशा वाटतात.

व्यक्ति ही शरीर, इंद्रिये, मन व आत्मा यांची बनलेली असते. हीं तसेच स्थूलापासून सूक्ष्म व संकुचितापासून अधिकाधिक व्यापक अशा क्रमाने येथे सांगितलीं आहेत. धनलालसा ही केवळ शारीरिक प्रेरणा आहे, कारण धनाने शारीरास सुख होते. तसेच शत्रूला मारण्याची इच्छा, इत्यादि प्रेरणा शारीरिकच होत. शारीरिक प्रेरणांनी निर्माण झालेल्या वाङ्ग्याकृति या कितीहि व्यापक (universal) व चिरंतन मानवी स्वभावावर आधारलेल्या असल्या तरी त्या हीनच होत. प्रेमसंन्यासांतला कमळाकराचा द्वेष व त्याने उगवलेला सूड, यापेक्षा भावबंधनांतला घनश्यामाचा द्वेष व त्याने उगवलेला सूड अधिक सुसंस्कृत व हृद्य वाटतो. घनश्यामाचा द्वेष बौद्धिक आहे, कमळाकराचा निवळ शारीरिक व ऐंद्रिय आहे. शेक्सपियरच्या कांही थोड्या नाटकांत इंद्रियवासनांचा खेळ आहे, तर कित्येक नाटकांत मनोभावनांचा संघर्ष आहे. ज्या ज्या ठिकाणची प्रेरणा उच्च मानसिक पातळीवरून झालेली आहे तीं तीं ठिकाणे व तीं नाटके अधिक उच्च दर्जाचीं असें मानावयास पाहिजे.

एखाद्या वाङ्ग्याकृतींत मुख्य प्रेरणा कोणची आहे हें नीट तपासून पाहावयास पाहिजे. हॅमलेट नाटकांत हॅमलेट क्लॉडिअसचा द्वेष करतो, आपल्या आईचा तिरस्कार करतो. तथापि द्वेष किंवा तिरस्कार या मुख्य

प्रेरणा नाहीत. हॅमलेट नुसताच क्लॉडिअसचा द्वेष करीत असता, तर क्लॉडिअस हॅमलेटच्या हातून केब्हाच ठार झाला असता. हॅमलेटला 'करूं की नको ?' असा जो प्रश्न पडला, तो प्रश्न हीच त्या नाटकाची मुख्य प्रेरणा होय. 'किं कर्म किमकर्मेति' असा प्रश्न पडून मन दोलायित होणे ही मनाच्या फार उच्च पातळीवरची अवस्था होय. अर्थात् हॅमलेट नाटकाचा दर्जा तितका श्रेष्ठ प्रतीचा मानला पाहिजे.

आत्मा हा मनाच्याहि पेक्षा अधिक सूक्ष्म व अधिक व्यापक असतो. तो मनाच्या द्वारेच व्यवहार करतो, हें खरें; परंतु जीवनामध्ये त्याच्या अस्तिवाचीहि चुणूक दिसून येण्याची बेल केब्हा तरी येते. हॅमलेटप्रमाणेच अर्जुनालाहि 'कि कर्म किमकर्मेति' असा मोह पडला होता; परंतु हॅमलेटप्रमाणे तो त्या संशयांतच मेला नाही, तर श्रीकृष्णाच्या उपदेशानंतर 'माझा संशय फिटला, मी तुझ्या उपदेशप्रमाणे वागण्यास सिद्ध आहे' असें तो खण्खणीत उत्तर देतो. गोंधळलेल्या मनाला ताळ्यावर व्याणणारे कोण ? व्यवसायात्मिका बुद्धि. या बुद्धीला व्यवसायात्मिका (निश्चयात्मक) कोणी बनविले ? अर्थात् ज्ञानाने प्रदीप ज्ञालेल्या आत्म्याने.

आत्मा आहे की नाही, त्याच्या अस्तित्वाला पुरावा काय, इत्यादि झंका काढून आपण मला अढवूं नका. आपल्याला येये मोक्षप्राप्तीसारी वेदान्त शिकायचा व अनुसरायचा नाही. प्रेम, द्वेष, ईर्ष्या, असूया, महत्वाकांक्षा इत्यादि जे मनाचे नेहमी अनुभवास येणारे धर्म, त्यांपेक्षा वरचढ व या सर्वांचे नियमन करणारी अशी अंतःस्थ शक्ति आपल्या अनुभवास येते. तिलाच आपण येशे, आपल्या साहित्यक्षेत्रापुरतें, आत्मा म्हणूं या. या आत्म्याच्या प्रेरणेने निर्माण होणारे जें साहित्य तें सर्वश्रेष्ठ साहित्य होय.

या आत्मिक प्रेरणेला जाणण्याचे एक गमक वर दिलेच आहे. सर्वसाधारण मानसिक व बौद्धिक भावांच्या पलीकडचे असे भाव किंवा अशा प्रेरणा या आत्मिक प्रेरणा म्हणून गणण्यास हरकत नाही. अर्थात् आत्मिक वाढ्याय हें बहुधा दैवी शक्तीविषयीचे, किंवा जीवनाच्या बुडार्ही असणारे प्रश्न उकलणारे असेंच असावयाचे. तें स्फूर्तिनिर्मित, अंतःप्रेरणेसरक्की बाहेर पडणारे, शाश्वत, सर्वातिशायी सत्त्वाचा मधुर व सामर्थ्यशाली आविष्कार

करणारे असें असतें. असें असेल तरच तें खरे आत्मिक प्रेरणेचे कार्य म्हणतां येईल. तत्त्वज्ञानाची साधक-बाधक चर्चा करणाऱ्या ग्रंथांना आत्मिक साहित्य कधीहि म्हणतां येणार नाही. भगवद्गीता व उपानिषदांचे काही भाग, शैक्षणिक अवलोकनाची नाटकांमधील जगत्स्वरूपाविषयीचे कवचित् ठिकाणचे उद्घार, तन्मय स्थिरांतिले तुकारामाचे अमंग, रवीन्द्रनाथांच्या कान्यांतील कांही थोडा भाग, आंतरिक प्रेरणेने लिहिलेले गांधीजीचे काही लेख, असें कांही तुरळक वाङ्ग्य आत्मिक प्रेरणेचे म्हणून मी नमूद करू शकेन.

सर्व मानवजातीशी ज्याने स्वतःचे तादाम्य प्रस्थापित केले आहे, असा व्यापक व उदार आत्माच आत्मिक प्रेरणेचे वाङ्ग्य लिहूं शकतो. श्रीकृष्णाइतका व्यापक व उदार आत्मा आपण दुसरा कोण कल्पूं शकतो ! अर्थात् त्याचे उद्घार हे सर्वच्या सर्व आत्मिक प्रेरणेचे उद्घार ठरून आजवर असंख्य जीवांची तारणनौका ठरले असले तर त्यांत काय नवल !

आत्मिक प्रेरणा ही असत् असून्च शकत नाही. ती सर्वथैव सत्प्रेरणाच असणार. याच्या उलट शारीरिक प्रेरणा ही असत् प्रेरणाच असणार. ऐंद्रिय प्रेरणा ही बहुधा विकारांस उत्तेजन देणारी असल्यामुळे उन्नतिविरोधी प्रेरणेतच गणली पाहिजे. मानसिक प्रेरणा ही सत् असत् दोन्ही प्रकारची असू शकेल. अर्थात् हें सांगावयास नकोच की आपण सत्प्रेरणांचे वाङ्ग्य नेहमी सेवन केले पाहिजे. वाङ्ग्य हें रंजनांचे साधन आहे ही भावना आता आपण हळू हळू सोडून देऊन उन्नतीचे साधन हीच्च त्याविषयीची कल्पना दृढ केली पाहिजे. कारण रंजनाची साधने रोडियो, सिनेमा इ० इतर्की मुबलक झाली आहेत की वाङ्ग्याकडे त्या कारणास्तव वळण्याचे कारण राहिले नाही. सद्विचार, सत्कल्पना, सत्प्रेरणा इत्यादीचा संग्रह करण्यास मात्र वाङ्ग्य हेंच मुख्य साधन उपलब्ध आहे. त्या साधनाकरितां अर्थात् आपण सर्वोनी वाङ्ग्याची कास धरली पाहिजे व त्याला समृद्ध केले पाहिजे. तसें करण्याची प्रेरणा आपणास होवो, अशी इच्छा प्रकट करून मी हें आपले बरेच लांबलेले भाषण संपवितों.

[अध्यक्षीय भाषण, नववें विदर्भ साहित्य संमेलन]

दर्यापूर, ता. २३ डिसेंबर १९४५



महाराष्ट्राचें पहिले अमृतमधुर प्रेमकाव्य

आमच्या शाळांतून काय, विद्यालयांतून काय, किंवा पाठशाळामधून काय, संस्कृत वाङ्ग्याचा अभ्यास भरघोस रीतीने चालू असतो. त्यावढल तक्फार नाही. प्राकृत वाङ्ग्याच्या अभ्यासाची जी उपेक्षा चालू आहे, ती आमच्या एकांगीपणाचे, रुदिदास्याचे निदर्शक आहे, एवढेच मला सुचवावयाचे आहे. प्राकृतांतील काव्य भाषा समाजजीवन आणि इतिहास या तिन्ही दृष्टीनी संस्कृताइतकेंच, किंवडुना अधिकच अभ्यसनीय आहे, ही गोष्ट आमच्या विद्यापीठांनी व उच्च शिक्षकांच्या चालकांनी लक्षांत घेतली पाहिजे.

प्राकृत वाङ्ग्यांत ‘गाथासप्तशती’ ही अत्यंत चमकदार अशी हिरकणी आहे. प्राचीन काळच्या महाराष्ट्रांत खेडोपाढीं विखुरलेल्या कवींनी प्रसंगोपात रचलेल्या असंख्य स्फुट गाथांमधून ७०० गाथा निवऱ्हन हा संग्रह तयार केलेला आहे. या गाथा ‘हाल’ ऊर्फ ‘सातवाहन’ नामक राजाने निवऱ्हन एकत्रित केल्या, असें खुद्द या संग्रहांतच प्रारंभी सांगितलेले आहे. महाराष्ट्राच्या जीवनाची उत्साहागूर्ण प्रभात या गाथांमध्ये चित्रित झाली आहे. तिचे स्वरूप कसें आहे, याविषयीचे कुतूहल प्रत्येक महाराष्ट्रीयास वाटलें पाहिजे.

गाथासप्तशतीच्या गोडपणाने फार दिवसांपूर्वीपासून माझें चित्त वेधून घेतलें आहे. जुनाट काव्यादिकांच्या अवलोकनाने कांही जणांना संशोधनाच्या निविड कांतारांत शिरण्याची स्फूर्ति होते. ही स्फूर्ति ज्ञानसंवर्धक व प्रगतिकारक असते, यांत शंकाच नाही. संशोधनाच्या धन गहनांत कष्टाने संचार करून नाना परीच्या समिधा गोळा करून आणें व त्या योगाने ज्ञानामिग्रदीस करणें हें काम गैर आहे, असें कोण म्हणेल ? परंतु मला आपलें

काव्यमधुमाधुरी चाखण्यांत आणि समाजजीवनाच्या रम्य देखाव्यांचा आस्वाद घेण्यांत गुंग होऊन राहणे अधिक पसंत पडते. संशोधनाचें क्षेत्र आमच्या प्रांतांतील महामहोपाध्याय मिराशींब्यासारख्या विद्वानांनी आक्रमिले आहे. येथे खास नमूद करण्याजोगी योगायोगाची गोष्ट अशी की म. म. मिराशींनी खरोखरीच ‘गाथासतशतीचा काळ’ या विषयावर विद्वत्तापूर्ण असा निंबंध लिहिला असून तो ‘युगवाणी’ मासिकाच्या अंकांत नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. तेव्हा माझ्यासारख्याने कालनिश्चितीच्या वैगैरे प्रश्नांना हात घालणे नुसते अप्रस्तुतच नव्हे तर धृष्टतेचें ठरेल.

कालनिर्णयाच्या भानगडींत स्वतः न पडताहि एक गोष्ट स्थूल मानाने गृहीत धरण्यास कांही हरकत नाही. ‘गाथासतशती’ हें महाराष्ट्राच्या उगवत्या काळांतील प्रामीण जीवनाचें शब्दचित्र आहे. त्या काळीं महाराष्ट्र गोदातटीं पूर्व-पश्चिम पसरला होता. गोदेचा उल्लेख सप्तशर्तींतील गाथांमध्ये अनेकवार आलेला आहे. तसेच विध्य पर्वताचाहि उल्लेख अभावितपै गाथाकारांच्या वर्णनांत येऊन जातो. दुसरे कोणतेहि प्रादेशिक उल्लेख तितक्या प्रमाणांत व तशा रीतीने आलेले दिसत नाहीत. यावरून त्या काळचा ‘महाराष्ट्री’ बोली बोलणारा महाराष्ट्र विध्य पर्वतापासून गोदावरीतीरपर्यंत पसरला होता, असे स्थूल अनुमान करतां येते.

हा प्रदेश म्हणजे पूर्वीचें दंडकारण्यच ! पारध, शिकार वैगैरे करणाऱ्या राकट व रानवट लोकांची वस्ती येथे पुरातन कालापासूनची. त्यांत कालांतराने गावे, गावठाणे वसविणाऱ्या व त्यांच्या आधाराने शेतीवाढी करणाऱ्या अधिक सुसंस्कृत अशा समाजाचा संचार होऊं लागला व त्यांनी हल्लहळू हा प्रदेश आपलासा केला. स्वागी शिकारी करणाऱ्या वनचरांची व खेडी-पाडी वसविणाऱ्या स्थिरवृत्ति समाजांची मिळून एक मिश्र संस्कृति या देशांत आकारास येऊ लागली. या बनत असलेल्या मिश्र संस्कृतीचें सुंदर चित्र आपणास या सप्तशतीमध्ये पाहावयास सापडते !

या मिश्र संस्कृतीच्या प्रभावाने संघटित बनूं लागलेल्या जनसमुदायाचें एक राज्य बनले. ज्या एका पराक्रमी व संघटनाकुशल राजघराण्याच्या अमलाखाली हा देश संघटित झाला व ‘महाराष्ट्र’ या अभिमानास्पद नांवाने विलसूं लागला तें घराणे सातवाहन राजांचें असावें. ज्या राजाने

किंवा राजघराण्याने महाराष्ट्र देश संघटित केला त्यानेच देशभर विखुरलेल्या गाथांमधून सातशे गाथांची ही ‘सत्तसई’ तयार केली ! ज्याने महाराष्ट्राचे राजकीय संघटन केले, त्यानेच वाढाय—संघटनहि केले ! हा फार मोठा अर्थ ‘हाल ऊर्फ सातवाहन राजाने कोटिशः गाथांमधून निवड करून ही सप्तशती तयार केली’, म्हणून जी प्रसिद्ध चालत आलेली आहे, तिच्यामध्ये भरलेला आहे असें आपणांस मानता येते.

हालाने गोळा केलेल्या या गाथा ज्या भाषेत लिहिल्या गेल्या होत्या त्याच भाषेत पुढे ‘सेतुबंध’ ‘गउडवहो’ इत्यादि काव्ये रचली गेली; परंतु या गाथा आणि तीं काव्ये यांच्या अंतरंगांत केवढा फरक ! राजप्रासादांतील विलासी युवतींच्या लीलाखिलोकनांत दंग झालेल्या सुखासीन दरबारी पंडितांनी (किंवा खुद राजांनी) लिहिलेली तीं काव्ये आणि गावपाटलाच्या मुलाचा स्वच्छंदीपणा किंवा नवें लुगडे मिळाल्याने शेतकऱ्याच्या सुनेला आलेला डौल निर्भर नेत्रानी अवलोकन करणाऱ्या खेड्यापाड्यातल्या कर्वींनी रचलेल्या या गाथा ! ‘गउडवहो’ इत्यादि काव्ये प्राकृत भाषेत असली तरी तीं संस्कृत काव्यांच्या धर्तीवर गेली. आमच्या संस्कृत कर्वींचे जग राजवाडे, महाल, अंतःपुरे, राजधान्या आणि त्यांमधील राजरस्ते, पुष्करिण्या आणि त्यातील कमळे—फार झाले तर रणांगणे आणि वनोपवने-यांच्यापुरते मर्यादित. तेवढ्यांतल्या तेवढ्यांत त्यांचा कल्पनाविलास चालायचा ! त्यांत मग हिमाल्यासारख्या पर्वतराशींचे वर्णन कालिदासासारखा एखादा कवि करायला निघाला, तरी त्याच्या या वर्णनांत कल्पनाचा विलासच फार करून यायचा. हिमालयाच्या गुहागवहरांमध्ये वस्ती करणाऱ्या (खरोखरी कवीच्या कल्पनेतच वावरणाऱ्या) यक्ष—किंचरांचे व सुराप्सरांचे वर्णन कालिदास करीत बसेल, तर आमच्या गाथासप्तशतींतला प्राकृत कवि विंध्य पर्वताच्या दन्याखोऽयांतून पारघ करणाऱ्या व्याधांचे वर्णन करील. आपल्या अनुभवाच्या गोष्टींचे आणि परिच्यांतल्या दृश्यांचे रोखठोक वर्णन करण्याच्या पलीकडे हे प्राकृत कवि जाणार नाहीत. त्यांच्या वर्णनपद्धतीत कलाकुसर नाही किंवा उपमादृष्टान्तांचा कल्पनाविलास नाही, असें नाही. परंतु तो नेहमी वास्तवाव वाव आधारलेला असतो. त्यामुळे त्यांचे वर्णन रसिकांच्या मनाला जाऊन मिडते. आणि ‘दूरीकृताः खलु गुणैरुद्यानलता वनलताभिः’ असा अनुभव

त्याला येतो. अर्थात् गाथासप्तशतींतील रचना भाषेच्या दृष्टीने प्राकृत आहे, तशीच विषयांच्या दृष्टीनेहि प्राकृत आहे. व्याधुनिक राजकारणांतल्या परिभाषेत बोलावयाचें म्हटल्यास, हें गाथासप्तशतीचें काव्य बहुजनसमाजाचें आहे, बहुजनसमाजाकरितां आहे आणि बहुजनसमाजाने केलेले आहे, असें व्यापण निभ्रांत रीतीने म्हणून शर्कूऱ.

वर म्हटलेंच आहे की, कल्पनाविलास या गाथाकर्वींच्या काव्यांत आढळत नाही, असें नाही. त्यांनी क्वचित् केलेल्या कल्पनांच्या कसरती पाहिल्या व कित्येक गाथांची कृत्रिम समासप्रचुर भाषा पाहिली म्हणजे असें वाटतें की, गाथा रचनारे कांही थोडे तरी कवि चांगले व्युत्पन्न असून संस्कृतातील कृत्रिम शैलीचा नमुना प्राकृतांत उत्तरवूऱ इच्छिणारे असे असावे. वक्रोक्तिपूर्ण कृत्रिम रचनेचा नमुना म्हणून पाहिली नमनाचीच गाथा उल्लेखिण्याजोगी आहे : “ संध्याकाळीं पशुपतिनाथ शंकर संध्येचे ध्यान करूऱ लागले; आपली उपेक्षा करून हे दुसरीचेच ध्यान करतात, असें वाटून पार्वतीमाई क्रोधाने लाल झाल्या; शंकराच्या शरिराला पार्वती नेहमी ब्रिल्गून असत्यामुळे संतापाने लाल झालेल्या तिच्या मुखकमलाचें प्रतिब्रिंब अर्ध्य देण्याकरितां शंकराने ओजळीत घेतलेल्या पाण्यांत पडलें; कवीला भास झाला की, शंकराच्या हातात हें पाणी नसून अर्ध्यप्रदान करण्याकरितां त्याने हातांत जणू कमलच घेतलेले आहे ! अशा त्या कमलप्रमाणे भासणाच्या पशुपतिनाथाच्या सलिलांजलीला नमस्कार करा ! ” असें कवि-महाशय वाचकांना आशापितात !

कल्पनांच्या कसरती करण्यात उस्ताद बनलेला कोणता संस्कृत कवि या चमत्कृतिजनक रचनेबद्दल प्राकृत कवीची पाठ थोपटणार नाही ? सुदैव हें की, डॉब्रान्याच्या कसरतीप्रमाणे वरच्या वर हवेत उड्या मारणारा हा बुद्धिविलास सप्तशतींतील प्राकृत कर्वींच्या रचनेत फारसा दिसून येत नाही. त्यांची कल्पनाकुसुमे वास्तवाच्या वेलीवरच बहुतांशी फुलतात. साहित्यशास्त्रावरील ग्रंथांमध्ये ध्वनिकाव्याचें उत्कृष्ट उदाहरण म्हणून उल्लेखिलेली ही गाथा पाहा.—

पश्य निश्चलनिःस्पन्दा ब्रिसिनीपत्रे राजते बलाका ।

निर्मलमरकतभाजनपरिस्थिता शङ्खशुक्तिरिव ॥

[कमळदलावर शोमे बघ बगळी स्तब्ध आणि निश्चलशी।
पाचूच्या पात्रावर शंखाची दिंप नमविली जैशी ॥]

‘गुप्तपणे भेटू इच्छणाऱ्या प्रेमिकेने, हें योग्य संकेतस्थान असल्याचें आपल्या प्रियकराला येथे सूचित केले आहे.’ असा ध्वनि साहित्यशास्त्रकारांनी या गाथेतून काढिला आहे! खुद गाथासतशतीचा टीकाकार याच्याहि पलीकडे वाहवला आहे. परंतु जिकडे तिकडे प्रेमाचे चोरटे व्यवहार आणि प्रेमिकांचे चौर्यसमागम पाहणाऱ्या विकृत मेंदूच्या टीकाकारांनी तोडलेले तारे दृष्टीभाड करून जर या गाथेकडे पाहिले तर हिच्यांत वर्णिलेले दृश्य सुंदर आहे व त्याला दिलेली उपमा हृदय आहे, असेंच कोणीहि म्हणेल. सध्याच्या महाराष्ट्रांत पुष्करिणी वैगेरेशात जलाशय फारसे आढळत नाहीत. अर्थात् रुंद पानांच्या कमलवेली, आणि जलविहार करणारे हंस, कारंडव, बलाक इत्यादि पक्षी फार क्वचित् दृष्टीस पडतात. तेब्हा सध्याच्या परिस्थितीत हें वर्णन म्हणजे केवळ कवीची कल्पनासुष्ठिंच वाटावयाची. या गाथांच्या रचनाकाळी महाराष्ट्र विपुल जलाशयामुळे कमळांची समृद्धि असलेल्या प्रदेशात पसरलेला असावा.

हें कांही योङ्याशा गाथांसंवंधाने झालें. हतर किंयेक गाथांमध्ये वर्णिलेली, कल्पनाविलासाने नटवलेलीं कांही दृश्ये आजच्या महाराष्ट्रांताहि आपणास परिचित व सहज आढळणारीं वाटतात. पावसाळ्यांत सरसर पडणाऱ्या धारांचे हें वर्णन पाहा.—

अविरलपतन्नवजलधारारज्जुधाटितां प्रयत्नेन ।

अप्रभवन्तुक्षेत्रं रसतीव मेथो मर्ही पश्यत ॥

[घनजलधारा दोऽन्या त्यांनी बांधून ओढवे न धरा ।

म्हणुनि नर्भी ओरडतो नवघन जणुं, दृश्य हें पहाच जरा ॥]

जलधारांवर दोऽन्यांचें रूपक करून त्याच्या आधाराने मेघांच्या गरजण्यावर ओरडण्याची उत्प्रेक्षा केली आहे.

याहीपेक्षा गवतावरील पाण्याचा येंव टिपणाऱ्या मोराचें पुढील वर्णन कल्पनावैचित्र्याने युक्त व मनोरम वाटेल.

मरकतसूचीविद्वामिव मौक्तिकं पिवत्यायतग्रीवः ।

मयूरः प्रावृद्धकाले तृणाग्रलभ्मुदकविन्दुम् ॥

[पीतो गवतावरला लाववुनी मान मोर दंवविन्दु !

मोती जणुं पाचूच्या सुईत कुणि ओविला, चला, शोधूं ॥]

मोर हा आमच्या मराठी प्रदेशांतला पक्षी आहे, त्यामुळे हें वर्णन अस्सल महाराष्ट्रीय असल्याची साक्ष मराठी मनास पट्टे. तसेच जमिनीवर सडा घालणाऱ्या पळसाच्या फुलाचे हें वर्णन :

कीरमुखसट्टै राजेते वसुधा पलाशकुसुमैः ।

बुद्धस्य चरणवन्दनपतितैरिव भिक्षुसंघैः ॥

[शुकचंचूपरि गळुनी पलाशकुसुमे, धरा दिसे भवती ।

बुद्धपदौ जणुं नमना भिक्षुंचे संघ दंडवत् कारिती ॥]

पळस हा महाराष्ट्रीय वृक्ष आहे व मराठी कवीनी दृष्टान्तादाखल तो अनेकशः काब्यात आणला आहे. रक्ताने माखलेल्या जखमी वीराला पळसाची उपमा मोरोपंताच्या काब्यांत नेहमी येते. वरील गाथातील बुद्धाची व भिक्षुसंघाची उपमा उपमानोपमेयांतील साम्याच्या दृष्टीने जरी मोठी हृद्य व समर्पक न वाटली तरी ती उदात्त व शात भाव उत्पन्न करणारी आहे, यांत शंका नाही. बौद्ध धर्माचा प्रचार त्या काढी महाराष्ट्रात पुष्कळच होता, यास्तव कवीने नेहमीच्या ओळखीचे महणून तें दृश्य उपमेदाखल योजिलेले दिसते.

तात्पर्य, आमच्या गाथाकर्वीचा कल्पनाविलास वास्तव दृश्यांवर आधार-लेला आहे. कुबेराच्या अलका नगरीसारखा मूळ आधारच कल्पनेने निर्माण करायचा आणि त्या अद्भुतरम्यतेच्या वातावरणांत मग कवीचा कल्पना-विहार चालायचा, असला राजमहालांतल्या रेमणीच्या विलासाला शोभून दिसणारा ‘रोमान्स’ आमच्या गाथाकर्वीमध्ये नाही. त्यांचे काब्य वास्तवावर आधारलेले आहे, त्यामुळेच त्यास रम्यता आलेली आहे.

ही वास्तवता गाथाकर्वीच्या निसर्गवर्णनांत ज्यांप्रमाणे दृष्टीस पडते त्याप्रमाणेच, किंवद्दुना त्याहीपेक्षा अधिक, त्यांनी केलेल्या मानवजविनाच्या

वर्णनात आढळून येते. मानवी जीवनांतील स्त्रीपुरुषप्रेम हा पैलू या गाथाकवींनी आपल्या काव्यरचनेकरिता प्रामुख्याने घेतलेला दिसतो. निदान या सतशतीसाठी करण्यात आलेली गाथाची निवड तरी या पैलूकडे मुख्य लक्ष पुरुदून करण्यात आली, हैं निःतंशय आहे. ही गोष्ट चागली की वाईट हा प्रश्न उपस्थित न करिता, तत्कालीन परिस्थितीच्या दृष्टीने जर विचार केला, तर समाजसंप्रदानेच्या त्या प्राथमिक अवस्थेत कवीच्या मनोभूमिकेमध्ये प्रेमविषयास प्राधान्य मिळणे हे व्याच अंशी स्वाभाविक व अपरिहार्य होते, अमे आपणास दिसून येईल. त्यावेळच्या साध्या व एकमार्गी ग्रामीण संस्कृतीत अन्नवस्त्राचा प्रभ मिटला की धर्म व काम हे दोनच अवकलीच्या व समाजाच्या मनाला व्यापगारे अमे विषय उरत. पैकी धर्म अथवा परमार्थ हा विषय जोशीपुरोहिताकडे सोयाविल्यानंतर काम ऊर्फ स्त्रीपुरुषाचा प्रेमव्यवहार हा विषय कवींच्याकरिता सास राखून ठेवलेला असा उरतो. या राखीव कुरणात कविसमुदायाने मस्त होऊन संचार केला तर त्यात नवल काय ?

कावि तर मस्त झालेच; परंतु टीकाकार त्याहूनहि बेलगामी झाले आणि त्यानी आपल्या विकृत मंतून असलाले एकेक ध्वन्यर्थ काढूत ते गाथाना चिकटदून दिले की त्या वेळी जिकडे तिकडे जारजारिणीचा आणि विषय-लंपट नरनारीचा सुळसुळाट झालेला होता असा वाचकाचा ग्रह ब्हाग !

साधे निसर्गवर्णन, सुन्दर सुभाषित, किंवा खेडथातील साध्याभोळ्या लोकाचें एखादे रम्य शब्दचित्र कवीने रेखाटले असले, तर त्याचा सरळ अर्थं सागून टीकाकाराची तृती होत नाही. त्याला काही तरी पाणेरडा हेतु किंवा शृंगारिक ध्यनि चिकटदून दिला म्हणजेच त्याचे समाधान होते. बळाका आणि मोर याच्या वर्णनाच्या गाथा वर उद्भृत केल्या आहेत, त्या वाचकांनी बारकाईने वाचून पाहाव्या. चित्रकाराचें कौशल्य कसाला लावतील अशी ती सुंदर शब्दांकने आहेत. दुसरा कशाचाहि वास त्या वर्णनांत येत नाही. परंतु वाहेठाव करण्याची चटक लागलेली स्त्री या वर्णनांतून जाराला योग्य संकेतस्थान सुचवीत आहे, असे टीकाकार म्हणतो !

पुढील सुभाषित किती सुंदर आहे पाहा :

जायतां वनोद्देशे कुब्जोऽपि खलु निःशाखः शिथिलपत्रः ।

मा मानुषे लोके त्यागी रसिको दरिद्रश्च ॥

[बहु बरवा खुरटा तरु, शाखापळवविहीनसा रानी ।

न जनीं उदारमति नर, चतुर, रसिक जरि तथापि धन नसुनी॥]

“ रानांत खुरटा व पानें झडलेला वृक्ष होणे वरें, परंतु माणसांच्या समाजांत महागुणवान् असूनहि दरिद्री असणे वाईट ! ”

सर्वत्र अनुभवास येणारा ‘ दारिद्र्यदोषो गुणराशीनाशी ’ हा साधा सिद्धान्तच येथे काव्यमय रीतीने वर्णन केला आहे. पण टीकाकार अशा साध्या सुभाषिताचाहि चोरळ्या प्रेमाशी संबंध चिकटवून घावयास विसरला नाही.

नवें लुगडे मिळाल्यामुळे हरखून गेलेल्या तरुण कुणविणीचे पुढील शब्दचित्र पाहा :

अप्रातप्रातं प्राय नवरङ्गकं हालिकस्तुषा ।

पश्यत तन्वी अपि न माति विस्तीर्णास्वपि ग्रामरथ्यासु ॥

[नव्हती मिळत मिळे ती साडी रंगीत पुराविला हेत ।

मावे न पाटलाची सडपातळ सून रुद वाटेत ॥]

साधे परंतु किती बहारीचे काव्य आहे हे ! खानदानी शेतकऱ्याने आपल्या लाडक्या कामसू सुनेला छानदार नवें लुगडे आणून दिलें असतां, सासऱ्याच्या मर्जीमुळे वाटत असलेला अभिमान व रंगदार लुगळ्यामुळे झालेला आनंद इत्यादि भावना या दोन ओळीच्या शब्दचित्रात किती सफाईने व्यक्त केल्या आहेत ! यांत आतिशयोक्ति आहे, विरोधाभास आहे, आणि सर्वच वर्णनाला उजाळा देणारी स्वभावोक्तीची छटा आहे !

परंतु इतक्या निरागस उद्गारांचे व त्यांतील शुद्ध भावांचे टीकाकाराला काय होय ? कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळेचे दिसायचें. एक दूती (कुंटणच म्हणा पाहिजे तर), ‘ही तरुण मुलगी थोळ्याशा पैशाने वळण्यांगोगी आहे’ असे नायकाला सुचवीत आहे, असा ध्वनि टीकाकाराने या

गाथेतून काढला आहे ! “ जळली तुझी जीभ (लेखणी); आग लागो असल्या या तुझ्या टीकेला ! ” असे कोणती सरळ मनाची नी असल्या टीकाकाराला म्हणावयाला प्रवृत्त होणार नाही ?

गाथाकाराच्या मानाने टीकाकारांचा दृष्टिकोन असा विकृत होण्याचें एक मुख्य कारण गाथाकाव्यात आणि टीकाग्रंथात असलेले सुमारे एक हजार वर्षांचे महदंतर हैं होय. खुद गाथा ह्या महाराष्ट्र समाजाच्या नव्या नवतीच्या काळात लिहिलेल्या आहेत. त्यात उसळत्या भावनाचा उच्छृंखलपणा पुष्कळ असला, तरी एक प्रकारचा सरळपणा व रोखटोकपणा आहे. खुंदर फुले उमललेली पाहताना खाली घातलेले खत किती घाण होते याचा विचार करीत बसणे विकृत मन गाथाकवीचे नव्हते. परंतु टीकाकार हे हजार बाराशे वर्षांनंतर आले. त्या काळी, राजवाड्यानी आपल्या आठव्या खंडाच्या प्रस्तावनेत वर्णन केल्याप्रमाणे, महाराष्ट्रातील जनसमाज धर्माच्या नांवाखाली घृतकुल्या मधुकुल्या वाहविणारा आणि शृंगाराच्या नावाखाली छिनालपणा माजविणारा असा झाला होता, असे दिसते. त्याचें प्रत्यंतर या टीकाकारानी ठिकठिकाणी काढलेल्या ध्वन्यर्थावरून चागल्या प्रकारे येते.

अर्थात् मूळचे गाथाकवि अगदी सोबढे होते असें मुळीच नाही. त्याच्या ठारी उच्छृंखलपणा भरपूर होता. किंविहुना, त्या काळातल्या समाजातच प्रेमव्यवहारांतला उच्छृंखलपणा व उत्तानपणा उमाप होता; त्याचेंचे प्रतिविंश या कर्वीच्या कांव्यरचनेत पडले आहे असें म्हणता येईल. समाज नगरवासी बनला. म्हणजे त्याच्या व्यवहारावर शिष्टपणाचें, संभावितीचें आवरण चढतें. कोणी त्याला दाभिकपणाहि म्हणतील. “ प्रियेचें विवक्ष दर्शन म्हणजे स्वर्गाचें राज्य किंवा अमृताचें सेवन ” [गाथासंस्कृती २-२५] असें हा ग्रामीण संस्कृतीचा प्रतिनिधि गाथाकवि रोखठोक वर्णन करितो, तर आजच्या नगरवासी समाजांतला काढंबरीकार “ वान्याने तिचा पदर किंचित् सरकला, सोगे उद्दूळ लागले ” अशा तज्जेचें नायिकेचें वर्णन करील. तात्पर्यार्थ एकच ! ह्या काढंबरीकारालाहि विवक्षताच सूचित करावयाची असते. गाथाकवि निर्भर मनाने विवक्षालिंगनाचा उल्लेख करील. [गा. स. ४-५१], तर अलीकडचा काढंबरीकार “ दार ओदून घेतलें, दिवा मालवला ” असव्या शब्दांनी तोच भाव निर्माण करील. गढकच्यांच्या

पुण्यप्रभावांतल्या छिनाल पात्रांचे संवाद किंवा माधवराव जोशांच्या नाटकांतील अशीलार्थसूचक भाषणे, यांच्यापलीकडे वाउडऱ्या मारणारा कवि गाथासप्तशर्तीत क्रचितव आढळेल. आपल्या समाजमनाचे अंतर्गम आणि त्याचे वाङ्मयांत पडगारे प्रतिबिंब दोन हजार वर्षांपूर्वी गाथाकर्वींच्या काळांत जे होते, तेच आताहि आहे. ते प्रकट करण्याच्या तंहेमध्ये, नागरी संस्कृतीच्या प्रभावामुळे फरक पडला आहे, एवढेच.

जीवनातील मधुर अनुभवांचे रम्य पडसाद या उत्कृष्ट प्रेमकाव्यामयून ठार्यां ठार्यां उमटलेले आढळतात. त्या काळची महाराष्ट्रीय जनता ग्राम-वासी असली तरी जीवनानंदाचा रसलोलुपतेने आस्वाद घेण्याइतका तिचा मानसिक विकास झालेला होता व त्यावेळचे कवीहि जीवनातील रसमय प्रसंग निवळून त्याचें चितवेदिक वर्णन करण्यात कुशल होते. पहिल्याच शतकातील काही गाथांचा येथे उदाहरणादालल निर्देश करूळ :

किं किं ते प्रतिभासते सखीभिरिति पृष्ठाया मुग्धायाः ।

प्रथमोद्गृहदोहदिन्या केवलं दायितं गता दृष्टिः ॥

“ पहिल्या प्रथम डोहाळे लागलेल्या मुग्धेला ‘कशाकशावर तुझी वांछा आहे,’ असें सख्यानी विचारलें असतां तिने केवळ आपली नजर आपल्या प्रियकराकडे वळविली ! ” पतिपत्नींच्या पहिल्या वहिल्या प्रेमाच्या गाढतेचें हें वर्णन कोणा रसिकास मोहक वाटणार नाही ?

पुढील गाथा ध्वनिकाव्याचें एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

अमृतमय गगनशेखर रजनीमुखतिलक चन्द्र हे स्मृश ।

स्मृश्टौ त्रैः प्रियतमो मामपि तैरेव कैः ॥

पतीचें विरहदुःख कठाने सहन करीत असलेल्या प्रियेचे हे उद्भार आहेत. “ हे अमृतमया, गगनशेखरा, रजनीचें मुख उजळ करणाऱ्या चन्द्रा ! ज्या किरणांनी माझ्या प्रियतमाला स्पर्श केला असशील त्याच क्रिरणानी मला स्पर्श कर. ” प्रियाला स्पर्श करून आलेल्या किरणांबोवर त्याचें प्रेम सूक्ष्म व अतीन्दिय रीतीने आपल्या अनुभवास येईल व तें आपल्याला जीवन-दायी होईल ही कल्पना या वर्णनाच्या बुडाशीं आहे. चंद्राचीं सर्व विशेषणे साभिप्राय आहेत. ‘अमृतमय’ ह्या विशेषणाने चंद्राचें जीवनदायित्व,

‘गगनशेखर’ याने सर्वतोगामित्व आणि ‘रजनीमुखतिळक’ याच्या योगाने स्थियांना अनुकूलत्व हें व्यक्त केले आहे. अशा रीतीने भावाभिव्यक्ति काय, किंवा वर्णनचातुरी काय कोणच्याहि बाबरीत पाहिले तरी ही गाथा सर्वोत्कृष्ट झाली आहे.

याच्याच पुढच्या गाथेत विरहावस्थेमुळे झालेली निराशायुक्त विषणु बृत्ति साध्या शब्दात कवि वर्णन करितो :

एष्यति सोऽपि प्रोपितो अहं च कुपिष्यामि सोऽप्यनुनेष्यति ।
इति कस्यापि फलति मनोरथानां माला प्रियतमे ॥

“दूर प्रवासाला गेलेले ‘ते’ येतालि, मग त्यांच्यावर मी रसून बसेन, मग ते माझी मनधरणी करतील, एवढी सगळी आपल्या प्रियतमाविषयी मनांत बाळगलेली मनोरथांची मालिका कचित एखादीच्याच बाबतीत प्रत्यंक्ष अनुभवास येत असेल !” यातील निराशायुक्त कास्थ मनाला चटका लावणारे नाही काय ? आणि या तिन्ही गाथामध्ये उत्तान शृंगार कोठे आहे ? एवढेहि ज्याला खपत नसेल, त्याने गाथासतशतीसारख्या ग्रंथाकडे वळावें कशाला ? गाथासतशतीमधून असलें अमृतमधुर प्रेमकाव्य वगळा-वयाचें तर काय मग माकडे, डुकरे व रेढे यांची वर्णने घेऊन तीच फक्त चघळीत वसावयाचे ? कारण हेड्यांतल्या त्या जगात आणखी दुसरे काय आढळणार आहे ?

एथवर वाज्ययगुणाच्या दृष्टीने सतशतीचें थोडेसे अवलोकन केले. मुख्यतया प्रेमकाव्य या दृष्टीने एकत्रित करण्यांत आलेल्या या गाथांमध्ये त्या काळातले सामाजिक जीवन व कौटुंबिक वातावरण वसे व कितपत प्रगट झाले आहे, याचा अगदी स्थूल व संक्षिप्त असा आदावा घेण्याचा यापुढे प्रयत्न करू.

प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या कुळाचा कुळस्थामी कोणतें तरी एखादें विशिष्ट ठिकाणचे दैवत असतेच. परंतु एवंदरीने मराठी जनतेचे दैवत कोणतें असा प्रश्न उपाद्यित केला तर ‘शिव-भद्रानी’ हेच उत्तर घाये लागेल. प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील जनसमाजाचे हेच दैवत चालत आले आहे. भोजनापासून तों लढाईपर्यंतच्या सर्व प्रसंगी ‘पार्वतीपति हरहर महादेव’

त्याच्च गजर मराठी लोक करीत आले आहेत. गाथासतशर्तीत कन्चित् कृष्णगोरीचा उल्लेख आला असला तरी तो अवांतर कारणास्तव. जनतेचें दैवत या नात्याने वारंधार शिवगौरीचाच उल्लेख येतो. ज्ञानेश्वरांच्या काळी शिवोपासक नाथपंथ जोरावर होता. भोसले व इतर क्षत्रिय घराणी यांचें उपास्य दैवत 'शिव-भवानी' हेच. छत्रपतीच्या नंतर आलेल्या पेशव्यांची उपास्य देवता शिव हीन्ह होती. महाराष्ट्रीय परंपरेचें हे सातत्य मोठे लक्षांत ठेवण्याजोर्ने आहे.

त्या काळच्या जनसमुदायाच्चा विचार केला तर व्याध किंवा पारधी लोक त्या वेळी वरेच असापेत असें दिसतें. हे अर्थात् पारध व शिकार कीत. तिरळमठ ऊर्फ धनुष्यव्राण हें त्याचे हत्यार असे. हे व्याध अर्थात् शूर व साहसी तर असतच. तसेच ते प्रेमळ व कोमळ हृदयाचे असत, असें त्यांच्या वर्गनावरून दिसतें.

पुढील गायेत व्याधाचे पत्नीप्रेम व दयालुत्व ही ठळक रीतीने व्यक्त झाली आहेत :

एकाकी मृगो दृष्ट्या मृग्या तथा प्रलोकितः सनुष्णाया ।

प्रियजायस्य यथा धनुः पतिं व्याधस्य हस्तात् ॥

[आतुर हरिणी ववते हरिणाला एकच्या अगी कांही !

की जायाप्रेमवशव्याधकरी धनुच राहिले नाही ॥]

मागे सूचित केलेच आहे की या दण्डकारण्यांत व्याधांची वस्ती पूर्वीची असावी. त्यांचा परंपरागत व्यवसाय जरी पारघ करण्याचा होता, तरी त्यांच्या अगी माणुसकीचे गुण इतर समाजाप्रमाणेच होते. ते कोणी हुम-दांडगे, क्रूर राक्षस नव्हते. त्यांच्या शौर्यप्रमाणेच त्यांच्या प्रेमळपणार्ची, दयाद्वृपणार्ची व स्वाभिमानार्ची वर्णने गाथाकर्तीनी केली आहेत. व्याधा-प्रमाणेच, परंतु त्यांच्यापेक्षा तुरळक, उल्लेख पुलिन्दांचा आढळतो. व्याधा-प्रमाणेच तिरकमळ्याने शिकार करणारा, परंतु मुख्यत्वेकरून डॉंगरावर राहणारा हा समाज असावा, असें दिसतें. त्यांचा जीवनक्रम व स्वभावविशेष साधारणपैकी व्याधांप्रमाणेच असावा असें सतशर्तील वर्णनांवरून दिसतें.

भौतिक साधनांच्या दृष्टीने अधिक पुढारलेला शेती करणारा समाज या प्रदेशांत वस्तीला आआ, तशी त्याने गांवे वसविण्यास सुरुवात केली. जमीन जसजशी लागवडीस आली, तसेतशी रानें कर्मी झालीं व रानातली शिकार आठली. तेव्हा व्याधपुलिन्दादिकाचा समाज उत्तरोत्तर अधिकाधिक तुरळक होत गेला असला पाहिजे.

अर्थात् खेड्यापाड्यानी वस्तीस आगलेल्या या प्रदेशातील मुख्य समाज म्हणजे ग्रामवासी शेतकऱ्यांचा. शेतकऱ्याला गाथाकर्वीचा नेहमीचा शब्द ‘हलिअ’ (सं. हलिक-नागव्या) हा आहे. या शेती करणाऱ्या समाजाने गावें वसवून त्याची ग्रामराज्ये वनविली. गाथाकर्वीच्या काढी हा गोदा आणि विध्य यामधील मुख्य सर्वत्र ग्रामराज्यामध्येच विभागलेला असावा. शहराचा, राजधानीचा, राजाचा, राजपुरुषाचा उल्लेख गाथासतशीर्तीत बहुतकरून कोंठे थालेला दिसत नाही. उलट ग्रामाचा मुख्य जो ‘ग्रामणी’ त्याचा उल्लेख मात्र अनेकवार झालेला आढळतो. (१.३०, १.३१, ७.१८, ७.३१). यावरून केंद्रीय सत्ता त्या काढी प्रस्थापित झाली नसावी, निदान ग्रामराज्याची प्रतिष्ठा व स्वतंत्रता शाना दड्यून टाकण्या-इतकी ती प्रवल व सर्वकष झाली नसावी, असें दिसते.

यापुढे प्रस्थापित होणाऱ्या स्वतंत्र हिंदुस्थानच्या घटनेत स्वयंपूर्ण ग्राम-राज्ये स्थापन करण्याचे विचार चालले आहेत. प्राचीन काढी रामराज्ये विनवोभाट चालली असल्याचा हा पुरावा आजच्या घटनाकारानी लक्षांत घेण्याजोगा आहे.

येथे हे सागरें अवश्य आहे की, गाथासतशीतील एका गाथेत विक्रमादित्याचा (५-६४) व दुसऱ्या गायेत (५-६७) सालाहण राजाचा उल्लेख आला आहे. ही गोष्ट वर ग्रामराज्यासंबंधी जे विवेचन केले त्याला विरोधी अशी भासते. परंतु सत्तशीतील एकंदर वातावरण पाहिले असतां हे दोन श्लोक अपवाद म्हणूनच मानले पाहिजेत. विक्रमादित्याच्या उल्लेखामुळे आपल्या विवेचनास कांही वाध येऊ शकत नाही. कारण हा विक्रमादित्य कोणचाहि असला तरी तो विंध्याच्या उत्तरेस उजविनीस राज्य करणारा होता, हे सर्वमान्य आहे. शिवाय ही एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे, की गाथासतशी हा स्कुट वचनाचा अगदी विस्कळीत

असा संग्रह आहे. त्यांतील सर्व गाथा एकाच काळी रचल्या गेल्या असणे, हें मुळांत असंभवनीय आहे. गाथाची वहुसंख्या जेव्हां ग्रामराज्ये होती अशा प्राचीन काळी रचली गेली असली, तरी उपर्युक्त दोन व अशाच आणखी कांही गाथा मोठी राज्ये अधिराज्ये स्थापित झाल्यानंतर रचल्या गेल्या असणे पूर्ण शक्य आहे.

तें किंवा हिं असो, ग्राम (किंवा पळी) आणि त्यांचे स्वतंत्र व संरक्षणक्षम ग्रामणी याचे अनेकगः वर्णन गाथासतशतीत आले आहे आणि त्याला बाधक असे केंद्रीय सत्तेचे वर्णन (एक सालाहण नृपाचा उल्लेख सोडून कोठेहि नाही; या अन्वयव्यातिगेकरूपी प्रत्यक्ष पुराव्यावर आपले ग्रामराज्यासंबंधी विवेचन आधारलेले आहे. त्याला बाधक होईल असे कांहीहि अद्याप पुढे आलेले दिसत नाही. तेव्हा त्या काळातल्या जनसमुदायाचा स्वर्यपूर्ण व स्वतंत्र घटक म्हणजे 'ग्राम' होय. ग्रामाचाच उल्लेख सर्वत्र सररास गाथासतशतीत आढळतो. ग्रामपेक्षां लहान 'पळी' (वाडी). पळीच्या प्रमुखाचा उल्लेख 'पळीपति' म्हणून आलेला आहे.

ग्रामणी वक्षक झाला म्हणजे गावाच्या प्रतिपालनाचा भार अर्थात् ग्रामणीपुत्रावर पडत असे. ग्रामणीपुत्रहि ती जबाबदारी चागल्या रीतीने पार पाढीत असत, असे उल्लेख आलेले आहेत (१.३१; ७.२८). अशा कर्तव्यागर शूर ग्रामणीपुत्रावर गांवांतील युवातिजन लुध्य असावा यांत नवल कल्सले ? (१.३०).

सोनार (२.९१), विणकर (४.५८) इत्यादि कारागिराचा उल्लेख गाथासतशतीत काचित येतो. अर्थात हे कारूनारू गावाच्या आकारमानाप्रमाणे असलेच पाहिजेत. तथापि लोकवस्तीतील मुख्य भाग 'हलिअ' ऊर्फ शेतकरी याचाच; आणि याचा उल्लेख गाथासतशतीत सर्वत्र सररास आलेला आहे.

देशमुख देशपांडे तर राहोतच, पण पाटीलवाचा व कुलकर्णीधापा यांचा किंवा तत्सद्ग अधिकान्यांचा उल्लेख गाथासतशतीत कोठे दिसत नाही. हे ग्रामाधिकारी केंद्रीय राजसत्ता जेव्हा स्थापित झाली, तेव्हा तिचे हस्तक म्हणून अस्तित्वांत आले असावेत. सतशतीच्या काळी केंद्रीय रक्ताच प्रस्थापित झाली नव्हती, म्हणून या अधिकान्यांचा उल्लेख कुठे आढळत नसावा.

गावाचा मुख्य जसा 'ग्रामणी' तसा ग्रामचा—हुंदुंवाचा—मुख्य 'गहवई' (गृहपति). त्या काळी पुरुषप्रधान एकत्र कुटुंबपद्धतीच आपल्या महाराष्ट्रांत प्रचलित होती, असे सतशतीतील उद्देश्य सांगतात. अर्थात् कुटुंवावर गृह-पतीची पूर्ण सत्ता असे. तथापि तो कुटुंवाचा कारभार प्रेमलङ्घणाने चालवीत असल्याचे दाखले काव्यांत सर्वत्र मिळतात.

अशा या कोटुंविक परिस्थितीने रसदृष्ट्या कविमनाला आकर्षक वाटणारे माणूस म्हणजे घरांतली सून होय. लग्नापूर्वीच्चा उपवर अवस्थेतील कन्यकेचे वर्णन गाथाकवि क्वचितच करतात; परंतु लग्नानंतरच्या नववधूच्या अवस्थेतील तस्णीचे वर्णन त्यानी अनेक रीतीनी मोठे हृदयंगम केले आहे. त्या वेळी बालविवाह प्रचारांत आला नव्हता. लग्नाच्या सोहळ्यांत पतीचे नांव कानावर पडत असतां वधूची कशी हर्षनिर्भर अवस्था होते याचे पुढील वर्णन जाणत्या मुलीलाच लागू पडणारे आहे.

गीयमाने मंगलगायिकामिर्वरगोत्रदत्तकर्णीयाः ।

श्रोतुमिव निर्गतः पश्यत भविष्यद्वधूकाया रोमाञ्चः ॥७.४२

['मंगल' गाती वाया, नवन्याचे नाव त्यांत परिसाया ।

सौभाग्यकाक्षिणीच्या तनुवर रोमावली पहा उठल्या ॥]

गाथासतशतीत नववधूसंगमाची जी उत्तान वर्णने आहेत, किंवद्दुना कन्यकांचे लग्नापूर्वीचे प्रेमव्यवहारहि किंत्येक ठिकाणी जे सूचित केले आहेत, त्यावरून त्या काळी विवाहसमर्थी मुली चागत्याच मोळ्या असल्या पाहिजेत हे उघड दिसते. सतशतीतील वृहंश गाथा फार प्राचीन काळी रचत्या गेल्या असाव्या, असे यादरून अनुमान होते.

लग्नानंतर वधू सासरी येते. तेशे गासूसासन्याचा प्रत्यक्ष जाच नसला, तरी त्यांच्या मर्यादेचे दण्डण हे असतेच. तेव्हा पतीदिव्यीची आपली ओढ तिला बाहेर कोठे तरी आडवळणाने प्रगट करावी लागते.

गोदावरीतटस्थितं प्रेक्ष्य गृहपतिसुतं हालिकस्तुपा ।

आरब्धा उत्तरीतुं दुःखोत्तारया पदव्या ॥ २.७

[गोदातटि पति निरखुन, वृषकवधू हेतु कळविण्या मनिचा ।

यावा धावुन म्हणुनी उतरूं लागे उतार अडचणिचा ॥]

नदीवर पाण्यास जात असतां नवरा जवळपास आहे असें पाहून कठीण व धोक्याचा उतार असेल अशा वाटेने मुद्दाम जायला लागायचें; त्या विचाऱ्याने धावून येऊन आपल्याला हात द्यावा आणि अशा रीतीने आपण त्याचे स्पर्शसुख अनुभवावें !

नवीन आलेल्या सुनेचे सासरी वागण्याचें घरंदाजपणाचें बळण कसें असतें तें एक कवि थोडक्यात परंतु वेधक रीतीने वर्णन करितो :

हसितमटृष्टदन्तं भ्रमितमनिधान्तदेहलीदेशम् ।

दृष्टमनुक्षितमुखमेप मार्गः कुलवधूनाम् ॥ ६.२५

[स्मित दांत न दाखवितां, बघणे चोरून वर न मुख करितां ।
उंवरच्यापर्यंतच येजा, ही रीति कुलवधूकरिता ॥]

सासरी कोणी वडीलधारी ढी नसली म्हणजे प्राची आबाळच चाललेली असते. अशा स्थितीत सून आली म्हणजे गृहव्यवस्थेच्या भाराने ती दडपून जाते :

विस्तव्यहसितपरिकमाणां प्रथमं जलांजलिर्दत्तः ।

पथाद्रव्या गृहीतः कुदुम्बभारो निमज्जन् ॥ ७.६ ॥

[मनमोकळेपणाला दिखली वधुने तिलांजली आधी ॥
बुडत्या संसाराचा स्वादिशी मग भार वाहणे साधी ॥]

पतिसहवासाच्या निर्भरतेत आणि गृहस्थाश्रमाचा भार वाहण्यांत काळ जाऊं लागला म्हणजे संसाराची वेल कुसुमित होते. बालके घरांत खेळूं लागतात. या अवस्थेचें वर्णन करण्यात गाथाकवि मारो नाहीत :

गृहीत प्रलोकयतेदं प्रहसितवदना पत्युर्गप्यति ।

जायासुनप्रथमोद्दिन्द्रदन्तयुगलाकिं बदरम् ॥ २.१००

[ध्या हें पहा, पहा तर, बालाचे दोन उमटले दांत ।
म्हणुनि असें हसतमुख्ये ती पतिच्या देह बोर हातांत ॥]

अशा रीतीने प्रेमाने संसार करणाऱ्या उच्च शीलाच्या ख्रियांच्या ठार्यी पतीविषयी आंतरिक निष्ठा उत्पन्न होते. आणि उत्तरोत्तर

यथा यथा जरापरिणतो भवति पतिदुर्गतो विरुपोऽपि ।
 कुलपालिकानां तथा तथा आधिकतरं वल्लभो भवति ॥
 [जो जों पति म्हातारा असमर्थ विरुप होतसे तों तों ।
 आश्र्वय ! कुलस्तीला आधिकाधिक तो तसा प्रियच होतो ॥]

अशा रीतीने संसारांतील तंटेभांडणे, खाचखढगे, अडीअडच्चणी सहन त्तुन जिवाभावाच्या निष्ठेने संसारान्ची नाव वल्हवृन पैलतीराळा नेली इंजे पतिपत्नी कोणत्या उदात्त अवस्थेप्रत जाऊन पोच्वतात ते एक कवि आध्याच परन्तु अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या, शब्दांनी वर्णन करितो.

समसौख्यदुःखपरिवर्धितयोः काळेन रुढप्रेमणोः ।
 मिथुनयोर्मिथ्यते यत्तत्त्वं जीवति इतरं मृतं भवति ॥२.४२॥
 [सुखदुःख साहुनी सम, संसारी प्रेम रुढ बहु व्हावें ।
 दापत्यातूनि अशा मृत तोचि जगे, जिवंत मृत भावे ॥

परंतु या जगात किती जगांच्या नशिवी असा प्रेमपूर्ण संसार, निष्ठापूर्ण वीवन आणि त्याची अशी शातोदात अखेर लिहिलेली असते ? स्त्रीहृदयाला गुलाप्रमाणे जपणारै, तिच्यादी अंतर्बाह्य निष्ठेने वागणारे नवरे कितीसे मसतात ? ‘कठिण कठिण कठिण पुरुषहृदय वाई !’ ही स्त्रीजातीची श्फार सनातन आहे. पुरुषाचा नाठाळवणा गिळून स्त्रीला त्याच्यावर आपल्या प्रेमाचे आवरण धालावें लागते. कारण त्याच्याशिवाय सत ना गत !

येन विना न जीव्यतेऽनुनीयते स हि कृतापराधोऽपि ।
 प्रातेऽपि नगरदाहे भण कस्य न वल्लभोऽप्निः ॥ २.६३ ॥
 [जीव न राही ज्याविण, तो अपराधी तथापि तोचि वरा ।
 आग्नि कुणा न प्रिय वद जरि तो दहना प्रवृत्त हो नगरा ॥]

स्त्रीहृदयाची व्यथा स्त्रीलाच समजू दाकते. ही गाथा रोहानामक गीनिच चली असल्याचे टीकाकाराने नमूद केले आहे, हे लक्षांत टेवण्याजोगे आहे. पण निया तरी सगळ्या चांगल्या असतात काय ? पुरुषाचे मन जाणून ठेणाऱ्या, त्याच्या सुखदुःखाशी, हिताहिताशी स्मरस होणाऱ्या अशा स्त्रिया केतीशा असतात ?

सदसद्गुणं सुखं च या गृहस्य जानन्ति ।

ताः पुत्रक महिलाः शेषा जरा मनुष्याणाम् ॥ ६-१२॥

[वत्स ! मुखासुखे तश्च द्विताहिते जाणतात त्वा महिला ।

संतारी गृहभूषण, इतर जरा मूर्त, समज, पुरुषाला ॥]

अशा रीतीने एकमेकाच्या एकमेकाविषयी तकारी जरी असल्या, तरी हा संसारमार्ग न्यौपुरुषानी एकमेकाना साथ देऊन व एकमेकाशीं मिळून मिसळूनच आक्रमण केला पाहिजे. हे पुढील अतिसुंदर गाथेत प्रतिपादन केले आहे.

यथा वथा वादयति प्रियस्तथा तथा नृत्यामि चंचले प्रेमिण ।

बळी वलगत्यंगं स्वभावस्तव्येऽपि वृक्षे ॥ ४-४ ॥

[पति वाजयि हृतंत्री, तशी तशी मीहि नाचते प्रेमै ।

नग निश्चल स्वभावे, लतिका परि त्यास वेष्टुनीच रमे ॥]

हा संसार म्हणजे खीपुरुषाची जोडीदारीच खरी; तथापि त्यातहि खी ही पुरुषाच्या कलाने वागणारी आणि त्याच्यावर अवलंबून राहणारी असते, आणि त्यातच स्वतःच्या जीविताचे सार्थक मानते, हे समर्पक दृष्टान्तांनी या गायेत सूचित केलें आहे.

या विशाल आणि वैचित्र्यपूर्ण संसारामध्ये केद्रभूत आणि रहस्यमय, जितकी मोहक तितकीच विकट, आणि जितकी विकट तितकीच अपरिहार्य अशी गोष्ट जी न्यौपुरुषाची जोडीदारी, तिचे वर्णन नाना परीनी आणि भिन्न भिन्न दृष्टिकोणातून अदिशय मार्मिक रीतीने या गाथाकवीनी केलेले आहे. खीपुरुषसंबंधाचे नाना रंगाचे चित्रविचित्र वैद्य त्यांनी आपल्या प्रतिभेने प्रकाशेत करून काव्यमय वाणीने वर्णिले आहेत. त्या काळच्या परिस्थिरीत अत्यंत महत्वाचा वाटणारा वैद्य म्हणजे विरहावस्था किंवा प्रोपितभर्तृकावस्था हा होय. प्रवासाची साधने अल्प व मंद आणि मार्ग अडचणीचे व संकटमय. तेब्बा मनुष्य प्रवासाला गेला म्हणजे तो परत केब्बा येतो व कसा येतो याची एकसारखी काळजीच वाटायची ! पावसाळा संपूर्न सुगी झाली म्हणजे व्यापारधंद्याकरिता म्हणा, यात्रेनिमित्त म्हणा, किंवा

स्वारीशिकारीकरितां म्हणा, पुरुष मंडळी वाहेर पडायची आणि बायकानी घरी त्यांच्या वाटेकडे ढोळे लावून बसायचे !

हिवाळ्याच्या तोडाशी गेलेल्या स्वान्या पावसाळ्याच्या तोडाशी परत यायच्या ! तोपर्यंत वाट पाहून पाहून घरच्या ‘मंडळी’चे प्राण कंठाशी येत असल्यास त्यात काय नवल ! कौटुंबिक जीवनातला हा एक अशा शीतीने महत्वाचा व भावसंकुल प्रसंग असल्यामुळे नस्तुत प्राकृत व मराठी, सर्वच भापातल्या कधीनी या विरहावस्थेचे नाना परीनी घोळून घोळून वर्णन केले आहे. आमच्या गाथाकधीची स्फूर्ती तर या विषयावर जणू काय ओसंदून वाहत आहे ! प्रोपितभर्तुकेचे वर्णन करणाऱ्या गाथा इतक्या मर्मिक, इतक्या चटकदार, इतक्या भावपूर्ण व इतक्या हृदयंगम आहेत, की त्या एकामागे एक येथे उत्तरून ध्याव्यात असा मोह होतो. परंतु तो आवरलाच पाहिजे. कैवळ वानगीदाळल एकदोन येथे उद्घृत करितो.

एक अगदी साधे, परंतु अंतर्निर्भूद करूणेमुळे चटका लावणारे दृश्य करै वर्णन केले आहे, पाहा :

प्रियसंस्मरणप्रलुठद् राष्ट्रधारानिपातभीतया ।

दीयते वक्रग्रीवया दीपकः परिकजायया ॥ ३. २२

[पति गेले गावाला, नयनबळे वाहती, दिवा न विझो ।

करि मान वाकडी ती, नेता पगती की दीप अंगणी साजो]

या गायेचे शब्दाचीत्र असे रंगपिता येईल : तिन्हीसाजा आल्या. देवधर्म-परायण सुग्राहिणी घरच्या चालीरीतीकडे लक्ष देणारच. दिवस तर कामकानामुळे कसावसा गेला. संध्याकाळी मात्र, इतर त्रियान्मे पति आपआपल्या घरी आलेले पाहून, हिला प्रवासाला गेलेल्या आपल्या पतीची आठवण होऊन डोळ्यांतून खरकन् अशुधारा वाहून लागल्या. इतक्यात सासूवाईंनी साजवातीचे स्मरण केले. चेहऱ्यावर सात्किंव भाव आहे. मनातून देवाला प्रार्थना चालली आहे. दिवा लावून अंगणात तुळशीजवळ ठेवायला ही प्रेमाधीन पतित्रिता हळू हळू जात आहे. दिव्याचे शात तेज मुखावर पडलें आहे. डोळ्यातील आसवे ज्योतीवर पळून दिवा विश्वून अशुभ होऊं नये, म्हणून मान वाजूला केली आहे !

रूपमक्षणोः स्थितं स्पर्शोऽग्ने जलितं कर्णे ।
 हृदयं हृदये निहितं वियोजितं किमत्र दैवेन ॥२.३२
 [तद्रूप भरे नयनी तनूस तत्स्पर्श, भाषणे कर्णे ॥]
 हृदयी हृदय मिळाले दैव करी विरह केवि मग वर्णे ॥]

अंतःकरण तर वियोगदुःखाने करणून गेले आहे. मानीपणामुळे मनोब्यथा बाह्यात्कारी प्रकट करावीशी वाटत नाही. अशा स्थितीत दैवाला उद्देशून चिढून काढलेले हे औपरोधिक उद्धार आहेत. प्रियकराविषयीच्या प्रेमाची गाठता तर यात व्यक्त झालीच आहे, परंतु निरुपाय झाला म्हणजे जो एक निर्वाणीचा खंचीरपणा येतो, तोहि येये ध्वनित झाला आहे.

रक्षति पुत्रकं मस्तकेन पटलप्रातोदकं प्रतीच्छन्ती
 अश्रुमिः पायिकगृहिणी आर्द्धमवन्तम् न लक्षयति ॥
 [वळचाणिच्या पाण्याने न भिजो सुत म्हणुनि झाकिते ललना ।
 स्वतनूने, स्वाश्रु परी भिजवित असती सुतास लक्षिच ना ॥]

“ वळचाणीचे पावसाचे पाणी मुलाच्या अंगावर पडून नये म्हणून ओणवें होऊन डोक्याखाली मुलाला झाकून घेते; परंतु आपल्या स्वतःच्या अश्रूनी मुलगा ओला होत आहे इकडे मात्र त्या स्त्रीचे लक्ष्य जात नाही.”

राकट लोकांच्या काव्याताहि किती हल्लुवारफणा भरलेला असतो, हे या गाथेवरून दिसून येते. साहित्यशास्त्रांत जिला वक्रोक्ति म्हणतात. तिच्चे, अथवा ध्वनिकाव्याचे, रसोत्कटेसुले हृदयस्पर्शी झालेले हें फार सुंदर उदाहरण आहे. पावसाळ्यापूर्वीच प्रवासाला गेलेले पुरुष घरीं परतायचे, ते मुसळधार पाऊस सुरु झाला तरी अले नाहीत, म्हणून गृहिणीचे चित्त शोकमग्न होते. मालक घरीं नाहीत म्हणून घराची डागडुजी नीट नाही, पावसाच्या पागोळ्यांनी मुलगा भिजेल म्हणून काळजी वाटते, दुसरा कांही उपाय सुचण्याइतके चित्त थान्यावर कुठे आहे? स्वतःच मुलाच्या अंगावर ओणवी होते. अशा स्थिरीत पतीची आठवण अधिकच तीव्र होऊन डोळ्यातून अश्रूंच्या धारा चाळून लागतात व मुलाच्या माथ्यावर पडतात !

दूर हाकलली तरी गुळाच्या ढेवेवर उनःपुनः येऊन बसणाऱ्या माशी-प्रमाणे माझ्या मनाची भवस्था झाली आहे. तथापि उतारे घेण्याचा मोह आता आवरलाच पाहिजे. खुद गाथाकवीनेच सतशतीच्या प्रारंभी म्हटल्या-प्रमाणे गाथासतशती हे खरोखरी अमृतमधुर काव्य आहे, अशी वाचकाची एब्दाना खात्री पटली असेल. तत्कालीन समाजाच्या कौटुंबिक जीवनाचे आणि प्रेमव्यवहाराचे नानाविध पैद्य आणि चित्रविचित्र रंग खुवीदार रीतीने वर्णिले या सतशतीत संगटीत केले आहेत. गाथाकवि हे रोखठोक वर्णन करणारे उदाम कवि आहेत. स्त्रीपुरुषांच्या प्रेमव्यवहाराची अशी कोणतीहि-शारीरिक वा मानसिक-व्याज नसेल की जिचे काव्यमय व मार्भिक, परंतु सरळ व रोखठोक वर्णन गाथासतशतीत आढळणार नाही.. येथे विवाहानुसारी प्रेम आहे; विवाहात्त्वा प्रणय आहे; बात्यंतिक निष्ठा आहे; कमालीचा स्वैराचारहि आहे; कडक आत्मतंदम आहे; उदाम संभोग-वृत्ति आहे, वाजारी प्रेमाच्या लीला आहेत; लीलेने प्राणार्पण करू शकणारा त्याग आहे. हा जणूं काही प्रेमाचा विश्वकोश आहे ! म्हणूनच ‘असले प्राकृत काव्य न वाचवता कामाचा [स्त्री-पुरुषप्रेमाचा] तत्त्वविचार करॅ फुकट आहे ’ असे जे सतशतीच्या प्रारंभी कीने म्हटले आहे, ती अभिमानोक्ति नसून तें पूर्ण सत्य आहे.

अर्थात् हा ग्रंथ पिवाहागूर्वी कोवळ्या वयाच्या तरुणांनी वाचावयाचा नसून विवाहोत्तर विकसित तारुण्यावस्थेत व तदनंतर वाचावयाचा आहे. मनाची जसजशी परिणतावस्था होत जाईल, तसतसे यातील काव्याचे रस-ग्रहण अधिकाधिक होत जाईल, व त्यातील चारूता आधिकाधिक प्रत्ययास येईल. तरुण वाचकाचे मन यातील उत्तान वर्णनानी विकारवश होऊन त्याच्या शरीरावर व मनावर अनिष्ट परिणाम होतील. यातील सूक्ष्म घनीची चारूता व मधुर संवेदना याचा अनुभव त्यास येणार नाही.

गाथासतशती हे अथपासून इतिपर्यंत प्रेमकाव्य आहे. स्त्रीपुरुष-प्रेम हा कौटुंबिक जीवनाचा गाभा आहे आणि कौटुंबिक जीवन हैं सामाजिक जीवनाचा गाभा आहे. अर्थात् गाथासतशतीमध्ये त्या काळच्या कौटुंबिक जीवनाचे, संपूर्ण जरी नसले, तरी बरेच तपशीलवार दर्शन आपणास घडते आणि कौटुंबिक जीवनाबरोबरच सामाजिक जीवनाच्या छटाहि पर्यायान्ने

त्यांत चिन्तित झालेल्या आढळतात. हाच क्रम उलट घेऊन गाथासतशर्तीत अहेतुपूर्वक निचित झालेल्या सामाजिक जीवनाचें व कौटुंबिक जीवनाचें किंचित् दिग्दर्गन करण्याचा येथे प्रयत्न केला आहे.

प्राचीन भारतीय समाजस्थितीच्या अभ्यासकास हा ग्रंथ फारच मूल्यवान् वाटला पाहिजे.

याचे शास्त्रीय पद्धतीने संशोधन करून त्यातून निवणारे निष्कर्ष पद्धत-अरी रीतीने माडणारे अभ्यासक निवाययास पाहिजेत. अभ्यासकांनी सागोपाग व्याकंग करून व्यापले निष्कर्ष प्रबंधरूपाने माडले तर भारताच्या प्राचीन सामाजिक राजकीय व आर्थिक इतिहासावर वराच व्रकाश पडेल.

भाषेच्या दृष्टीनेहि या ग्रंथाचे महत्त्व असामान्य आहे. ग्रामींग जनतेच्या कवीनी लिहिलेला महाराष्ट्री प्राकृतातील हा एकच एक उपलब्ध ग्रंथ आहे.

भाषेच्या दृष्टीने केवळ या ग्रंथाचीच अशी पूर्ण छाननी चागल्या भाषा-शास्त्रज्ञांकडून होणे जरूर आहे.

प्रस्तुत लेखात या महत्त्वाच्या अंगास स्पर्श देखील करणे शक्य नाही. प्रस्तुत लेखाचा उद्देश, प्रारंभी व्यक्त केल्याप्रमाणे, एवढाच होता, की या अमृतमधुर प्रेमकाव्याच्या माधुरीचा थोडासा आस्वाद मराठी वाचकांस वडवावा आणि तदूरारा त्या काळच्या समाजस्थितीचे त्यांत उमटलेले चित्र वाचकांस संक्षेपरूपाने दाखवावें. गाथासतशर्तीचा रचनाकाल म्हणजे महाराष्ट्राच्या संघटनेचा प्रभातकाल होय. या प्रभातकाळाचे दर्गन प्रत्येक महाराष्ट्रीयाने आस्थेवाईकपणाने घेतले पाहिजे.

‘मौज’, दिवाळी अंक १९४६



सूची

अ

- अन्युतप्रेक्ष याते—मध्वाचार्याचे गुरु
३१-१३.
- ऑडिसन—इंग्रजी निर्बंधकार १४२-
२६.
- अद्वैतमत—अग्रगामित्वाचा फायदा
२०-६, अधिकारी १९-२५.
- अद्वैतानुभव—ग्रंथनाम २७-१९.
- अनुव्याख्यान—मध्वाचार्याचा ग्रंथ
३३-१४.
- अनंतं—ज्ञानेश्वरानुयायी कवि १४-१.
- अन्विन (स्टॅन्ले)—ब्रिटिश प्रकाशक
१४५-२.
- अनुषुभ्वृत्त—मराठीत उपयोग ५०-५.
- अमीन (सव्यद अहमद) — मुस्लिम
मराठी लेखक १३३-८.
- अमृतराय—कवि १४-२.
- ऑरिस्टॉटल—पोएटिक्सचा कर्ता १७२-
२१.
- अर्जुन—हॅम्लेटच्या उलट १८३-१५.
- अलाउद्दिन खिलजी—दक्षिणेवरील
पाहिला आक्रमक ४२-२६.

अशीलता—उपाययोजना ५९-२०,
पुनरावृत्ति ५६-१५, ५७-१०,
५७-१३, प्रवृत्तीचा उगम ६१-१.
अक्षोभ्यतीर्थ—दृष्टान्त ३६-११,
वैष्णव मठाधिपति ३५-२०.

आ

- ऑक्सफर्ड (लॉर्ड) — लेखक व राज-
कारणी ४-१०.
- आगरकर (गो. ग.) — सामाजिक
सुधारणेचे आग्रही २-२९, ६१-
२७, सुधारकांतील निर्बंधसंग्रह
आवृत्त्या ८३-१५.
- आचार्य—जुन्या परंपरांचे वादप्रिय
७-२७.
- आतार (शिंकंदरलाल) — मुस्लिम
मराठी लेखक १३३-७.
- आत्मबोध ग्रंथ—अद्वैतपर २७-२०.
- आत्मा—मनोनियामक शक्ति १८३-
२०, सूक्ष्मता व व्यापकता १८३-
७.
- आनंदतनय—कवि १४-१.
- आनंदतीर्थ—मध्वाचार्याचे नांव ३१-
२४.

- आपटे (द.वि.)—इतिहासज्ञ भाषा-
प्रमु १५१-८.
- आपटे (ह.ना.)—चित्रकलेवर लेख-
माला५७-२, मनोगाहनाचे नमुने
१७२.
- ऑस्कर वाइल्ड—कलावादी स्वच्छंद
लेखक १७५-२३.
- आस्किथ (लॉड ऑस्कर्ड) —लेखक
राजकारणी ४-१०.
- ऑस्टेन (जेन) —कादंबरी लेखिका,
१६६-१४.

इ

इंग्रजी वाङ्गाय—खेळीमेळीचे वाद ३-
१९, प्रमाणशीरणा ४-१४.

इंडियन सायन्स कॉग्रेस—अध्यक्ष-
योजना १६२-२०.

इंडियन हिस्टरी कॉग्रेस—अध्यक्ष-
योजना १६२-२१.

इतिहास—लेखनांत कलापूर्णता आव-
श्यक १५०-२०, लेखनांतील
ठप्पे २५२-२, सरदेसाई प्रभृति
लेखक १५२-१५.

उ

उडुपी शहर—विजयधव जस्तार्मीचे गांव
३१-४, ४८-८.

उपयुक्तता वाद—वाङ्गायदृष्टी १६६.

ऋ

ऋग्भाष्य—मध्वाचार्यकृत ३३-१४.

ऋग्वेद—पाश्चात्यांचा अभ्यास ७२-
२३.

ए

एकनाथ—प्रेममयविरक्ति ९-६, १३-
१७, १७-१६, समकालीन कवी
१३-२४.

एन्ऱ-कॉबी—साहित्यविवेचक १७३-
२०.

एलियट—साहित्यविवेचक १७३-२०,
ओ

ओरिएंटल कॉन्फरन्स—अध्यक्षयोजना
१६२-२१.

क

कवि प्राकृत—कल्पनाविलास १८७-
२७, संस्कृतांतील कृत्रिमतेचे
अनुकरण १८७-१५, १८८-११.

कवि संस्कृत—कल्पनाविलास १८७-
२१.

कवीश्वर (ग.वा.)—‘कला व नीति’
१३८-२७, १३९-३.

कार्ल मार्क्स—साम्यवादाचा प्रणेता
१६७-१८, १६८-२.

कालगांवकर—लक्ष्मणाचार्य मध्व-
संप्रदाय कार्यकर्ते ४६-१७,
४६-१९, ४६-२०.

कालिदास—शाकुतल १५८-१.

काव्य—आधुनिक १३६-१८, दोन
निबंध १३५-१५, विडंबन
१३५-२८.

काळ-पत्राचा प्रभाव व प्रसार ६३-२४.

किंगलियर-शेक्सपियरकृत मनोभाव-चित्रण १७९-२४.

कर्तीनसंस्था-पुनरुज्जीवन १३७-४.

कुलकर्णी (य. ख.)-ललितवाङ्मया-वरील निबंध १३५-१७, १३५-२७.

कृष्णदयार्णव-कवि १४-२.

केतकर (श्री. व्य.)-इतिहासकार व भाषासौंदर्य १५१-१५.

केसरी-आधुनिक लेखकांसंबंधी ५७-७, आपटे (ह. ना.) ५७-२, चित्रकलेसंबंधी ५७-२, मासिकां-संबंधी ५७-६.

ख

खाडिलकर (कु. प्र.)-चिरंतन वाङ्मय ६३-५.

ग

गउडवहो-प्राकृत काव्य १८७-८, १८७-१५.

गंगालहरी-वामनी काव्य ४९-१९.

गाथाकवि-वास्तव लेखक १९३-८, १९३-१६, २०५-८.

गाथासप्तशती-उच्छृंखलपणा १९३-१७, कल्पनावैचित्र्य १९०-१, १९०-८, गोदा व विद्य उल्लेख १८६-१२, पत्नी १९९-२५, २००-८, २००-१४, २०१-

१७, २०२-१, पुत्रप्रेम २००-२१, प्रेमकाव्य २०५-२५, प्रोषित भर्तृका २०३-१५, बहुजनांचे काव्य १८८-४, भाषा १८८-१, २०६-१०, मिश्रसंस्कृतिवर्णन १८६-२४, वधूची हर्षनिर्मावस्था १९९-१२, वास्तवता १९०-२५, विरहवर्णन १९५-७, सातवाहन संकलनकार १८५-१२, स्फुटगाथासंग्रह १८५-११. ग्रंथसंपादक-पहिले कर्तव्य ८३-४.

गांधी (महात्मा)-आत्मिक वाङ्मय १८४-६.

गायनपद्धती-गोडबोलेकृत 'संगीतांतील स्वर व अर्थमाधुर्य' १३७-२५, सुधारणा १३७-२४.

गार्डिनर-निबंधकार १४२-२७.

ग्रामणी-ग्रामप्रमुख १९८-७.

गिबन-इतिहासकार १४२-२४, १४९-२४, चरित्र ग्रंथांची रम्यता १४८-२.

गीता-पहा भगवद्गीता.

गीतारहस्य-टिळककृत १०२-२२, १०४-११.

ग्रीन-इतिहासकार १४२-२४, १४८-२, नवलकथाकार १७९-१०.

गोडबोले (रा. ब.)-'संगीतांतील स्वर व अर्थमाधुर्य'चे कर्ते १३७-२५, १३८-१०.

गोदानदी—गाथासमशतीतील उल्लेख

१८६-१२.

गोड्डास्मिथ—निबंधकार १४२-२६.

गोळे (म. शि.)—‘ब्राह्मण आणि त्याची विद्या’ व ‘हिंदुघर्म आणि सुधारणा’चे कर्ते १८१-२२, भाषा व विषय १८१-२३, १८१-२४.

थ

धाटे (वि. स.)—कीर्तनसंस्थाप्रेमी (विष्णु सखाराम) १३७-५, प्राच्यविद्याप्रवीण (विनायक सखाराम) १३७-४, ‘हरिकीर्तन व मराठी भाषेची जोपासना’चे लेखक १३७-७.

च

चतुरगडन्या विनोदी ख्रिया—शेक्सपियरकृत प्रहसन १७९-२२.

चरित्रकार—पाश्चात्य गिबन, ग्रीन, मैकॉले १४८-२.

चित्रशाळा—निबंधमालेच्या आवृत्त्या व पाठशुद्धि ७९, ८०.

चिपळोणकर (विष्णुशास्त्री)—वादप्रेमी लेखक २-१९.

चैस्टरटन—निबंधकार १४२-२७.

चैतन्यपर्यथ—बंगाल २९-२६.

छ

छाननी—मनाचे पृथक्करण १५६-१७.

ज

जगन्नाथपंडित—पारमार्थिकाहून

वेगळे लेखक १२७-५.

जनार्दनस्वामी—नाथकालीन कवि ? ३-२४.

जयतीर्थ—वैष्णवमठाधिपति ३५-

२४, ३७-२, ३७-४, ४१-११, ४१-२५, ४२-१७, ४४-

३, ४४-९, ग्रंथ ४०-२९, चरित्र ३६-३, देशपांडे मूळ घराणे

३७-२, द्वैत पुरस्कर्ते ४०-८, धोंडो रघुनाथ देशपांडे मूळनांव

३७-४, भाषा ४०-२७, वैष्णवधर्मप्रसार ४४-९, वैष्णवमठाधिपति ३५-२३, संन्यास ग्रहण

३६-२५, ३७-१५, ४१-१३, जोशी (चि. नी.)—‘मुसल-

मानांची मराठी वाङ्ग्यांत भर’ या निबंधाचे लेखक १३१-२०, १३२-२८.

जोशी (वामनराव) मनोगाहनात्मक स्वभावरेखन १७२-१२.

ट

टागोर (रवींद्रनाथ)—आत्मिक प्रेरणेचे लेखन १८४-५

टॉल्स्टॉय—गांधीवादी तत्त्वप्रणालीचा आचार्य १५७-१०, १७४-२३.

ठिळक (लोकमान्य)—गीतारहस्य-
कार १०२-१२, मंडाले
पाठवणिचे परिणाम ६३-१४,
महाराष्ट्रांतील चलवलीचे प्रेरक
६१-२७, वाच्या ६३-५,
वादप्रेमी लेखक २-२९, श्रेष्ठ
अभ्यासक १०२-२१.

टीकाकार—पाठरक्षक ७५-६, मार्मिक
अभ्यास ७५-९, संस्कृत वाच्या
पाठशुद्धि ७५-२४, ७६-१.
टेस—हार्डीकृत १५८-९.
टुथ अब्राउट पब्लिशिंग — स्टॅन्ले
अन्विनकृत १४५-३.

ड

डांगे (के. ना.) — ‘ आधुनिक
काव्याचे भवितव्य ’ निबंधाचे
लेखक १३६-२०, १५३-१५.

डिझरायली—वादमार्ट्ड ४-८.

त

तांबे (भा. रा.)—‘ कलेचा उद्घव ’
चे लेखक १३८-२८, राजकवि
१७६-२, वॉल्टरपेटरशी विचार-
साम्य १७६-३.

तुकाराम — अभंग म्ह० आत्मिक
प्रेरणेचे वाच्या १७७-२६,
१८४-५, मानसशास्त्रवेत्यांचे
रसग्रहण १७८-१२, साम्य-
वाच्यांचे रसग्रहण १७८.

तुंगभद्रा—दक्षिण तीरावर हिंदुराज्य
स्थापना ४३-३.

तुलुव देश—वैष्णव धर्माचे मूलस्थान
२८-४, ३०-२७, ३१-३.
द

दशोपनिषद्ग्राह्य—मध्वाचार्यकृत ३३
-१४.

दक्षिण कानडा—तुलुवदेश ३१-३.
दांडेकर (शौ. वा.) — ज्ञानेश्वरीचे
अधिकारी ९९-२२.

दासोपतं—नाथकालीन कवि १३-२४.
दुर्दैवी रंग—वैद्यकृत ८५-३, ८५-८.
देशपांडे (धोंडो रघुनाथ)—वैष्णव-
स्वामी जयतीर्थ ३६-२९.

देशपांडे (सदाशिवराव)—‘ सस्कृति
संवर्धन व मराठी वाच्या ’ निबं-
धाचे लेखक १२५-५, १२६-
४, १२८-२४.

देशमुख (के. र.)—ज्ञानेश्वरी अभ्या-
सक ९९-२२.

द्वादशस्तोत्र — मध्वाचार्यकृत ३३-
१७.

द्वारकाविजय—वैष्णवमतनिदापर
काव्य १३-६.

ध
धोंडोपतं देशपांडे—पहा जयतीर्थ.

न
. नरहरितीर्थ—वैष्णवाचार्य ३५-१९.

- नैश—इंग्रज नवलकथाकार १७९-१०.
- नामदेव—भागवत धर्माचे एक साधु-वर्य १३-१७, समकालीन साधु-संत १३-२२.
- निंबधमाला—आवृत्त्या ७९-१, शुद्ध-लेखन ७९, ८०.
- निसर्गवाद—पाश्चात्य समालोचकांची विचारपद्धति १६६-८.
- नेपोलियन—भिन्न भिन्न दृष्टिकोनांचा अभ्यासविषय १००-७.

प

- पंचगौड—ब्राह्मण जात २९-१.
- पंचद्रविड—ब्राह्मण जात २९-१.
- पंचीकरण ग्रंथ—ज्ञानेश्वरकृत २७-२९
- पण लक्षांत कोण वेतो—आपटेकृत मनोगाहन विषयक काढऱ्यारी १७२-८.
- पतंजलिशास्त्री—पाणिनी सूत्रांवर टीका ४०-१.
- पदरत्नावलि—विजयध्यजकृत भाग-वताची टीका ४८-१२.
- पद्मतीर्थयति—शांकरमतानुयायी ३४-१४, मध्वाचार्य ग्रंथसंग्रह चौर्य ३४-१९.
- पद्मनाभतीर्थ—मध्वाचार्य शिष्य ३५-१९.
- परमामृत—मुकुंदरायकृत २७-२३.

- परांजपे (शि. म.)—राष्ट्रीय चलवळ ६२-११, वाङ्मय ६३-५.
- पांगारकर (ल. रा.)—पंतकाव्य ७६-२८, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक ९९-२२.
- पाजक—मध्वाचार्याचे जन्मस्थान ३१-५.
- पाठसंशोधन—अपपाठाचे उदाहरण व्हीनिस ८१-१८, इंग्रजी अंम-लाच्या आरंभी ७६-१४, इति-हास पुराणे ७४-२, मराठी वाङ्मय ७६-२, ७६-१५, ७६-१८, महत्व २-१राजवाडे ७६-२०, रामायण व महाभारत ७२-२८, वैदिक वाङ्मय ७२-२२, ज्ञानेश्वरी ७२-११.
- पाणिनी—उच्चार शुद्धतेविषयी ७०-३, ७४-२८, सूत्रावर भाष्य ४०-१.

- पुणे—‘मध्वसिद्धान्तसुधाकर’ मासिक ४६-१५, वैष्णव पंथी मराठी ग्रंथांचा शोध ४५-१९.
- पेजावर—वैष्णव मठ ४८-९.
- पेटर (वॉल्टर)—आँस्कर वाइल्ड-कडून पुरस्कार १७५-२३, ‘कले करितां कला’ वादाचा सूचक व जनक १७४-२९, १७५-१८, १७५-२१, रस्किनचा समकालीन १७४-२४.

- पोएटिक्स—ऑरिस्टॉलकृत १७२- बौद्धधर्म—महाराष्ट्रांतील प्रसार १९०
२१.
- पोतदार (द. वा.)— इतिहास संशोधक १५०-१५.
- प्रेरणा—आत्मिक प्रेरणा उच्चवाद्यय-
निर्मितीस अवश्य १८३-२६,
ऐद्रिय प्रेरणा उन्नतिविरोधी
१८२-१६, १८२-१९, १८४
-१५, शेक्सपियर व गडकरी
१८२-२०, १८२-२३, १८२
-२५.
- फ**
- फिलिप हेंडरसन—साम्यवादी साहित्य-
विवेचकाचें प्रेरणेसंबंधी मत
१८०-५.
- फेअरी कीन—स्पेन्सरकृत काव्य
१७९-११.
- फाइड—मनोगाहनवाद पुरस्कर्ता
१७६-११.
- फ्रूड—इतिहासकार १४२-२४.
- ब**
- बंगलूर—वैष्णवमठ व ग्रंथसंग्रह ४६
-८, ४७-१२.
- बर्गसां (हेनरी)—नोबेल पारितोषक
विजेता १४८-९.
- बाल्फर (लॉर्ड)—राजकारणी ४-१०.
- बॉस्ट्रेले—इतिहासकार १४२-२५,
१४९-२६.
- बेकन—निर्बंधकार १४२-२६.
- बौद्धधर्म—महाराष्ट्रांतील प्रसार १९०
-१७.
- ब्रह्मसूत्रभाष्य—मध्वाचार्याचा स्वतंत्र
ग्रंथ ३२-२६.
- भ**
- भक्तसमूह—नामदेवकालीन १३-२५.
- भगवद्गीता—अर्जुनाचे आत्मनिरीक्षण
१५८-१, आत्मिक प्रेरणेचे
वाद्यय १६४-२७, १८४-३,
भाषा शास्त्रीय विवेचन ११५
-१६, वामनी टीका ४९-२१.
- भाऊसाहेबांची ब्रह्म—शैलीचा ग्रंथ
१४९-८.
- भागवत—दशमसंक्षेप ४७, ४८,
४९, ५०, ५३-१३, मल्हारी
अंबाजीकृत टीका ५०-२१.
- भागवततात्पर्यनिर्णय—मध्वाचार्यकृत
३३-१४.
- भागवत धर्म—उत्पातिस्थाने ७-१४,
१५-२४, २६-१, २६-८,
२६-१८.
- भांडवलशाही—व्याख्या १६८-२३.
- भांडारकर (रा. गो.)—आदर्श अभ्यासक १०२-२१, इंग्रजीत लेखन
१०२-२१, वैष्णविश्वम् अँड
शैविश्वम् च कर्ते ४२-१०.
- भांडारकर इन्स्टिट्यूट — पाठसंशोधनाचे स्थान १०६-४.

- भानुदास—नाथकालीन कवि १३-
२४.
- भालदार (मीर मुनशी)—मराठीतील
मुसलमान लेखक १३३-७.
- भाला—पत्र. लोकांवर प्रभाव ६३-
२४.
- भावे (वि. ल.)—तुकारामाचा गाथा
७७-२.
- भाषाशास्त्र—तीन अंगे १०६-१५.
मौतिकवाद—१६८, १६९, १७०,
साहित्यार्शी संबंध १७१-४.
- आंतिकृत चमत्कार—शेक्षणपिअरकृत
१७९-२१.
- म**
- मैकिनकोल—पाश्चात्य लेखक १०१-
१८.
- मैकफेडन (बर्नार) —अमेरिकन व्याया-
मतज्ज १४६-२८.
- मैकवेथ—शेक्षणपिअरकृत १७९-२३.
मंगल्येढे—जयतीर्थ जन्मग्राम ३६-
२८, ४३-१९.
- मध्वचरित्रामृत—महाराष्ट्र संचारांतील
गोष्ट ३५.
- मध्वाचार्य—‘आनंदतीर्थ’ दीक्षेनंतर-
चे नांव ३१-२४, ग्रंथ ३३-
१४, मूळनांव वासुदेव ३१-६,
संचार ४४-७.
- मध्वसिद्धान्त प्रचारिणी सभा—पुण्या-
तील ४६-१३.
- मध्वसिद्धान्तसुधाकर—वैष्णवपंथाचे
मासिक ४६-१५.
- मनःप्रवृत्ति—छाननी १५६-१९.
- मनोगाहन—मनोविश्लेषण १७१,
पाश्चात्य प्रयोग शाळा १७२-३.
- मलखेड—वैष्णवाचार्य जयतीर्थाचे
मृत्युस्थान ४०-१९.
- मळारीअंबाजी—वामन पंडित कालीन
कवि ५०, ५१, ५२, ५३, ५४.
- महाभारत तात्पर्य निर्णय—मध्वाचार्य
कृत ३३-१२, ४७-१९, ४७-
२७, मळारी अंबाजी कृत ५३,
५४.
- महाराष्ट्र मासिक—कर्त्त्याचे ध्येय ६४-
१४.
- महाराष्ट्र वाङ्मय—पहा वाङ्मय.
- महाराष्ट्रीय विद्वान—गुणदोष १०१-
८, १०२.
- महीपतिबाबा—कवि १४-२.
- माचवे (प्र. व.)—साहित्य ललित-
कला व संगीतासंबंधी १२९.
- माडगांवकर (रा. वि.) — पाठ
चिकित्सक १०५-३, भाषा
शास्त्रीय अभ्यास १०६-९,
शानदेवी प्रस्तावना १०७-१७.
- माधवतीर्थ—मध्वाचार्य शिष्य ३५-
१९.
- मांधाता—कथा ४०-२३.

माध्वसंप्रदाय—महाराष्ट्रांतील ४४-
१४.

मॉमसेन (थिओडोर)–इतिहासकार
१४८-८, नोवेल पारितोषिक-
विजेता १४८-८.

मासिके—मनोरंजनपर ६४-४, ६४-
६, ६४-९, हीन प्रकारचीं
६६-२०.

मिराशी (वा. वि.)—गाथाससश-
तीचा काळ ठरविणारे १८६-५.

मिलमन—इतिहासकार १४२-२४.
मी—आपटेकृत मनोगाहनविषयक
१७२-९.

मुनशी (मीर भालदार) — पहा
भालदार.

मुकुंदराय—विवेकसिंधुकर्ते २७-२३.

मुक्तेश्वर—प्राचीन कवि ६-१, १४-१.

मुसलमान — महाराष्ट्राशीं समरसता
१३२-१.

मुसलमानी वाख्य—पहा वाख्य.

मेकॉले — इतिहासकार १४२-२४,
निवंधकार १४२-२६, पक्षपात
१४९-२५, रमणीयता १४८-
२.

मोरोपंत—कवि १४-२.

मोर्ले—इंग्रज साहित्यकार ३-२८.

मोहरीर (व्यं. वि.)—मनोगाहन
विषयक लेखन १७१-२४.

य

यथातथ्यवाद—पाश्चात्य समालोच-
कांची विचारपद्धति १६६-८.

यथार्थदीपिका — गीतेवरील टीका
११-२५.

यशवंतराव खरे—आपटेकृत १७२-
९.

युगवाणी—मासिक, ‘गाथांसतशतीचा
काळ’ निवंध १८६-६.

योगवासिष्ठ—ग्रंथ २७-२२.

योगी—व्याख्या २७-२२.

र

रखमावाई—जयतीर्थमाता ३७-५.
रेडी (रगाचार्य) — माध्वसंप्रदाय
कार्यकर्ते ४६-१४, ४६-१५,
४७-९.

रस्किन (जॉन) — कलाममेज नीति-
वादी १७४.

राजवाडे (वि. का.)—उखाहरण
संपादन ७६-२७, पाठ संशोधक
७६-२०, व्युत्पत्तिवादी पंडित
१०९-१७, ज्ञानेश्वरीचे अभ्या-
सक ७२-११, १०५-५, १०५
-१३, १०७-१३.

रामदेव—यादवराजा ४२-२६.

रामानुजाचार्य—विशिष्टाद्वैतमती १४-
२३, २५-२३, २६-२.

रुक्मिणीपत्रिका — वामनकृत ४९-
२१.

रुडॉल्फ आयकेन—नोबेल पारितोषक
विजेता तत्त्वज्ञ १४८-९.

ल

ललित कला आणि साहित्य—अंगो-
पांगे १४३-३, इतिहासाची
कलापूर्णता १५०-२०, प्रतीका-
त्मक विचारसरणी १२९-८,
१३०-४, व्यापकता १४१-
२९.

ललित वाङ्मय—अनुभव व अभ्यास
१५२-२०, १५२-२४, व्याप-
कता १५३-२८, सत्त्वांश १५३-
५, समाजवाद व मानववाद
१५३-२०.

लक्ष्मणाचार्य कालगांवकर — माध्य-
संप्रदाय कार्यकर्ते ४६-१७,
४६-१९, ४६-२०.

लॉकहार्ट—चरित्रकार १४२-२५.
ला मिश्ररावल—हथूगोकृत १५८-
११.

लिटन (स्ट्राची)—चरित्रकार
१४२-२५, १४८-१०.

लिली—एलिझाबेथकालीन नवलकथा-
कार १७९-९.

लोकहितवादी—वादप्रिय लेखक २-
२८.

लोकाभिश्वाचि — कालानुसार फरक
९२-९, ९२-१२, जुनी कविता
९२-१९, पंडितीमार्ग ९७-१,

पुण्यप्राप्ति ९४-१४, शास्त्राध्ययन
९४-७, शेक्सपियर ९२-१४,
श्रद्धायुक्तता ९३-२४, ज्ञानेश्वरी
९२-२१.

लोलिंबराज-कवि १२७-६.

व

वर्षस्वर्थ—निसर्गवादी कवि १६६-
११.

वल्लभमत—गुजराथमधील वैष्णवपंथ
२९-२५.

वल्लभाचार्य—शुद्धाद्वैतमती ७-१६,
१४-२३, २६-२५.

वाई शहर—दक्षिण दिशेला माध्य
वैष्णव पंथाचा प्रसार ४४-१६,
४४-१९.

वाङ्मय—अभ्यास १५९-३, अली-
कठचे ६७, खाडिलकरांचे ६३-
५, चळवळीचे परिणाम ६१,
६३-१०, ६३-२७, ६५-२७,
६६-१२, चिरंतन ५८-१८,
५८-२५, ५८-२८, टिळकांचा
प्रमाव ६४-२८, ६६-३, ६५-
८, टिळकांचे ६३-५, देशभक्ती
पोटी भर ६२-१८, निर्माते
६७-२३, नीतीर्शी नाते ५६-
५, ५८-६, परांजप्यांचे ६३-
५, पूर्वीचे १२, ६६-२७,
६७-१, प्रकार ५८-१५, प्राकृत
१८५-३, १८५-६, मनोरंजक

मासिके ६४-४, मुसलमानांचे
मराठीतील १३२-२९, वादा-
भिमुखता अलीकडच्यांत २-२३,
वादविमुखता पूर्वीच्यांत २-११,
विचारोद्रेक ५८-३, व्याख्या
२७-८, ५७-२९, सन
१९१० ते १५ व २२ मध्यलि
६६-२७, समाजाशी नार्ते ५७-
२९, ५८-३, सावरकरांचे
६३-५, हीनप्रकारांचे ६४-९,
हीनप्रवृत्तीचा उगम ६१-२,
क्षणिक ५९-१, ५९-१०.

वाढायकृति—उन्नतीचे साधन १८४-
१९, चिरंतन मानवी स्वभावां-
तून प्रेरणा १८२-५, प्रेरणा
आवश्यक १८०-२९, वैयक्तिक
प्रेरणा १८१-२६, सत्प्रेरणांचा
संग्रह १८४-२२, सामाजिक
प्रेरणा १८१-५, १८१-१७.

वाढायप्रवाह—उपयुक्ततावाद १६६-
१८, चार वाद—कलावाद,
नीतिवाद, मनोगाहनवाद, साम्य-
वाद १७६-१२, निसर्गवाद
१६६-९, यथातथ्यवाद १६६-
९, विकासवाद १६६-२१,
व्यक्तिमुखवाद १६६-१८,
साम्यवादाचा शिरकाव १६७-
२४, साम्यवादाचे कमी वर्चस्व
१६८-६.

वाढायोपासना—अभ्यास ७०-१५,
७१-१, ७१-१३, परिणाम
७१-१४, प्रकार ७०-१०.

वामनपंडित—अनुवादपटु ४९-१८,
४९-१९, ग्रंथ ४९-१८, पर-
मताचा उपहास १२-२५, चाद-
प्रियता ११-११.

वासुदेवाचार्य—मध्याचार्य ३१-११.

विकासवाद—ऐतिहासिक दृष्टी १६६-
२९, विचारसरणी १६७-९,
व्यक्तिस्वभावांचे विकसन १६६-
२५, श्रेष्ठसिद्धान्त १६६-२१,
स्पेन्सरच्या ग्रंथामुळे प्रसार १६७-
७.

विचारपद्धति—पाश्चात्य-निसर्गवाद,
यथातथ्यवाद १६६-८.

विजयध्वज स्वामी—जयतीर्थीचे सम-
कालीन ४८-१०, टीकाकार
४८-५, पेजावरमठाधिपति ४८-
९, भागवत ४८-४, ४८-११,
४८-१९.

विर्भेसाहित्यसंघ—संघटना १६१-
२८, संमेलन १६०-६, संमेल-
नाध्यक्ष १६२-१५.

विरोधविकासवाद — ठोकळेबाजपणा-
१७०-२६, वादासाठी वाद
१७१-२, समाजांतील संघर्षाने
. प्रगति १७०-१६, साहित्य व

कला तत्त्वज्ञान संघर्षांतून उगम हीनस-अपपाठांचा शिरोमणि ८१-१७०-१८.

विष्णुशास्त्री चिपळोणकर-देशाभिमान व भाषाभिमान १८१-१२, प्रेरणा सामाजिक १८१-८, वादप्रेम २-२९, सांप्रत-मूल्य १८१-११.

विजयनगर-हिंदुराज्याची राजधानी ४३-२.

विष्णुल-कवि १४-१.

विद्यारथ्यस्वामी-काल ४२-४, जयतीर्थांचे समकालीन ४२-३, ४१, जयतीर्थांचा सन्मान ४२-१.

विद्याशंकरयति - शृंगेरीचे आचार्य ३१-२७.

विवेकसिंधु-मुकुंदरायकृत २७-२३. वृत्तपत्रे-कार्य ६३-२४, काळपत्र ६३-२६, वाद्ययीन दर्जा ५८-२९, भालापत्र ६३-२६.

वृदावन-तीर्थ ४०-१९.

वैद्य (चिं. वि.)-दुर्दैवी रंगू-८५-३, ८५-८.

वैष्णवधर्म-कर्णाटकांतून महाराष्ट्रांत २९-१९, वैष्णविज्ञाम् अँड शैविज्ञाम् भांडारकरकृत ४२-१०.

व्यक्तिसुखवाद-वाङ्ग्यदृष्टी १६६-१८.

व्यास-मध्वाचार्यांची भेट ३२-२३.

हीनस-अपपाठांचा शिरोमणि ८१-२४.

हेनिस-अपपाठांचा शिरोमणि ८१-२४.

श

शकद्रविडोत्पन्न - कब्रड समाज व मराठी समाज २८-२७.

शंकराचार्य-अद्वैताचे प्रणेते ७-१६, ८-१३, १४-२२, १५-१३, १६-१५, १६-२०, २४-२७, २६-२२, प्रेसोदर्माधुर्य ४१-२, ब्रह्मसूत्रभाष्य ३९-२८.

शांकरमत-तत्त्वज्ञान २१-१७, २२-११, साधनप्रणाली २०-२१, शानाचें महत्व १८-२०.

शाकुंतल-कालिदासकृत १५८-३.

शैक्षणिक-आत्मिक प्रेरणा १८४-४, इतर प्रेरणा १७९-२३, १७९-२४, १८२-२, १८२-८, १८२-२३, लोकाभिशिक्षि ९२-१४, १८२-२५, विविध अध्ययन १००-६, व्यक्तिस्वभाव-दर्शन चातुरी ९३-९, शुद्ध पाठ ८८-१५.

शृंगेरीमठ-मध्वाचार्य व विद्याशंकरयति सामना ३१-२७ ३४-१२.

श्रीकंठशिवाचार्य-शैवमत ७-१६, १४-२३.

श्रीकृष्ण — अलौकिक साहित्यकार १६३-१४, १६३-१९.
श्रीधर—कवि १४-२, ४८-२४,
४८-२९, क्षोकसंख्या ४८-१८.
श्रीसत्यधानतीर्थ—वैष्णव ग्रंथ संशोधक
४७-७, वैष्णवमठाघीश ४५.
झेजेल—जर्मन पंडितकृत साहित्य-
वर्णन १७३-१६.

स

संतमंडळ—नामदेव समकालीन १३-
२२, २१-१७.

संतवाङ्गम—मत १७०-२०, विरोध-
विकासवादांतून मतोत्पत्ति १७०
-२३.

समर्थ—वाङ्गयगुण २-१३, १४-७.
समाज—चलवर्णीचे चढउतार ६०-३,
६०-९, ६०-१५, ६०-२३,
चलवर्णीचे परिणाम ६०-२४,
६१-६, ६१-९, ६३-१४,
जीवनांतील चढउतार ५९-२५
मनाची व्याख्या ६९-८,
महाराष्ट्रांतील चलवर्णीचा
इतिहास ६१-१२.

समाजस्थिति — पूर्वीची व अली-
कडची ६७-२९, ६८-१,
६८-३, महायुद्ध ६५-१२,
६५-१८, वाङ्गयावर परिणाम
६७-२७, क्षोभाचा परिणाम
६५-२७.

सरंजामशाही—व्याख्या १६८-२१.
सर्वसंग्रह—मासिक ७६-१६.
संस्कृत साहित्यशास्त्रकार — रसभाव-
वादी १६५-२३, वक्रोक्तिवादी
१६५-२४, सद्बृद्धयवाचकनिष्ठ
१६५-२०, स्थलकालनिरपेक्ष
भावना विचार १६५-२१.

संस्कृति—अखंड बदलती १२८-७,
नवे रूप १२७-१४, व्याख्या
डॉ. केतकरकृत १२५-९, व्याप-
कता १२६-१, ‘संस्कृति-संवर्धन
व मराठी वाङ्गम’ देशपांडे
लिखित निवंध १२५-४.

सातवाहन—महाराष्ट्राचे संघटक राजे
१८६-२९, १८७-३, वाङ्गम-
संघटक १८७-३.

सामक्षराणे—वैष्णव पीठाचा मान
४४-१९.

साम्यवाद—ऐतिहासिक भौतिकवाद
१६७-२०, रशियांत स्थापना
१६७-२३, १६८-८, व्याख्या
१६८-२७, सामाजिक विचार-
सरणी महाराष्ट्रांतील १७१-११.

सावरकर (वि.दा.)—वाङ्गम ६३-५.
साहित्यविवेचन—कलावाद व नीति-
वाद १७४-८, रचनाप्रकार १७३
-२३, रसिक १७४-९, वर्ग
विग्रहाचा परिणाम १७४-२,

- समाजवादांचे टीकाकार १७४-४,
सामाजिक दृष्टिकोन १७३-२८.
- साहित्यशास्त्र—तत्त्वं पाश्चात्य १७२-
१६, व्यक्तिवादित्व १७३-१२,
ध्यापकता १७२-२० श्लेषेलकृत
साहित्यवर्णन १७३-१६, सर्वे
शास्त्रांचा विचार १७२-२४,
सर्वस्पर्शी आविष्कार १७२-
२६, सामाजिक निष्पत्ति १७३-
१४.
- साहित्याचे परीक्षण—पाश्चात्य विवे-
चक वृत्ति १७७-१२, मनो-
गाहनवादी १७८-१२, मार्क्स-
वादी १७७-२४, साम्यवादी
१७८-८.
- साहित्यिक—जुन्यांची वृत्ति ६-६,
१०-२४, १५-१३.
- सिंधण—राजा ४३-२९.
- सेतुबंध—काव्य १८७-८.
- स्टॅन्ले अन्विन—‘टुथ’ अभाउट पब्लि-
शिंगचा कर्ता १४५-४.
- स्पेन्सर — ‘फेअरी कीन’ चा कर्ता
१७९-११, १७९-१९, विकास-
वादाचा प्रसारक १६७-५,
सामाजिक शास्त्रांचा लेखक
१६७-५.
- ह
- हॅम्लेट—मानसिक संघर्षाचे शेक्सपियर-
- कृत नाटक १८२-२८,
१८३-४.
- हार्डी—टेस एक मानसिक अभ्यास
१५८-९.
- हाला—सातवाहन राजा, महाराष्ट्राचा
राजकीय संघटक व वाङ्ग्य-
संकलक १८७-३.
- हाळेबीड—होयसल राजांची राजधानी
४२-२९.
- हिंदुस्थान—देश—१७०-५, समाज-
रचना १७०-६, सांचेबंद वर्गी-
करणाचा अभाव १७०-८.
- हेमाद्रि—मुत्सदी ४३-२९.
- होयसल—हाळेबीडचे राजे ४२-२९.
- झूगो—ला मिहाराब्लचा कर्ता १५८-
११.
- झ
- ज्ञानकोशकार—केतकरांची संस्कृतीची
व्याख्या १२५-२२.
- ज्ञानेश्वर—अद्वैतमताचे २५-२३,
ग्रंथरचनेचा उद्देश ९९-१,
वैराग्यशीलता १३-१७, १७-
१५, साहित्य २७-२४.
- ज्ञानेश्वरी—अध्ययन दिग्दर्शन १०४-
६, १०६-८, १०७-९, १०८-
१६, ११०-१३, १११-१७,
११४-११, अर्थलापनिका
१०७-९, १०८-१६, ऐतिहा-
सिक अभ्यास ११२-२७,

काव्यमयता व सिद्धान्तयुक्तता
८-२३, १४८-२८, तुलनात्मक
अभ्यास १११-१७, पाठ-
चिकित्सा १०४-२६, भागवत
धर्म ११३-११, भाविक अध्य-
यन ९८-२२, ९८-२७, भाषा-

शास्त्रीय अभ्यास १०६-८,
वाङ्मयांतील स्थान ९२-६,
९२-२१, ९८-६, ९८-२७,
राजवाढे व कुटे प्रती ७२-११,
सामाजिक अभ्यास ११३-३.

प्रा. श्रीनिवास नारायण बनहटी

प्रकाशित ग्रंथ

१. मग्नुरकाव्यविवेचन, १९२६
२. ज्ञानोपासना, १९३१
३. विष्णु कृष्ण चिपळूगकर-द्विविध दर्शन-उत्तरार्थ, १९३४

प्रकाशित लेखसंग्रह

४. एकावली	संपादक-डॉ. मा. गो. देशमुख
पाहिली आवृत्ति १९४१, दुसरी आवृत्ति १९५१. किं. रु. ३	
५. नाट्य व रंगभूमि	उपोद्घात-श्री. द. रा. गोमकाळे
पाहिली आवृत्ति जानेवारी १९५५. किं. रु. ३	
६. वाङ्मयविमर्श	उपोद्घात-डॉ. मा. गो. देशमुख
पाहिली आवृत्ति, मे १९५५. किं. रु. ३॥	



लेखसंग्रहाची एकंदर योजना व यापुढे प्रसिद्ध व्हावयाच्या
खंडांची माहिती प्रस्तुत पुस्तकाच्या अखेरीस दिली आहे.



लेखसंग्रहाचे खंड मिळण्याची ठिकाणे

बलवन्त पुस्तक भांडार गिरगांव नाका, मुंबई ४.	व्हीनस बुक स्टॉल अप्पा बळवंत चौक, पुणे २.
सुविचार प्रकाशन मंडळ लि. कॅग्रेसनगर, नागपूर १.	चित्रशाळा प्रकाशन १०२६ सदाशीव, पुणे २.

प्रा. बनहट्टी लेखसंग्रह

प्रकाशनाची रूपरेषा

गुरुवर्य प्रा. श्रीनिवास नारायण बनहट्टी यांच्या आजवर निरनिराळ्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संपादन करून ते ग्रंथरूपाने खंडशः प्रकाशित करण्याचें कार्य त्यांच्या विद्यारथ्यांपैकी कांही जणानी अंगीकारिले आहे. या कार्यासाठी एक ‘प्रा. बनहट्टी-ग्रंथप्रकाशन-मंडळ’ स्थापन झाले असून लेखांचे वर्गीकरण व संपादन करण्यासाठी त्यांच्या विद्यारथ्यांचें संपादनमंडळ नियुक्त झाले आहे.

संपादक मंडळ

- डॉ. वि. भि. कोलते, नागपूर.
श्री. वसंतराव नाईक, उपर्मंत्री म. प्र. नागपूर.
डॉ. मा. गो. देशमुख, नागपूर.
प्रा. वामनराव चोरघडे, नागपूर.
श्री. राजा बढे, मुंवई.
श्री. द. रा. गोमकाळे, व्यामगाव.
प्रा. सौ. इंदुमती देशमुख, अमरावती.
प्रा. दा. ल. अडोणी, सागर.
श्री. ना. सं. तिरपुडे, उपर्मंत्री, म. प्र. नागपूर.

कार्यवाह

- श्री. त्रिं. गो. देशमुख, नागपूर.

सर्व लेखांचे विषयवारीने वर्गीकरण करून निरनिराळे खंड प्रसिद्ध करावे अशी योजना आहे. या योजनेनुसार सुमारे २२५ पानांचा एक याप्रमाणे

सात खंड प्रकाशित होऊं शकतील. ‘एकावळी’ हा प्रा. बनहट्टीच्या व्यक्तिचरित्रात्मक लेखांचा संग्रह पूर्वीच त्यांचे नामवर्त विद्यार्थी डॉ. माधव गोपाल देशमुख यांनी संपादित केला असून त्याची दुसरी आवृत्तीहि निघाली आहे. हा ग्रंथ जमेस धरून एकंदर आठ खंडांमध्ये ही मालिका पूर्ण होईल असा अंदाज आहे.

संपूर्ण मराठी प्रदेशाच्या व विशेषतः या प्रांताच्या सांस्कृतिक जीवनांत प्रा. बनहट्टी यांनी केलेले कार्य थोर आहे. विदर्भ-साहित्य-संघाचें १९४५ साली त्यांनी पुनरुज्जीवन केले; याज त्यांचे भव्य स्वरूप सर्वोच्च्या डोळ्यासमोर आहेच. कोणत्याहि संप्रदायाच्या, ‘वादा’च्या किंवा पक्षाच्या आहारी न जातां, स्वतंत्र बुद्धीने व्यक्त केलेले समतोल व मार्मिक विचार, सयुक्तिक व तर्कशुद्ध मांडणी, भारदस्त व आकर्षक भाषा आणि सुडौल व रेखीव शैली या आदर्शभूत गुणांचा समवाय प्रा. बनहट्टीच्या लेखनांत आढळून येतो हैं सत्य सर्वमान्य आहे. विचार आणि विवेचनाच्या दृष्टीने या संप्रहांतील प्रत्येक खंड मराठी वाद्यायाला भूषणभूत होईल याबद्दल शंका वाटत नाही. हैं अत्यंत आवश्यक वाद्यायकार्य करून, एक दुर्लक्षित ठेवा ग्रंथरूपाने नेहमीकरितां उपलब्ध करून देण्याचें काम प्रा. बनहट्टीच्या विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने हातीं घेतले आहे.

या लेखसंग्रहाची किमत प्रकाशनास लागणारा खंड भरून यावा इतकीच माफक ठेवली आहे. तरी शाळा, कॉलेजें, ग्रंथालये व वाद्यायप्रेमी व्यक्तिं यांनी आगाऊ ग्राहक होऊन या उपक्रमास साहाय्य करावें अशी विनंति आहे.

त्रिवक गोपाल देशमुख
कार्यवाह, प्रा. बनहट्टी-ग्रंथप्रकाशन-मंडळ;
‘मराठी जग’ कार्यालय, सुभाष मार्ग
नागपूर २.

कायम ग्राहकांसाठी सवलतीची योजना

(१) 'एकावळी' धरून एकूण आठ खंड प्रसिद्ध होतील. प्रत्येक ग्रंथाची किंमत ३ रुपये राहील आणि पुष्टसंख्या २२५ च्या अंतत्राहेर राहील.

(२) एकदम १६ रुपये देऊन कायम ग्राहक होणारास हे आठ खंड विनामूल्य दिले जातील. पुस्तके साध्या बुकपोस्टाने पाठविली जातील. रजिस्टर्ड करून पाहिजे असल्यास प्रत्येक ग्रंथास ६ आणे या हिशेचाने आठ ग्रंथांने ३ रुपये अधिक द्यावे लागतील.

(३) आगाऊ २ रुपये प्रवेश की भरून कायम ग्राहक होणारास 'एकावळी' हा ग्रंथ व पुढील ग्रंथ (प्रसिद्ध होतांच) प्रत्येकी २।। रुपयांच्या ब्ही. पी. ने पाठविले जातील. समक्ष ग्रंथ नेणारास प्रत्येक ग्रंथ रु. २-२-० ला मिळेल.

(४) वरील कलमानुसार ग्राहक झाल्यानंतर कोणत्याहि ग्रंथाची ब्ही. पी. नाकारल्यास किंवा योग्य मुदतीत समक्ष ग्रंथ न नेल्यास तो व पुढील ग्रंथ सवलतीने मिळणार नाहीत.

(५) संपूर्ण ग्रंथप्रकाशन घंदाजें तीन वर्षांत पूर्ण होईल.

लेखसंग्रहाचे खंड मिळण्याची टिकाणे

मुंबई

बलवन्त पुस्तक भांडार
गिरगांव नाका, मुंबई ४

नागपूर

मुविचार प्रकाशन मंडळ लि.
कॉर्प्रेसनगर, नागपूर १

पुणे

व्हीनस बुक स्टॉल,
आपा बलवन्त चौक, पुणे २

चित्रशाळा प्रकाशन,
१०२६ सदाशिव, पुणे २

लेख संग्रहाच्या खंडांचे विवरण

प्रत्येक खंडाला प्रा. द. रा. गोमकाळे, डॉ. वि. भि. कोलते, डॉ. मा. गो. देशमुख इत्यादि प्रा. बनहटीच्या नामवंत विद्यार्थ्यांनी लिहिलेले विस्तृत उपोद्घात जैडायांत येतील.

खंड १ : एकावळी (दुसरी आवृत्ति प्रकाशित १९५१)

खंड २ : नाऱ्य व रंगभूमि (पहिली आवृत्ति प्रकाशित १९५५)

खंड ३ : वाञ्छयविमर्श (पहिली आवृत्ति प्रकाशित मे १९५५)

खंड ४ : व्यक्तिविवेचन—म. ज्योतिचा फुले, लोकमान्य टिळक, ल. रा. पागारकर, तात्यासाहेब केळकर, श्री. काका कालेलकर, मामा वरेकर, इत्याडि मराठी व शेरिडन्, बॅरी, स्टीब्हनसन या पाश्चात्य व्यक्तीच्या कार्यांचे अत्यंत मार्मिक विवेचन या खंडांत वाचावयास मिळेल.

खंड ५ : समाजजीवन, तत्त्वज्ञान व इतिहास— सुखसाधनांचे समायोजन, प्रकाशनव्यवसायाचा प्रश्न, महाराष्ट्राचे केन्द्र, परिभाषानिर्मितीचा प्रश्न इत्यादि समाजांतील जिव्हाळ्याच्या विषयांवर व मूल्यावर सडेतोट, उद्भोधक आणि रहस्योद्घातील विचार यांत व्यक्त झाले आहेत.

खंड ६ : प्रस्तावना व परीक्षणे— निरनिराळ्या ग्रंथांना प्रा. बनहटीनी लिहिलेल्या यिवेचक प्रस्तावना व काही प्रासिद्ध ग्रंथांची त्यानी केलेली परीक्षणे यांचा हा संग्रह म्हणजे आदर्श वाञ्छयीन टीकेचा नमुना आहे.

खंड ७ : नभोवाणी—यांत ‘रससिद्धान्त’, ‘शास्त्रीय वाञ्छय’ यासारखी बोधप्रधान, ‘ब्रंगाली कविता’ यासारखी यिविध विषयांवरील रसप्रधान व सुंदर व्याख्याने एकत्रित वाचावयास सापडतील.

खंड ८ : आत्मनिवेदन व ‘समाधान’—स्वतःच्या जीवनांतील अनुभवाविषयी प्रा. बनहटीनी जै थोडेसेच परन्तु प्रत्यक्षकारक लेखन केले आहे, तें यात समाविष्ट होईल. शिवाय ‘समाधान’ सासाहित त्यांनी तीन चार वर्षे चालविले. त्यांतील स्थानाच्या विपुल लेखनपैकी कांही निवडक साहित्य यांत संकलित करण्यांत येईल.

